

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गातील कर्मचा-यांची दि.१/१/२००६ रोजीची (दि. १/१/१९८९ ते दि.३१/१२/२००५ या कालावधीची) अंतरिम (तात्पुरती) ज्येष्ठतासूची

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन परिपत्रक :-क्रमांक ज्येष्ठता १२१२/(१० /२०१२) आ(तांत्रिक)

मंत्रालय, मुंबई- ४०००३२.

दिनांक १२/०१/२०१२.

- वाचा : १. शासन परिपत्रक जलसंपदा विभाग :-क्रमांक ज्येष्ठता १२०६/(१२५/२००६) आ(तांत्रिक)
दिनांक ३०/०६/२००६
२. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग :-क्रमांक एसआरव्ही २०११/प्र.क्र.२८४/१२
दिनांक २१/१०/२०११

शासन परिपत्रक :

जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गातील कर्मचा-यांची दि.१/१/२००५ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची शासन परिपत्रक, पाटबंधारे विभाग, क्र. ज्येष्ठता ११०३/(२४४/२००३) आ(तांत्रिक), दि. २१/२/२००७ अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. सदर ज्येष्ठतासूचीमध्ये परिमंडळीय अधिका-यांकडून सूचविलेल्या तसेच शासनाकडून वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा विचारात घेउन सदर ज्येष्ठतासूची अद्यावत करण्यात आली आहे. त्या यादीत स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गात दि. १/१/२००५ ते दि. ३१/१२/२००५ या कालावधीत नियुक्ती दिलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांची नावे व नोंदी समाविष्ट करून जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गातील कर्मचा-यांची दि.१/१/२००६ रोजीची (दि. १/१/१९८९ ते दि.३१/१२/२००५ या कालावधीची) अंतरिम (तात्पुरती) ज्येष्ठतासूची सोबतच्या परिशिष्टात प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. सर्व परिमंडळीय अधिका-याना कळविण्यात येते की ही अंतरिम (तात्पुरती) ज्येष्ठतासूची सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांच्या तात्काळ निदर्शनास आणावी.

३. सदर ज्येष्ठता सूचीमध्ये काही चुका / त्रुटी आढळून आल्यास किंवा काही आक्षेप असल्यास त्याबाबत हे परिपत्रक प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून तीन आठवड्यांच्या आत शासनाकडे योग्य मार्गाने

तसेच आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह लेखी स्वरूपात कळवावे. विहित वेळेत व विहित मार्गाने प्राप्त न झालेले आक्षेप विचारात घेण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

४. ही तात्पुरती जेष्ठता यादी संदर्भ क्र.१ येथील परिपत्रकान्वये प्रसारित केलेल्या दि. १/१/२००५ अखेरच्या जेष्ठता सुचीच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठासमोर दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका क्र. ७४८६/२००८ तसेच मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या नागपूर खंडपीठासमोर दाखल करण्यात आलेल्या मुळ अर्ज क्र. ७५०/२००९ व मुळ अर्ज क्र. ७५१/२००९ मध्ये देण्यात येण-या न्याय निर्णयाच्या अधिन राहून निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संगणक संकेतांक २०१२०११२११३७३०१३०००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल त्यांच्या आदेशानुसार व नावाने.



(अ.अ.कोदे)

शासनाचे उप सचिव

प्रत :-

- १) अधिक्षक अभियंता, दक्षता पथक, ठाणे व परिमंडळीय अधिकारी , मुंबई परिमंडळ
- २) अधिक्षक अभियंता, कोयना बांधकाम मंडळ, सातारा व परिमंडळीय अधिकारी , कोल्हापूर परिमंडळ
- ३) अधिक्षक अभियंता, पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे व परिमंडळीय अधिकारी , पुणे परिमंडळ
- ४) अधिक्षक अभियंता, मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (दरवाजे) मंडळ नाशिक व परिमंडळीय अधिकारी , नाशिक परिमंडळ
- ५) अधिक्षक अभियंता, दक्षता पथक, औरंगाबाद व परिमंडळीय अधिकारी , औरंगाबाद परिमंडळ
- ६) अधिक्षक अभियंता, दक्षता पथक, नागपूर व परिमंडळीय अधिकारी , नागपूर परिमंडळ
- ७) अधिक्षक अभियंता, दक्षता पथक, अमरावती व परिमंडळीय अधिकारी , अमरावती परिमंडळ

प्रत : आ. (तांत्रिक) संग्रहार्थ.

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संवर्गात दि.०१.०१.१९८९ ते दिनांक ३१.१२.२००५ या कालावधीत नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचा-यांची अंतरिम ज्येष्ठतासूची														
शासन परिपत्रक, जलसंपदा विभाग, क्रमांक ज्येष्ठता १२१२/(१०/२०१२) आ.(तांत्रिक), दिनांक १२.०१.२०१२ चे सहपत्र .														
अ.क्र	ज्येष्ठता क्रमांक	कर्मचा-याचे नांव	जात प्रवर्ग नियुक्तीनंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्याचा दिनांक	जन्मतारीख	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवा/समावेशन)	स्था.अ.स. संवर्गात ज्या पदावरून आले ते पद	आस्थापनेचा प्रकार (नियत/रूपांतरित/कार्यव्ययी)	त्या पदावरील नियुक्तीचा दिनांक	स्था.अ.स. संवर्गात समावेशनाचा /नियुक्तीचा दिनांक	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठतेसाठी मानिव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	कनिष्ठ अभियंत्याची व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक	परिमंडळ	अभिप्राय
१	१	बिजौतकर प्रकाश गंगाधर	इ.मा.व.	२८-०४-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३०-०८-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००७	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
२	२	चव्हाण के.एम.	इ.मा.व.	१७-०५-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०५-१०-१९७३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१०/१९८२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३	३	देशपांडे रा.शं.	खुला	०१-०६-१९४८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-१२-१९७३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००६	११/१९७९	ठाणे	सेवानिवृत्त
४	४	सोनवणे गो.रा.	इ.मा.व.	२३-०२-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-११-१९७४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२००८	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
५	५	दुधाट व्ही.बी.	खुला	१५-०८-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-११-१९७४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
६	६	जोशी यु.एम.	खुला	१२-११-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०७-०२-१९७५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२००९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
७	७	फहिम महंमद	खुला	१५-०२-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०७-०२-१९७५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१३	१२/१९९६	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
८	८	घाग चंद्रशेखर काशिनाथ	खुला	१९-०५-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०५-०९-१९७५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	११/१९८१	ठाणे	सेवानिवृत्त
९	९	उन्हाळे बी.ए.	खुला	१४-०२-१९४७	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२२-०८-१९७५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-२-२००५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त.
१०	१०	शिरसकर बी.एस.	खुला	०८-१०-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१५-०९-१९७६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
११	११	सावरकर एम.व्ही.	खुला	०८-०३-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०७-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२००८	१२/१९९६	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त.
१२	१२	पंडीत एस.व्ही.	इ.मा.व.	०३-०२-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२९-०७-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२००७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त

१३	१३	थोरात शिवाजी खाशाबा	खुला	०२-०६-१९४७	समावेशन	उपअवेक्षक	रु.अ.आ.	०९-०३-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००५	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त.
१४	१४	पिंपळकर ए.एच.	भ.ज.(ब)	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०७-१०-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९८२	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्रा अभावि पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१५	१५	जाधव ग.द.	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	०९-११-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९९	ठाणे	विनंतीनुसार परिमंडळ बदल सेवाजेष्ठता बदल
१६	१६	युगे एम.आर.	भ.ज.(ड)	०१-०७-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१०-०५-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१७	१७	नानोट एस.यु.	खुला	०२-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	११-०५-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	१२/१९८८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१८	१८	पिंजरकर जी.बी.	इ.मा.व.	२८-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	११-०५-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१९	१९	काटे एस.के.	इ.मा.व.	३०-०७-१९५४	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	२०-०२-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
२०	२०	कामडे एन.जी	इ.मा.व.	१५-१२-१९५२	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	१४-०७-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१०	०१/१९८५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२१	२१	किन्हीकर पी.एस.	इ.मा.व.	०१-०१-१९५४	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	३०-०९-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०११	१२/१९९६	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
२२	२२	वाहने टी.बी.	अ.जाती	१०-०४-१९५६	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	३०-०९-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१४	१२/२०००	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्रा अभावि पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
२३	२३	गोतमारे एन.जी.	इ.मा.व.	२१-०२-१९५७	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	३०-०९-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	
२४	२४	होटकर एस.बी.	अ.जाती	०१-०६-१९५०	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	०६-१०-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००८	११/१९८५	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२५	२५	पटेल ए.एम.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	२६-१०-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९८८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत

२६	२६	मेहेर सु.र.	खुला	१९-०३-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२९-१२-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
२७	२७	खर्च पी.ई.	इ.मा.व.	०९-०९-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-०१-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
२८	२८	गडेकर ए.एफ.	खुला	०४-०७-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०२-०२-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
२९	२९	मोकळकर पी.एच.	इ.मा.व.	२५-०८-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०३-०२-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१३	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
३०	३०	धुवे एच.जे.	अ.जमाती	२०-०७-१९५४	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	०१-०२-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	०१/१९८५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३१	३१	पखोडे आर.के.	अ.जाती	०६-०९-१९५४	समावेशन	सर्वेक्षक	का.आ.	०१-०२-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१२	१२/१९८५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३२	३२	देशमुख एस.के.	खुला	०४-०९-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२०-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१३	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
३३	३३	तोतरे के.पी.	अ.जाती	१०-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२६-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४	३४	सुलाने के.एम.	वि.जा.(अ)	०१-०१-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०४-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०११	१२/१९९५	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
३५	३५	कुलकर्णी एस.के.	खुला	२५-१०-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०७-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३६	३६	सावळे एस.टी.	खुला	११-०५-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०४-११-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३७	३७	डहाळे सुरेश अनंत	खुला	१०-०५-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१२-१२-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००७	१२/१९८३	नाशिक	सेवानिवृत्त
३८	३८	पंचो आर.ए.	खुला	२४-०७-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	११-०५-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	१२/१९८८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
३९	३९	मानुरकर सी.टी.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१५-०५-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
४०	४०	पाटील प्र.का.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०३-०९-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/२०००	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४१	४१	गवळी सं.मा.	खुला	०१-०१-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२८-१२-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२००९	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

४२	४२	कुलकर्णी पु.य.	खुला	११-०८-१९४७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२००५	१२/१९८८	ठाणे	सेवानिवृत्त.
४३	४३	सोमानी आर.आर.	खुला	०९-०७-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०३-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८८	औरंगाबाद	मयत.
४४	४४	ठाकरे एम.पी.	खुला	०३-०५-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२७-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००८	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४५	४५	इटनारे एस.आर.	इ.मा.व.	२६-११-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२७-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२००८	१२/१९८८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४६	४६	जाधव बी.व्ही.	खुला	२८-०८-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२७-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२००९	१२/१९८८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४७	४७	ताठे एस.यु.	इ.मा.व.	०८-०८-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२७-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१०	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४८	४८	अंजनकर ए.टी.	इ.मा.व.	११-१०-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२७-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	१२/१९८८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
४९	४९	इंगोले ए.पी.	इ.मा.व.	०८-१०-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२८-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१०	१२/१९८८	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५०	५०	व्यास डी.एन.	खुला	२६/०१/१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२८/०२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	१२/१९८९	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५१	५१	कोरे चंद्रकांत महादेव	इ.मा.व.	२६-१०-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२८-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	१२/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
५२	५२	गरड एस.टी.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२८/०२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९८८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५३	५३	दुसाने मधुकर रामदास	इ.मा.व.	२२-१२-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२०-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१०	१२/१९८३	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५४	५४	पाटील बळीराम भास्कर	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२०-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९८३	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
५५	५५	कचरे प्रमोद रामदास	भ.ज.(क)	२२-१०-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२०-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	१२/१९८३	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत

५६	५६	शर्मा एस.एच.	खुला	३१-०३-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०८-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२००९	१२/१९८८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५७	५७	रुस्तम शेख रशीद शेख	खुला	०१-०७-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०८-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५८	५८	बंड एस.आय.	इ.मा.व.	०१-०७-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०८-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
५९	५९	पांढरे व्ही.पी.	इ.मा.व.	०७-०३-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०८-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
६०	६०	लहाने एस.जे.	इ.मा.व.	११-०४-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०८-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१४	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
६१	६१	इंगळे के.एस.	इ.मा.व.	१२-०८-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०८-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१४	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
६२	६२	चोपडे बी.जे.	इ.मा.व.	१६-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०८-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
६३	६३	डोंगरे राजाराम दत्तात्रय	खुला	१५-०४-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०९-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००९	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६४	६४	टोपरे एम.के.	खुला	१५-०४-१९४८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००६	१२/१९८९	नागपूर	सेवानिवृत्त
६५	६५	आडविलकर अनंत विष्णू	इ.मा.व.	०१-०६-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००८	१२/१९८८	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६६	६६	राऊत टी.टी.	इ.मा.व.	०१-०७-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००८	१०/१९८३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६७	६७	धमगाये पी.के.	अ.जाती	०१-०७-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००९	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६८	६८	उचिबगले बी.आर.	इ.मा.व.	१२-११-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२००९	१२/१९९२	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६९	६९	भांडारकर आर.एम.	इ.मा.व.	०७-०७-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१०	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

७०	७०	काळकर डी.एस.	इ.मा.व.	०५-०९-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१०	१०/१९८३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
७१	७१	दगडे एस.पी.	भ.ज.(ब)	०१-११-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१०	१०/१९८३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
७२	७२	पाताडे सखाराम तुकाराम	खुला	०१-०४-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१२	१२/१९८८	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
७३	७३	मोकाशी प्र.रा.	इ.मा.व.	३०-०५-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
७४	७४	इरले भा.दा.	इ.मा.व.	१९-०७-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७५	७५	रामटेके के.के.	अ.जाती	२८-०८-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१२	१२/१९९६	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७६	७६	रंघई आर.आर.	अ.जमाती	१६-०९-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१२	१२/१९९०	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राअभावि पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
७७	७७	शेख जी.ए.आर.	इ.मा.व.	१५-१२-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१२	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७८	७८	सुरशेटवार ए.डी.	खुला	२७-०४-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
७९	७९	कहाते अ.दा.	खुला	१८-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८०	८०	आचार्य जे.के.	इ.मा.व.	०२-०७-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८१	८१	कादरी अकबर बुदनशहा	वि.जा.(अ)	२२/०८/१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१३	१२/१९८९	नाशिक	नोंद वगळली. विनंतीनुसार परिमंडळ बदल.जेष्ठता क्र. २९०७ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७

८२	८२	धर्म पी.एन.	इ.मा.व.	२६-०८-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१३	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८३	८३	सोनकुसरे डि.व्ही.	अ.जमाती	१५-१२-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१३	१२/१९९०	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
८४	८४	ठाकरे डी.जी.	इ.मा.व.	२१-०१-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१४	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८५	८५	कुकसे आर.के.	इ.मा.व.	०८-०४-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	१२/१९९२	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८६	८६	बहुलेकर राजन महादेव	खुला	०५-०७-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८७	८७	राणे बाळकृष्ण जगन्नाथ	खुला	२५-०८-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१५	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८८	८८	व-हाडे प्र.पुं.	इ.मा.व.	०१-१०-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१५	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८९	८९	देशमुख दिलीप सुंदर	खुला	०८-०५-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
९०	९०	चांदगुडे अ.वि.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
९१	९१	शिवदे वसंत विठ्ठल	भ.ज.(ब)	०१-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
९२	९२	साळी बाळकृष्ण रंगनाथ	वि.मा.प्र.	१३-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
९३	९३	नाईक प्र.र.	खुला	२५-०४-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
९४	९४	आगलावे र.र.	इ.मा.व.	०१-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२७/०१/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९३	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
९५	९५	परदेशी सुनिल गोपालसिंह	खुला	०९-१०-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२३-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१७	१२/१९९८	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
९६	९६	खंडागळे धो.अं.	अ.जाती	१७-०९-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०२-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१७	०१/१९८८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
९७	९७	ढवळे द.अ.	खुला	०५-०५-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत

१८	१८	पोळ दि.प.	खुला	१५-१०-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१०-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१८	१२/१९८७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१९	१९	पाटील अरुण रामराव	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१००	१००	चव्हाण न.व.	इ.मा.व.	०१-०६-१९४८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००६	१२/१९९२	पुणे	सेवानिवृत्त
१०१	१०१	विभांडीक अशोक व्यंकटेश	इ.मा.व.	२७-०७-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०२-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००८	१२/१९९३	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१०२	१०२	हमीद एम.ए.	खुला	१५-०८-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२००९	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१०३	१०२-अ	साळुंखे सत्यवान एकनाथ	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०८-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	०१/१९८८	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१०४	१०३	कानडीकर वि.ग.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१०५	१०४	महाजन एस.व्ही.	खुला	०२-०४-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०७-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१०६	१०५	वाकळे पी.एस.	खुला	११-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१२-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१०७	१०६	मेश्राम सी.जे.	अ.जाती	२०-०५-१९४८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००६	१२/१९९१	अमरावती	सेवानिवृत्त
१०८	१०७	आयचित व्ही.आर.	खुला	०६-०९-१९४८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२००६	१२/१९९२	अमरावती	सेवानिवृत्त
१०९	१०८	पटले रु.गो.	इ.मा.व.	३१-१०-१९४८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२००६	१२/१९९०	नागपूर	सेवानिवृत्त
११०	१०९	गोजरे आर.एस.	खुला	०८-०३-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२००७	१२/१९८९	अमरावती	सेवानिवृत्त
१११	११०	वर्धने अ.दो.	इ.मा.व.	२३-०९-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२००७	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
११२	१११	द्विवेदी आर.के.	खुला	०४-११-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२००७	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
११३	११२	लिहारे एम.एच.	इ.मा.व.	०६-१२-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२००७	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

११४	११३	राटोड आर.के.	वि.जा.(अ)	०२-०२-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२००८	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
११५	११४	टिकार एम.व्ही.	इ.मा.व.	१७-०६-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००९	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
११६	११५	डाफे के.के.	इ.मा.व.	०६-०८-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२००९	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
११७	११६	थुलकर पी.पी.	अ.जाती	१६-०८-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२००९	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
११८	११७	असलमोल एन.एस.	इ.मा.व.	२४-०४-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१०	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
११९	११८	देशमुख डी.के.	खुला	२६-०४-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१०	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२०	११९	गुडधे एस.एन.	इ.मा.व.	०४-०६-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२१	१२०	तायवाडे बी.ए.	इ.मा.व.	०४-०६-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२२	१२१	काकपुरे बी.के.	खुला	०१-०४-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०११	१२/१९९५	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२३	१२२	नारखेडे ए.बी.	इ.मा.व.	१५-०४-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०११	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२४	१२३	घोरमारे एम.ए.	इ.मा.व.	०४-०५-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

१२५	१२४	फंदे एस.बी.	इ.मा.व.	०७-०५-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९५	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२६	१२५	सोने व्ही.एल.	इ.मा.व.	०१-०६-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२७	१२६	बोकाडे डी.बी.	वि.मा.प्र.	०१-०७-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०११	१२/१९९०	अमरावती	जात वैधता प्रमाणपत्राअभावि पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत. सेवानिवृत्त
१२८	१२७	मोने मु.श्री.	खुला	०६-०७-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०११	१२/१९९२	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२९	१२८	फाये मु.म.	इ.मा.व.	३०-०४-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१२	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१३०	१२९	पाटील बी.एस.	इ.मा.व.	०१-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१३१	१३०	जोशी पी.टी.	खुला	०१-०७-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१३२	१३१	इटनकर व.मा.	इ.मा.व.	१६-०७-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१३३	१३२	चोपडे एस.टी.	इ.मा.व.	०७-११-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१२	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१३४	१३३	पोळ अ.तु.	खुला	१०-१२-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१२	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१३५	१३४	पेरकुडे शं.दे.	इ.मा.व.	१३-१२-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१२	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१३६	१३५	नागुलवार एम.सी.	भ.ज.(ब)	२०-०५-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१३७	१३६	पारेकर जे.एस.	खुला	१३-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१३८	१३७	घायवट एम.एस.	अ.जाती	०१-०७-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	०६/१९९५	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत

१३९	१३८	गोडघाटे बी.एस.	अ.जाती	१०-०७-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	१२/१९९९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४०	१३९	मोहोड सि.डी.	इ.मा.व.	३१-०७-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	१२/१९९६	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४१	१४०	नवले पी.एन.	भ.ज.(क)	०८-०८-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१३	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१४२	१४१	दंडाळे व्ही.एस.	खुला	०९-०३-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१४३	१४२	ठाकरे पी.आर.	इ.मा.व.	०१-०४-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१४४	१४३	बावनकुळे वाय.बी.	इ.मा.व.	३०-०५-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९८८	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४५	१४४	राऊत आर.एस.	इ.मा.व.	०१-०७-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१४६	१४५	पिसे कृ.गो.	इ.मा.व.	१८-०७-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४७	१४६	चोहाण ज्ञा.मा.	खुला	२७-०४-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४८	१४७	सुरजुसे एम.एम.	इ.मा.व.	०६-०८-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१५	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१४९	१४८	सेव्यद इस्माईल सेव्यद ईब्राहीम	खुला	०६-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१५०	१४९	पाटील व्ही.टी.	खुला	१३-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१५१	१५०	राऊत पी.एम.	खुला	०९-०७-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१५२	१५१	मोटघरे एम.जे.	अ.जाती	२२-०७-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९२	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५३	१५२	श्रीराव एन.आर.	इ.मा.व.	०५-१०-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१५४	१५३	चोपडे पी.बी.	इ.मा.व.	२४-११-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	अमरावती	
१५५	१५४	रिठे पी.बी.	इ.मा.व.	२१-०१-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१७	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत

१५६	१५५	मास्कर एम.आर.	इ.मा.व.	०१-०३-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१७	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१५७	१५६	सानप जे.के.	भ.ज.(ड)	०२-०३-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१५८	१५७	नांदोकर मा.का.	इ.मा.व.	२०-०४-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०४-२०१७	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५९	१५८	महल्ले डी.ए.	अ.जाती	२५-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१६०	१५९	उगले आर.पी.	इ.मा.व.	०१-०७-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१६१	१६०	भुंबर आर.के.	इ.मा.व.	३०-०८-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१६२	१६१	राऊत एस.एम.	इ.मा.व.	२८-०३-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१८	१२/१९९३	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१६३	१६२	पांडव व्ही.एस.	इ.मा.व.	२३-०४-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१८	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१६४	१६३	ठाकरे ए.एस.	अ.जाती	२२-०७-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१६५	१६४	नांदुरकर पी.यु.	इ.मा.व.	२५-१२-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	०६/१९९५	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१६६	१६५	गांधी पी.बी.	खुला	१८-०१-१९६२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१६७	१६६	श्रीराव ए.एस.	इ.मा.व.	३०-०३-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१६८	१६७	कडुसरकर ग.म.	खुला	०१-०३-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२००७	१२/१९९०	ठाणे	सेवानिवृत्त
१६९	१६८	पाटील अ.अं.	इ.मा.व.	०७-०२-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१७०	१६९	पगारे सु.बा.	इ.मा.व.	०२-०४-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१७१	१७०	फिरके डी.बी.	इ.मा.व.	३०-०५-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

१७२	१७१	धुमाळ भगवान नारायण	इ.मा.व.	३१-०५-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१७३	१७२	जाधव आप्पासाहेब नाना	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१७४	१७३	जाधव गो.गो.	इ.मा.व.	०१-०६-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१७५	१७३-अ	जाधव रा.गो.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९६	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४७३ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१७६	१७३-बी	शेळके आ.स.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९७	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४३८ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

१७७	१७३-सी	शिंदे नि.सु	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९२	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४४१ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१७८	१७४	अवसरे शरद भास्कर	इ.मा.व.	०७-०२-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०१२	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१७९	१७४-अ	खोसे ना.ख.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९१	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४५९ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१८०	१७४-बी	सव्यद रो.म.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९८	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४३९ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१८१	१७४-सी	खेडकर ब.रा.	खुला	०४-०४-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९१	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४८३ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत

१८२	१७५	धुतेनवरु सी.ल.	भ.ज.(क)	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१८३	१७६	पवार बी.अे.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१८४	१७६-अे	इथापे दि.ल.	खुला	०९-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९९३	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४८४ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१८५	१७७	लाड अ.भा.	इ.मा.व.	१७-०७-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१८६	१७८	अमृतकर अ.आ.	खुला	२३-०८-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१३	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१८७	१७८-अे	शिंदे ल.ब.	खुला	०२-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	०६/१९९१	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४७० येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१८८	१७८-बी	कोल्हे सा.चि.	इ.मा.व.	२७-०७-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९३	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४६० येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत

१८९	१७८-सी	गायकेश्वरी सु.बा.	खुला	१६-१०-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४७६ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७
१९०	१७९	गोविलकर ह.न.	खुला	०१-०१-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१४	१२/१९९२	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१९१	१८०	कु लकर्णी र.द.	खुला	२५-०१-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१५	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१९२	१८०-अ	ढवळे मा.स.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९१	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४७१ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१९३	१८०-बी	सावळे बा.ल.	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९३	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४७७ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१९४	१८१	गव्हाळे विठ्ठल धोंडू	इ.मा.व.	०८-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९०	ठाणे	मयत.
१९५	१८२	जगताप सा.शं.	खुला	२६-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत

१९६	१८२-अ	खेडकर नि.रा.	खुला	११-०८-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१५	०६/१९९१	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. १५७३ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१९७	१८२-बी	वारवकर वि.रा.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९२	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४७८ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१९८	१८२-सी	पेंढारकर उ.के.	खुला	२८-०९-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०३/१९९८	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४७९ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१९९	१८२-डी	सरोदे वि.ल.	खुला	२७-१०-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९७	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४७२ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत

२००	१८२-इ	बो-हाडे द.का.	खुला	०१-१२-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४५८ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७
२०१	१८२-एफ	पाटील प्र.शि.	खुला	११-०१-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१७	०६/१९९१	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४४० येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२०२	१८२-जी	कुलकर्णी वि.ब.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	०६/१९८४	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४२४ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२०३	१८२-एच	कातोरे भि.बा.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	०६/१९९४	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४८० येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत

२०४	१८२- आय	कातोरे वा.कि.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९३	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४८१ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२०५	१८३	पाटील भास्कर सिताराम	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९८७	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२०६	१८४	मदन हे.ल.	खुला	२०-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/१२/१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
२०७	१८५	भोईर ए.ए.	अ.जाती	१७-०५-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
२०८	१८५-अ	मुढे सो.सि.	अ.जाती	२०-०८-१९६२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९०	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४७५ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२०९	१८६	दिंडे श्रीपती हरी	खुला	०१-१०-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	रु.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१२	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२१०	१८७	शेवते सुहास महादेव	इ.मा.व.	३०-०५-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२०-०७-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२११	१८८	सेतवाडकर प्रकाश वामन	इ.मा.व.	१७-०२-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२०-०७-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२१२	१८९	जाधव रोहिदास किसन	खुला	१५-०७-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०७-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत

२१३	१९०	वानखेडे डी.एस.	अ.जाती	०१-०७-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००८	१२/१९९३	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत. सेवानिवृत्त
२१४	१९१	ठोसरे कृ.म.	इ.मा.व.	१५-०५-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
२१५	१९२	पाटील बा.तु.	खुला	०२-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२१६	१९३	कुरणे तानाजी शंकर	खुला	०१-०३-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२००९	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२१७	१९४	कुंभार शंकर रामा	इ.मा.व.	०१-०८-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१०	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२१८	१९५	देसाई (चोपडे) शामराव मा.	खुला	०१-०४-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०११	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२१९	१९६	पाटील रंगराव विष्णू	खुला	२४-१२-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०११	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२२०	१९७	धस संपतराव तुकाराम	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२२१	१९८	बोभाटे आर.एम.	इ.मा.व.	०१-१०-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१२	१२/२०००	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
२२२	१९९	काराने के.एल.	खुला	२६-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
२२३	२००	पाटील विठ्ठल लक्ष्मण	खुला	१५-१०-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१४	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२२४	२०१	लिग्रस किशोर अर्नतराव	खुला	०५-११-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१५	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२२५	२०२	सणस चंद्रकांत सावळाराम	खुला	०२-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत

२२६	२०३	माणगांवकर दत्तात्रय शंकर	खुला	०१-०८-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२२७	२०४	पिसाळ बाळासाहेब बबन	खुला	१०-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	०१/१९८८	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२२८	२०४-अ	दंडवते चं.मु.	खुला	०८-०२-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०१२	१२/१९९७	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४९५ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२२९	२०४-बी	मांडे भ.दा.	खुला	०८-०४-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४८८ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७
२३०	२०४-सी	घनवट स.सा.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	०६/१९९१	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४९२ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२३१	२०४-ड	वखारे भा.तु.	खुला	०७-०९-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४९३ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७

२३२	२०४-इ	कटारिया च.क.	खुला	०२-१०-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	१२/१९९८	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ५०० येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२३३	२०४-एफ	महाडिक सं.आ.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९३	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४९६ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२३४	२०४-जी	चिकणे अ.शि.	खुला	०५-१०-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१५	०६/१९९१	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४९७ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२३५	२०४-एच	देंठणकर ज.गो.	खुला	१५-०२-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४८६ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत

२३६	२०४- आय	आंबेकर दि.बा.	खुला	१४-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९१	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४९८ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२३७	२०४-जे	जायनाचे बा.पा.	खुला	०१-०७-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/२०००	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ५१३ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२३८	२०४-के	बुधवंत गो.ए.	वि.जा.(अ)	०१-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९१	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४८७ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२३९	२०४- एल	गायकवाड द.म.	इ.मा.व.	०६-०१-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	०६/१९९१	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ५१४ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत

२४०	२०४-एम	दैवकर का.स.	खुला	२८-०६-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९६	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४९९ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२४१	२०४-एन	बारवे एस.जा.	खुला	०२-०६-१९६२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९८	पुणे	नविन नॉद. जुना जेष्ठता क्र. ४९४ येथील नॉदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
२४२	२०५	पाटोल चंद्रकांत भस्मगोंडा	खुला	०४-०८-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२४३	२०६	माने धर्नजय तुकाराम	खुला	१२-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२४४	२०७	दिवाण गजानन रामचंद्र	खुला	१९-०८-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१२	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२४५	२०७-अ	कुलकर्णी गजानन श्रीनाथ	खुला	२८-०८-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१५	१२/१९८८	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२४६	२०८	म्हात्रे प्रभाकर केशव	इ.मा.व.	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
२४७	२०९	मणी ए.जी.	इ.मा.व.	१२-१०-१९६२	समावेशन	सर्वेक्षक	नि.अ.आ.	१३-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२४८	२१०	वर्तक मुकुंद पाडुरंग	खुला	०४-११-१९४७	समावेशन	सर्वेक्षक	नि.अ.आ.	१२-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२००५	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
२४९	२११	भावसार प्रकाश हिरालाल	इ.मा.व.	१६-०९-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०६-०९-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१०	१२/१९८९	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२५०	२१२	सपकाळे रामदास शामराव	इ.मा.व.	०१-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०५-१०-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८५	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत

२५१	२१३	मगर म्हसु शिवराम	भ.ज.(ब)	०२-०६-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-११-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००८	१२/१९८८	नाशिक	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत. सेवानिवृत्त
२५२	२१४	पाटील रघुनाथ वामनराव	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२१-११-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	नाशिक	
२५३	२१५	टले दगू हरी	खुला	०४-०६-१९६९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०९-१२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२५४	२१६	चौधरी लक्ष्मण गोविंद	इ.मा.व.	०१-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-१२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२५५	२१७	चौधरी मधुकर रामदास	इ.मा.व.	०१-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१९-१२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२५६	२१८	माळी सुभाष सुका	इ.मा.व.	०३-०२-१९६२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१९-१२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२५७	२१९	मोरे बसिलाल नथू	इ.मा.व.	१४-०३-१९६२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१९-१२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२५८	२२०	फल्ले मधुकर किसन	इ.मा.व.	०६-०७-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००८	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२५९	२२१	कुलकर्णी चंद्रकांत लक्ष्मण	खुला	०९-०५-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२६०	२२२	पाटील रावसाहेब भुपाल	खुला	२२-१०-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१४	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२६१	२२३	पिसाळ दिनकर राजाराम	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२६२	२२४	सुरवसे ए.एन.	खुला	१७-१०-१९६४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	१२/१९९४	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२६३	२२५	महिंद सुबराव परसु	खुला	०१-०६-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१५/०२/१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

२६४	२२६	आडुरकर केशव रामचंद्र	इ.मा.व.	१५-०४-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	११-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१०	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२६५	२२७	कुलकर्णी मधुकर मार्तंडराव	खुला	१०-०३-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९७	कोल्हापूर	मयत.
२६६	२२८	पाटील रामचंद्र जिवबा	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२६७	२२९	शेवाळे अविनाश काशिनाथ	खुला	०५-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२१-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९३	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२६८	२३०	बच्छाव दिलीप यशवंत	खुला	२१-०५-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२१-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९५	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२६९	२३१	वाघ खेमचंद भिवसन	खुला	०१-०५-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२७-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२७०	२३२	सुर्वे नरेंद्र यादवराव	इ.मा.व.	२१-०१-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२७-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२७१	२३३	अबास महंमद युनुस शेख	खुला	०१-०३-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२७-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२७२	२३४	पटेल विजय झगडू	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२७-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२७३	२३५	काळे दिलीप यशवंत	भ.ज.(ड)	०७-१०-१९६२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२९-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२७४	२३६	पाटील नारायण भिका	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२९-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२७५	२३७	कुं भार तानाजी शंकर	इ.मा.व.	०८-०१-१९६२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
२७६	२३८	चंदनशिवे कृ.सी.	अ.जाती	१०-१०-१९४८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२००६	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
२७७	२३९	लॉखंडे अविनाश माधवराव	इ.मा.व.	१८-०८-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२७८	२४०	कटके बाळासाहेब संपत	खुला	१०-०१-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२७९	२४१	तुसे बाळकृष्ण भरत	भ.ज.(ब)	३१-०५-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२८०	२४२	बच्छाव अशाक नारायण	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत

२८१	२४३	पवार शशिकांत विठ्ठलराव	खुला	१०-०८-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२४-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९५	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२८२	२४४	जैन दिलीपकुमार बनीचंद्र	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२४-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२८३	२४५	दोरिक तुकाराम रामकृष्ण	खुला	०१-०३-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२६-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२८४	२४६	पाटील वाल्मीक गंगाराम	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०३-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२८५	२४७	अमृतकर अशोक राजाराम	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०५-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२८६	२४८	शिसोदे दिलीप माधवराव	खुला	१५-०६-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०५-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२८७	२४९	पवार रामकृष्ण नामदेव	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२८८	२५०	कदम ए.आर.	खुला	०४-०८-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८९	२५१	बागुल गुलाब मन्साराम	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
२९०	२५२	इंगोले व्ही.एन.	इ.मा.व.	१७-०७-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००८	१२/१९९३	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२९१	२५३	पाटील एम.ओ.	खुला	०८-०७-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
२९२	२५४	टकाडे एन.डी.	खुला	०४-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
२९३	२५५	कांबळे बी.डब्ल्यू.	अ.जाती	१३-०७-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९४	२५६	शिंदे एस.डी.	खुला	०१-०६-१९७७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
२९५	२५७	शिपे पी.के.	अ.जाती	१२-०३-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
२९६	२५८	देशमुख डॉ.पी.	खुला	२५-०५-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
२९७	२५९	राऊत जे.एस.	खुला	०५-०७-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत

२९८	२६०	दंडाळे आर.जी.	इ.मा.व.	०७-०२-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१७	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९९	२६१	श्रीराव डी.डळ्यू.	इ.मा.व.	०६-०५-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
३००	२६२	हरणे आर.आर.	इ.मा.व.	१६-०६-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/१९९१	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
३०१	२६३	खांडेकर पी.बी.	अ.जमाती	०९-०८-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
३०२	२६४	करपे यशवंत गंगाधर	इ.मा.व.	०५-०५-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	१२/१९९२	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३०३	२६५	कांबळे जयसिंग आण्णाप्पा	अ.जाती	०१-०६-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३०४	२६६	टेंभुरणी उर्देसिंग भैयरुसिंग	खुला	०१-०६-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३०५	२६७	पाटील सतीलाल झगा	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३०६	२६८	पाटील भिमराव आनंदा	खुला	०७-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३०७	२६९	भामरे प्रदिप भास्कर	इ.मा.व.	१२-०१-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१४	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३०८	२७०	पाटील सुभाष तुकाराम	खुला	२८-०५-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३०९	२७१	आभाळे पाराजी रंभाजी	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९२	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३१०	२७२	चौधरी भागवत त्र्यंबक	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३११	२७३	पाटील केलास दशरथ	खुला	०१-०२-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१५	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३१२	२७४	चौधरी शंकर दगा	इ.मा.व.	१०-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३१३	२७५	पाटील सुरेश एकांबा	खुला	१२-०५-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत

३१४	२७६	सवणूर सुवण्णा वादिराचार्य	खुला	१०-१०-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
३१५	२७७	जाधव अनिल बाबुराव	इ.मा.व.	२८-११-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३१६	२७८	पाटील अजबराव रामभाऊ	खुला	०५-०८-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३१७	२७९	पाटील गोविंद सुकदेव	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९१	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३१८	२८०	मोरे ए.ऊ.	इ.मा.व.	०४-११-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२००७	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१९	२८१	इनामदार विलास नारायण	खुला	१५-०३-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२००९	१२/१९९१	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३२०	२८२	मेश्राम डी.पी.	इ.मा.व.	१७-०७-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३२१	२८३	तोडकरी चंद्रकांत दत्तात्रय	इ.मा.व.	१५-०१-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०११	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३२२	२८४	क्षिरसागर दिलीप पांडुरंग	इ.मा.व.	३१-०५-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३२३	२८५	भट्ट प्र.उ.	खुला	१३-१२-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/०५/१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१२	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
३२४	२८५-अ	आढाव ज.वि.	खुला	२५-०१-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	१२/१९९९	पुणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४९१ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १०.१.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
३२५	२८६	भालके ल.ना.	इ.मा.व.	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/०५/१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२६	२८७	मुताणी सु.का.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/०५/१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९३	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
३२७	२८८	विश्वकर्मा एस.आर.	इ.मा.व.	०३-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९९७	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३२८	२८९	बुरले व्ही.टी.	इ.मा.व.	२९-११-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१३	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत

३२९	२९०	कोळी मारुती दामू	अ.जाती	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९८९	कोल्हापूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
३३०	२९१	आचार्य मच्छींद्रनाथ दत्ता	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३३१	२९२	पाटील विठ्ठल बळीराम	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/०५/१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
३३२	२९३	देशपांडे रा.र.	खुला	१४-१०-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१५	१२/१९८९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३३३	२९४	वाघमारे व्ही.आर.	इ.मा.व.	०९-११-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१५	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३३४	२९५	बिबलकर आर.जी.	खुला	२४-०४-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३३५	२९६	क्षिरसागर अनंदा विठ्ठल	इ.मा.व.	१७-०१-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/०५/१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
३३६	२९७	शेंडे दे.न.	इ.मा.व.	१०-०२-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०१-२०१८	१२/१९९२	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३३७	२९८	सगरे रावसाहेब भुपाळ	अ.जाती	०१-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३३८	२९९	पाटील रामचंद्र भसु	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३३९	३००	वेखंडे भिवा उंदू	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९२	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
३४०	३०१	पिसाळ सुरेश गुलाबराव	खुला	०८-०४-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
३४१	३०२	चौधरी मोहन रामदास	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१५-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९८७	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३४२	३०३	आंबिलढोके बाबुराव दादु	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९८	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३४३	३०४	माळी र.आ.	इ.मा.व.	०१-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१/०७/१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत

३४४	३०५	देशपांडे धोंडीराम पां.	खुला	०१-०८-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००८	१२/१९८९	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३४५	३०६	लाकुळे श्री.श.	इ.मा.व.	१८-१२-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२००९	१२/१९८८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३४६	३०७	कडलाख उ.व.	अ.जाती	०४-०८-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१४	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
३४७	३०८	क्षिरसागर बा.गो.	खुला	२२-०८-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१८	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
३४८	३०९	सावं के.एन.	इ.मा.व.	१५-०१-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२००८	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३४९	३१०	कुलकर्णी प्रभाकर कृष्णाजी	खुला	०१-०६-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००८	१२/१९८९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३५०	३११	गाडगे एम.के.	इ.मा.व.	०१-०७-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०११	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३५१	३१२	देवकते आर.एन.	भ.ज.(ब)	०६-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३५२	३१३	काळवडे एम.एल.	इ.मा.व.	०४-०८-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१२	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
३५३	३१४	जारी डी.बी.	इ.मा.व.	१६-१२-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१२	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३५४	३१५	अतकरणे आर.आर.	इ.मा.व.	२८-०४-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९३	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
३५५	३१६	राऊत जी.आर.	इ.मा.व.	२८-०५-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
३५६	३१७	पखाले पी.बी.	अ.जाती	०७-०३-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
३५७	३१८	राऊत एम.आर.	खुला	०७-०८-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१४	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
३५८	३१९	डोमकौ जी.जी.	इ.मा.व.	१०-०८-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१५	१२/१९९७	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत

३५९	३२०	काळकर चं.सी.	इ.मा.व.	१२-०९-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१५	१२/१९९८	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३६०	३२१	पाटील रंगराव गुंडु	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३६१	३२२	वेल्लहाळ मदन पंडीत	इ.मा.व.	१७-०२-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	रु.अ.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२००९	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३६२	३२३	वाघ रामचंद्र कृष्णाजी	खुला	०५-०७-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२२-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३६३	३२४	शिंदे अशोक लक्ष्मण	खुला	०१-१२-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२२-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१७	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३६४	३२५	वडाम बापु नाना	खुला	२८-०९-१९४९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२००७	११/१९८५	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३६५	३२६	कुलकर्णी धोंडो गणेश	खुला	२०-०५-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००८	११/१९८६	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३६६	३२७	कुंभार तुकाराम लक्ष्मण	इ.मा.व.	१३-०७-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००८	११/१९८५	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३६७	३२८	खोत श्रीमंत रंगा	खुला	०८-०९-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२००९	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३६८	३२९	साळवी दशरथ मुरलीधर	अ.जाती	२२-०९-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१०	१२/२००१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३६९	३३०	शिगे आनंदा बाबुराव	इ.मा.व.	०१-०५-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०११	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३७०	३३१	मोहित वसंत पांडुरंग	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३७१	३३२	चव्हाण बाजीराव दादासाहेब	खुला	०१-०७-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३७२	३३३	आंबो वसंत आण्णाप्पा	भ.ज.(ब)	०५-०७-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३७३	३३४	कांदे अशोक वामनराव	खुला	१४-०३-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३७४	३३५	पाटील ग्यानसिंग वामन	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत

३७५	३३६	माळी दत्तात्रय निवृत्ती	खुला	२५-०१-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३७६	३३७	सुरपूर विजयेंद्र गुंडुराव	खुला	०१-०४-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३७७	३३८	निकम सत्यवान पांडुरंग	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८८	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३७८	३३९	शिंदे गुलाबराव शंकर	खुला	०१-०१-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८८	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३७९	३४०	पाटील संपत कृष्णाजी	खुला	१०-०९-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१७	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३८०	३४१	नांगरे शामराव दादू	भ.ज.(ब)	०१-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	११/१९८५	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३८१	३४२	उबाळे राजाराम नामदेव	खुला	२४-०३-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३८२	३४३	खराडे भिमराव विष्णू	खुला	०३-१०-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३०-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३८३	३४४	कु लकर्णी चिंतामण नारायण	खुला	२४-०१-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३०-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	११/१९८५	कोल्हापूर	विनंतीनुसार परिमंडळ बदल. सबब, नोंद वगळली. नवीन नोंद २९०७-अे येथे घेतली. शा.प. दि. १७.६.२००७
३८४	३४५	सावंत कृष्णदेव जगन्नाथ	खुला	२३-०६-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३८५	३४६	चौधरी प्रभाकर बाबुराव	इ.मा.व.	३०-११-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१४	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
३८६	३४७	पाटील रविंद्र सिताराम	खुला	०४-०७-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत

३८७	३४८	घोळवे व्ही.बी.	भ.ज.(ड)	०६-०४-१९६३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. ८६९ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
३८८	३४९	राजगिरे ना.घु.	इ.मा.व.	१४-०६-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	१२/१९८७	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३८९	३५०	पटले दे.स.	इ.मा.व.	१८-०४-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०११	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३९०	३५१	धपाडे सि.एच.	इ.मा.व.	२९-०५-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९८७	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३९१	३५२	शेटे शंकर शिवपुत्र	खुला	१४-०३-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०११	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
३९२	३५३	सावंत रमेश दत्ताजी	इ.मा.व.	०५-०१-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३९३	३५४	घोलकर शिवराम केशव	खुला	०७-०२-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१५	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३९४	३५५	भावके सदाशिव बाळकृष्ण	खुला	०५-०७-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३९५	३५६	जोधळे शंकर बाळु	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
३९६	३५७	जांभुळकर डी.आर.	अ.जाती	०४-०१-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१४-०२-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१५	१२/१९९९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
३९७	३५८	शेटे किशोर हिरालाल	खुला	१८-१०-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
३९८	३५९	खेडेकर राजाराम अर्जुन	खुला	२८-१०-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०१-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९२	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत

३९९	३६०	कावळे डी.बी.	इ.मा.व.	१०-०१-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०४-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
४००	३६१	घारगे मालोजी आनंदराव	खुला	१४-११-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	१६-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१२	११/१९८६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
४०१	३६२	पाटील कृष्णा महिपती	खुला	२०-०८-१९४८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२१-०२-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२००६	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
४०२	३६३	जोगे विश्वास दशरथ	खुला	०६-०५-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२१-०२-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००८	११/१९८६	कोल्हापूर	सेवानिवृत्त
४०३	३६४	कांबळे ईश्वरा सदुप्पा	अ.जाती	०१-०५-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२८-०२-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००८	१२/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४०४	३६५	जाधव मा.ना.	खुला	०५-०७-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०९-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४०५	३६६	गवळी डी.आर.	खुला	२२-०७-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०९-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४०६	३६७	उंडे सु.सा.	इ.मा.व.	०१-०६-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१६-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००९	१२/१९८७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४०७	३६८	तांबोळी भा.अ.	इ.मा.व.	०१-०९-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१६-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२००९	१२/१९८८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४०८	३६९	तावरे न.रा.	वि.मा.प्र.	१७-०८-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१६-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१२	१२/१९८८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४०९	३७०	भुटे बी.डी.	अ.जाती	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१६-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९८९	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४१०	३७१	गोरे दि.र.	इ.मा.व.	०१-०१-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१६-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४११	३७२	बेरड भा.ग.	इ.मा.व.	०१-०६-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२४-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	०१/१९८७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४१२	३७३	भोपे रा.वी.	खुला	०६-१२-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२४-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०११	०१/१९८७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत . सेवानिवृत्त
४१३	३७४	म्हांडुळे ना.ना.	खुला	०१-०७-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२४-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	०१/१९८७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत

४१४	३७५	कु चळे म.य.	खुला	१८-१०-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०१-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१५	१२/१९८६	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४१५	३७६	शिंदे एम.आर.	खुला	०४-०७-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१०	१२/१९८९	पुणे	सेवानिवृत्त
४१६	३७७	वायदंडे वि.रा.	अ.जाती	२५-०४-१९५०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००८	११/१९८६	पुणे	जात वैधता प्रमाणपत्राअभावि पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
४१७	३७८	कुंजीर उ.वि.	खुला	०८-०६-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००९	१२/१९८६	पुणे	सेवानिवृत्त
४१८	३७९	माने वि.ना.	खुला	१२-०८-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०११	१२/१९८६	पुणे	सेवानिवृत्त
४१९	३८०	बनगोंडे अ.प.	खुला	२०-१०-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०११	१२/१९८६	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत . सेवानिवृत्त
४२०	३८१	सातपुते बा.प.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९८६	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४२१	३८२	गोवंडे सु.बा.	खुला	०१-०८-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	१२/१९८६	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४२२	३८३	नानगुडे प्र.रा.	खुला	१२-०३-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१३	१२/१९८६	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४२३	३८४	तांबे शि.दा.	भ.ज.(क)	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९८६	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४२४	३८५	कुलकर्णी श्री.ना.	खुला	३१-०३-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	१२/१९८७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४२५	३८६	म्हस्के या.गं.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९८६	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४२६	३८७	भासले सा.अ.	खुला	०१-०४-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२५-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७	१२/१९८६	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४२७	३८८	साळुंखे सत्यवान एकनाथ	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३०-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	०१/१९८८	कोल्हापूर	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १०२-अ
४२८	३८९	शेंडे ग.ल.	इ.मा.व.	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	२८-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४२९	३९०	वांगर आर.एस.	भ.ज. ()	०१-०६-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०१-१०-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	

४३०	३९१	भोयर एस.यु.	इ.मा.व.	०१-०७-१९४६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९६९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००४	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
४३१	३९२	काळबांडे डब्ल्यू.पी.	इ.मा.व.	११-०६-१९४७	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१३-११-१९७२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त.
४३२	३९३	भिवगडे एस.एस.	इ.मा.व.	०१-११-१९४७	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२४-०५-१९७३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२००५	१२/१९९९	नागपूर	सेवानिवृत्त
४३३	३९४	गोखले पी.एम.	वि.मा.प्र.	०१-०३-१९४९	समावेशन	कारकुन	का.आ.	०१-०६-१९७४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२००७	१२/१९९८	नागपूर	सेवानिवृत्त
४३४	३९५	शिंदे एन.एस.	खुला	०५-०८-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०९-१९७४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०११	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४३५	३९६	पुनतकर शांताराम शंकर	इ.मा.व.	०१-०६-१९५०	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०१-०६-१९७६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००८	०२/२००४	ठाणे	सेवानिवृत्त
४३६	३९७	अडकणे एन.टी.	अ.जाती	०१-०७-१९४५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०४-१९७६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००३	१२/१९९०	नागपूर	सेवानिवृत्त.
४३७	३९८	ईस्माईल शेख मोला शेख	खुला	१०-०९-१९५२	समावेशन	मिस्त्री	का.आ.	११-०६-१९७६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
४३८	३९९	पाटील मारुती पांडुरंग	इ.मा.व.	०७-०१-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०९-१०-१९७६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१४	१२/१९९७	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
४३९	४००	मानवतकर एल.के.	अ.जाती	०२-०७-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०८-१२-१९७६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०११	१२/१९८९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४४०	४०१	यादव बंडु नायकू	खुला	२२-०५-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०९-११-१९७६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९७	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
४४१	४०२	सय्यद जे.ए.	खुला	०१-०४-१९५२	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१६-१२-१९७६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
४४२	४०३	जाधव व्ही.एन.	इ.मा.व.	२२-०२-१९५२	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०१-०७-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१०	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४४३	४०४	वळसंगकर पी.बी.	खुला	२०-०४-१९५०	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१७-०१-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००८	१२/१९९३	औरंगाबाद	सेवानिवृत्त
४४४	४०५	काझी के.एस.	खुला	०१-०१-१९५८	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२८-०५-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
४४५	४०६	साळुंखे उत्तम विठोबा	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	गेज रिडर	का.आ.	१३-०६-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	

४४६	४०७	भागवत आर.ए.	इ.मा.व.	०९-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-१०-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१२	१२/१९९८	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २७१५-अ-१. शा.प. दि. १६-६-२००८ .
४४७	४०८	ढवळे बा.कृ.	खुला	०२-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-१२-१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००९	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४४८	४०९	पवार दिनकर नामदेव	खुला	०६-०१-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२३/१२/१९७७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	१२/१९९१	कोल्हापूर	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्रमांक २४२३-अ शा.प. दि. शा.प. दि. १६-६-२००८
४४९	४१०	कुलकर्णी ए.व्ही.	खुला	१७-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०१-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०११	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४५०	४११	जगताप आर.एम.	खुला	०१-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०१-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
४५१	४१२	पवार व्ही.एम.	खुला	०७-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०१-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०११	१२/१९९१	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४५५-बी दि. १६-६-२००८ सेवानिवृत्त
४५२	४१३	माळी ए.एस.	इ.मा.व.	०२-०७-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१०	१२/१९९८	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २५३२-अ . शा.प. दि. १६-६-२००८ सेवानिवृत्त
४५३	४१४	चौंद शेख रज्जाक शेख	खुला	०७-०८-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०३-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२००९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
४५४	४१५	पटाण ए.के.	खुला	११-०८-१९५४	समावेशन	मापी लिपिक	नि.अ.आ.	१०-०३-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
४५५	४१६	देशमुख पी.एम.	खुला	०४-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

४५६	४१७	कदम डी.एन.	खुला	०१-०८-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०५-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
४५७	४१८	जोशी एस.के.	खुला	२०-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०७-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४५६-सी शा.प. दि. १६-६-२००८ . सेवानिवृत्त
४५८	४१९	कुलकर्णी गोविंद शामराव	खुला	०४-१०-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०७-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२००८	११/१९८६	कोल्हापूर	सेवानिवृत्त
४५९	४२०	सौंदलकर के.टी.	भ.ज.(क)	१४-०२-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०७-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२००८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
४६०	४२१	व्यवहारे बी.वाय.	खुला	३०-०४-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२४-०१-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
४६१	४२२	कराडे सदाशिव नामदेव	इ.मा.व.	०२-०६-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०४-०१-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	१२/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
४६२	४२३	तायडे ए.एस.	अ.जाती	०७-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०१-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	१२/१९९६	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभावित पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
४६३	४२४	कुलकर्णी वि.ब.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०३-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	०६/१९८४	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८२-जी. शा.प. दि. १०-०१-२००७. सेवानिवृत्त
४६४	४२५	गोरवे रा.वा.	अ.जाती	०२-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०४-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	१२/१९८८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत . सेवानिवृत्त
४६५	४२६	जगदाळे डी.एस.	खुला	१३-०५-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०५-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
४६६	४२७	सगरे नंदकुमार शिबलिंग	खुला	०९-०२-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०५-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०११	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

४६७	४२८	देवाडे शं.नि.	खुला	०१-०६-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०५-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००७	१२/१९९१	ठाणे	सेवानिवृत्त
४६८	४२९	जोशी एन.डी.	खुला	०५-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०६-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९८९	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
४६९	४३०	पताडे दिनकर बाबाजी	खुला	०१-०८-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०७-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००९	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४७०	४३१	उपरकर बी.एम.	इ.मा.व.	१४-११-१९४७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०९-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
४७१	४३२	गायकवाड बी.आर.	खुला	१५-०७-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०९-१९७८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
४७२	४३३	खंडागळे अ.ई.	खुला	२०-०९-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-११-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१४	१२/१९९६	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
४७३	४३४	चव्हाण गों.दा.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	०९-११-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९२	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
४७४	४३५	कचरे म.प.	खुला	२४-०१-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०४-०१-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
४७५	४३६	इन्सुलकर धोंडू जयराम	अ.जाती १८-१०-२०११	१२-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	११-०७-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१२	अनुत्तीर्ण	ठाणे	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. १८-१०-२०११
४७६	४३७	सय्यद नजीर रहिमतुल्ला	खुला	३०/११/१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०२-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१४	अनुत्तीर्ण	ठाणे	
४७७	४३८	शेळके आ.स.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-१०-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९७	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७३-बी. शा.प. दि. १०-०१-२००७ सेवानिवृत्त

४७८	४३९	सय्यद रो.म.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-१०-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९८	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७४-बी . शा.प. दि. १०-०१-२००७
४७९	४४०	पाटील प्र.शि.	खुला	११-०१-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-१०-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१७	०६/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८२-एफ . शा.प. दि. १०-०१-२००७
४८०	४४१	शिंदे नि.सु	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-११-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९२	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७३-सी. शा.प. दि. १०-०१-२००७ सेवानिवृत्त
४८१	४४२	चिपळुणकर आय.जे.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	०६/१९९५	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४८२	४४३	टिळेकर अनंत जगन्नाथ	इ.मा.व.	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	०६/१९९५	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४८३	४४४	जोधळेकर शांताराम दादू	खुला	२३-०५-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०४-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
४८४	४४५	भोसले अ.आर.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०४-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९१	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
४८५	४४६	चोधरी ज्ञानदेव बळीराम	खुला	०४-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०७-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०११	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४८६	४४७	जगो ग.द.	इ.मा.व.	०१-०९-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०७-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१२	अनुत्तीर्ण	ठाणे	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. ४५६ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७

४८७	४४८	निंबेकर एम.जी.	इ.मा.व.	१४-०९-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२३-१०-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१३	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
४८८	४४९	कुलकर्णी धनंजय लक्ष्मण	खुला	१२-१२-१९५७	समावेशन	गेज कारकून	का.आ.	२१-१२-१९७९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	१२/१९९६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
४८९	४५०	वावळे भा.वि.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०५-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
४९०	४५१	लहाशे ए.पी.	अ.जाती	१६-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०११	१२/१९९२	औरंगाबाद	नोंद कायम केली. जे.क्र. ५११ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८ क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
४९१	४५२	वाडकर एस.आर.	खुला	०१-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
४९२	४५३	गिरीगोसावी वसंत गणपत	भ.ज.(क)	०२-०३-१९४३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२००९	१२/१९९०	कोल्हापूर	सेवानिवृत्त.
४९३	४५४	गायकवाड तुकाराम केशव	अ.जमाती	०१-०६-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२९-०३-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २७३२-अ. शा.प. दि. १६-६-२००८
४९४	४५५	जैन आ.भि.	खुला	२२-१०-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२००९	अनुत्तीर्ण	ठाणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २७५३-अ. शा.प. दि. १६-६-२००८ सेवानिवृत्त
४९५	४५६	जगे ग.व.	इ.मा.व.	०१-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०११	अनुत्तीर्ण	ठाणे	नोंद वगळली. जेष्ठता क्र. ४४७ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७

४९६	४५७	देशपांडे जी.पी.	खुला	०२-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९९	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४६१-एच
४९७	४५८	बो-हाडे द.का.	खुला	०१-१२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०३-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८२-इ. शा.प. दि. १०-०१-२००७
४९८	४५९	खोसे ना.ख.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०३-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७४-अ. शा.प. दि. १०-०१-२००७
४९९	४६०	कोल्हे सा.चि.	इ.मा.व.	२७-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०३-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९३	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७८-बी. शा.प. दि. १०-०१-२००७
५००	४६१	खडके एस.डी.	खुला	१०-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०३-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९३	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४६३-अ. शा.प. दि. १६-६-२००८
५०१	४६२	गलवे डी.एन.	खुला	०१-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१२	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५०२	४६३	केदारे एस.एन.	खुला	२५-०४-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०४-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०४-२०१७	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५०३	४६४	जाशी बी.व्ही.	खुला	२०-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०४-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४६१-जी. शा.प. दि. १६-६-२००८
५०४	४६५	जायपा के.एम.	खुला	१८-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत

५०५	४६६	दुगे ए.ए.	खुला	३०-०३-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५०६	४६७	बहिरट रा.गं.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०५-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९२	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५०७	४६८	बगाडे शिवाजी नि.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०६-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९७	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
५०८	४६९	जाधव श्रीकांत ज्ञानू	खुला	१३-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०६-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०११	१२/१९८८	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५०९	४७०	शिंदे ल.ब.	खुला	०२-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	०६/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७८-अ. शा.प. दि. १०-०१-२००७
५१०	४७१	ढवळे मा.स.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८०-अ. शा.प. दि. १०-०१-२००७
५११	४७२	सरोदे वि.ल.	खुला	२७-१०-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९७	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८२-डी. शा.प. दि. १०-०१-२००७
५१२	४७३	जाधव रा.गं.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९६	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७३-अ. शा.प. दि. १०-०१-२००७ सेवानिवृत्त
५१३	४७४	बनकर रा.द.	इ.मा.व.	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	

५१४	४७५	मुंदे सो.सि.	अ.जाती	२०-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९०	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८५-अ. शा.प. दि. १०-०१-२००७
५१५	४७६	गायकेश्वारी सु.बा.	खुला	१६-१०-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४/०७/१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७८-सी. शा.प. दि. १०-०१-२००७
५१६	४७७	साबळे बा.ल.	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९३	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८०-बी. शा.प. दि. १०-०१-२००७
५१७	४७८	बाबरकर वि.रा.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९२	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८२-बी. शा.प. दि. १०-०१-२००७
५१८	४७९	पेंढारकर उ.के.	खुला	२८-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८२-सी. शा.प. दि. १०-०१-२००७
५१९	४८०	कातोरे भि.बा.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	०६/१९९४	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८२-एच. शा.प. दि. १०-०१-२००७
५२०	४८१	कातोरे बा.कि.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९३	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १८२-आय. शा.प. दि. १०-०१-२००७

५२१	४८२	वाघ एम.व्ही.	खुला	०२-०४-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
५२२	४८३	खेडकर ब.रा.	खुला	०४-०४-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७४-सी. शा.प. दि. १०-०१-२००७
५२३	४८४	इथापे दि.ल.	खुला	०९-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९९३	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १७६-अ. शा.प. दि. १०-०१-२००७
५२४	४८५	भोर शा.दा.	खुला	०२-०१-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
५२५	४८६	दैठणकर ज.गो.	खुला	१५-०२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-एच. शा.प. दि. १०-०१-२००७
५२६	४८७	बुधवंत गो.ए.	वि.जा.(अ)	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-के. शा.प. दि. १०-०१-२००७
५२७	४८८	मांडे भ.दा.	खुला	०८-०४-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-बी. शा.प. दि. १०-०१-२००७
५२८	४८९	शेख ए.के.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	
५२९	४९०	आढाव भा.सु.	खुला	२५-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	

५३०	४९१	आढाव ज.वि.	खुला	२५-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	१२/१९९९	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २८५-अ. शा.प. दि. १०-०१-२००७
५३१	४९२	घनवट स.सा.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	०६/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-सी. शा.प. दि. १०-०१-२००७
५३२	४९३	वखारे भा.तु.	खुला	०७-०९-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-डी. शा.प. दि. १०-०१-२००७
५३३	४९४	वारवे एस.जा.	खुला	०२-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९८	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-एन. शा.प. दि. १०-०१-२००७
५३४	४९५	दंडवते चं.मु.	खुला	०८-०२-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०१२	१२/१९९७	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-अ. शा.प. दि. १०-०१-२००७
५३५	४९६	महाडिक सं.आ.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९३	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-एफ. शा.प. दि. १०-०१-२००७
५३६	४९७	चिकणे अ.शि.	खुला	०५-१०-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१५	०६/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-जी. शा.प. दि. १०-०१-२००७

५३७	४९८	आंबेकर दि.बा.	खुला	१४-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-आय. शा.प. दि. १०-०१-२००७
५३८	४९९	देवकर का.स.	खुला	२८-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९६	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-एम. शा.प. दि. १०-०१-२००७
५३९	५००	कटारिया च.क.	खुला	०२-१०-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	१२/१९९८	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-इ. शा.प. दि. १०-०१-२००७
५४०	५०१	आंग्रे एस.टी.	खुला	०४-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०७-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५४१	५०२	कारंडे दत्तात्रय विष्णू	भ.ज.(क) २३-०७-२००८	२८-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०८-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/१९९८	कोल्हापूर	जात प्रवर्गात सुधारणा शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
५४२	५०३	आवारे जे.यु.	खुला	०१-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००९	१२/१९९३	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४५६-एफ शा.प. दि. १६-६-२००८ सेवानिवृत्त
५४३	५०४	टेकाळे ए.टी.	खुला	१४-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१३	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५४४	५०५	बारगजे व्ही.व्ही.	भ.ज.(ड)	०७-०२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१४	१२/१९९६	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५४५	५०६	काटे एम.बी.	खुला	१८-१०-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१५	१२/१९९०	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत

५४६	५०७	बिंदु एन.पी.	खुला	०८-०१-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१४	१२/२०००	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५४७	५०८	जाधव व्ही.के.	खुला	०७-०१-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४६१-डी. शा.प. दि. १६-६-२००८
५४८	५०९	खोले आर.एल.	खुला	१९-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
५४९	५१०	कुलकर्णी बी.एस.	खुला	०१-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०९-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/२००१	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २७२८-अ. शा.प. दि. १६-६-२००८
५५०	५११	लहाश ए.पी.	अ.जाती	१६-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०११	१२/१९९२	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. ४५१ सेवानिवृत्त
५५१	५१२	मुले एल.डी.	खुला	०५-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
५५२	५१३	जायनाचे बा.पा.	खुला	०१-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/२०००	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-जे. शा.प. दि. १०-०१-२००७
५५३	५१४	गायकवाड द.म.	इ.मा.व.	०६-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	०६/१९९१	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०४-एल. शा.प. दि. १०-०१-२००७
५५४	५१५	कदम ना.ह.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/२००१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५५५	५१६	माने मो.मा.	खुला	१२-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९९३	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत

५५६	५१७	पटेल सा.द.	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
५५७	५१८	गुठाळ रा.वि.	खुला	०१-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०४-२०१७	०६/१९९१	पुणे	मयत.
५५८	५१९	देशमुख मा.नि.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९९	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
५५९	५२०	शेळके जयसिंग नामदेव	खुला	०२-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००९	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५६०	५२१	देशमुख व्ही.एस.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	०६/१९९५	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५६१	५२२	काळे गोपाळ रा.	भ.ज.(क)	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९०	पुणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. ०२-०१-०९ क.अ. पदावर पदोन्नत.
५६२	५२३	कोरडे रा.अ.	खुला	१३-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००९	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
५६३	५२४	देशपांडे कृ.ज.	खुला	१६-१०-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
५६४	५२५	ढोपे प्र.रा.	इ.मा.व.	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००९	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५६५	५२६	कोटनुर ज.चं.	इ.मा.व.	१४-११-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१३	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
५६६	५२७	शिंदे सु.भि.	खुला	२३-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
५६७	५२८	तोडकर व.कृ.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	

५६८	५२९	कुलकर्णी ग.श्री.	खुला	२८-०८-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १६५३. शा.प. दि. १७.६.२००७
५६९	५३०	देशपांडे शि.वि.	खुला	१३-०९-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१८	१२/१९८८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
५७०	५३१	पाणबुडे द.जा.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-१०-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
५७१	५३२	गडकरी सी.टी.	अ.जाती	१२-०९-१९५८	समावेशन	कारकुन	का.आ.	०१-११-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
५७२	५३३	हत्तरंगे प्रकाश च.	वि.मा.प्र.	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-११-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	विनतीनुसार परिमंडळ बदल नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २७१३-अे शा.प. दि. १७.६.२००७ सेवानिवृत्त
५७३	५३४	हत्तरंगे प्र.च.	खुला	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-११-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	विनतीनुसार परिमंडळ बदल नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २७१३-अे शा.प. दि. १७.६.२००७ सेवानिवृत्त
५७४	५३५	देशमुख वाय.वाय.	खुला	२०-०५-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-११-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००९	१२/१९९०	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५७५	५३६	जोशी सु.त्रि.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-११-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/२००२	पुणे	मयत.
५७६	५३७	बागल मारुतराव माधवराव	खुला	०६-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-११-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत

५७७	५३८	काळे ए.जी.	इ.मा.व.	०५-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
५७८	५३९	कुलकर्णी यु.एस.	खुला	१०-०३-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१८	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५७९	५४०	परणकर डी.एस.	भ.ज.(ब)	०८-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-१२-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	१२/१९९७	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
५८०	५४१	ढोरे एस.बी.	इ.मा.व.	०९-०२-१९५८	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१०-१२-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
५८१	५४२	माहुरे डी.ए.	अ.जाती	०१-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-१२-१९८०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
५८२	५४३	परसोडे के.जी.	अ.जाती	०२-०१-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०११	१२/१९९७	औरंगाबाद	सेवानिवृत्त
५८३	५४४	कुटे बी.एन.	खुला	०९-०७-१९५६	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	१५-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५८४	५४५	पठाण एन.जी.	खुला	०७-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०११	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
५८५	५४६	शिरस आर.आर.	खुला	१९-११-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२००८	१२/१९९८	औरंगाबाद	सेवानिवृत्त
५८६	५४७	सिलमकर डी.के.	खुला	१२-०९-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
५८७	५४८	पवार डी.वाय.	खुला	११-०१-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जोखता क्रमांक २४५५-अे . शा.प. दि. शा.प. दि. १६-६-२००८ सेवानिवृत्त
५८८	५४९	बोरोडे डी.ए.	खुला	२०-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०५-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५८९	५५०	सपकाळ चंद्रकांत दिनकर	इ.मा.व.	०९-११-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०९-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
५९०	५५१	पाटील जयराम ईश्वरा	खुला	०१-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०९-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त

५९१	५५२	कुलकर्णी ए.डी.	खुला	१३-०५-१९६३	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	०६-१०-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५९२	५५३	मुल्ला खुदबुद्दीन शहाबुद्दीन	इ.मा.व.	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-११-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
५९३	५५४	देशपांडे ए.डी.	खुला	२०-०५-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०९-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
५९४	५५५	गवळी आर.एन.	इ.मा.व.	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१६-०४-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२४५६-इ शा.प. दि. १६-६-२००८
५९५	५५६	नरवाडकर डी.डी.	खुला	२०-१०-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१७-०६-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९२	औरंगाबाद	नावात सुधारणा. शा.प. दि. २-१-२००९ क.अ. पदावर पदोन्नत
५९६	५५७	केसकर प्रमोद बाळकृष्ण	खुला	०१-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२४-०७-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१५	१२/१९९३	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
५९७	५५८	दौडल व्ही.आय.	खुला	०६-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
५९८	५५९	घाडगे प्रकाश श्रीरंग	खुला	०३-०२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१५	१२/१९९९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
५९९	५६०	पांडे एम.एस.	खुला	०६-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६००	५६१	नरवणे पी.के.	खुला	१२-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	०६/१९९५	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२६४९-अ. शा.प. दि. १६-६-२००८
६०१	५६२	खुरपे एस.एस.	खुला	१९-०७-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	१२/१९९७	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२४५८-अ. शा.प. दि. १६-६-२००८

६०२	५६३	शिंदे एस.एस.	खुला	०१-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१५	१२/१९९३	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२४६१-एफ शा.प. दि. १६-६-२००८
६०३	५६४	कुलकर्णी व्ही.पी.	खुला	१७-०९-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२४६१-एफ-- (१) शा.प. दि. १६-०९-०८
६०४	५६५	वरकड व्ही.आर.	खुला	१०-१०-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	१२/१९९१	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२४६१-बी. शा.प. दि. १६-६-२००८
६०५	५६६	कुलकर्णी बी.जी.	खुला	२०-०३-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०१-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	१२/१९९८	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२७१५-बी. शा.प. दि. १६-६-२००८
६०६	५६७	खेरडे डी.एम.	खुला	१३-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०२-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९६	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२६९२ -१-अे
६०७	५६८	बिराजदार ब.रे.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०२-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६०८	५६९	दगाडखेर शि.द.	अ.जाती	०५-१०-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०२-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	

६०९	५७०	जगताप जी.एम.	खुला	२५-०१-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२००९	१२/१९९१	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २५२९ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७ क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६१०	५७१	सिंदफळकर डी.एम.	इ.मा.व.	०९-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६११	५७२	घोन्सीकर जी.एस.	खुला	२६-११-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०११	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत. सेवानिवृत्त
६१२	५७३	गायकवाड एम.एस.	खुला	०२-०८-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१४	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६१३	५७४	सुरवसे ए.एन.	खुला	०४-०९-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१५	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६१४	५७५	कोटुरवार टि.के.	इ.मा.व.	१४-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६१५	५७६	दिवाण डब्ल्यू.ई.	खुला	०८-०२-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०११	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६१६	५७७	कणसे आर.एन.	खुला	०७-०१-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१४	१२/१९९०	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६१७	५७८	देशमुख एम.ए.	खुला	०२-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६१८	५७९	देशमुख डॉ.व्ही.	खुला	३१-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६१९	५८०	माकने यु.एस.	खुला	०९-११-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१०	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६२०	५८१	महाजन एस.पी.	खुला	२३-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

६२१	५८२	मलभागे बी.व्ही.	खुला	०६-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०११	१२/१९९९	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६२२	५८३	देशमुख एस.जे.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९८	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२४७४-अे शा.प. दि. १६-६-२००८
६२३	५८४	गजें डी.यु.	भ.ज.(ड)	११-०९-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१४	१२/१९९१	औरंगाबाद	नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
६२४	५८५	मठपती डि.के.	खुला	१०-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६२५	५८६	वागवेकर एम.एल.	खुला	०१-०५-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१२	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६२६	५८७	मेखले बी.बी.	इ.मा.व.	१२-०८-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१०	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६२७	५८८	देशमुख व्ही.एम.	खुला	२२-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/२००१	औरंगाबाद	
६२८	५८९	रणखांब यु.वाय.	खुला	०१-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०११	१२/१९९०	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६२९	५९०	देशमुख यु. एन.	खुला	०९-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०११	१२/१९९०	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६३०	५९१	कोकरे बी.एन.	भ.ज.(क)	१०-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१२	१२/१९९१	औरंगाबाद	नावांत सुधारणा व जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. ०२-०७-२००९. क.अ. पदावर पदोन्नत.
६३१	५९२	पैजणे आर.एम.	इ.मा.व.	०५-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत .

६३२	५९३	कोकणे आर.एम.	खुला	१५-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०४-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६३३	५९४	शहाणे आर.एन.	इ.मा.व.	१५-०८-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०४-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६३४	५९५	पवार एल.आर.	भ.ज.(ब)	१२-०३-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०४-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१५	१२/१९९८	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२४६१-इ. शा.प. दि. १६-६-२००८
६३५	५९६	इडगे व्ही.जी.	खुला	०५-०३-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०४-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६३६	५९७	कल्याणी ए.पी.	खुला	०१-०४-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
६३७	५९८	गुंडरे पी.डी.	इ.मा.व.	१८-०९-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०४-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१३	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६३८	५९९	वाघमारे इ.व्ही.	अ.जाती	०४-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत . नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.२६९२-अ. पदोन्नती रद्द. प्रकरण न्यायप्रविष्ट.
६३९	६००	पोपळे के.पी.	खुला	२१-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६४०	६०१	चारभे पी.पी.	अ.जाती	१०-०३-१९५९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०८-०५-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७	१२/१९९९	अमरावती	नोंद वगळली. जेष्ठता क्र.२५२१ येथील जेष्ठता कायम केली.
६४१	६०२	काकपुरे पी.एम.	खुला	०१-०४-१९५९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१०-०६-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
६४२	६०३	जाधव हरीशचंद्र शामराव	खुला	२९-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०६-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
६४३	६०४	जगताप निवृत्ती झिंगाजी	खुला	०१-०६-१९४८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०६-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००६	१२/१९८९	नाशिक	सेवानिवृत्त

६४४	६०५	खरे आर.एम.	अ.जाती	१६-११-१९६०	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०६-०७-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	१२/१९९८	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
६४५	६०६	गुडे पी.एन.	भ.ज.(ड)	०८-०१-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०९-०७-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१२	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६४६	६०७	बिरादार जी.व्ही.	खुला	०१-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक		१०-०७-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०११	०६/१९९५	औरंगाबाद	व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. २-०७-२००९ क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
६४७	६०८	हंडे अनिल रामचंद्र	खुला	०९-०४-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०७-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१४	१२/१९९३	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
६४८	६०९	मानकर शिवाजी रघुनाथ	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०९-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९८	नाशिक	मयत.
६४९	६१०	कुलकर्णी उदय आत्माराम	खुला	०७-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-१०-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९३	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
६५०	६११	कामाजी पंचाक्षरी वीरप्पा	खुला	२६-०९-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-११-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१२	अनुत्तीर्ण	ठाणे	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र.३००१-अ. शा.प. दि. १६-६-२००८
६५१	६१२	शेलार रा.हो.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-१२-१९८१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
६५२	६१३	बिडेकर पी.एस.	खुला	०१-०१-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत मयत.
६५३	६१४	सगर एस.ए.	भ.ज.(ब)	०५-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
६५४	६१५	कटके सी.एस.	अ.जाती	०४-०५-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
६५५	६१६	सय्यद एम.आय.	खुला	२८-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६५६	६१७	देवडोकर यु.एम.	खुला	०२-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत

६५७	६१८	थोरात एस.जी.	अ.जाती	१३-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६५८	६१९	पाटील एस.डी.	खुला	२३-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/१९९९	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६५९	६२०	बिराजदार व्ही.एम.	खुला	१०-०५-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६६०	६२०-अ	लोहारे एम.डी.	खुला	१२-०२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१५	१२/१९९८	औरंगाबाद	नविन नॉद. शा.प. दि. २-१-०९ क.अ. पदावर पदोन्नत
६६१	६२१	शेख के.आय.	खुला	२०-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/२०००	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६६२	६२२	शेख एम.एम.	खुला	१४-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९६	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६६३	६२३	पठाण एल.वाय.	खुला	१७/०३/१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१६	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६६४	६२४	वेद्य यु.एम.	खुला	०४-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६६५	६२५	शेख इब्राहिम	खुला	१७-०२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१५	१२/१९९९	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६६६	६२६	डॉंगे एन.एल.	खुला	०६-१२-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३/१०/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१२	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६६७	६२७	घानमोडे बी.एस.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६६८	६२८	मुखातार अली सय्यद	खुला	०८-०८-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६६९	६२९	जगताप बी.बी.	खुला	०३-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/१९९७	औरंगाबाद	
६७०	६३०	डहाळे पी.आर.	खुला	०१-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
६७१	६३१	स्वामी सी.एम.	इ.मा.व.	०१-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६७२	६३२	सुरडकर व्ही.पी.	अ.जाती	२०-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत

६७३	६३३	शिंदे बी.व्ही.	खुला	१२-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५/०१/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६७४	६३४	पतंगे डी.एन.	खुला	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६७५	६३५	चव्हाण पी.एस.	भ.ज.(ब)	२७-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. जेष्ठता क्र.८६० कायम केला. शा.प. दि. १७.६.२००७
६७६	६३६	सरदेशपांडे आर.डब्ल्यू.	खुला	२५-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६७७	६३७	रणवीर पी.जी.	अ.जाती	०२-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९६	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६७८	६३८	मिसाळ एस.जे.	खुला	१७-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
६७९	६३९	भालेराव डी.ए.	खुला	२१-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६८०	६४०	पवार के.बी.	खुला	०३-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६८१	६४१	पाटील सु.ल.	खुला	०१-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००९	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
६८२	६४२	देवभारे व.पा.	इ.मा.व.	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
६८३	६४३	हंबाडे बा.रा.	खुला	०७-१०-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
६८४	६४४	कुलकर्णी प.त्रि.	खुला	२१-०५-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
६८५	६४५	जगताप तु.बा.	खुला	०९-०२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१४	१२/२००१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
६८६	६४६	कुलकर्णी सु.गो.	खुला	२४-०५-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
६८७	६४७	हत्तीकर द.य.	अ.जाती	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
६८८	६४८	मदने प्र.ख.	भ.ज.(क)	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१०/२००४	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत

६८९	६४९	दहे आर.एम.	खुला	०७-०१-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१७	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
६९०	६५०	दुचाळ सु.वि.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
६९१	६५१	गजगे भरमण हणमंत	अ.जाती	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	०२/२००४	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
६९२	६५२	गंभिर शि.बा.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
६९३	६५३	देवकारे वि.गे.	भ.ज.(क)	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९३	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
६९४	६५४	गेजगे भा.र.	अ.जाती	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
६९५	६५५	जाधव वि.ग.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९२	पुणे	अपात्र
६९६	६५६	खडतरे खं.कृ.	अ.जाती	०३-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	११/२००२	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
६९७	६५७	कोंडगुळे सु.ना.	खुला	०३-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
६९८	६५८	फड व्ही.आर.	भ.ज.(ड)	१३-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
६९९	६५९	भगत बा.भ.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९३	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७००	६६०	शेख एन.जं.	खुला	०८-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१३	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७०१	६६१	जगताप सु.दा.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
७०२	६६२	माने मो.द.	भ.ज.(ब) २३.०७.२००८	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९८	पुणे	जात प्रवर्गात सुधारणा शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
७०३	६६३	वेदपाठक एल.एन.	इ.मा.व.	१५-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७०४	६६४	पिरजादे यु.अ.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत

७०५	६६५	कोळीगिरे एल.बी.	खुला	१२-०३-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७०६	६६६	देशमुख एल.व्ही.	खुला	०४-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९६	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७०७	६६७	तावसकर श्री.रा.	खुला	११-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/२०००	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७०८	६६८	पवार आर.एन.	खुला	२०-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७०९	६६९	कुंभारे कि.ह.	खुला	१२-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७१०	६७०	गडकरी आर.ए.	इ.मा.व.	१४-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७११	६७१	थोरात डी.बी.	इ.मा.व.	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७१२	६७२	सुरवसे वा.सि.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७१३	६७३	ढोण अ.आ.	भ.ज.(क)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१०/२००४	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७१४	६७४	माळी ध.ज.	इ.मा.व.	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७१५	६७५	ढवळे व्ही.पी.	खुला	२०-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७१६	६७६	डोबाळे कृ.पा.	भ.ज.(क)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७१७	६७७	खवालें व.धों.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	०६/१९९५	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७१८	६७८	गायकवाड प्र.दि.	खुला	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/२००१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७१९	६७९	राऊत दे.ज्ञा.	इ.मा.व.	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९७	पुणे	सेवानिवृत्त
७२०	६८०	दिवटे ब.को.	खुला	०२-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	
७२१	६८१	खिस्ती व्ही.बी.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत

७२२	६८२	पेटकर द.सो.	इ.मा.व.	१०-०८-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१८	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७२३	६८३	नगरे सु.म.	भ.ज.(ब)	०८-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
७२४	६८४	शितोळे बा.ग.	खुला	३१/०६/१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/२००१	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
७२५	६८५	झगडे द.स.	इ.मा.व.	०१-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७२६	६८६	कुलकर्णी वि.ना.	खुला	२१-१०-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९९	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७२७	६८७	ढोक विलास बाबुराव	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	०६/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७२८	६८८	काळे सु.चं.	खुला	०८-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
७२९	६८९	तिवाटणे हि.क.	इ.मा.व.	१४-११-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
७३०	६९०	गोरे अ.मा.	इ.मा.व.	०३-११-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
७३१	६९१	लोणकर ना.द.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७३२	६९२	आढाव उ.वि.	खुला	१९-०३-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
७३३	६९३	चिरके न.द.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
७३४	६९४	सावंत वि.पां.	अ.जाती	१८-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७३५	६९५	सोनवणे म.मा.	अ.जाती	१०-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
७३६	६९६	जावळे ज.सु.	खुला	०१-०३-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१०	०६/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

७३७	६९७	लव्हारे एस.एस.	भ.ज.(ड)	०२-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९७	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
७३८	६९८	पवार डी.एस.	वि.जा.(अ)	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
७३९	६९९	भोग ल.गो.	इ.मा.व.	०१-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७४०	७००	चव्हाण म.श्री.	खुला	०२-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७४१	७०१	गाढवे अ.व.	खुला २-७-२००९	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/२००१	पुणे	जात प्रवर्गात बदल . शा.प. दि. २-७-२००९ क.अ. पदावर पदोन्नत
७४२	७०२	मोराळे एस.बी.	भ.ज.(ड)	०३-०४-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१८	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७४३	७०३	शेख आय.बी.	इ.मा.व.	२८-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
७४४	७०४	देशपांडे वि.पु.	खुला	०९-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
७४५	७०५	शिंदे चं.रा.	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
७४६	७०६	भुजबळ ज्ञा.स.	इ.मा.व.	०१-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०४-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
७४७	७०७	लंगुटे बाळासाहेब मुरलीधर	वि.जा.(अ)	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
७४८	७०८	अहिर सु.रा.	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९३	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७४९	७०९	श्रीरंग वाय.एन.	इ.मा.व.	०७-०७-१९५७	समावेशन	मिसत्री	नि.अ.आ.	०२-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	स्वेच्छासेवानिवृत्त.

७५०	७१०	मोडक मृ.अ.	खुला	०९-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९८	ठाणे	नोद वगळली. नवीन नोंद जे.क्र.११०४-अे येथे घेतली. शा.प. दि. २३/४/२००९
७५१	७११	गवारे रा.दि.	अ.जाती	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७५२	७१२	देवरे प्र.श.	अ.जाती	०१-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७५३	७१३	कुंवर रो.पा.	अ.जमाती	०१-०५-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७५४	७१४	महाले य.गो.	खुला	०१-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१७	०६/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७५५	७१५	लांबोळे शि.बु.	भ.ज.(ब)	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	०६/१९९१	पुणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
७५६	७१६	पवार मा.सा.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
७५७	७१७	कामे अ.श.	भ.ज.(ब)	०३-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९३	पुणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
७५८	७१८	पाडवी य.जो.	अ.जमाती	०२-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
७५९	७१९	देशपांडे व.म.	खुला	२४-०३-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२००८	१२/१९९०	पुणे	सेवानिवृत्त
७६०	७२०	भुजबळ द.द.	इ.मा.व.	०२-०६-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००८	१२/१९९३	पुणे	सेवानिवृत्त

७६१	७२१	पाटील अशोक महादेव	खुला	०१-०५-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१८	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
७६२	७२२	मोरे आर.जी.	खुला	१०-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०११	१२/१९९१	औरंगाबाद	सेवानिवृत्त
७६३	७२३	येवले प्रल्हाद शंकर	खुला	०७-१०-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०११	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
७६४	७२४	पोळे एन.वाय.	भ.ज.(क)	१०-०२-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
७६५	७२५	कात्रे जी.एम.	इ.मा.व.	०५-०५-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००७	१२/१९९७	औरंगाबाद	सेवानिवृत्त
७६६	७२६	ढगे डी.डी.	खुला	०७-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
७६७	७२७	बोरसे सं.दे.	इ.मा.व.	२५-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	१२/१९९३	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७६८	७२७-अ	होडारे न.पां.	इ.मा.व.	१५-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९३	पुणे	नवीन नोंद घेतली. जे.क्र. ११७५ येथील नोंद वगळली. शा.प. दि. ०२-०१-०९ क.अ. पदावर पदोन्नत
७६९	७२८	पाटील अ.हं.	इ.मा.व.	१५-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७७०	७२९	पटेल दे.ल.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	०६/१९९५	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
७७१	७३०	सोनवणे रामदास लक्ष्मण	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९६	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत

७७२	७३१	वाहुळ गु.ना.	अ.जाती	१७-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९१	पुणे	विनंतीनुसार परिमंडळ बदल. सबब, नोंद वगळली. सुधारित जे.क्र. २८९९. शा.प. दि. १७.६.२००७. तथापि सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट.
७७३	७३२	चातुरकर सु.अ.	इ.मा.व.	०१-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७७४	७३३	त्रिभुवन एस.डब्ल्यू.	अ.जाती	०६-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत . जात वैधता प्रमाणपत्र सादर करू न शकल्याने पदोन्नती रद्द
७७५	७३४	पगारे वि.ज.	अ.जाती	२०-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
७७६	७३५	देशमुख केदारी तुकाराम	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९२	कोल्हापूर	नोंद वगळली. सुधारित जे.क्र.
७७७	७३६	मणेर बशीर बाबुलाल	खुला	१९-०५-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९३	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
७७८	७३७	औंधकर शांताराम सिताराम	इ.मा.व.	१२-०४-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
७७९	७३८	चव्हाण आनंदा विठोबा	खुला	०२-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
७८०	७३९	घोटकर सु.ज.	भ.ज.(क) २३-७-२००८	०७-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९०	नागपूर	जात प्रवर्गात सुधारणा शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत

७८१	७४०	लालसरे रा.म.	इ.मा.व.	१६-१०-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७८२	७४१	जानोरकर एस.व्ही.	इ.मा.व.	०१-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
७८३	७४२	गुरजेलवार ह.तु.	इ.मा.व.	०२-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७८४	७४३	पाटील दिगंबर बाबुराव	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९३	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
७८५	७४४	कोटांगळे क.फा.	अ.जाती	११-०८-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१३	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७८६	७४५	पलेरिया रा.डो.	खुला	०१-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७८७	७४६	खंगार सु.ज.	इ.मा.व.	१५-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७८८	७४७	बोरकर बी.यु.	अ.जाती	०१-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७८९	७४८	वांदीले ए.जी.	इ.मा.व.	२६-०४-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७९०	७४९	इरफानउल्ला खाँ स.खॉ.	खुला	०१-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
७९१	७५०	भुसारी भै.रा.	इ.मा.व.	१६-१०-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१५	१२/१९९९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७९२	७५१	बोगिरवार वि.रा.	खुला	३०-०८-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७९३	७५२	कान्हेड स.प्र.	खुला	१४-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७९४	७५३	चलाख एस.एम.	इ.मा.व.	०७-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७९५	७५४	जोगी स.मो.	इ.मा.व.	०५-१२-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१७	१२/१९९८	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७९६	७५५	देठेकर ए.पी.	अ.जाती	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७९७	७५६	बोभाटे एम.ए.	इ.मा.व.	३०-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत

७९८	७५७	सुरपाम के.एस.	अ.जमाती	१५-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
७९९	७५८	भिमनवार वि.म.	खुला	१७-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८००	७५९	वासेकर व्ही.जी.	इ.मा.व.	०१-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८०१	७६०	पारखी बी.बी.	इ.मा.व.	०१-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८०२	७६१	मेश्राम गो.ह.	अ.जाती	०५-०९-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८०३	७६२	झाडे रा.द.	इ.मा.व.	२९-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९०	नागपूर	मयत.
८०४	७६३	बडगुजर भि.वि.	खुला	०१-०९-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
८०५	७६४	नानोट सी.एस.	इ.मा.व.	०१-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/२००१	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८०६	७६५	नंदनकर डी.पी.	इ.मा.व.	११-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९७	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८०७	७६६	माणिकराव एम.एस.	इ.मा.व.	०५-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	अमरावती	
८०८	७६७	परिहार जी.वाय.	खुला	१६-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८०९	७६८	घोलप एन.एस.	इ.मा.व.	०१-०५-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	अनुत्तीर्ण	अमरावती	
८१०	७६९	सावळे बी.आर.	अ.जाती	०८-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	अनुत्तीर्ण	अमरावती	
८११	७७०	सावळे एम.बी.	इ.मा.व.	०१-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८१२	७७१	उपासनी एच.पी.	खुला	१५-०८-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८१३	७७२	रोकडे एम.एम.	खुला	१९-०८-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८१४	७७३	सेव्यद ए.ए.	खुला	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/२०००	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत

८१५	७७४	खोकले एस.एच.	इ.मा.व.	०३-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८१६	७७५	निखाडे कृ.मो.	खुला २-७-२००९	०२-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	नागपूर	जात प्रवर्गात बदल . शा.प. दि. २-७-२००९ क.अ. पदावर पदोन्नत
८१७	७७६	ढबाले डी.जी.	इ.मा.व.	०५-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	
८१८	७७७	शेरके एम.बी.	अ.जाती	०४-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१७	१२/१९९७	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८१९	७७८	पठाण ए.ए.	खुला	१२-१०-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८२०	७७९	माहुरकर अ.शं.	इ.मा.व.	२२-१०-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
८२१	७८०	पाटील व्ही.के.	भ.ज.(क)	११-०९-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८२२	७८१	पाटील व्ही.एस.	अ.जाती	२३-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	अनुत्तीर्ण	अमरावती	
८२३	७८२	महंतारे वाय.के.	इ.मा.व.	०८-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८२४	७८३	गिरधर ए.व्ही.	खुला	०४-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१३	१२/१९९१	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८२५	७८४	गुल्हाने टी.व्ही.	इ.मा.व.	१०-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	
८२६	७८५	लिचडे सी.एन.	इ.मा.व.	१२-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
८२७	७८६	कापसे म.भी.	खुला	१२-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	अनुत्तीर्ण	नागपूर	
८२८	७८७	खांदारे आर.जी.	इ.मा.व.	१९-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८२९	७८८	मोरे आर.डी.	इ.मा.व.	२४-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९७	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
८३०	७८९	होले टी.डब्ल्यू.	इ.मा.व.	०९-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	

८३१	७९०	खान एम.के.	खुला	१२-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
८३२	७९१	खरे रा.मो.	अ.जाती	२३-०२-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
८३३	७९२	शेख ए.ए.	खुला	०३-१२-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१३	१२/१९९१	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८३४	७९३	जाधव एस.डी.	वि.जा.(अ)	११-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९१	औरंगाबाद	मयत/सेवानिवृत्त.
८३५	७९४	खान वसीउल्ला खान	खुला	०५-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २४३६ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
८३६	७९५	टेंभुर्णे एम.टी.	अ.जाती	२४-१०-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
८३७	७९६	सदावर्ते एस.एन.	अ.जाती	१३-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
८३८	७९७	यंबल व्ही.एम.	खुला	१३-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत नोंद वगळली. नवीन नोंद २७२८-बी येथे घेतली. शा.प. दि. ०४-१२-०९. पदोन्नती रद्द शा.आ. दि. ०९-११-१०.

८३९	७९८	कदम बी.के.	खुला	०१-०१-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१३	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत . नोंद वगळली. नवीन नोंद २७१५-अ येथे घेतली. शा.प. दि. ०४-१२-०९. पदोन्नती रद्द शा.आ. दि. ०९-११-१०.
८४०	७९९	सेलूकर व्ही.एल.	इ.मा.व.	०७-०९-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१५	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत नोंद वगळली. नवीन नोंद २७२८-अ येथे घेतली. शा.प. दि. ०४-१२-०९. पदोन्नती रद्द शा.आ. दि. ०९-११-१०.
८४१	८००	गायकवाड आर.ए.	अ.जाती	११-०२-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
८४२	८०१	पतीगे पो.के.	इ.मा.व.	३१-१०-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०९-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१४	अनुत्तीर्ण	अमरावती	
८४३	८०२	वर्मा आर.आर.	खुला	०७-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०९-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८४४	८०३	केशववार डी.व्ही.	खुला	२०-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०९-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९९	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८४५	८०४	पॉम्पट्टीवार पो.डी.	खुला	२१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०९-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८४६	८०५	मैदळकर अ.रा.	इ.मा.व.	१४-११-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०९-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
८४७	८०६	अंबटकर ओ.आर.	खुला	१४-०२-१९४८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२००६	१२/१९९६	औरंगाबाद	सेवानिवृत्त
८४८	८०७	देशमुख अ.गो.	खुला	२४-०१-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	

८४९	८०८	शेख इ.अ.	खुला	०२-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९९	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८५०	८०९	दत्तावडे अ.न.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८५१	८१०	महाजन गणपती भिकु	खुला	११-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
८५२	८११	गुजर सु.जा.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८५३	८१२	हुंबरे श्रीरंग रघुनाथ	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
८५४	८१३	गुरबे पा.द.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८५५	८१४	देसाई कु.रा.	खुला	०६-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८५६	८१५	देसाई रा.श.	खुला	०९-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९३	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८५७	८१६	कदम ज.य.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	विनंतीनुसार परिमंडळ बदल. नोद वगळली. सुधारित जे.क्र. २९५४. शा.प. दि. १७.६.२००७
८५८	८१७	गफुर एस.ए.	खुला	०१-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-११-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
८५९	८१८	हंकारे व.शं.	अ.जाती	०६-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-११-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
८६०	८१९	पाटील आण्णासाहेब रामगोंडा	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
८६१	८२०	विभुते दगडू रामचंद्र	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९३	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
८६२	८२१	गायकवाड महादेव सखाराम	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	०६/१९९४	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
८६३	८२२	शिंदे प्रल्हाद सोन्याबापू	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत

८६४	८२३	सावंत शिवाजीराव यशवंतराव	खुला	०३-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
८६५	८२४	मुसमाडे चं.उ.	खुला	०६-०४-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१४	०६/१९९१	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८६६	८२५	उके एच.एम.	अ.जाती	०१-१२-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२००९	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
८६७	८२६	सुरवसे र.गो.	खुला	१०-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७/१२/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८६८	८२७	चोरमले ह.क.	भ.ज.(क)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
८६९	८२८	चिंचकर चं.अ.	इ.मा.व.	२६-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	०६/१९९५	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८७०	८२९	फलफले जा.पा.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८७१	८३०	चव्हाण ना.गो.	खुला	१८-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९२	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८७२	८३१	गवंड पां.शि.चावरे	भ.ज.(क) २-१-२००९	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	पुणे	जात प्रवर्गाची नोंद घेतली व प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद घेतली शा.प. दि. ०२-०१-०९ क.अ. पदावर पदोन्नत
८७३	८३२	भाग आर.एल.	इ.मा.व.	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८७४	८३३	अत्रे सु.श्री.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
८७५	८३४	बनकर चं.नि.	इ.मा.व.	०२-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	०६/१९९५	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत

८७६	८३५	बदर मा.द.	खुला	०७-१०-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०१-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१०	१२/१९९३	पुणे	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २६९६ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७ क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
८७७	८३६	साखरे एस.एम.	खुला	१५-०३-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०७-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत . मात्र व्यावसायिक परिक्षा अनुत्तीर्ण असल्याचे निर्देशनास आल्याने पदोन्नती रद्द. सेवानिवृत्त
८७८	८३७	कराळे पांडुरंग बंडू	इ.मा.व.	१५-०३-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२०-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२००८	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
८७९	८३८	लहाने शांताराम तुकाराम	इ.मा.व.	१०-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८८०	८३९	पवार के.एम.	खुला	२२-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
८८१	८४०	गोगटे मिलांद गंगाधर	खुला	२१-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८८२	८४१	कनावजे अ.ज.	खुला	३१-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९१	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८८३	८४२	पवार विश्वनाथ बाबू	खुला	०१-०८-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	१२/१९९१	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८८४	८४३	शेटये सुरेश पांडुरंग	इ.मा.व.	०४-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९१	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत

८८५	८४४	रेकुळवाड बी.आर.	अ.जमाती	२०-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९७	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
८८६	८४५	टिकेकर एम.वाय.	खुला	१०-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८८७	८४६	भोसले सी.एन.	खुला	०४-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८८८	८४७	मंजगावकर एम.ए.	खुला	०८-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१७	१२/१९९१	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८८९	८४८	नलावडे सु.दि.	खुला	२९-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८९०	८४९	पालकर शशिकांत अनंत	इ.मा.व.	२७-०२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	ठाणे	
८९१	८५०	घाग राजेंद्रकुमार सदाशिव	खुला	०१-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१९	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८९२	८५१	शेट प्रमोद अनंत	खुला	२९-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९८	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८९३	८५२	भट अ.ग.	खुला	१८-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१७	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८९४	८५३	केजकर एस.जे.	खुला	३१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
८९५	८५४	माने मानसिंग हिंदूराव	खुला	०८-०८-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१८	१२/२०००	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८९६	८५५	इंदूलकर सुरेश श्रीपद	खुला	०१-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
८९७	८५६	भिगाडे जयराम विठोबा	इ.मा.व.	०७-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९१	ठाणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
८९८	८५७	शेख आर.एन.	खुला	२३-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

८९९	८५८	कुलकर्णी शेखर दत्तात्रय	खुला	१०-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९९	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
९००	८५९	कोल्गे राजेंद्र यशवंत	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
९०१	८६०	चव्हाण पी.एस.	वि.जा.(अ) २३.०७.२००८	२७-११-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	०६/१९९५	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. ६३५ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७ जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
९०२	८६१	शिरसाट डी.आर.	भ.ज.(ड)	१०-०५-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
९०३	८६२	मोने राम वासुदेव	खुला	१५-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९१	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
९०४	८६३	वाघमारे एस.जी.	अ.जाती	०८-१०-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०१-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१२	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
९०५	८६३-अ	वेद्य एस.एस.	खुला	०४-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९३	औरंगाबाद	नविन नोंद. जुना जे.क्र. १६६० शा.प. दि. ०९-०६-१०
९०६	८६४	कुलकर्णी के.एस.	खुला	१०-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
९०७	८६५	माने सी.डी.	खुला	१५-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
९०८	८६६	भोले डी.टी.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत

१०९	८६७	तोकले यु.बी.		०५-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
११०	८६८	जोशी जी.आर.	खुला	२२-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१११	८६९	घोळवे व्ही.बी.	भ.ज.(ड)	०६-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	नोद वगळली. जे.क्र.३४८ येथील नोंदी कायम केल्या. शा.प. दि. १७.६.२००७
११२	८७०	सावंत प्रकाश कृष्णा	खुला	२८-०१-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
११३	८७१	शिंदे सुयकांत धोंडबाराव	खुला	१५-११-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
११४	८७२	रहाटे दिलीप दत्तात्रय	इ.मा.व.	०८-०२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१९	१२/१९९१	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
११५	८७३	प्रभावळकर सु.प्र.	खुला	२७-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९३	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
११६	८७४	शिंदे सुरेश राजाराम	खुला	०६-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९१	ठाणे	स्वच्छासेवानिवृत्त.
११७	८७५	राजुरीकर पी.ए.	खुला	१६-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
११८	८७६	लांडगे एस.आर.	अ.जाती	०५-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९६	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
११९	८७७	सुर्यवंशी अनंत मुकुंदराव	खुला	२४-१०-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
१२०	८७८	देशमुख आर.ए.	खुला	०५-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/२०००	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१२१	८७९	वीरकर सतीश भालचंद्र	खुला	२९-०४-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१२२	८८०	तळकर नितान रमाकांत	इ.मा.व.	१२-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१२३	८८१	बचुटे व्ही.डी.	अ.जाती	०१-०३-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०१-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

१२४	८८२	भंडारी एन.जी.	खुला	२३-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१२५	८८३	जोशी एस.ए.	खुला	०१-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१२६	८८४	तपकीरे डी.जे.	खुला	२२-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१२७	८८५	धोत्रे डी.डी.	वि.जा.(अ)	२४-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	मयत./सेवानिवृत्त.
१२८	८८६	वाजे रामचंद्र शिवराम	भ.ज.(ब) २३.०७.२००८	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९१	ठाणे	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१२९	८८७	पाटकर रमेश गुणाजी	खुला	१७-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१३०	८८८	जाधव रामभाऊ ठकाजी	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९३	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
१३१	८८९	नलवडे बाळासाहेब सखाराम	वि.जा.(अ)	०२-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१३२	८९०	सरवडेकर रघुनाथ अनंत	अ.जाती	०४-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९३	कोल्हापूर	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१३३	८९१	पवार शंकर दत्तू	अ.जाती	२८-०५-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१३४	८९२	पोळ प्रकाश भागवत	खुला	१६-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१३५	८९३	म्हात्रे अ.बा.	इ.मा.व.	०६-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत

१३६	८९४	गंगणे मारुती आप्या	अ.जाती	०४-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	१२/१९९८	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१३७	८९५	धोंडगे चंद्रकांत मोतिराम	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९६	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१३८	८९६	माळकर बळवंत विश्वनाथ	इ.मा.व.	१७-०८-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत. सेवानिवृत्त
१३९	८९७	पाटील दत्तु मारुती	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४०	८९८	शिकलंगार जी.यू.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१४१	८९९	आटुगडे निवृत्ती दादू	खुला	०४-०५-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२/०३/१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४२	९००	चव्हाण राजेंद्र लक्ष्मण	खुला	१९-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९७	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१४३	९०१	म्हैसकर झहीर गुलाम हुसेन	खुला	२९-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१४४	९०२	शेट प्र.चं.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१४५	९०३	कुलकर्णी शशिकांत कृष्णा	खुला	०१-०८-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४६	९०४	देशपांडे सुरेश वसंत	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४७	९०५	मुजावर सरदार आप्पालाल	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४८	९०६	फुटाणकर राजेंद्र आप्पासाहेब	अ.जाती	२५-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९०	कोल्हापूर	जात वैधता प्रमाणपत्राअभावि पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१४९	९०७	भेंडारकर बी.आर.	इ.मा.व.	२०-०८-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१२	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५०	९०८	ढोमणे बी.एस.	इ.मा.व.	०१-०४-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत

१५१	१०९	दमाहे एल.बी.	इ.मा.व.	०१-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५२	११०	बोदले पी.के.	भ.ज.(ब)	०६-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९०	नागपूर	नावांत सुधारणा , जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद घेतली शा.प. दि. २३-०७-०८ क.अ. पदावर पदोन्नत
१५३	१११	खोत विजय आप्पा	खुला	१२-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५४	११२	झा पी.सी.	खुला	१५-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०३-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५५	११३	पटले डी.एस.	इ.मा.व.	११-०८-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१२	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५६	११४	रामटेके डी.डी.	अ.जाती	०८-०३-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५७	११५	मोटघरे ए.डी.	इ.मा.व.	२८-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	१२/१९९५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५८	११६	मेश्राम व्ही.एम.	इ.मा.व.	३०-०८-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५९	११७	कठाणे एल.टी.	इ.मा.व.	१३-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१६०	११८	बिसन एम.जी.	इ.मा.व.	०६-०४-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१६१	११९	भांडारकर बी.एम.	इ.मा.व.	०१-०१-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९१	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१६२	१२०	गजभिये एस.डी.	अ.जाती	२५-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१६३	१२१	बुरडे ए.एल.	खुला	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१६४	१२२	पटले आर.जे.	इ.मा.व.	२६-०९-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१९	१२/१९९५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत

१६५	१२३	काळे एस.एच.	खुला	०५-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९७	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१६६	१२४	खेडेकर प्र.रा.	भ.ज.(ब)	१०-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९७	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१६७	१२५	बोरकर एम.एस.	अ.जाती	१५-१०-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१०	१२/१९९१	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१६८	१२६	याहुल एस.झेंड.	इ.मा.व.	०८-०२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०१-२०१८	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१६९	१२७	मेहरकुळे बी.के.	इ.मा.व.	२७-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	अनुत्तीर्ण	नागपूर	
१७०	१२८	तेलहांडे एन.एस.	इ.मा.व.	२०-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	नागपूर	
१७१	१२९	राहांगडाले ए.डी.	इ.मा.व.	०६-१२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१७२	१३०	केने पी.एम.	इ.मा.व.	१८-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	
१७३	१३१	शास्त्रकार ए.बी.	इ.मा.व.	०६-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१७	१२/१९९७	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१७४	१३२	लहासे आर.एल.	इ.मा.व.	०३-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१७५	१३३	लोखंडे व्ही.एल.	इ.मा.व.	०५-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९०	अमरावती	
१७६	१३४	कांबळे चं.भि.	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९०	ठाणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत

१७७	१३५	घुनागे पी.बी.	वि.मा.प्र. २-७-२००९	१९-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९७	अमरावती	जात प्रवर्गात बदल. जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. ०२-०७- ०९ . क.अ. पदावर पदोन्नत.
१७८	१३६	आखरे व्ही.एन.	इ.मा.व.	०१-०७-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९९०	नागपूर	
१७९	१३७	अढावू आर.एस.	अ.जाती	२०-०४-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०४-२०१७	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१८०	१३८	बाजार एम.बी.	खुला	२२-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	०६/१९९५	नागपूर	
१८१	१३९	काळे एस.जी.	इ.मा.व.	१६-११-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९५	अमरावती	
१८२	१४०	भगत डी.बी.	अ.जाती	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१८३	१४१	जोशी एम.एम.	खुला	१६-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९३	अमरावती	
१८४	१४२	सरदार एन.के.	अ.जाती	२१-०७-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०११	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१८५	१४३	घाटे जे.यु.	इ.मा.व.	१३-०८-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
१८६	१४४	प-हाड व्ही.बी.	इ.मा.व.	०८-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९८	अमरावती	
१८७	१४५	खंडारे व्ही.के.	अ.जाती	०१-०७-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०११	१२/१९९५	अमरावती	मयत
१८८	१४६	हजारें यु.बी.	इ.मा.व.	०४-११-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	अमरावती	
१८९	१४७	गालट व्ही.ए.	इ.मा.व.	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९०	अमरावती	
१९०	१४८	देशपांडे एन.डी.	खुला	११-१०-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१८	१२/१९९७	अमरावती	

१११	१४९	धुळेकर आर.एम.	खुला	०३-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०४-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	अमरावती	
११२	१५०	कोल्हे एम.के.	खुला	१९-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	१२/१९९०	अमरावती	
११३	१५१	राजपुत एस.बी.	खुला	२९-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९९	अमरावती	
११४	१५२	दाणे मु.ना.	इ.मा.व.	२५-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९३	नागपूर	
११५	१५३	बढे डी.पी.	इ.मा.व.	२१-१०-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१८	१२/१९९०	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
११६	१५४	गायकवाड व्ही.जे.	खुला	२५-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९५	अमरावती	
११७	१५५	मार्कंडे तु.चं.	भ.ज.(क)	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
११८	१५६	पडलवार अ.के.	इ.मा.व.	२७-११-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१३	१२/१९९०	नागपूर	
११९	१५७	बोलवार डी.जी.	खुला	२७-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९०	अमरावती	
१००	१५८	पुसदकर डी.एन.	इ.मा.व.	०२-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९८	नागपूर	
१००१	१५९	तायडे एस.एस.	वि.मा.प्र.	०३-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१००२	१६०	सुदामे पी.डब्ल्यू.	खुला	१८-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	०६/१९९५	नागपूर	
१००३	१६१	जोशी ज.शा.	खुला	११-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०११	१२/१९९१	पुणे	सेवानिवृत्त
१००४	१६२	शेंडे आर.सी.	अ.जाती	०१-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९६	नागपूर	नोंद वगळली. विनंतीनुसार परिमंडळ बदल
१००५	१६३	मेश्राम आर.जी.	अ.जाती	१७-०६-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००८	१२/१९९५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त

१००६	१६४	टकले ए.एम.	खुला	०८-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१००७	१६५	पाटील भि.पा.	खुला	०१-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१७	१२/१९९१	पुणे	
१००८	१६६	लोकरे स.द.	अ.जाती	२०-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९८	पुणे	जात प्रमाणपत्र वैध तसेच व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण नोंद शा.प. दि. ०९-०६- २०१०
१००९	१६७	राऊत रा.रा.	अ.जाती	१५-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९०	नागपूर	जात प्रमाणपत्र वैध शा.प. दि. २-१- २००९ . क.अ. पदावर पदोन्नत
१०१०	१६८	खाडे जी.एम.	इ.मा.व.	२७-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९१	नागपूर	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१०११	१६९	धोटे रा.पा.	इ.मा.व.	०३-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९९	नागपूर	
१०१२	१७०	उत्तरवार ए.आर.	खुला	२७-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९०	अमरावती	
१०१३	१७१	पेटकर ना.वि.	खुला	०२-०५-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
१०१४	१७२	पाटील म.अं.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९२	पुणे	
१०१५	१७३	साठे दगडू सिद्राम	अ.जाती	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१०१६	१७४	राजगिरे व.द.	खुला	०३-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	१२/१९९२	पुणे	
१०१७	१७५	दगे व्ही.एल.	इ.मा.व.	०७-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९०	अमरावती	
१०१८	१७६	बंबटकर व्ही.एच.	इ.मा.व.	०७-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	अमरावती	

१०१९	१७७	जोरवार एस.आर.	अ.जाती	१२-१२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१४	१२/१९९१	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१०२०	१७८	राटोड मा.था.	वि.जा.(अ)	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१०२१	१७९	गवई एस.पी.	अ.जाती	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९३	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१०२२	१८०	गोसावी ए.के.	भ.ज.(ब)	०३-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९१	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१०२३	१८१	खेरडे डी.जे.	इ.मा.व.	११-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९५	अमरावती	
१०२४	१८२	वंडे एस.डी.	खुला	१७-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	१२/२००२	अमरावती	
१०२५	१८३	यादव अ.शा.	भ.ज.(क) २३-०७-२००८	०१-०३-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१७	१२/१९९५	नागपूर	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१०२६	१८४	बगाडे एस.ओ.	इ.मा.व.	२८-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/२०००	अमरावती	
१०२७	१८५	बळी बी.ए.	इ.मा.व.	०७-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९०	अमरावती	
१०२८	१८६	फेरण आर.आर.	खुला	२३-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
१०२९	१८७	गायकवाड बी.एस.	खुला	११-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	अनुत्तीर्ण	अमरावती	
१०३०	१८८	अरमाळ ए.एल.	खुला	०३-०४-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०४-२०१७	१२/१९९८	अमरावती	
१०३१	१८९	जैन डी.आर.	खुला	१०-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	अनुत्तीर्ण	अमरावती	
१०३२	१९०	जाधव आर.के.	खुला	१८-०५-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००९	१२/१९९०	अमरावती	सेवानिवृत्त

१०३३	१९१	घोलप पी.सी.	इ.मा.व.	१३-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	अमरावती	
१०३४	१९२	घाटे ए.बी.	इ.मा.व.	२२-०५-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९३	अमरावती	
१०३५	१९३	गवई एस.टी.	अ.जाती	१५-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	१२/१९९९	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१०३६	१९४	फेरवाणी र.ई.	खुला	०३-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०५-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९०	ठाणे	येथील जेष्ठता कायम केली. अ.क्र. २४२४ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
१०३७	१९५	चोंडगे पी.जी.	इ.मा.व.	२२-०२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०६-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९१	अमरावती	
१०३८	१९६	कुलकर्णी सुभाष सदाशिव	खुला	०७-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९१	कोल्हापूर	
१०३९	१९७	पाटील राजेंद्रकुमार सदाशिव	खुला	०८-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९२	कोल्हापूर	
१०४०	१९७-अ	कुं भार प्रकाश रामचंद्र	इ.मा.व.	०२-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०७-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	०६/१९९१	कोल्हापूर	नवीन नोंद घेतली. जुना क्र. २३८२ येथील नोंद वगळली. शा.प. दि. ०९-०६-१०
१०४१	१९८	भोयर आर.एम.	इ.मा.व.	१४-०४-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९७	अमरावती	
१०४२	१९९	भोयर आर.एन.	इ.मा.व.	१२-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
१०४३	१०००	चोधरी डी.आर.	इ.मा.व.	१८-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९३	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१०४४	१००१	इंगळे जी.एस.	खुला	०१-०५-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	

१०४५	१००२	देशपांडे पी.पी.	खुला	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०७-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९८	अमरावती	
१०४६	१००३	हंडीबाग एस.आर.	खुला	०५-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०८-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. सुधारित जे.क्र. २४६१-अ. शा.प. दि. १६-६-२००८
१०४७	१००४	दत्तावडे अरूण नरसू	खुला	०१-०३-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-१०-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१९	१२/१९९१	कोल्हापूर	
१०४८	१००४-अ	गव्हाणे टी.एल.	इ.मा.व.	१५-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-१२-१९८२	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९७	औरंगाबाद	नवीन नोंद घेतली. जुना क्र.१६०५ येथील नोंद वगळली. शा.प. दि. ९-६-१०
१०४९	१००५	बागडे मा.ना.	अ.जाती	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
१०५०	१००६	कोरपड ना.आ.	खुला	१९-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	०६/१९९५	पुणे	
१०५१	१००७	भिसे स.मु.	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	
१०५२	१००८	चावरे मि.ग.	खुला	१६-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९८	पुणे	
१०५३	१००९	कापसे पी.एच.	इ.मा.व.	०८-०७-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००९	१२/१९९८	औरंगाबाद	सेवानिवृत्त
१०५४	१०१०	मासाळ ला.वा.		१५-११-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०११	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
१०५५	१०११	शेख आय.के.	खुला	२३-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	१२/१९९१	औरंगाबाद	
१०५६	१०१२	चिचले पां.रा.	वि.मा.प्र.	०२-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१०५७	१०१३	शेख नू.ब.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
१०५८	१०१४	सांडुखे अ.तु.	अ.जमाती	०५-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	

१०५९	१०१५	शिंदे अ.सा.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९८	पुणे	व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. २३ ०७-२००८
१०६०	१०१६	सोनवणे ता.कुं.	अ.जाती	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१०६१	१०१७	शेंगळे भि.व.	अ.जाती	०२-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
१०६२	१०१८	झगडे र.ध.	इ.मा.व.	०१-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९८	पुणे	
१०६३	१०१९	वेद्य नितोनी श्रीकांत	खुला	२५-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९९	कोल्हापूर	
१०६४	१०२०	वेदय चं.ग.	खुला	३०-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९८	पुणे	
१०६५	१०२१	लटांबळे अ.दौ.	खुला	१७-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
१०६६	१०२२	सावंत तु.श्री.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९८	पुणे	
१०६७	१०२३	झंगले रा.य.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९३	पुणे	
१०६८	१०२४	ननवरे (कोळी) अ.व.	अ.जाती	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९३	पुणे	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१०६९	१०२५	शिंदे वा.य.	खुला	२२-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९६	पुणे	
१०७०	१०२६	उगले भि.आ.	खुला	०२-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९३	पुणे	
१०७१	१०२७	फरताळे ध.म.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९३	पुणे	
१०७२	१०२८	घळगे ज.द.	वि.जा.(अ)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९७	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत

१०७३	१०२९	देशमुख दि.भि.	खुला	१५-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९१	पुणे	
१०७४	१०३०	मालवळ प्रभाकर भिकाजी	भ.ज.(ब)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९७	पुणे	विनंतीनुसार परिमंडळ बदल. नोंद वगळली. जे.क्र. २९५३ येथील नोंद कायम केली.शा.प. दि. १७.६.२००७
१०७५	१०३१	कमोदकर सु.ग.	इ.मा.व.	०१-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९३	पुणे	
१०७६	१०३१-अ	शिंदे ना.गं.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९८	पुणे	नवीन नोंद घेतली.जे.क्र. १२५३ येथील नोंद वगळली.
१०७७	१०३२	माळी मा.रा.	इ.मा.व.	२७-०७-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००९	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
१०७८	१०३३	पाटील व.या.	खुला	२५-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१८	१२/१९९७	पुणे	
१०७९	१०३३-अ	होनमाने भ.बा.	भ.ज.(क)	१५-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९८	पुणे	नवीन नोंद घेतली.जे.क्र. ११२० येथील नोंद वगळली. शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१०८०	१०३४	कुलकर्णी अरूण वसंत	खुला	२१-०४-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	कोल्हापूर	
१०८१	१०३५	चव्हाण ता.दु.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
१०८२	१०३६	हादीमनी सदाशिव रामान्ना	अ.जाती	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत

१०८३	१०३७	नाझरे सु.तु.	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
१०८४	१०३८	टोपगुडे मा.के.	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
१०८५	१०३९	जवंजाळ चंद्रकांत रामकृष्ण	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९१	कोल्हापूर	
१०८६	१०४०	पडोळकर भा.मा.	भ.ज.(क)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१०८७	१०४१	कुलकर्णी संजय माधव	खुला	२६-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९०	कोल्हापूर	
१०८८	१०४२	साळे स.द.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
१०८९	१०४३	वनौस ना.सं.	अ.जाती	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/२०००	पुणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१०९०	१०४४	पुजारी विकास रामचंद्र	इ.मा.व.	०७-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९२	कोल्हापूर	
१०९१	१०४५	बाबर मो.भा.	अ.जाती	१२-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
१०९२	१०४६	बंडगर ना.म.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	विनंतीनुसार परिमंडळ बदल. नोंदी वगळल्या. नवीन नोंद अ.क्र. २७५५-अ येथे घेतली.शा.प. दि. १७.६.२००७
१०९३	१०४७	बंडगर महादेव नामदेव	भ.ज.(क)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	कोल्हापूर	
१०९४	१०४८	पाटील अ.सो.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१०/१९८९	पुणे	

१०९५	१०४९	पालवे भा.नि.	भ.ज.(ड)	१५-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९१	पुणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१०९६	१०५०	कोकंदे रामभाऊ तुकाराम	भ.ज.(क)	२३-०७-२००८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१७	१२/१९९१	नाशिक	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१०९७	१०५१	सोनवणे वि.शा.	अ.जमाती	०४-०९-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
१०९८	१०५२	पाटोल ता.पा.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
१०९९	१०५३	बोरस्ते प्र.द.	खुला	३०-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९३	पुणे	विनंतूनुसार परिमंडळ बदल. नोंदी वगळली. अ.क्र. २९०० येथील नोंद कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७.
११००	१०५४	चौधरी संजयकुमार रामदास	इ.मा.व.	०१-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९०	नाशिक	
११०१	१०५५	वाणी अ.रा.	खुला	०५-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९८९	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
११०२	१०५६	माळो स.द.	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९८९	पुणे	

११०३	१०५७	योगी सु.वि.	खुला	१२-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९७	ठाणे	
११०४	१०५८	पाटील म.फ.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	०६/१९९१	पुणे	
११०५	१०५९	कदम किरण बाबाजी	खुला	०१-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९७	ठाणे	
११०६	१०६०	बोरसे अ.मु.	इ.मा.व.	२७-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९३	पुणे	विनंतीनुसार परिमंडळ बदल नोंदी वगळली. अ.क्र. २८९१ येथील नोंद कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
११०७	१०६१	गुरव रा.ओ.	इ.मा.व.	०३-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९३	पुणे	विनंतीनुसार परिमंडळ बदल. अ.क्र. २९०१ येथील नोंद कायम केली शा.प. दि. १७.६.२००७
११०८	१०६२	बोरसे रा.ह.	भ.ज.()	२५-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९७	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
११०९	१०६३	सुर्यवंशी अ.पो.	खुला	१२-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	०६/१९९५	पुणे	
१११०	१०६४	खेरनार गो.ता.	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
११११	१०६५	साळवी नंदकुमार अनंत	खुला	२६-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	ठाणे	

१११२	१०६६	शिंदे म.म.	खुला	१३-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/२०००	ठाणे	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १२६५ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
१११३	१०६७	पेणकर मनोज दत्तात्रय	इ.मा.व.	२६-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९८	ठाणे	
१११४	१०६८	मानकर सदानंद बाबाजी	खुला	१८-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१११५	१०६९	राजाध्यक्ष संदेश सुधाकर	खुला	१३-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९८	ठाणे	
१११६	१०७०	नाईक ब.अ.ई.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९५	ठाणे	
१११७	१०७१	तरटे ब.ह.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	०६/१९९५	ठाणे	
१११८	१०७२	केळकर श्रीकांत विष्णू	खुला	१९-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	अनुत्तीर्ण	ठाणे	
१११९	१०७३	मापारी सुलमान अलिसाहेब	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९७	ठाणे	
११२०	१०७४	स्वामी चं.ग.	खुला	०१-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९०	ठाणे	
११२१	१०७५	टिकेकर प्रविण यशवंत	खुला	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	ठाणे	
११२२	१०७६	भाटे ग.मु.	खुला	३१-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९२	ठाणे	
११२३	१०७७	सो. साठे ऋजुता देवेंद्र	खुला	२१-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/२००४	ठाणे	
११२४	१०७८	पिस किरण लक्ष्मण	इ.मा.व.	२१-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९०	ठाणे	
११२५	१०७९	सकपाळ चंद्रकांत धर्माजी	इ.मा.व.	२८-०८-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९०	ठाणे	

११२६	१०८०	जंगम म.बा.	इ.मा.व. १८-१०-२०११	०२-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९३	ठाणे	जात प्रवर्गात सुधारणा तसेच प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद घेतली शा.प. दि. १८-१०-११
११२७	१०८१	चव्हाण एस.एस.	खुला	१५-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	०७/१९९४	ठाणे	
११२८	१०८२	जठार सुनिल यशवंत	खुला	१९-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	अनुत्तीर्ण	ठाणे	
११२९	१०८३	कांबळे दिलीप विष्णू	अ.जाती	०२-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	ठाणे	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
११३०	१०८४	लोहार अ.म.	भ.ज.(ब) २३.०७.२००८	१८-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९०	ठाणे	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
११३१	१०८५	बिरादार ए.एच.	खुला	०३-०५-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९८	औरंगाबाद	नोंद वगळली. सुधारित जे.क्र.२४५७-बी शा.प. दि. १६-६-२००८
११३२	१०८६	लिंगे अ.सं.	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
११३३	१०८७	साखरे न.मा.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
११३४	१०८८	कुटे न.का.	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९०	पुणे	

११३५	१०८९	तांबोळी रा.अ.	खुला	०१-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१७	१२/१९९२	पुणे	
११३६	१०९०	मोहिते अ.ना.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९८	पुणे	
११३७	१०९१	ढवळे प्र.कृ.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९७	पुणे	
११३८	१०९१-अ	कुंभार पंडित भिमू	इ.मा.व.	०१-०९-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१३	१२/१९९०	कोल्हापूर	नवीन नोंद घेतली.जे.क्र. २४२२ येथील नोंद वगळली.
११३९	१०९२	शिंदे म.य.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/२०००	पुणे	
११४०	१०९३	साळुंखे ज.कृ.	इ.मा.व.	२१-०३-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७	१२/१९९०	पुणे	
११४१	१०९४	लौढे अ.बा.	अ.जाती	०१-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१७	०२/२००४	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
११४२	१०९५	नरके.ब.धा.	खुला	०८-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९१	पुणे	
११४३	१०९६	धांडोर अ.चि.	अ.जाती	१७-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
११४४	१०९७	गोतसूर्या बा.शं.	अ.जाती	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/२०००	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
११४५	१०९८	गिरी अ.क.	भ.ज.(ब)	०१-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९६	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
११४६	१०९९	कराडे नि.भा.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	पुणे	
११४७	११००	बुरुंगले जि.म.	भ.ज.(क)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
११४८	११०१	बाबर भा.सु.	खुला	०३-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	पुणे	
११४९	११०२	कवडे अ.जा.	वि.मा.प्र.	२८-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
११५०	११०३	धेडे अ.कां.	भ.ज.(क)	०५-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	

११५१	११०४	केदार ज.रा.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	पुणे	
११५२	११०४-अ	मोडक मृ.अ.	खुला	०९-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९८	ठाणे	नवीन नोंद घेतली. जे.क्र. ७१० येथील नोंद वगळली. शा.प. दि. २३/४/२००९.क. अ. पदावर पदोन्नत व नंतर पदावनत.
११५३	११०५	दोरखडे रा.म.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९१	ठाणे	
११५४	११०६	सो.पाडाळकर एस.एस.	इ.मा.व.	०३-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	अनुत्तीर्ण	ठाणे	
११५५	११०७	दावले अ.तु.	इ.मा.व.	३०-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
११५६	११०८	पाथरे रा.ग.	इ.मा.व.	२०-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९०	ठाणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
११५७	११०९	गजेलवार भा.ग.	इ.मा.व.	२७-०५-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९८	नागपूर	
११५८	१११०	खोत्रागडे एस.पी.	इ.मा.व.	०१-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९०	नागपूर	
११५९	११११	डोंगरगावकर ए.एम.	भ.ज.(क)	१०-१२-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१०	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
११६०	१११२	घोरपडे व्ही.एन.	अ.जाती	०३-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०११	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
११६१	१११३	भैसारे एस.डी.	अ.जाती	०१-०७-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०११	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
११६२	१११४	हस्तक ए.के.	खुला	१४-०५-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९८	अमरावती	

११६३	१११५	कुनघाटकर जी.एम.	इ.मा.व.	१९-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/१९९६	नागपूर	
११६४	१११६	आदे वि.रा.	इ.मा.व.	२७-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९१	नागपूर	
११६५	१११७	कामडी एस.सी.	इ.मा.व.	२४-०२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	अमरावती	
११६६	१११८	कोरडे आर.एम.	इ.मा.व.	१३-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९१	नागपूर	
११६७	१११९	जांभूळकर पी.आर.	इ.मा.व.	०१-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	अनुत्तीर्ण	अमरावती	
११६८	११२०	होममाने भ.बा.	भ.ज.(क)	१५-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९८	पुणे	नोंद वगळली. सुधारित जे.क्र १०३३-अ . शा.प. दि. २३-७-२००८
११६९	११२१	डोंगरे वि.डी.	इ.मा.व.	०४-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९०	नागपूर	
११७०	११२२	मांडुरवार डी.डब्ल्यू.	खुला	०१-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९०	अमरावती	
११७१	११२३	निमजे आर.एम.	अ.जमाती	२३-११-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
११७२	११२४	धुवाधपारे जी.एस.	इ.मा.व.	०६-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	नागपूर	
११७३	११२५	गावडे स.शि.	अ.जाती	१४-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
११७४	११२६	खंते आर.एम.	इ.मा.व.	२२-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/१९९०	नागपूर	
११७५	११२७	दुधे ओ.आर.	इ.मा.व.	१५-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९०	अमरावती	
११७६	११२८	कुंभार जा.गा.	इ.मा.व.	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	०६/१९९१	पुणे	

११७७	११२९	शेंडे आर.के.	अ.जाती	०५-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
११७८	११३०	तेलराधे आर.आर.	इ.मा.व.	२८-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/१९९२	नागपूर	
११७९	११३१	गोंधे ए.डब्ल्यू.	इ.मा.व.	१२-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९९	अमरावती	
११८०	११३२	शेंडे डी.एच.	इ.मा.व.	०५-०४-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१२	१२/१९९८	नागपूर	
११८१	११३३	बिसेन सी.ग.	इ.मा.व.	१८-०७-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	१२/१९९०	नागपूर	
११८२	११३४	साबे डब्ल्यू.एच.	खुला	०५-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
११८३	११३५	कुं डलीकर व्ही.एस.	खुला	१३-०४-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९०	नागपूर	
११८४	११३६	बिसेन गो.म.	इ.मा.व.	२६-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/१९९०	नागपूर	
११८५	११३७	वाघमारे ए.एस.	इ.मा.व.	२०-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९०	नागपूर	
११८६	११३८	धपाडे डी.एच.	इ.मा.व.	२७-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	१२/१९९१	नागपूर	
११८७	११३९	दंडारे आर.जी.	इ.मा.व.	०१-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९०	नागपूर	
११८८	११४०	खरकाटे जी.के.	इ.मा.व.	१३-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	अनुत्तीर्ण	नागपूर	
११८९	११४१	काकपुरे एच.बी.	इ.मा.व.	१८-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९५	अमरावती	
११९०	११४२	पोहाने ना.व.	इ.मा.व.	१४-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९५	नागपूर	
११९१	११४३	बिसेन बी.टी.	इ.मा.व.	२४-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९०	नागपूर	
११९२	११४४	मेश्राम एस.एम.	भ.ज.(ब)	११-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
११९३	११४५	रोकडे सु.सि.	इ.मा.व.	२३-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९०	नागपूर	

११९४	११४६	राऊत सु.चि.	अ.जमाती	२४-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
११९५	११४७	मोकडे पी.एस.	अ.जाती	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
११९६	११४८	खराबे डी.एस.	इ.मा.व.	१६-१२-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१०	१२/१९९०	नागपूर	सेवानिवृत्त
११९७	११४९	मुढे आर.डी.	इ.मा.व.	२५-१०-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
११९८	११५०	काळे आर.सी.	भ.ज.(क)	१२-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	
११९९	११५१	कनाके एस.जे.	अ.जमाती	१४-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	१२/१९९८	नागपूर	जात प्रमाणपत्र वैध व व्यावसायिक परीक्षा १२/१९९८ मध्ये उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. २३-०७-०८. क.अ. पदावर पदोन्नत
१२००	११५२	तुरकर जी.एस.	इ.मा.व.	२६-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९३	नागपूर	
१२०१	११५३	महाजन सु.गो.	इ.मा.व.	१३-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	१२/१९९८	नागपूर	
१२०२	११५४	भुरे एस.व्ही.	अ.जमाती	०८-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९०	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१२०३	११५५	कोल्हे जी.ए.	इ.मा.व.	२६-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९८	अमरावती	
१२०४	११५६	पंडीत ए.ए.	इ.मा.व.	०९-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	

१२०५	११५७	कापडे डी.एस.	अ.जाती	१५-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९८	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. ०२ ०१-०९. क.अ. पदावर पदोन्नत.
१२०६	११५८	मटाले एन.के.	इ.मा.व.	२५-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९०	नागपूर	
१२०७	११५९	गजापुरे पी.के.	इ.मा.व.	०२-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	नागपूर	
१२०८	११६०	ठाकरे ए.एल.	इ.मा.व.	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	नागपूर	
१२०९	११६१	वडे व्ही.जी.	इ.मा.व.	२१-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९७	नागपूर	
१२१०	११६२	आखरे एम.व्ही.	इ.मा.व.	०७-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९३	नागपूर	
१२११	११६३	चौधरी टी.एच.	वि.मा.प्र.	०७-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९८	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१२१२	११६४	पटले वाय.सी.	इ.मा.व.	२५-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९०	नागपूर	
१२१३	११६५	गाडगे जी.एस.	इ.मा.व.	०९-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
१२१४	११६६	मल्लुरवार एस.एम.	खुला	३०-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	
१२१५	११६७	जंगम दिलीप भिकलींग	इ.मा.व.	१०-११-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१७	१२/१९९८	ठाणे	
१२१६	११६८	डंभारे ए.आर.	अ.जाती	२६-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१२१७	११६९	पांणवटकर शं.रा.	इ.मा.व.	०१-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९०	नागपूर	
१२१८	११७०	मुळे सु.क.	खुला	१६-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९९	नागपूर	
१२१९	११७१	चव्हाण डी.एम.	खुला	२०-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/१९९८	अमरावती	

१२२०	११७२	डफरे प्र.म.	इ.मा.व.	०४-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९०	नागपूर	
१२२१	११७३	गायधने य.स.	इ.मा.व.	२०-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९०	नागपूर	
१२२२	११७४	रहांगडाले एन.एम.	इ.मा.व.	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	नागपूर	
१२२३	११७५	हांडोरे न.पां.	इ.मा.व.	१५-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९३	पुणे	नोंद वगळली. सुधारित नोंद ७२७ अ. शा.प. दि. ०२-०१-०९
१२२४	११७६	कापगते प्र.रा.	इ.मा.व.	१५-०३-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१५	१२/१९९०	नागपूर	
१२२५	११७७	बोथले डी.एम.	इ.मा.व.	१२-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९९	अमरावती	
१२२६	११७८	रिंठे एच.पी.	इ.मा.व.	१९-११-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	१२/१९९०	अमरावती	
१२२७	११७९	खान अ.जे.	खुला	१२-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	अनुत्तीर्ण	नागपूर	
१२२८	११८०	कमाने एस.बी.	इ.मा.व.	१८-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९०	नागपूर	
१२२९	११८१	ठाकुर ए.एस.	अ.जाती	१३-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१२३०	११८२	कांगुने पी.आर.	अ.जमाती	२०-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१२३१	११८३	गाडगे पी.एस.	अ.जाती	०४-०३-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	
१२३२	११८४	शे.जमिल शे.चाँद	खुला	०६-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	
१२३३	११८५	सांवत राम भगवान	खुला	२०-०७-१९६२	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	०४-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९६	कोल्हापूर	
१२३४	११८६	खोकले एस.एम.	इ.मा.व.	१५-०९-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१९	१२/१९९०	नागपूर	सेवानिवृत्त

१२३५	११८७	कायरकर आर.एम.	इ.मा.व.	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	
१२३६	११८८	बन्सोड डी.पी.	अ.जाती	२९-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
१२३७	११८९	मुनेधर एक.के.	अ.जाती	१०-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९५	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१२३८	११९०	महाजन आर.एम.	अ.जाती	०६-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९८	अमरावती	विनंतीनुसार परिमंडळ बदल नोंदी वगळली. अ.क्र. २९८६ येथील नोंद कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१२३९	११९१	सोवितकर एस.के.	खुला	१२-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	
१२४०	११९२	कुलकर्णी ए.एल.	खुला	०७-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	
१२४१	११९३	जाधव एस.बी.	खुला	०२-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१२४२	११९४	राजगडकर व्ही.के.	अ.जमाती	०१-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९६	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१२४३	११९५	गुड्डे जी.ए.	भ.ज.(ड)	०६-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९७	औरंगाबाद	
१२४४	११९६	वेद्य जी.एल.	खुला	०९-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९६	औरंगाबाद	
१२४५	११९७	देशमुख बी.बी.	खुला	२८-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	
१२४६	११९८	सदावर्ते ए.एस.	इ.मा.व.	०३-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९९	औरंगाबाद	

१२४७	११९९	कुलकर्णी पी.आर.	खुला	०६-०३-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७	०६/१९९५	औरंगाबाद	
१२४८	१२००	जोशी एस.डी.	खुला	२५-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	०६/१९९५	औरंगाबाद	
१२४९	१२०१	निंबाळकर एस.जी.	इ.मा.व.	१०-११-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	१२/१९९३	औरंगाबाद	
१२५०	१२०२	दाणे एस.पी.	खुला	०२-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	०६/१९९५	औरंगाबाद	
१२५१	१२०३	साळुंके डी.टी.	खुला	०२-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	
१२५२	१२०४	शेख एस.बी.	खुला	१४-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	
१२५३	१२०५	पखाले व्ही.जी.	इ.मा.व.	२०-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९९	औरंगाबाद	
१२५४	१२०६	निलेवाड ए.एम.	अ.जमाती	०४-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१२५५	१२०७	पाटील यु.एच.	खुला	१९-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/२००१	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन नोंद अ.क्र. ३२२६ येथे पहावी.
१२५६	१२०८	पाटील र.व.	खुला	१९-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
१२५७	१२०९	चहांदे टी.टी.	अ.जाती	०५-०४-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१८	१२/१९९३	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१२५८	१२१०	जाधव एस.आय.	खुला	२१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१२५९	१२११	मुताणी बा.बा.	खुला	१०-०२-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०११	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त

१२६०	१२१२	पवार के.रं.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/२००१	पुणे	
१२६१	१२१३	शेट न.खे.	खुला	११-११-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१७	१२/१९९०	ठाणे	
१२६२	१२१४	रसाळ पी.बी.	वि.मा.प्र.	१२-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	१२/१९९०	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२६३	१२१५	हट्टेकर एम.पी.	खुला	१२-१२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१४	१२/१९९२	औरंगाबाद	
१२६४	१२१६	टोम्पे बी.बी.	खुला	०९-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	
१२६५	१२१७	सोनटक्के बी.बी.	इ.मा.व.	०१-०६-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२००८	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
१२६६	१२१८	शेवतकर बी.एच.	खुला	२२-१०-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१४	१२/१९९३	औरंगाबाद	नोंद वगळली. सुधारित जेष्ठता क्र. २४५६-बी शा.प. दि. १६-६-२००८
१२६७	१२१९	वाईकर म.ह.	इ.मा.व.	१५-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	११/२००२	ठाणे	
१२६८	१२२०	इटोलीकर जे.आर.	खुला	२६-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	
१२६९	१२२१	परतवार डी.एस.	इ.मा.व.	१७-०९-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१३	१२/१९९३	औरंगाबाद	
१२७०	१२२२	पांचाळ एम.बी.	इ.मा.व.	१७-०७-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१२७१	१२२३	मानवते पी.के.	अ.जाती	१५-०५-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

१२७२	१२२४	हिवरे आर.बी.	भ.ज.(ब)	०५-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	१२/१९९५	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १४४२ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७ क.अ. पदावर पदोन्नत
१२७३	१२२५	डहाळे पी.एस.	इ.मा.व.	१०-०७-१९६०	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	१८-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९८	औरंगाबाद	
१२७४	१२२६	भाकरे आर.डी.		१४-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१२७५	१२२७	सुरनर जी.एस.	भ.ज.(क)	१२-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०७-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०११	१२/१९९२	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
१२७६	१२२८	पतंगे ए.जी.	खुला	०५-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०८-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	
१२७७	१२२९	साकळे व्ही.सी.	खुला	२२-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०८-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९१	औरंगाबाद	
१२७८	१२३०	जगताप ए.जी.	इ.मा.व.	१०-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०९-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९२	औरंगाबाद	
१२७९	१२३१	म्हात्रे कैलाश बालनाथ	इ.मा.व.	२५-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०९-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	ठाणे	
१२८०	१२३२	लांडगे बी.जी.	अ.जाती	०८-०५-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०९-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१२८१	१२३३	मोरस्कर आनंदराव पांडुरंग	इ.मा.व.	०१-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०९-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/१९९१	ठाणे	
१२८२	१२३४	देशपांडे श्रीकांत शंकर	खुला	१८-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०९-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	ठाणे	
१२८३	१२३५	भुसे अ.रा.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-१०-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	०६/१९९५	पुणे	

१२८४	१२३६	जाधव आर.के.	इ.मा.व.	०६-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-११-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९१	औरंगाबाद	
१२८५	१२३७	जाधव एस.जी.	अ.जाती	१५-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-११-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१२८६	१२३८	शिंदे पी.एम.	खुला	०२-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९३	औरंगाबाद	
१२८७	१२३९	जेजूरकर के.बी.	इ.मा.व.	०९-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	०६/१९९५	औरंगाबाद	
१२८८	१२४०	जोशी नरेंद्र वसंत	खुला	२४-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९०	ठाणे	
१२८९	१२४१	माने आर.ए.	खुला	१०-१२-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१२९०	१२४२	गोरे के.जे.	खुला	१५-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	
१२९१	१२४३	काथार जी.एच.	इ.मा.व.	२१-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
१२९२	१२४४	संतान सी.आर.	खुला	१९-०३-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७	१२/१९९३	औरंगाबाद	
१२९३	१२४५	फर्डे वि.बा.	इ.मा.व.	०१-०६-१९६१	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२०-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	ठाणे	
१२९४	१२४६	भोसले बी.जी.		१८-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
१२९५	१२४७	सिरसाठ आर.ई.	खुला	०३-०२-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
१२९६	१२४८	आतकारे भा.ग.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२६-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	
१२९७	१२४९	सुर्यवंशी व्ही.आर.	खुला	०४-०३-१९५७	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	०१-१०-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २५३२ येथिल नोंद बगळली. शा.प. दि. १७.६.२००७
१२९८	१२५०	शिंदे दिलीप दौलतराव	खुला	०५-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९०	ठाणे	

१२९९	१२५१	माने रा.स.	खुला	१४-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९०	ठाणे	
१३००	१२५२	पवार ग.द.	खुला	०१-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१३०१	१२५३	शिंदे ना.ग.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९८	पुणे	नोंद वगळली. नविन नोंद अ.क्र. १०३१-अे
१३०२	१२५४	कुंद्री भि.मा.	खुला	०१-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
१३०३	१२५५	खोपकर अ.य.	खुला	०२-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९०	ठाणे	
१३०४	१२५६	गिरासे ओ.एम.	वि.जा.(अ)	२०-०५-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
१३०५	१२५७	कुंवर विजय सिताराम	इ.मा.व.	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९५	नाशिक	
१३०६	१२५८	पाटील पांडुरंग उत्तम	इ.मा.व.	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	१२/१९९१	नाशिक	सेवानिवृत्त
१३०७	१२५९	सरफळे सु.बा.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०१-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९७	ठाणे	
१३०८	१२६०	गाडे आदिनाथ बाळू	खुला	१५-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९०	कोल्हापूर	
१३०९	१२६१	गाटे अ.वा.	खुला	१५-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
१३१०	१२६२	अर्जुनवाडकर पांडुरंग मारूती	खुला	०२-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९०	कोल्हापूर	
१३११	१२६३	पोवार अ.बा.	खुला	१०-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९६	पुणे	
१३१२	१२६४	राणे द.ज्ञा.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत

१३१३	१२६५	शिंदे म.म.	खुला	१३-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/२०००	ठाणे	नोंद वगळली. जेष्ठता क्र. १०६६ कायम केली.शा.प. दि. १७.६.२००७
१३१४	१२६६	येरुडकर व.व.	खुला	०९-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९३	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत . निधन.
१३१५	१२६७	संकण्णा सुकुमार जंबू	खुला	१३-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१७	१२/१९९१	कोल्हापूर	
१३१६	१२६८	सरोदे म.भा.	खुला	१९-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
१३१७	१२६९	नुर.मो.मुस्तफाखान	खुला	०३-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९८	नागपूर	
१३१८	१२७०	काळपांडे एम.टी.	इ.मा.व.	२१-०४-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
१३१९	१२७१	पाटोल के.वाय.	खुला	२३-१२-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१३	१२/१९९९	नागपूर	
१३२०	१२७२	काळे आर.डी.	खुला	२१-०९-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१४	अनुत्तीर्ण	अमरावती	
१३२१	१२७३	बोदडे पी.पी.	इ.मा.व.	०३-०१-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	अमरावती	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १२७४ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७

१३२२	१२७४	बोदाडे पी.पी.	इ.मा.व.	३१-०१-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	प्रशासकीय हितास्तव परिमंडळ बदल. नोंद वगळली. जेष्ठता क्र. १२७३ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१३२३	१२७५	खलेरिया चं.त्रि.	खुला	०२-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	
१३२४	१२७६	रहाटे ग.पा.	इ.मा.व.	१५-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९६	नागपूर	
१३२५	१२७७	तुपकर बी.ए.	खुला	०२-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	१२/१९९२	अमरावती	
१३२६	१२७८	घोडेस्वार डी.एच.	अ.जाती	११-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१३२७	१२७९	जिरवणकर एस.एस.	इ.मा.व.	१४-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९३	नागपूर	
१३२८	१२८०	वाईकर स.गो.	अ.जमाती	२८-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९३	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१३२९	१२८१	कव्हर आर.डी.	खुला	२८-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९२	अमरावती	
१३३०	१२८२	बोरगांवकर व्ही.जी. लाडे	खुला	१८-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/१९९७	अमरावती	
१३३१	१२८३	ढाकर एस.एस.	अ.जाती	०४-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९१	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत

१३३२	१२८४	मोरे अ.श.	अ.जाती	०५-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	विनंतोनुसार परिमंडळ बदल. नोंद वगळली. जेष्ठता क्र. ३१९७ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१३३३	१२८५	ठाकुर एस.एस.	अ.जमाती	०१-०३-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०१-२०१८	१२/१९९९	अमरावती	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१३३४	१२८६	खरात द.रा.	इ.मा.व.	३०-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/१९९९	नागपूर	
१३३५	१२८७	शेलुकार एन.एस.	खुला	२८-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९७	अमरावती	
१३३६	१२८८	राजगुरु आर.पी.	अ.जाती	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९३	नागपूर	विनंतोनुसार परिमंडळ बदल. नोंद वगळली. जेष्ठता क्र. २७५३ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१३३७	१२८९	सोनने व्ही.के.	इ.मा.व.	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	अमरावती	
१३३८	१२९०	लहासे एस.टी.	इ.मा.व.	०२-०९-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१९	१२/१९९२	अमरावती	
१३३९	१२९१	महाजन सु.तू.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	नागपूर	विनंतोनुसार परिमंडळ बदल नोंद वगळली. जेष्ठता क्र. २७०९ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७

१३४०	१२९२	कुलकर्णी एच.व्ही.	खुला	१९-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९१	नागपूर	
१३४१	१२९३	प-हाड जी.एस.	इ.मा.व.	१४-११-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	१२/१९९२	अमरावती	
१३४२	१२९४	हजारे सुनिल सुखवासिसिंग	वि.जा.(अ)	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९६	कोल्हापूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१३४३	१२९५	म्हात्रे प्रभाकर रामचंद्र	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९०	ठाणे	
१३४४	१२९६	डंगी अशोक मारुती	अ.जमाती वि.मा.प्र.	२५-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९१	कोल्हापूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१३४५	१२९७	कांबळे अ.दे.	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९८	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१३४६	१२९८	खामकर राजाराम शंकर	अ.जाती	०३-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१३४७	१२९९	मोरे रतीलाल बुधा	अ.जाती	१५-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
१३४८	१३००	सुरवाडे जे.एस.	अ.जाती	१०-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१३४९	१३०१	सुरडकर डी.डी.	अ.जाती	०१-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१५	अनुत्तीर्ण	अमरावती	
१३५०	१३०२	सोनटक्के आर.डी.	इ.मा.व.	१४-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९२	अमरावती	
१३५१	१३०३	वाघमारे एस.के.	इ.मा.व.	०१-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	०६/१९९५	अमरावती	
१३५२	१३०४	नाईकवाडे ए.एम.	खुला	०८-०५-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९२	अमरावती	
१३५३	१३०५	सेव्यद एम.जे.	खुला	०१-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९७	अमरावती	

१३५४	१३०६	सपकाळ आर.ए.	खुला	१२-०४-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१८	१२/१९९२	अमरावती	
१३५५	१३०७	देव डी.व्ही.	खुला	०७-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९८	अमरावती	
१३५६	१३०८	हिवाळे एच.डी.	इ.मा.व.	०५-११-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	१२/१९९१	अमरावती	
१३५७	१३०९	शिगणे ए.व्ही.	इ.मा.व.	२१-०७-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	१२/१९९१	अमरावती	
१३५८	१३१०	वाझुळकर एस.एन.	इ.मा.व.	०३-०२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१५	१२/१९९२	अमरावती	
१३५९	१३११	बोक्से एस.एम.	इ.मा.व.	०४-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९९	अमरावती	
१३६०	१३१२	वेराळकर एस.एस.	इ.मा.व.	१८-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	अमरावती	
१३६१	१३१३	पाश्रीकर ओ.आर.	इ.मा.व.	०१-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९३	अमरावती	
१३६२	१३१४	सय्यद के.आर.	खुला	१५-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	
१३६३	१३१५	डावरुंग द.शां.	इ.मा.व.	२५-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९०	ठाणे	
१३६४	१३१६	माळी एच.आर.	इ.मा.व.	२४-१२-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१७	१२/१९९०	अमरावती	
१३६५	१३१७	दाबके आर.एल.	इ.मा.व.	१०-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	०६/१९९५	औरंगाबाद	
१३६६	१३१८	शे.कलीम शे. छोटू	खुला	३०-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०३-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	
१३६७	१३१९	खेडकर आर.एल.	इ.मा.व.	०४-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१७	१२/१९९६	अमरावती	
१३६८	१३२०	चौधरी एस.पी.	इ.मा.व.	०३-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	
१३६९	१३२१	खांडगारे जे.ई.	इ.मा.व.	०७-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१३७०	१३२२	परदेशी व्ही.व्ही.	खुला	०८-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९७	औरंगाबाद	

१३७१	१३२३	कोळेकर एम.के.	भ.ज.(क)	०१-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१३७२	१३२४	बो-हाडे एम.एल.	इ.मा.व.	१०-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९६	औरंगाबाद	
१३७३	१३२५	सय्यद के.आय.	इ.मा.व.	०५-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
१३७४	१३२६	वखरकर ए.आर.	वि.मा.प्र.	०७-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
१३७५	१३२७	कसबे एस.के.	अ.जाती	०८-११-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१३७६	१३२८	जोगदंड ए.आर.	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१३७७	१३२९	आचार्य ए.के.	खुला	१९-०९-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१८	१२/१९९१	औरंगाबाद	
१३७८	१३३०	हजारें डी.जे.	अ.जाती	०१-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१३७९	१३३१	भांडवलकर एस.एन.	इ.मा.व.	१४-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१३८०	१३३२	डोंगे एच.एल.	खुला	११-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१३८१	१३३३	शेख एम.ए.	खुला	०५-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१३८२	१३३४	भैरट एम.एस.	खुला	०१-०४-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	
१३८३	१३३५	तपकीरे डी.आर.	खुला	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
१३८४	१३३६	जाशी ए.ए.	खुला	०१-०२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	१२/१९९२	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१३८५	१३३७	देशमुख आर.डी.	खुला	१२-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९१	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत

१३८६	१३३८	कागदे ए.जे.	खुला	०१-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१३८७	१३३९	साळुंके बी.एन.	खुला	०५-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
१३८८	१३४०	पठाण एन.एच.	खुला	१५-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९६	औरंगाबाद	
१३८९	१३४१	पवार जी.एस.	वि.जा.(अ)	२३-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभावि पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१३९०	१३४२	सय्यद अकबर जनाव	खुला	१२-०८-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१५	१२/१९९३	औरंगाबाद	
१३९१	१३४३	वारकर बी.आर.	खुला	०२-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१३९२	१३४४	भागें बी.पी.	भ.ज.(ड)	०९-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९६	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१३९३	१३४५	भोसले ए.के.	खुला	१३-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१३९४	१३४६	त्रिभुवन जे.पी.	इ.मा.व.	०१-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१३९५	१३४६-अ	पाटील मारुती भिवा	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९८९	कोल्हापूर	
१३९६	१३४७	देसाई जर्नादन श्रीपती	खुला	०१-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९८९	कोल्हापूर	
१३९७	१३४८	तोडकर अनिल रामचंद्र	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९८९	कोल्हापूर	
१३९८	१३४९	मगदुम सर्जराव सदाशिव	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९८९	कोल्हापूर	
१३९९	१३५०	पाटील विश्वनाथ शंकर	खुला	१३-१०-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१२	१२/१९८९	कोल्हापूर	
१४००	१३५१	भिसे ए.आर.	खुला	०९-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	१२/१९९१	औरंगाबाद	
१४०१	१३५२	घोंगडे सी.एम.	खुला	०४-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	

१४०२	१३५३	माळी शिवाजी रामचंद्र	इ.मा.व.	२२-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९८९	कोल्हापूर	
१४०३	१३५४	कांबळे सुरेश पांडुरंग	अ.जाती	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/२०००	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४०४	१३५५	घाटगे कृष्णात ज्ञानदेव	इ.मा.व.	०१-०८-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	१२/१९८९	कोल्हापूर	
१४०५	१३५६	जाधव एस.के.	खुला	०१-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९२	औरंगाबाद	
१४०६	१३५७	शेखे आर.ए.	खुला	१९-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१४०७	१३५८	पाटील पी.एस.	खुला	२०-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	
१४०८	१३५९	स्वामी डी.एम.	अ.जमाती	०६-१०-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१८	१२/१९९२	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१४०९	१३६०	हाशमी एम.एम.	खुला	२७-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१४१०	१३६१	पाटील बी.व्ही.	खुला	०१-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१४११	१३६२	जावळे व्ही.बी.	खुला	२३-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	
१४१२	१३६३	पाटील एस.आर.	खुला	०४-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१४१३	१३६४	सोमवंशी पी.एन.	खुला	१२-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९१	औरंगाबाद	
१४१४	१३६५	जाधव व्ही.एल.	खुला	१८-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१४१५	१३६६	करपे बी.पी.	खुला	२९-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९१	औरंगाबाद	
१४१६	१३६७	पवार डी.बी.	खुला	०२-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	

१४१७	१३६८	पाडेकर शि.खं.	खुला	०५-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	०६/१९९१	पुणे	नोंद वगळली. विनंतीनुसार परिमंडळ बदल.जेष्ठता क्र. २९४४ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१४१८	१३६९	भोसले आर.एन.	खुला	०५-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९१	औरंगाबाद	
१४१९	१३७०	सुर्यवंशी व्ही.एम.	वि.जा.(अ)	०४-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१४२०	१३७१	शिंदे व्ही.बी.	इ.मा.व.	०६-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९९	औरंगाबाद	
१४२१	१३७२	ताडकर एस.एस.	इ.मा.व.	१८-०७-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००८	१२/१९९८	औरंगाबाद	सेवानिवृत्त
१४२२	१३७३	सगरे व्ही.आर.	खुला	१६-०५-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१४२३	१३७४	शेख एम.ए.	खुला	०५-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९८९	औरंगाबाद	
१४२४	१३७५	टिकोरे व्ही.जी.	भ.ज.(क)	०४-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९१	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१४२५	१३७६	धोत्रे एफ.एस.	वि.जा.(अ)	१२-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१४२६	१३७७	चौधरी पी.के.	इ.मा.व.	०५-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९१	औरंगाबाद	
१४२७	१३७८	चाकोते एस.एस.	खुला	१५-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	
१४२८	१३७९	साठे एच.बी.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	०६/१९९५	औरंगाबाद	
१४२९	१३८०	शिंदे जी.एस.	खुला	२१-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१४३०	१३८१	मस्के के.ए.	अ.जाती	१४-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत

१४३१	१३८२	आव्हाड एफ.डी.	खुला	०५-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
१४३२	१३८३	शेख एस.एच.	खुला	०३-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९१	औरंगाबाद	
१४३३	१३८४	अली सय्यद मझहर	खुला	०३-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९७	औरंगाबाद	
१४३४	१३८५	तांबोळी एम.ए.	खुला	१६-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	
१४३५	१३८६	सगरे एस.बी.	खुला	१५-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९९	औरंगाबाद	
१४३६	१३८७	धरणे डी.जी.	खुला	२०-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१४३७	१३८८	पाटील आर.आर.	खुला	२०-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१४३८	१३८९	चंदनशिवे एस.डी.	अ.जाती	०५-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१४३९	१३९०	नलवाड डी.आर.	इ.मा.व.	१७-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	औरंगाबाद	
१४४०	१३९१	तांबोळी के.बी.	खुला	०१-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	
१४४१	१३९२	उदावत के.के.	इ.मा.व.	१६-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. सुधारित नोंद २४५७-अ.शा.प. दि. १६-६-२००८
१४४२	१३९३	चामे व्ही.के.	इ.मा.व.	०३-०२-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०१२	१२/१९९३	औरंगाबाद	
१४४३	१३९४	तांदळे डी.के.	इ.मा.व.	०१-०१-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१४४४	१३९५	अंबेकर एस.टी.	खुला	०५-१०-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १४५३ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७

१४४५	१३९६	नरके व्ही.आर.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/२००१	औरंगाबाद	नोंद वगळली. सुधारित नोंद २४६१-आय.शा.प. दि. १६-६-२००८
१४४६	१३९७	मुल्ला एस.एस.	खुला	०५-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९९८	औरंगाबाद	
१४४७	१३९८	जोशी एस.एम.	खुला	२३-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	०६/१९९५	औरंगाबाद	
१४४८	१३९९	गायकवाड एस.बी.	अ.जाती	२४-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१४४९	१४००	सोमासे बी.पी.	खुला	२८-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	
१४५०	१४०१	बिरादार एच.के.	खुला	२५-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	०२/१९९३	औरंगाबाद	
१४५१	१४०२	गोरे एस.व्ही.	खुला	०२-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	
१४५२	१४०३	गुळीभिले जी.बी.	खुला	२९-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
१४५३	१४०४	हाशमी के.डी.	खुला	२७-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	
१४५४	१४०५	तांबोळी आय.बी.	खुला	२५-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	
१४५५	१४०६	यमुलवाड एल.एम.	अ.जमाती	२०-१२-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०११	१२/१९९८	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत. सेवानिवृत्त
१४५६	१४०७	बनसोडे डी.एस.	इ.मा.व.	०५-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९९	औरंगाबाद	

१४५७	१४०८	टंगरे एम.एच.	भ.ज.(ब) २३.०७.२००८	०२-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७- २००८ क.अ. पदावर पदोन्नत
१४५८	१४०९	साठे बी.डी.	अ.जाती	०९-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७- २००८ क.अ. पदावर पदोन्नत
१४५९	१४१०	भोजणे एस.के.	भ.ज.(क)	०१-०२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	१२/१९९३	औरंगाबाद	नोंद वगळली. सुधारित नोंद २४६१-जे. शा.प. दि. १६-६-२००८
१४६०	१४११	जाधव बळीराम पांडुरंग	अ.जाती	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९८९	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४६१	१४१२	नवलकिले डी.एच.	भ.ज.(ब)	२०-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९०	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१४६२	१४१३	डांगे व्ही.एम.	खुला	१०-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
१४६३	१४१४	कांबळे के.जी.	अ.जाती	२२-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१४६४	१४१५	सोनकांबळे व्ही.एम.	अ.जाती	१५-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २४१९ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
१४६५	१४१६	कानडे बी.जी.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	

१४६६	१४१७	तांबोळी के.एच.	इ.मा.व.	२०-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०४-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
१४६७	१४१८	मोरे सि.दा.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
१४६८	१४१९	टाकळीकर बी.जी.	इ.मा.व.	०५-१०-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२००८	१२/१९९२	औरंगाबाद	सेवानिवृत्त
१४६९	१४२०	बोरसे श्रीधर उत्तम	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	उत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
१४७०	१४२१	अवचार जे टी.	इ.मा.व.	२९-१२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१४	१२/२०००	अमरावती	
१४७१	१४२२	जाधव पो.ग.	खुला	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
१४७२	१४२३	चोपडे एस.पी.	इ.मा.व.	२८-१०-१९६३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१३-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	०६/१९९५	अमरावती	
१४७३	१४२४	गायकवाड आर.डी.	वि.जा.(अ)	२५-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१४७४	१४२५	बळी एन.ए.	इ.मा.व.	२१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९२	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
१४७५	१४२६	शिंदे व्ही.बी.	खुला	०५-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	उत्तीर्ण	औरंगाबाद	व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. २३-०७-२००८
१४७६	१४२७	नागपूर जि.जि.	भ.ज.(ब)	१५-०१-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
१४७७	१४२८	जाधव ए.एस.	इ.मा.व.	१५-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९१	अमरावती	
१४७८	१४२९	सातपुते च.प.	इ.मा.व.	१९-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/२००९	नागपूर	
१४७९	१४३०	नेताम दे.बू.	इ.मा.व.	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९९	नागपूर	

१४८०	१४३०- अे	सोलनकर तु.ल.	भ.ज.(क)	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	०१/२०११	पूणे	नविन नोंद शा.प. दि. १८/१०/११
१४८१	१४३१	जोशी डी.पी.	खुला	२८-११-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	अमरावती	
१४८२	१४३२	पिंपरे जा.ह.	इ.मा.व.	२१-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	०६/१९९५	नागपूर	
१४८३	१४३३	बासेकर व्ही.बी.	इ.मा.व.	१४-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९३	नागपूर	मयत
१४८४	१४३४	जाधव आर.बी.	खुला	०७-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९६	अमरावती	
१४८५	१४३५	कळोंगे एस.डी.	भ.ज.(क)	०६-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१४८६	१४३६	रंगारी भ.बा.	अ.जाती	२६-०९-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१८	१२/१९९३	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१४८७	१४३७	पेंद्राम एम.टी.	अ.जमाती	०१-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९३	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१४८८	१४३८	पराते वा.आ.	अ.जमाती	१०-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०५-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	०६/१९९५	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१४८९	१४३९	जाधव बी.आर.	अ.जाती	०१-०७-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
१४९०	१४४०	ठोबरे व्ही.आर.	अ.जाती	०४-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/२०००	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१४९१	१४४१	जांबुतकर के.एम.	इ.मा.व.	०६-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७- २००८

१४९२	१४४२	हिवरे आर.बी.	भ.ज.(ब)	०५-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	०६/१९९५	औरंगाबाद	नोंद वगळली. अ.क्र. १२२४ येथील नोंद कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१४९३	१४४३	जाधव के.बी.	खुला	११-०७-१९९०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०६-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२४	१२/१९९८	औरंगाबाद	
१४९४	१४४४	चौधरी श्रीराम महादू	इ.मा.व.	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०७-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८		नाशिक	
१४९५	१४४५	भामरे देविदास भास्कर	खुला	०१-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०७-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१२	१२/१९९०	नाशिक	
१४९६	१४४६	अहिरे शंकर फुलसिंग	अ.जाती	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०७-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
१४९७	१४४७	मोरे आर.एम.	खुला	०३-०२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०८-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१९	१२/१९९३	औरंगाबाद	
१४९८	१४४८	मोट्टे सुरेश महादेव	खुला	१५-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०८-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९८९	कोल्हापूर	
१४९९	१४४९	पाटील दशरथ रामचंद्र	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०८-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९८९	कोल्हापूर	
१५००	१४५०	पाटील बाबासाहेब संभाजी	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०८-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९८९	कोल्हापूर	
१५०१	१४५१	खैरनार पितांबर ताराचंद	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०९-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९०	नाशिक	
१५०२	१४५२	आहेर एस.बी.	खुला	०२-१०-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-१०-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१५०३	१४५३	अंबेकर एस.टी.	खुला	०५-१०-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-११-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. अ.क्र. १३९५ येथील नोंद कायम केली.शा.प. दि. १७.६.२००७
१५०४	१४५४	जोशी एस.डी.	खुला	०४-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-११-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९१	अमरावती	

१५०५	१४५५	पाटील विकास केशव	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९०	ठाणे
१५०६	१४५६	भंडारी संतोष श्रीधर	इ.मा.व.	२४-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	ठाणे
१५०७	१४५७	घावरे चं.र.	खुला	१५-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९७	ठाणे
१५०८	१४५८	म्हात्रे आनंद काशिनाथ	इ.मा.व.	१९-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९०	ठाणे
१५०९	१४५९	पाटील शिरीषकुमार एकनाथ	इ.मा.व.	२३-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१९	१२/१९९०	ठाणे
१५१०	१४६०	चुटके अनंत रामचंद्र	इ.मा.व.	२२-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	१२/१९९०	ठाणे
१५११	१४६१	निंबाळकर सुभाष दत्तात्रेय	खुला	०१-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९७	ठाणे
१५१२	१४६२	जोशी अनिल मधुकर	खुला	१०-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९७	ठाणे
१५१३	१४६३	म्हात्रे प्र.मु.	इ.मा.व.	१४-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९७	ठाणे
१५१४	१४६४	शिकें बा.ग.	खुला	०१-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९०	ठाणे
१५१५	१४६५	चितळकर रमेश विठ्ठल	खुला	०१-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९८	ठाणे
१५१६	१४६६	महाजन एस.पी.	खुला	२३-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	औरंगाबाद
१५१७	१४६७	साळगांवकर उ.गु.	इ.मा.व.	२७-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	१२/१९९०	ठाणे
१५१८	१४६८	पटाडे वि.वि.	खुला	२०-०५-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९१	ठाणे
१५१९	१४६९	मोरजकर अ.ज.	खुला	२९-०५-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९०	ठाणे
१५२०	१४७०	धर्णे भिवा का.	खुला	०९-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९१	ठाणे
१५२१	१४७१	सा. कदम स्नेहल प्रदीप	खुला	१७-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९६	कोल्हापूर

१५२२	१४७२	गरगटे विनय यशवंत	खुला	१६-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९८	ठाणे	
१५२३	१४७३	मराठे संजय देवदास	खुला	२१-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९०	ठाणे	
१५२४	१४७४	भुते अंकुश रा.	इ.मा.व.	१५-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९१	ठाणे	
१५२५	१४७५	शेणई श्रीप्रसाद वि.	खुला	०६-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९८	ठाणे	
१५२६	१४७६	रेडकर दि.अ.	इ.मा.व.	०८-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९१	ठाणे	
१५२७	१४७७	भोगण मधुकर वामन	इ.मा.व.	२८-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	०१/१९९३	ठाणे	
१५२८	१४७८	सो. देऊसकर शोभा गजानन	खुला	२३-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९८	ठाणे	
१५२९	१४७९	राणे संदिप बाबुराव	खुला	११-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/१९९८	ठाणे	
१५३०	१४८०	साळगांवकर कमलाकर साबाजी	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९२	ठाणे	
१५३१	१४८१	नाईक वि.वि.	खुला	१०-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९९	ठाणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१५३२	१४८२	मुळे प्रदिप मनोहर	इ.मा.व.	२२-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९२	ठाणे	
१५३३	१४८३	शेटये शं.सो.	खुला	१९-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९८	ठाणे	
१५३४	१४८४	सावंत कृष्णा मधूकर	खुला	२१-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/१९९१	ठाणे	
१५३५	१४८५	राणे सदाशिव घनश्याम	खुला	०५-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९९	ठाणे	
१५३६	१४८६	माळवदे विकास ज्ञानेश्वर	इ.मा.व.	२३-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९७	ठाणे	
१५३७	१४८७	म्हसकर संजय श्रीकृष्ण	खुला	१७-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९०	ठाणे	

१५३८	१४८८	माने ध.तु.	खुला	१२-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-१२-१९८३	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	०६/१९९१	पुणे	
१५३९	१४८९	दलाल ए.व्ही.	वि.मा.प्र.	१७-०४-१९४६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००४	१२/१९९१	नागपूर	सेवानिवृत्त.
१५४०	१४९०	सरदेशपांडे एम.डी.	खुला	१५-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१५४१	१४९१	नेवाळे एस.बी.	खुला	०१-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९४	औरंगाबाद	
१५४२	१४९२	कोरडे पी.यु.	इ.मा.व.	२३-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९०	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
१५४३	१४९३	त्रिफळे मं.त्रि.	खुला	२९-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९०	नागपूर	
१५४४	१४९४	पाझारे एस.एल.	अ.जाती	०२-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५४५	१४९५	गावडे बी.आर.	भ.ज.(क)	१६-०५-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९६	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१५४६	१४९६	तिखे एस.एम.	इ.मा.व.	०१-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०४-२०१७	१२/१९९०	अमरावती	
१५४७	१४९७	अढावू एस.एन.	अ.जाती	२९-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	अनुत्तीर्ण	अमरावती	
१५४८	१४९८	तिवारी सी.बी.	खुला	११-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	नागपूर	
१५४९	१४९९	पिंपळकर सी.जी.	इ.मा.व.	२१-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९२	नागपूर	
१५५०	१५००	चौधरी बी.एम.	इ.मा.व.	१०-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९६	अमरावती	
१५५१	१५०१	पाटील पी.एन.	खुला	०५-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९५	नागपूर	
१५५२	१५०२	वाघ जे.बी.	इ.मा.व.	१८-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९३	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत

१५५३	१५०३	लहाबर आर.टी.	इ.मा.व.	१८-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९०	अमरावती	
१५५४	१५०४	अग्रवाल एन.आर.	खुला	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९६	नागपूर	
१५५५	१५०५	खेडकर टी.एम.	इ.मा.व.	२५-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९९	नागपूर	
१५५६	१५०६	वानखडे एम.एस.	खुला	२७-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९९	अमरावती	
१५५७	१५०७	उमप एस.एच.	इ.मा.व.	२९-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९३	नागपूर	
१५५८	१५०८	गुल्हाने जे.बी.	इ.मा.व.	१०-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	अनुत्तीर्ण	अमरावती	
१५५९	१५०९	काळे एन.जे.	इ.मा.व.	१६-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/१९९६	अमरावती	
१५६०	१५१०	आवळे जी.एन.	अ.जाती	०८-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९०	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१५६१	१५११	चोरे डी.जे.	इ.मा.व.	०६-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९२	अमरावती	
१५६२	१५१२	गाले पी.डब्ल्यू.	वि.मा.प्र.	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	०६/१९९५	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१५६३	१५१३	वेराळकर व्ही.पी.	भ.ज.(ब) २३.०७.२००८	०४-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९८	अमरावती	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
१५६४	१५१४	पाचघरे एस.एस.	इ.मा.व.	०६-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	०६/१९९५	अमरावती	
१५६५	१५१५	यादव व्ही.जी.	भ.ज.(क)	१२-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९३	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत

१५६६	१५१६	गाडगे ओ.आर.	अ.जाती	०७-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	अनुत्तीर्ण	अमरावती	
१५६७	१५१७	सावरकर जी.जे.	इ.मा.व.	२५-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९२	अमरावती	
१५६८	१५१८	रामेकर ए.एम.	इ.मा.व.	३०-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९८	अमरावती	
१५६९	१५१९	मांजरे डी.एम.	खुला	१२-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९२	अमरावती	
१५७०	१५२०	मते के.जी.	इ.मा.व.	३०-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९९	नागपूर	
१५७१	१५२१	देशमुख एस.डब्ल्यू.	इ.मा.व.	०१-०१-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	१२/१९९०	अमरावती	
१५७२	१५२२	घाटोळ डी.एस.	इ.मा.व.	१६-०८-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	अमरावती	
१५७३	१५२३	वासनिक एम.टी.	अ.जाती	२३-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९०	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१५७४	१५२४	चोधरी डी.एस.	इ.मा.व.	२४-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९७	अमरावती	
१५७५	१५२५	निलावार पी.व्ही.	खुला	०५-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९७	अमरावती	
१५७६	१५२६	क्षिरसागर व्ही.एन.	इ.मा.व.	०६-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९०	नागपूर	
१५७७	१५२७	गंडाम व्ही.आर.	अ.जाती	१२-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९०	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१५७८	१५२८	बुटले व्ही.के.	इ.मा.व.	०५-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९०	अमरावती	

१५७९	१५२९	मेटांगे ए.बी.	भ.ज.(क)	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	
१५८०	१५३०	खडबडे ए.टी.	इ.मा.व.	०१-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	
१५८१	१५३१	फुलंबरकर डी.ए.	खुला	१०-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९०	नागपूर	
१५८२	१५३२	पोटदुखे डी.पी.	भ.ज.(ब)	०२-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	१२/१९९५	नागपूर	
१५८३	१५३३	सौ. कदम स्नेहा संतोष	खुला	१७-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९८	ठाणे	
१५८४	१५३४	पठाण मुमताजखॉ बाबामियाँ	खुला	१७-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	नावात तसेच व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण केल्याच्या दिनांकांत सुधारणा १८-१०-२०११
१५८५	१५३५	पाटोल दत्तात्रय नामदेवराव	भ.ज.(क) ०९-०६-२०१०	०५-०७-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	१२/१९९८	औरंगाबाद	जात प्रवर्गात सुधारणा शा.प. दि. ०९-६-२०१०
१५८६	१५३६	जगताप पी.बी.	खुला	१५-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१५८७	१५३७	भूरण वासुदेव दगडू	भ.ज.()	०१-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९२	ठाणे	
१५८८	१५३८	येवरीकर यु.एस	अ.जाती	२०-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१७	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१५८९	१५३९	परांजपे दिपक रमेशचंद्र	खुला	०४-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९२	ठाणे	
१५९०	१५४०	बर्वे सुहास महादेव	खुला	२२-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९३	ठाणे	
१५९१	१५४१	मोरे ज.तु.	खुला	०५-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/२००१	ठाणे	

१५९२	१५४२	देसाई अरुण बाबुराव	खुला	०४-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१५९३	१५४३	गायकवाड अजित अनंतराव	अ.जाती	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	०६/१९९१	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१५९४	१५४४	हलकंदर गणेश हरीभाऊ	खुला	०३-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	१२/१९९०	ठाणे	
१५९५	१५४५	सावंत सु.शि.	अ.जाती	२१-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१५९६	१५४६	गिल्लूरकर आर.एस.	इ.मा.व.	०९-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/१९९०	नागपूर	
१५९७	१५४७	अढावू व्ही.बी.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९१	नागपूर	
१५९८	१५४८	पाटील नरेंद्र गजानन	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९३	ठाणे	
१५९९	१५४९	गोस्वामी प्र.श्या.	भ.ज.(ब)	२६-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९०	नागपूर	
१६००	१५५०	दिक्षीत व्ही.जी.	खुला	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९०	नागपूर	
१६०१	१५५१	देशपांडे एम.के.	खुला	०१-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९०	नागपूर	
१६०२	१५५२	मोहरे रा.द.	इ.मा.व.	१९-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	अनुत्तीर्ण	ठाणे	
१६०३	१५५३	चरडे आर.बी.	इ.मा.व.	२०-११-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१५	१२/१९९०	नागपूर	
१६०४	१५५४	शिंदे स.चं.	खुला	०७-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
१६०५	१५५५	बिडकर के.जी.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	ठाणे	
१६०६	१५५६	गुलधाने जी.एन.	इ.मा.व.	१०-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९७	नागपूर	
१६०७	१५५७	बेस पी.जे.	वि.जा.(अ)	२०-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९०	नागपूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.

१६०८	१५५८	जाधव र.ना.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९२	ठाणे	
१६०९	१५५९	दातोर एम.जी.	इ.मा.व.	१७-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९०	नागपूर	
१६१०	१५६०	भेलावे एच.एन.	अ.जाती	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९०	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत
१६११	१५६१	भांदवकर डी.आर.	इ.मा.व.	१६-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९०	नागपूर	
१६१२	१५६२	दातोर जी.जी.	इ.मा.व.	२८-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९०	नागपूर	
१६१३	१५६३	वनारसे विजयकुमार कृष्णा	इ.मा.व.	०२-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	१२/१९९८	ठाणे	
१६१४	१५६४	जाधव जगदिश यशवंत	इ.मा.व.	१८-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९०	ठाणे	
१६१५	१५६५	कदम शांताराम मानाजी	खुला	२५-१०-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	०२/२००४	ठाणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१६१६	१५६६	सोनवणे सुधाकर बबन	अ.जाती	०४-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९२	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१६१७	१५६७	माने श.रु.	खुला	१६-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९०	ठाणे	
१६१८	१५६८	त्रिभवन व्ही.टी.	अ.जाती	२९-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१६१९	१५६९	वाकोडे एन.एस.	अ.जाती	१९-०७-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००९	१२/१९९३	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ सेवानिवृत्त
१६२०	१५७०	कोकाटे राजेंद्र शशिकांत	इ.मा.व.	१४-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९१	ठाणे	

१६२१	१५७१	शेख मुशताक अली	खुला	२८-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	नोंद वगळली. अ.क्र. १७६३ येथील नोंद कायम केली.शा.प. दि. १७.६.२००७
१६२२	१५७२	उंचेकर पी.एस.	खुला	०२-०२-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०१२	१२/१९९३	औरंगाबाद	
१६२३	१५७३	खेडकर ब.रा.	खुला	११-०८-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१५	०६/१९९१	पुणे	नोंद वगळली. सुधारित नोंद अ.क्र. १८२-अ शा.प. दि. १०-०१-२००७
१६२४	१५७४	गायकर विलास बाबुराव	खुला	२०-१०-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१८	१२/१९९३	नाशिक	
१६२५	१५७५	शहारे टी.ए.	इ.मा.व.	२०-१०-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१०	१२/१९९०	नागपूर	सेवानिवृत्त
१६२६	१५७६	शेंडे एस.यु.	भ.ज.(ब)	२५-०४-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००८	१२/१९९०	नागपूर	सेवानिवृत्त
१६२७	१५७७	चव्हाण आर.जी.	वि.जा.(अ)	१२-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१६२८	१५७८	गायकवाड मो.शं.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९०	पुणे	
१६२९	१५७९	कोळी द.सो.	अ.जमाती	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
१६३०	१५८०	कोरबु इ.जा.	खुला	१५-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	१२/१९९१	पुणे	
१६३१	१५८१	लंगोटे वि.ग.	खुला	१८-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	१२/१९९१	पुणे	
१६३२	१५८२	उटगे प.म.	वि.मा.प्र.	२०-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	१२/१९९८	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१६३३	१५८३	निराळी र.रा.	इ.मा.व.	१७-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	
१६३४	१५८४	बनसोडे ई.तु.	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	

१६३५	१५८५	जगधने उ.मे.	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९९	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१६३६	१५८६	गळवे कृ.ग.	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९३	पुणे	
१६३७	१५८७	जाधव र.धों.		१६-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
१६३८	१५८८	फडणीस सु.सु.	खुला	१०-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९०	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१६३९	१५८९	चौगुले म.आ.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९०	पुणे	
१६४०	१५९०	हाराडे मु.न.	इ.मा.व.	०८-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	नागपूर	
१६४१	१५९१	वाघमारे दि.म.	इ.मा.व.	०२-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९८	पुणे	
१६४२	१५९२	लोंढे सि.भ.	अ.जाती	१५-१२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/२०००	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१६४३	१५९३	मते स.मो.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९१	पुणे	
१६४४	१५९४	नाईकनवरे म.श्री.	अ.जाती	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९९	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१६४५	१५९५	वाबर भि.घ.	अ.जाती	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९८	पुणे	मयत
१६४६	१५९६	पगारे व्ही.डब्ल्यू.	अ.जाती	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१६४७	१५९७	शिंदे प.व.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	पुणे	
१६४८	१५९८	दळे व्ही.बी.	खुला	०४-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१६४९	१५९९	पनगुले एस.व्ही.		२५-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१६५०	१६००	सय्यद एम.ए.	खुला	२०-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	

१६५१	१६०१	कुलकर्णी एस.जी.	खुला	२७-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	०६/१९९५	औरंगाबाद	
१६५२	१६०२	काझी फ.ई.	खुला	१८-१२-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	
१६५३	१६०३	मगरे पी.डी.	अ.जाती	१६-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९९	औरंगाबाद	जात वैध अशी नोंद ०२-०७-२००९. क.अ. पदावर पदोन्नत
१६५४	१६०४	सिरसाठ डी.बी.	खुला	११-११-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१६५५	१६०५	गव्हाणे टी.एन.	इ.मा.व.	१५-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९७	औरंगाबाद	नोंद वगळली. सुधारित नोंद अ.क्र. १००४-अे शा.प. दि. ९-६-१०
१६५६	१६०६	भानुशाली किरण शशिकांत	खुला	०२-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	०८/२०००	ठाणे	
१६५७	१६०७	सावंत अशोक भगवान	खुला	०१-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९०	ठाणे	
१६५८	१६०८	सामंत संजय शिवाजी	खुला	१४-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	अनुत्तीर्ण	ठाणे	
१६५९	१६०९	शिंपी मिलाद गो.	इ.मा.व.	२६-०५-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	नाशिक	
१६६०	१६१०	साबळे ग.मा.	इ.मा.व.	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	०६/१९९१	पुणे	
१६६१	१६११	मते रु.ग.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	
१६६२	१६१२	रोहोकरे शं.पा.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	०६/१९९१	पुणे	
१६६३	१६१३	जोरवर ब.का.	इ.मा.व.	०१-०१-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	पुणे	
१६६४	१६१४	माडीवाले न.नि.	खुला	०५-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९६	पुणे	

१६६५	१६१५	दहफळे अ.का.	भ.ज.(ड)	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
१६६६	१६१६	भागवत सु.ना.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९०	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१६६७	१६१७	करपे र.ग.	इ.मा.व.	२७-०१-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१७	१२/१९९५	पुणे	
१६६८	१६१८	कुन्हाडे एस.डी.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	पुणे	
१६६९	१६१९	भापकर ए.द.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	०६/१९९१	पुणे	
१६७०	१६२०	दातोर प्र.र.	खुला	०३-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९९	पुणे	
१६७१	१६२१	आहेर रा.मा.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९९	पुणे	
१६७२	१६२२	खंडागळे आर.एन.	खुला	१२-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	
१६७३	१६२३	मोहोळकर अ.सो.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९१	पुणे	
१६७४	१६२४	गायकवाड वि.प.	अ.जाती	१६-०८-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२४	१२/१९९३	पुणे	
१६७५	१६२५	मुंगसे द.र.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
१६७६	१६२६	ताम्हाणे भा.खं.	भ.ज.(क)	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत
१६७७	१६२७	मिसाळ ज.ना.	अ.जाती	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९३	पुणे	
१६७८	१६२८	लोणकर छ.म.	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९३	पुणे	
१६७९	१६२९	धात्रक ए.बी.	भ.ज.(ड)	०१-०६-१९६१	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	१४-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९५	नागपूर	क.अ. पदावर पदोन्नत

१६८०	१६३०	येवले जी.पी.	वि.जा.(अ)	०१-०७-१९६३	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	१४-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९६	नागपूर	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१६८१	१६३१	कटरे वि.के.	इ.मा.व.	१०-०१-१९६५	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	१५-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९१	नागपूर	
१६८२	१६३२	रुपणे बाळासाहेब रामचंद्र	भ.ज.(क)	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९४	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१६८३	१६३३	कुलकर्णी सुर्यकांत गणेश	खुला	०९-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९२	कोल्हापूर	
१६८४	१६३४	नेऊरकर रा.भ.	इ.मा.व.	१८-११-१९६४	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	३०-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२२	१२/१९९१	नागपूर	
१६८५	१६३५	लाडे बी.के.	अ.जाती	०७-०४-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२००८	१२/१९९३	नागपूर	सेवानिवृत्त
१६८६	१६३६	वेदमुथा घ.लि.	खुला	१४-०३-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२४	१२/१९९८	पुणे	
१६८७	१६३७	बावनकर एस.बी.	इ.मा.व.	१४-०२-१९६४	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	१३-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९९	नागपूर	
१६८८	१६३८	भुते पी.एम.	इ.मा.व.	०४-०७-१९६४	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	१८-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९८	नागपूर	
१६८९	१६३९	शिवणकर सि.पी.	इ.मा.व.	२७-०८-१९६४	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	१९-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९६	नागपूर	
१६९०	१६४०	मुन डी.डब्ल्यू.	अ.जाती	०१-०५-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	२५-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	मयत
१६९१	१६४१	उके सी.आर.	अ.जाती	०५-०७-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२००८	१२/१९९९	नागपूर	सेवानिवृत्त
१६९२	१६४२	गिते एस.वि.	इ.मा.व.	०१-०७-१९५२	समावेशन	चक्रमुद्रक	नि.अ.आ.	२७-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
१६९३	१६४३	भिमटे आर.एम.	अ.जाती	०५-११-१९६२	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	३१-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९६	नागपूर	
१६९४	१६४४	गुडले टी.एन.		१५-०४-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०४-२०१७	१२/१९९३	औरंगाबाद	

१६९५	१६४४- अे	शिंदे रणशूर हणमंत	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९८	कोल्हापूर	नवीन नोंद घेतली.जे.क्र. १८७८ येथील नोंद बगळली. शा.प. दि. ०२-०१-०९
१६९६	१६४४- बी	सणस दिलीप आबुराव	खुला	०२-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/२०००	कोल्हापूर	नवीन नोंद घेतली.जे.क्र. १८७९ येथील नोंद बगळली. शा.प. दि. ०२-०१-०९
१६९७	१६४५	ढवळे शि.पा.	खुला	११-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/२०००	पुणे	
१६९८	१६४६	कुंवर अ.न.	अ.जाती	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९१	पुणे	
१६९९	१६४७	पिसाळ पांडुरंग बबनराव	खुला	०५-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९१	कोल्हापूर	
१७००	१६४८	पाटील पी.डी.	खुला	२४-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-१०-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९०	औरंगाबाद	
१७०१	१६४९	पवार आ.यु.	वि.जा.(अ)	१०-०७-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-११-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१२	१२/१९९०	अमरावती	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१७०२	१६५०	म्हसाळ एस.एस.	इ.मा.व.	१०-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-११-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/२०००	अमरावती	
१७०३	१६५१	चव्हाण दिलीप शिवाजी	वि.जा.(अ)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-१२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
१७०४	१६५२	कु लकर्णी मोहन शामराव	खुला	२९-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०३-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९२	कोल्हापूर	

१७०५	१६५३	कुलकर्णी गजानन श्रीनाथ	खुला	२८-०८-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१५	१२/१९८८	कोल्हापूर	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. ५२९ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
१७०६	१६५४	पवार सुनिल बबनराव	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९२	कोल्हापूर	
१७०७	१६५५	कोळी प्रकाश शंकर	अ. जमाती वि.मा.प्र.	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	कोल्हापूर	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१७०८	१६५६	शहा अमोल रतनलाल	खुला	२०-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९८	कोल्हापूर	
१७०९	१६५७	मोरे अशोक रामचंद्र	खुला	१५-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९०	कोल्हापूर	
१७१०	१६५८	मोरे जनादन लक्ष्मण	अ.जाती	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९३	कोल्हापूर	
१७११	१६५९	साळोखे अशोक बाळाराम	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	मिस्त्रि	का.आ.	०९-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	कोल्हापूर	
१७१२	१६६०	वैद्य एस.एस.	खुला	०४-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९३	औरंगाबाद	नोंद वगळली. सुधारित नोंद अ.क्र. ८६३-अ शा.प. दि. ०९-०६-१०
१७१३	१६६१	पाटील श्रीकांत दत्तात्रय	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९१	कोल्हापूर	
१७१४	१६६२	कित्तुर महादेव लक्ष्मण	इ.मा.व.	०७-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९३	कोल्हापूर	
१७१५	१६६३	त्रिंबककर विश्वनाथ सुर्यकांत	खुला	२३-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	ठाणे	
१७१६	१६६४	केरकर जगदिश शिवाजी	इ.मा.व.	१७-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९१	ठाणे	

१७१७	१६६५	करे सोमा धौडीबा	भ.ज.(क)	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१७१८	१६६६	नाईक रविंद्र वसंत	इ.मा.व.	२९-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९१	ठाणे	
१७१९	१६६७	सावंत विठ्ठल साबाजी	खुला	३१-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९१	ठाणे	
१७२०	१६६८	जोशी आर.व्ही.	खुला	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१७२१	१६६९	देशमुख एच.बी.	खुला	०१-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
१७२२	१६७०	जाधव शं.अ.	अ.जाती	०८-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९२	ठाणे	
१७२३	१६७१	जाधव ज्ञा.ह.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/२०००	पुणे	
१७२४	१६७२	मुल्ला र.कु.सा.	खुला	११-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/२००१	ठाणे	
१७२५	१६७३	रेडकर दि.ल.	इ.मा.व.	१९-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१७२६	१६७४	झेंडे सी.एम.	खुला	३०-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	
१७२७	१६७५	परिट प्रकाश रामा	इ.मा.व.	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९१	ठाणे	
१७२८	१६७६	थोरात वि.भा.	खुला	०५-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१७२९	१६७७	शिंदे चंद्रशेखर नामदेव	इ.मा.व.	१६-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९०	ठाणे	
१७३०	१६७८	ठोंगे व्ही.एच.	खुला	२५-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१७३१	१६७९	पटाण एन.वाय.	खुला	१२-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	

१७३२	१६७९- अे	टोंबरे एन.एस.	वि.मा.प्र.	१२-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	नविन नोंद घेतली. जूना जे.क्र. २१८९ शा.प. दि. २-१- २००९ क.अ. पदावर पदोन्नत
१७३३	१६८०	पाथरे प्रशांतकुमार शंकर	इ.मा.व.	२५-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१७३४	१६८१	वैद्य एस.एस.	खुला	१३-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	
१७३५	१६८२	काटकर र.ग.		०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/२००१	पुणे	
१७३६	१६८३	चव्हाण डी.डी.	वि.जा.(अ)	०५-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९७	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१७३७	१६८४	गोरे एल.ए.	खुला	०५-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	
१७३८	१६८५	हरवले एस.आर.	खुला	२७-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१७३९	१६८६	जाधव जी.एल.	खुला	१५-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	
१७४०	१६८७	भासले एस.डी.	अ.जाती	१५-११-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१७४१	१६८८	शेख बी.आर.	खुला	२५-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	
१७४२	१६८९	सारणीकर बी.एन.	भ.ज.(ड) २-१-२००९	२२-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९७	औरंगाबाद	जात प्रवर्गाची नोंद घेतली व प्रमाणपत्र वैद्य असल्याची नोंद घेतली शा.प. दि. ०२-०१-०९ क.अ. पदावर पदोन्नत

१७४३	१६९०	सारुक बी.व्ही.	भ.ज.(ड)	०४-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९३	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१७४४	१६९१	भिंगोले पी.जी.	भ.ज.(क)	१५-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१७४५	१६९२	घुगे बी.जी.	भ.ज.(ड)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१७४६	१६९३	बहुतुले अजित गणेश	खुला	१६-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९९	ठाणे	
१७४७	१६९४	भोसले सुनिल शिवाजी	खुला	२४-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	ठाणे	
१७४८	१६९५	खलाने हि.सु.	इ.मा.व.	०१-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१७४९	१६९६	जाधव भा.द.	अ.जाती	१८-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९७	ठाणे	
१७५०	१६९७	सावंत बी.व्ही.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	
१७५१	१६९८	मसलगे एस.के.	खुला	०९-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०१-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९१	औरंगाबाद	
१७५२	१६९९	पवार एस.एम.	वि.जा.(अ)	०७-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१७५३	१७००	महाराज डी.एस.	खुला	०२-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१३	१२/१९९१	औरंगाबाद	
१७५४	१७००-अ	कानडे बी.के.	भ.ज.(ब) ३०-१०-२०१०	०५-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	१२/१९९३	औरंगाबाद	नविन नोंद घेतली. जूना जे.क्र. २१३० शा.प. दि. ९-६-२०१० जात प्रवर्गात सुधारणा शा.प. दि. ३०-१०-२०१०
१७५५	१७०१	जाधव (शहाजी)एस.व्ही.	खुला	१०-०८-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९९	औरंगाबाद	

१७५६	१७०२	कोळी ए.एस.	अ.जमाती	१२-०४-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभाववि पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१७५७	१७०२	भालके एस.एस.	खुला	०२-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/२०००	औरंगाबाद	
१७५८	१७०४	वीरशेट जे.एन.	इ.मा.व.	०२-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	
१७५९	१७०५	भोज बी.डी.	खुला	२२-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	
१७६०	१७०६	मोकाशे बी.एस.	इ.मा.व.	२०-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
१७६१	१७०७	व्हाणळे व्ही.एम.	खुला	१५-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	
१७६२	१७०८	भागले व्ही.एस.	खुला	१४-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	
१७६३	१७०९	घुटे एस.एस.	खुला	०३-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	
१७६४	१७१०	डोंगे व्ही.आय.	खुला	१४-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९९	औरंगाबाद	
१७६५	१७११	डोंगे आर.डी.	खुला	३०-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१७६६	१७१२	घोडके बी.आर.	अ.जाती	०५-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	०६/१९९५	औरंगाबाद	
१७६७	१७१३	माने डी.एल.	खुला	२४-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	
१७६८	१७१४	हासुरे एस.एस.	इ.मा.व.	११-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१७६९	१७१५	होत्रा एस.एस.	खुला	१०-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
१७७०	१७१६	जाधव एस.व्ही.(सुधिर)	खुला	०४-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	

१७७१	१७१७	दहीगुडे व्ही.एस.	खुला	०१-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१७७२	१७१८	कोळी ए.व्ही.	अ.जमाती	०९-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१७७३	१७१९	मोकाशे वाय.टी.	इ.मा.व.	१०-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९९	औरंगाबाद	
१७७४	१७२०	लोभे व्ही.एम.	खुला	१०-०१-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१०	१२/१९९१	औरंगाबाद	सेवानिवृत्त
१७७५	१७२१	कुलकर्णी डी.आर.	खुला	२७-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९१	औरंगाबाद	
१७७६	१७२२	मुळजकर एस.व्ही.	खुला	१४-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/१९९२	औरंगाबाद	
१७७७	१७२३	बिराजदार एस.व्ही.	खुला	०५-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१७७८	१७२४	भदाडे पी.बी.	खुला	०१-१२-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१३	०६/१९९५	औरंगाबाद	
१७७९	१७२५	ऐरंडे जी.बी.	भ.ज.(क) २३.०७.२००८	१४-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	नावांत व जन्मतारखेत सुधारणा ,जात प्रवर्गांत सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१७८०	१७२६	मुळे यु.टी.	खुला	०१-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	
१७८१	१७२७	जाधव टी.एम.	खुला	२८-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
१७८२	१७२८	कांबळे के.एल.	अ.जाती	१६-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८

१७८३	१७२९	बावचे एन.पी.	भ.ज.(क)	०८-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	
१७८४	१७३०	दवळशंख एस.बी.	वि.मा.प्र.	१५-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९९	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
१७८५	१७३१	पाटील व्ही.एफ.	खुला	०६-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९१	औरंगाबाद	
१७८६	१७३२	चौनपुर्णे एम.पी.	खुला	०२-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९१	औरंगाबाद	
१७८७	१७३३	घाटगे शिवप्रकाश रामचंद्र	खुला	०८-१०-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९१	ठाणे	
१७८८	१७३४	भारती(पाटील) सी.डी.	खुला	१२-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९३	अमरावती	
१७८९	१७३५	भोसले दिपक रत्नकांत	खुला	०५-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१७९०	१७३६	मालप शंकर गंगाराम	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	०६/१९९५	ठाणे	
१७९१	१७३७	येवले एस.एन.	खुला	०९-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	अनुत्तीर्ण	अमरावती	
१७९२	१७३८	गुजर अनिल बबन	खुला	१०-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१७९३	१७३९	बेलवलकर नरेंद्र जयराम	इ.मा.व.	१८-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	०६/१९९५	ठाणे	
१७९४	१७४०	रेवाळे गोपीनाथ सखाराम	इ.मा.व.	०९-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९१	ठाणे	
१७९५	१७४१	नलावडे राजेंद्र विनायक	खुला	१२-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९०	ठाणे	
१७९६	१७४२	घाग अनंत कृष्णा	इ.मा.व.	०८-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९८	ठाणे	
१७९७	१७४३	बामणे श्रीराम दत्ताराम	खुला	१०-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	१२/१९९१	ठाणे	

१७९८	१७४४	कोळेकर वि. रा.	वि.मा.प्र.	१७-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९२	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१७९९	१७४५	सोलकर दत्ताराम यशवंत	इ.मा.व.	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	ठाणे	
१८००	१७४६	खेडेकर वसंत बाबू	भ.ज.(ब) २३.०७.२००८	१९-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	०६/१९९५	ठाणे	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
१८०१	१७४७	कलुरकर एस.के.	अ.जाती	२४-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९२	नागपूर	
१८०२	१७४८	भुवड दत्ताराम रत्नू	इ.मा.व.	१५-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९१	ठाणे	
१८०३	१७४९	मोहित दिलीप जयराम	अ.जाती	१६-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९८	ठाणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद घेतली शा.प. दि. ३०-१०-१०
१८०४	१७५०	चौगुले गरुलिंग संगप्पा	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९१	कोल्हापूर	
१८०५	१७५१	कोटकर के.डी.	इ.मा.व.	१०-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/२०००	नागपूर	
१८०६	१७५२	खान आय.के.	खुला	२५-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	अनुत्तीर्ण	नागपूर	नोंद वगळली. अ.क्र. २२३४ येथील नोंद कायम केली.शा.प. दि. १७.६.२००७
१८०७	१७५३	टोकळे सुरेश बळवंत	इ.मा.व.	२५-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	१२/१९९९	कोल्हापूर	
१८०८	१७५४	काष्टे चंद्रकांत सोनु	इ.मा.व.	१३-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९१	ठाणे	
१८०९	१७५५	माने किशोर निवास	इ.मा.व.	०८-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९८	ठाणे	

१८१०	१७५६	धाकड चं.प्र.	इ.मा.व.	२०-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९१	ठाणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१८११	१७५७	सिंदफळकर एन.एस.	खुला	२६-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
१८१२	१७५८	पवार राजेंद्र जिभाऊ		०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	नाशिक	
१८१३	१७५९	सोनवणे प्रदिप बाबुराव	इ.मा.व.	१३-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	१२/१९९०	नाशिक	
१८१४	१७६०	पाटील रामचंद्र लोटन	इ.मा.व.	२७-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	१२/१९९२	नाशिक	
१८१५	१७६१	पलघडमल र.ब.	अ.जाती	०२-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९३	पुणे	
१८१६	१७६२	पाटील राजेंद्र भिला	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	नाशिक	
१८१७	१७६३	शेख मुस्ताक अली	खुला	२८-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १५७१ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
१८१८	१७६४	कुरेशी माहिनादीन सुलेमान	खुला	३०-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९८	नाशिक	
१८१९	१७६५	पेटणकर साहेबराव बाबुराव	इ.मा.व.	१३-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९२	नाशिक	
१८२०	१७६६	साळी संजय मनोहर	वि.मा.प्र.	२७-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९२	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
१८२१	१७६७	तावसर बी.के.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	
१८२२	१७६८	पाडवी बु.शि.	अ.जमाती	०१-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१३	०५/१९९४	पुणे	नोंद वगळली. नवीन नोंद २६९५- अ येथे घेतली.शा.प. दि. २१-२००९

१८२३	१७६९	महाजन हिरालाल भटा	इ.मा.व.	१८-०५-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	१२/१९९०	नाशिक	सेवानिवृत्त
१८२४	१७७०	चव्हाण अंबादास कारभारी	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
१८२५	१७७१	भोरकडे नारायण मारुती	खुला	०१-०५-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१८	१२/१९९१	नाशिक	
१८२६	१७७२	निकुंभे भ.कि.	अ.जमाती	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९२	पुणे	विनंतीनुसार परिमंडळ बदल. नोंद वगळली. अ.क्र. २८९८ येथील नोंद कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१८२७	१७७३	भदणे दिलीप वामन	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९२	नाशिक	
१८२८	१७७४	पुरवत पी.आर.	खुला	१४-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१८२९	१७७५	बोडके बाबुराव वाळांबा	खुला	१७-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९१	नाशिक	
१८३०	१७७६	शेंडगे ए.पी.	भ.ज.(ब)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१८३१	१७७७	व्यास ए.आर.	खुला	१९-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	
१८३२	१७७८	गायकवाड शि.बु.	अ.जाती	०४-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	०५/१९९३	पुणे	
१८३३	१७७९	पाटील हंसराज विश्वासराव	खुला	०५-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९२	नाशिक	
१८३४	१७८०	चोरे प्र.तु.	अ.जमाती	१०-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	
१८३५	१७८१	चौधरी सुदाम यादव	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९१	नाशिक	
१८३६	१७८२	सनकाबळे ए.एस.	अ.जाती	१६-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

१८३७	१७८३	शिंदे ए.एम.	अ.जाती	०९-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	
१८३८	१७८४	सय्यद एस.एम.	खुला	०२-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१८३९	१७८५	सुडे एस.पी.		०६-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
१८४०	१७८६	कलशेट्टी एल.बी.	इ.मा.व.	३०-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१८४१	१७८७	पवार टी.टी.	वि.जा.(अ)	१८-०२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत.
१८४२	१७८८	वांगर पी.आर.	इ.मा.व.	२८-११-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१४	१२/१९९०	ठाणे	
१८४३	१७८९	ढवण जर्नादन दत्तात्रय	इ.मा.व.	१९-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१९	१२/१९९३	कोल्हापूर	
१८४४	१७९०	देशमुख सु.अ.	खुला	०५-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९०	ठाणे	
१८४५	१७९१	भोईर सं.अ.	अ.जाती	२३-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	अनुत्तीर्ण	ठाणे	
१८४६	१७९२	गडगे चं.रा.	इ.मा.व.	०६-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/१९९०	ठाणे	
१८४७	१७९३	पाटील डी.एस.	इ.मा.व.	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९०	ठाणे	
१८४८	१७९४	पाटील ज.दे.	खुला	०८-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९५	ठाणे	
१८४९	१७९५	नांगरे आनंदा लक्ष्मण	खुला	१२-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
१८५०	१७९६	सोनावणे अ.भा.	अ.जाती	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	पुणे	
१८५१	१७९७	दुधगांवकर ए.आर.	खुला	०१-०४-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	१२/१९९७	औरंगाबाद	नोंद वगळली. नवीन नोंद २४६१-सी येथे घेतली.शा.प. दि. १६-६-२००८
१८५२	१७९८	जाधव भिमराव तुकाराम	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	उत्तीर्ण	नाशिक	

१८५३	१७९९	महाले बाळु पंजाजी	खुला	०१-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९१	नाशिक	
१८५४	१८००	देशमुख व्ही.जे.	खुला	३१-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०३-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९८	औरंगाबाद	
१८५५	१८०१	शेख बाबजानी महेबूब	खुला	०६-०१-१९४८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२००६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
१८५६	१८०२	पाटील एकनाथ बापू	खुला	०२-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
१८५७	१८०३	खेरनार प्रशांत बाबुराव	खुला	२९-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९०	नाशिक	
१८५८	१८०४	सुरवसे सु.दा.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
१८५९	१८०५	नेरकर अभिमान पुंडलिक	इ.मा.व.	१०-०३-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१७		नाशिक	
१८६०	१८०६	तोखे अशोककुमार आबा	अ.जाती	०४-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९१	कोल्हापूर	
१८६१	१८०७	डोखळे भास्कर भिकाजी	खुला	२७-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९२	नाशिक	
१८६२	१८०८	राठोड मारुती सोमा	वि.जा.(अ)	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	कोल्हापूर	क.अ. पदावर पदोन्नत
१८६३	१८०९	विंचु चंद्रभान मारुती	भ.ज.(ड)	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९२	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
१८६४	१८१०	खोंबिया प्रविणकुमार मदन	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९१	नाशिक	
१८६५	१८११	साळुंके नरेंद्रकुमार केशव	इ.मा.व.	१६-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	नाशिक	
१८६६	१८१२	महाजन ज्ञानेश्वर वंजी		०१-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९०	नाशिक	
१८६७	१८१३	कलकुटगी अजित पुरंदर	वि.जा.(अ)	२०-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९८	ठाणे	
१८६८	१८१४	खेरनार जगादिश दयाराम	खुला	३१-०७-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२३	१२/१९९०	नाशिक	

१८६९	१८१५	मोगरकर एस.पी.	खुला	०१-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	१२/१९९१	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१८७०	१८१६	डोंगरे ए.बी.	भ.ज.(ड)	२३-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
१८७१	१८१७	मस्के व्ही.एन.	अ.जाती	२५-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	०६/१९९५	औरंगाबाद	
१८७२	१८१८	सौ. जोशी प्राची प्र.	खुला	०९-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९२	ठाणे	
१८७३	१८१९	बावळकर एल.ए.	अ.जाती	०६-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१८७४	१८२०	जाधव बी.ए.	खुला	०७-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१८७५	१८२१	काळे ए.एन.	अ.जाती	०१-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९१	औरंगाबाद	
१८७६	१८२२	कपाळे व्ही.एल.	इ.मा.व.	०१-०१-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१४	१२/१९९९	औरंगाबाद	
१८७७	१८२३	ढगे मनोहर केशव	खुला	३०-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९०	नाशिक	
१८७८	१८२४	नरसाळे ता.के.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	नोंद वगळली. अ.क्र. २१९३ येथील नोंद कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१८७९	१८२५	काळे कु.ना.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
१८८०	१८२६	बाड ल.रा.	इ.मा.व.	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१०	१२/२००१	पुणे	सेवानिवृत्त
१८८१	१८२७	पाटील मा.बा.	खुला	२७-०२-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२४	१२/१९९९	पुणे	
१८८२	१८२८	नेवसे भि.दे.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	

१८८३	१८२९	मोरे मा.जा.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९८	पुणे	
१८८४	१८३०	देवकुळे रा.बा.	अ.जाती	२८-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
१८८५	१८३१	किरगत ह.गो.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९३	पुणे	
१८८६	१८३२	कामत मोहन यशवंत	खुला	१३-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	०६/१९९५	ठाणे	
१८८७	१८३३	मोरे नितीन मधुकर	अ.जाती	२०-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९०	ठाणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद घेतली शा.प. दि. १८-१०-११
१८८८	१८३४	पाटोळे द.ल.	वि.जा.(अ) २-१-२००९	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९०	पुणे	जात प्रवर्गाची नोंद घेतली व प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद घेतली शा.प. दि. ०२-०१-०९ क.अ. पदावर पदोन्नत
१८८९	१८३५	महाडिक औ.स.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९३	पुणे	
१८९०	१८३६	वाघ म.द.	खुला	०६-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
१८९१	१८३७	शिंदे म.भि.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०५-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९१	पुणे	
१८९२	१८३८	टेकाळे एस.एस.	खुला	०१-०७-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९८	औरंगाबाद	
१८९३	१८३९	सुर्यवंशी पी.एस.	खुला	०३-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	०६/१९९५	औरंगाबाद	
१८९४	१८४०	चौलंग श.गु.	भ.ज.(क)	०१-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९०	पुणे	
१८९५	१८४१	गाढवे ना.रा.		०२-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	

१८९६	१८४२	डोईफोडे ता.आ.	अ.जाती	१०-०३-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	१२/१९९३	पुणे	
१८९७	१८४३	लोणारे आर.एन.	अ.जाती	३१-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	१२/१९९८	नागपूर	
१८९८	१८४४	चौधरी भा.द.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९३	पुणे	
१८९९	१८४५	पाटील जे.एस.	अ.जाती	३०-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	१२/१९९९	नागपूर	
१९००	१८४६	सोळकी ए.पी.	वि.जा.(अ)	१५-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	१२/१९८९	अमरावती	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
१९०१	१८४७	पठाण एम.आर.एच.	खुला	०७-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९८	नागपूर	
१९०२	१८४८	राजपुत व्ही.आर.	वि.जा.(अ)	३१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९२	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
१९०३	१८४९	भांडारकर जी.एम.	इ.मा.व.	१५-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	०६/१९९५	नागपूर	
१९०४	१८५०	गवळी बा.जा.	अ.जाती	१३-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/१९९९	पुणे	
१९०५	१८५१	घाडगे स.वि.	अ.जाती	०२-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९९	पुणे	
१९०६	१८५२	हिगाणे बि.रा.	इ.मा.व.	०६-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९१	पुणे	
१९०७	१८५३	मणे बा.वा.	इ.मा.व.	२६-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९२	नागपूर	
१९०८	१८५४	खेवले मि.श्रा.	इ.मा.व.	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९३	नागपूर	
१९०९	१८५५	मेश्राम वा.कि.	अ.जाती	०३-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९२	नागपूर	
१९१०	१८५६	शेळके यु.एम.	इ.मा.व.	१९-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	
१९११	१८५७	कापगते एस.डब्ल्यू.	इ.मा.व.	३०-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	अनुत्तीर्ण	नागपूर	

१९१२	१८५८	कुंभार विजय यशवंत	इ.मा.व.	११-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/१९९९	कोल्हापूर	
१९१३	१८५९	पाटील बा.व.	खुला	०३-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	पुणे	
१९१४	१८६०	भोंगाडे के.डी.	इ.मा.व.	२४-११-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	१२/१९९८	नागपूर	
१९१५	१८६१	मुठाळकर व्ही.एम.	इ.मा.व.	२०-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९१	अमरावती	
१९१६	१८६२	नारनवरे व्ही.एस.	अ.जाती	२१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९१	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१९१७	१८६३	गायकवाड सु.ख.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	पुणे	
१९१८	१८६४	गायकवाड ल.च.	खुला	०२-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९०	पुणे	
१९१९	१८६५	जामदार अ.ना.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
१९२०	१८६६	नवधरे डी.पी.	खुला	१६-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	०६/१९९५	अमरावती	
१९२१	१८६७	कोलवाडकर एस.व्ही.	खुला	१७-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९८	अमरावती	
१९२२	१८६८	कळासरे आर.एस.	अ.जाती	२५-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९३	अमरावती	
१९२३	१८६९	खानझोडे ए.के.	इ.मा.व.	२७-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०६-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९३	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१९२४	१८७०	कांबिकर एच.के.	इ.मा.व.	२३-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९३	अमरावती	
१९२५	१८७१	भागवत जी.एच.	इ.मा.व.	२०-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९७	अमरावती	
१९२६	१८७२	निकाळजे बी.के.	अ.जाती	०५-०३-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१०	१२/१९९६	अमरावती	सेवानिवृत्त

१९२७	१८७३	गावंडे आर.बी.	इ.मा.व.	२६-०२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०१४	१२/२००२	अमरावती	
१९२८	१८७४	जैस्वाल आर.एस.	खुला	०१-०४-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१४	१२/१९९१	अमरावती	
१९२९	१८७५	घोगरे ह.पा.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	पुणे	
१९३०	१८७६	बाबर जे.व्ही.	खुला	१४-०३-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०७-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२००७	१२/१९९१	अमरावती	सेवानिवृत्त
१९३१	१८७७	खोडे अशोक सोनु	इ.मा.व.	०१-०२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१४	१२/१९९०	नाशिक	
१९३२	१८७८	शिंदे रणशूर हणमंत	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९०	कोल्हापूर	नोंद वगळली. नवीन नोंद १६४४-अ येथे घेतली.शा.प. दि. ०२-०१-०९
१९३३	१८७९	सणस दिलीप आबुराव	खुला	०२-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/२०००	कोल्हापूर	नोंद वगळली. नवीन नोंद १६४४-ब येथे घेतली.शा.प. दि. ०२-०१-०९
१९३४	१८८०	मडसनाळ जे.एस.	खुला	१५-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	
१९३५	१८८१	महाले के.बा.	खुला	०२-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	विनतीनुसार परिमंडळ बदल.नोंद वगळली. अ.क्र. २६९५ येथील नोंद कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१९३६	१८८२	रामोळे राजु पुना	भ.ज.(ब)	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९०	नाशिक	
१९३७	१८८३	अहिरें सजैराव सिताराम	खुला	०१-०८-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१४	१२/१९९०	नाशिक	

१९३८	१८८४	बागुल सु.भ.	अ.जाती	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	०५/१९९२	पुणे	
१९३९	१८८५	अहिरराव त्र्यंबक काशिनाथ	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९३	नाशिक	
१९४०	१८८६	जाधव ज्ञानेश्वर कोडाजी	खुला	०१-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९१	नाशिक	
१९४१	१८८७	जाचक सुरेश नारायण	खुला	११-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९१	नाशिक	
१९४२	१८८८	गोसावी बारकुगीर शंकरगीर	भ.ज.(ब)	०१-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०८-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	१२/१९९८	नाशिक	
१९४३	१८८९	बोरसे अ.वा.	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०९-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	०६/१९९५	पुणे	विनंतीनुसार परिमंडळ बदल नोंद वगळली. अ.क्र. २९४५ येथील नोंद कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
१९४४	१८९०	नागरे अरुण शिवाजी	भ.ज.(ड)	०१-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०९-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९३	नाशिक	क.अ. पदावर पदोन्नत
१९४५	१८९१	वणू नजीर अब्दुल्ला	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०९-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९१	ठाणे	
१९४६	१८९२	वाघ अनिल बाबुराव	इ.मा.व.	२९-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०९-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/१९९२	नाशिक	
१९४७	१८९३	डोईफोडे रा.मा.	खुला	०८-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-१०-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	१२/२००१	पुणे	
१९४८	१८९४	मोहिते उत्तम रामचंद्र	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-१०-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	कोल्हापूर	
१९४९	१८९५	यादव बबन कृष्णा	अ.जाती	२२-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-११-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	०६/१९९४	कोल्हापूर	
१९५०	१८९६	खातळे लक्ष्मण कचरु	खुला	१३-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-११-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९२	नाशिक	
१९५१	१८९७	पुराणिक अंबिनाश पांडुरंग	खुला	२९-१२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-११-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१४	१२/१९९०	नाशिक	

१९५२	१८९८	दैवरे श्रीराम छगन	इ.मा.व.	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-१२-१९८४	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९०	नाशिक	
१९५३	१८९९	काळकर आर.आर.	इ.मा.व.	०५-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१९५४	१९००	सुराशे एन.एस.	खुला	०९-०७-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२३	१२/१९९९	औरंगाबाद	
१९५५	१९०१	चौधरी एस.डी.	इ.मा.व.	०१-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१९५६	१९०२	कुलकर्णी एस.बी.	खुला	०१-०४-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२४	१२/१९९१	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
१९५७	१९०३	मांडरे प्रकाश मारुती	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	कोल्हापूर	
१९५८	१९०४	गवळी एम.आर.	खुला	१०-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१७	१२/१९९२	औरंगाबाद	
१९५९	१९०५	वसईकर तु.सि.	अ.जाती	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
१९६०	१९०६	देशमुख व्ही.जे.	खुला	२४-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९८	औरंगाबाद	
१९६१	१९०७	टिकारे पी.जी.	खुला	०७-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१९६२	१९०८	गोजे एस.एन.	इ.मा.व.	०७-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
१९६३	१९०९	बेग मिर्झा साहेब	खुला	०५-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	
१९६४	१९१०	पेटकर नामदेव सुपडू	भ.ज.(क)	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९४	नाशिक	
१९६५	१९११	उद्रेवाळ अ.सि.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९०	पुणे	
१९६६	१९१२	दास भा.उ.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९८	पुणे	

१९६७	१९१३	मोटे शा.शं.	ध.ज.(क)	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९७	पुणे	
१९६८	१९१४	गोडसे ध.द.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९८	पुणे	
१९६९	१९१५	कांबळे गौ.क.	अ.जाती	२५-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९७	पुणे	
१९७०	१९१६	डोके भा.तु.	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	पुणे	
१९७१	१९१७	लौढे रा.मु.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
१९७२	१९१८	कांबळे कि.सु.	अ.जाती	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९२	पुणे	
१९७३	१९१९	जुंधळे बा.ना.	खुला	०१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९८	पुणे	
१९७४	१९२०	माळी पा.द.	इ.मा.व.	०२-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९०	पुणे	
१९७५	१९२१	पाटील अ.न.	खुला	२६-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९८	पुणे	
१९७६	१९२२	भिगारे भा.रा.	खुला	०१-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२३	उत्तीर्ण	पुणे	नावांत व जन्मतारखेत सुधारणा व व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. ३० १०-२०१०
१९७७	१९२३	दशवंत पी.बी.	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अत्रक?	औरंगाबाद	
१९७८	१९२४	कदम नामदेव दिनकर	खुला	०९-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९६	कोल्हापूर	
१९७९	१९२५	भुसारी कांतोलाल शंकर	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	०६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९९	कोल्हापूर	
१९८०	१९२६	चौरागडे एम.आर.	इ.मा.व.	०४-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९०	नागपूर	

१९८१	१९२७	भांडारकर सी.एच.	इ.मा.व.	२७-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	नागपूर	
१९८२	१९२८	जांभुळकर वि.ना.	अ.जाती	१२-०९-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१८	अनुत्तीर्ण	नागपूर	
१९८३	१९२९	शेंडे एल.पी.	इ.मा.व.	१६-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/२००१	नागपूर	
१९८४	१९३०	नागपूर यु.बी.	इ.मा.व.	२०-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९०	नागपूर	
१९८५	१९३१	मते डी.एस.	इ.मा.व.	२७-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९०	नागपूर	
१९८६	१९३२	संखे प्रकाश गोपाळ	भ.ज.(ड)	१२-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९०	ठाणे	क.अ. पदावर पदोन्नत
१९८७	१९३३	मथुरे आर.पी.		१४-१०-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	
१९८८	१९३४	हिरें के.डब्ल्यू.	अ.जाती	०४-०४-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१९८९	१९३५	राऊत ए.एम.	इ.मा.व.	०७-०५-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	०६/१९९५	औरंगाबाद	
१९९०	१९३६	काळे एम.आर.	इ.मा.व.	०३-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	
१९९१	१९३७	लोकाक्ष डी.डी.	खुला	०९-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	०६/१९९५	औरंगाबाद	
१९९२	१९३८	सोनवणे एस.बी.		०१-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
१९९३	१९३९	कुलकर्णी एस.एल.	खुला	१५-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	
१९९४	१९४०	कडवे पी.ई.	अ.जाती	०७-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
१९९५	१९४१	देशमुख जी.पी.	खुला	२५-०८-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२३	१२/१९९७	औरंगाबाद	
१९९६	१९४२	पवार एस.पी.	अ.जाती	२५-०४-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२४	१२/१९९८	औरंगाबाद	
१९९७	१९४३	जुधारे के.व्ही.	इ.मा.व.	०३-०९-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

१९९८	१९४४	उल्लेवाड पी.एस.	इ.मा.व.	०७-०२-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०१२	१२/१९९३	औरंगाबाद	
१९९९	१९४५	भरणे एम.एम.	अ.जाती	१९-०९-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१४	१२/१९९९	औरंगाबाद	
२०००	१९४६	मुल्ला एस.पी.	खुला	०१-०७-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२००१	१९४७	भांडारकर आर.डी.	इ.मा.व.	०२-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२००२	१९४८	हनवते एस.के.	अ.जाती	२८-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९७	औरंगाबाद	जात वैध अशी नोंद शा.प. दि. ०९-०६-२०१०
२००३	१९४९	राऊत एस.बी.	खुला	२४-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९२	औरंगाबाद	
२००४	१९५०	चन्ने एस.एफ.	भ.ज.(ब)	०४-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
२००५	१९५१	काथार आर.एच.	इ.मा.व.	१२-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९७	औरंगाबाद	
२००६	१९५२	व्यवहारे जी.पी.	इ.मा.व.	०२-११-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२३	१२/१९९१	औरंगाबाद	
२००७	१९५३	अंधारे बी.वाय.		०१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९२	औरंगाबाद	
२००८	१९५४	पाटणी एस.के.	खुला	०८-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९२	औरंगाबाद	
२००९	१९५५	ब्रम्हराक्षस एस.टी.	अ.जाती	०४-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०१०	१९५६	देवकर एस.बी.	खुला	२५-०७-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	
२०११	१९५७	सरोदे डब्ल्यू.पी.	खुला	०७-११-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	
२०१२	१९५८	अजमेरा बी.एस.	खुला	०२-०४-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२४	१२/१९९६	औरंगाबाद	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत

२०१३	१९५९	शेळके ज्ञानदेव बाबुराव	खुला	२३-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	नाशिक	
२०१४	१९६०	चव्हाण एन.सी.	अ.जाती	०४-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०१५	१९६१	गायकवाड ओ.के.	अ.जाती	२५-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०१६	१९६२	वाबळे जे.पी.	खुला	२०-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९२	औरंगाबाद	
२०१७	१९६३	रहांगडाले यु.ता.	इ.मा.व.	२०-०५-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१२	१२/१९९६	नागपूर	
२०१८	१९६४	हुकरे पी.एस.	इ.मा.व.	०६-०१-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
२०१९	१९६५	कदरे लि.ग.	इ.मा.व.	३१-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	
२०२०	१९६६	कुंभलकर पी.एम.	इ.मा.व.	३१/११/१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	
२०२१	१९६७	कापगते आर.बी.	इ.मा.व.	०९-०३-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	अनुत्तीर्ण	नागपूर	
२०२२	१९६८	उपासे व्ही.आर.	खुला	१८-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९७	अमरावती	
२०२३	१९६९	पंचबुध्दे डी.एस.	इ.मा.व.	१४-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	१२/१९९८	नागपूर	
२०२४	१९७०	वावनकर पी.जी.	इ.मा.व.	२६-११-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२२	१२/१९९५	नागपूर	
२०२५	१९७१	बिसन जी.एस.	इ.मा.व.	०७-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	अनुत्तीर्ण	नागपूर	
२०२६	१९७२	खवले एस.ए.	खुला	०१-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९१	औरंगाबाद	
२०२७	१९७३	मेरावार पी.बी.	खुला	०५-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०२८	१९७४	अंबुले एल.टी.	इ.मा.व.	०७-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९६	नागपूर	
२०२९	१९७५	ठाकरे जी.बी.	इ.मा.व.	१५-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	अनुत्तीर्ण	अमरावती	

२०३०	१९७६	पवितवार अ.एस.	खुला	११-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९७	औरंगाबाद	
२०३१	१९७७	तरोणे के.बी.	इ.मा.व.	१७-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	अनुत्तीर्ण	नागपूर	
२०३२	१९७८	कदम पी.जी.	खुला	०६-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९७	औरंगाबाद	
२०३३	१९७९	इंदूरकर एस.व्ही.	इ.मा.व. २३.०७.२००८	१५-०१-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२४	१२/१९९७	औरंगाबाद	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२०३४	१९८०	नळदकर व्ही.एस.	खुला	०४-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९७	औरंगाबाद	
२०३५	१९८१	मुंगमोडे जे.बी.	इ.मा.व.	१२-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	१२/१९९७	नागपूर	
२०३६	१९८२	निकुंभ ए.पी.	इ.मा.व.	१७-१२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२३	१२/१९९७	औरंगाबाद	
२०३७	१९८३	वडले व्ही.जी.	खुला	०५-०५-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९२	औरंगाबाद	
२०३८	१९८४	मुक्कावार आर.के.	खुला	१०-०५-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९१	औरंगाबाद	
२०३९	१९८५	काप्रतवार डी.जी.	खुला	२५-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९२	औरंगाबाद	
२०४०	१९८६	मंगनाळे एम.एन.	खुला	०४-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
२०४१	१९८७	वारद बी.जे.	खुला	१९-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	१२/१९९५	औरंगाबाद	
२०४२	१९८८	खानापुणे एस.बी.	इ.मा.व.	०४-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९९	औरंगाबाद	
२०४३	१९८९	डहाळे एस.एम.	इ.मा.व.	०५-१०-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२३	१२/१९९९	औरंगाबाद	
२०४४	१९९०	महेत्रे एम.बी.	खुला	०१-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	

२०४५	१९९१	बोरगांवकर एस.एस.	इ.मा.व.	२८-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२०४६	१९९२	सातपुते जी.डी.	इ.मा.व.	१०-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९१	अमरावती	
२०४७	१९९३	निकम यु.जी.	खुला	३०-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९१	औरंगाबाद	
२०४८	१९९४	लाड डी.के.	भ.ज.(ब)	१०-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
२०४९	१९९५	संत पी.ए.	वि.मा.प्र.	२५-०८-१९४६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२००४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त.
२०५०	१९९६	नजन डी.आर.	भ.ज.(क)	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०५१	१९९७	जाधव पी.आर.	भ.ज.(ब)	१३-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/२००१	औरंगाबाद	
२०५२	१९९८	उचेगांवकर एस.एस.	खुला	०२-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९९	औरंगाबाद	
२०५३	१९९९	जाधव डी.डी.	खुला	०६-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
२०५४	२०००	कळसकर व्ही.व्ही.	इ.मा.व.	१२-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २४२० येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७ जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२०५५	२००१	पापटवार बी.एस.	वि.मा.प्र.	०४-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०५६	२००२	जाधव बी.बी.	खुला	१५-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	

२०५७	२००३	मंगनाळे व्ही.बी.	खुला	१५-०४-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२४	१२/१९९८	औरंगाबाद	
२०५८	२००४	म्हेंत्रे आर.एन.	इ.मा.व.	०१-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०५९	२००५	बिच्चेवार एम.टी.	खुला	०२-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	
२०६०	२००६	इंगोले टी.आर.	अ.जाती	१५-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०६१	२००७	कापसे एल.एन.	खुला	१०-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९६	औरंगाबाद	
२०६२	२००८	उईके आर.एच.	अ.जमाती	०४-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	अनुत्तीर्ण	नागपूर	
२०६३	२००९	पांपटवार ए.डी.	खुला	०८-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९०	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
२०६४	२०१०	सावंत बी.व्ही.	खुला	०२-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९२	औरंगाबाद	
२०६५	२०११	सोनवणे व्ही.बी.	इ.मा.व.	०५-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९२	औरंगाबाद	
२०६६	२०१२	दरबास्तवार आर.एन.	इ.मा.व.	१७-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०६७	२०१३	चनमनवार एस.एन.	इ.मा.व.	१५-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०६८	२०१४	खताळे जगन्नाथ बारकु	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३		नाशिक	
२०६९	२०१५	जोशी एस.डी.	खुला	२४-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९७	औरंगाबाद	
२०७०	२०१६	पुरीगोसावी अ.ज.	भ.ज.()	०१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९८	पुणे	

२०७१	२०१७	महबूब शे.फरीद शे.	अ.जमाती	०१-०३-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०१२	१२/१९९१	औरंगाबाद	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
२०७२	२०१८	भंडेकर पी.व्ही.	भ.ज.(ड)	१४-०४-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
२०७३	२०१९	लोमटे एन.एस.	खुला	१३-१२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१४	१२/१९९१	औरंगाबाद	
२०७४	२०२०	नानोटे आर.के.	खुला	०१-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	१२/१९९०	अमरावती	
२०७५	२०२१	वाकडे पी.एम.	इ.मा.व.	१४-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	१२/१९९२	औरंगाबाद	
२०७६	२०२२	गोवंदे एस.व्ही.	अ.जाती	०५-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९१	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२०७७	२०२३	मंकलवार पी.एन	भ.ज.(ब) २-७-२००९	०५-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९७	औरंगाबाद	
२०७८	२०२४	अन्नमवार व्ही.एस.	अ.जमाती	०१-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०७९	२०२५	बोरकर पी.बी.	इ.मा.व.	०५-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९५	अमरावती	
२०८०	२०२६	लोखंडे जी.जी.	इ.मा.व.	०४-०१-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०११	१२/१९९९	औरंगाबाद	सेवानिवृत्त
२०८१	२०२७	गोरे डी. आर.	अ.जाती	०७-०३-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०८२	२०२८	पोतदार पी.एस.	खुला	०१-०९-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०८३	२०२९	बेतेवाड जी.एम.	वि.मा.प्र.	०४-०४-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	०६/१९९५	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
२०८४	२०३०	कांकाटे पी.एल.	खुला	०१-०१-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२०८५	२०३१	गोवंदे व्ही.एम.	अ.जाती	१५-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९९	औरंगाबाद	

२०८६	२०३२	डहाटे व्ही.व्ही.	अ.जाती	१३-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	नागपूर	
२०८७	२०३३	खोटे एस.आर.	खुला	०५-०३-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
२०८८	२०३४	आहेरकर ए.व्ही.	खुला	२२-०३-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१२	१२/१९९८		
२०८९	२०३५	पाटील जे.एन.	खुला	२५-११-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१५	१२/१९९८	औरंगाबाद	
२०९०	२०३६	वाकोडे एस.आर.	खुला	१६-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	१२/१९९०	अमरावती	
२०९१	२०३७	देशपांडे एम.डी.	खुला	१५-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	
२०९२	२०३८	टिंगसे एस.डी.	खुला	०८-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. नवीन नोंद २४५६- डी येथे घेतली.शा.प. दि. १६-६-२००८
२०९३	२०३९	कुलकर्णी व्ही.के.	खुला	१९-१०-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२४	१२/१९९८	औरंगाबाद	
२०९४	२०४०	कदम बी.एस.	खुला	१२-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	०६/१९९५	औरंगाबाद	
२०९५	२०४१	बोडेवाड पी.एल.	वि.मा.प्र.	२२-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९३	औरंगाबाद	नावात सुधारणा व जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७- २००८
२०९६	२०४२	इंगळे एच.जी.	खुला	१५-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९३	औरंगाबाद	
२०९७	२०४३	पवार एम.एम.	खुला	०६-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	०६/१९९९	औरंगाबाद	
२०९८	२०४४	बोडेवार ओ.व्ही.	वि.मा.प्र.	०३-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	०६/१९९५	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३- ७-२००८

२०९९	२०४५	साखरे डी.जी.	भ.ज.(क)	०५-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१००	२०४६	पाळनाटे डी.व्ही.	भ.ज.(ब)	०५-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१०१	२०४७	चोले बी.बी.	भ.ज.(क)	०७-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
२१०२	२०४८	खाटीकमारे ए.एस.	अ.जाती	१०-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१०३	२०४९	सत्तार स.वहाब स.	खुला	११-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	०६/१९९५	औरंगाबाद	
२१०४	२०५०	राठोड एस.एस.	वि.जा.(अ)	०४-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९९	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
२१०५	२०५१	भटकर जी.एच.	खुला	२०-०३-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९१	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २२०८ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
२१०६	२०५२	सोदणकर एस.पी.	खुला	०४-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
२१०७	२०५३	हुंडेकरी एन.एम.	खुला	१०-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१०८	२०५४	देशमुख आर.एम.	खुला	०२-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
२१०९	२०५५	वावळकर आर.ए.	अ.जाती	१०-१०-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
२११०	२०५६	चिबडे ए.टी.	खुला	०६-०१-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२४	१२/१९९८	औरंगाबाद	
२१११	२०५७	सरवदे बी.डब्ल्यू.	अ.जाती	१०-०४-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२४	०६/१९९५	औरंगाबाद	
२११२	२०५८	शिकारी एन.आर.	इ.मा.व.	१२-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२११३	२०५९	चव्हाण एस.टी.	खुला	२५-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

२११४	२०६०	कलकोट एस.पी.	खुला	१८-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९७	औरंगाबाद	
२११५	२०६१	महालिंगे ए.एस.	अ.जाती	०९-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	१२/१९९९	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२११६	२०६२	मोरे एच.एन.	खुला	२१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९३	औरंगाबाद	
२११७	२०६३	उबाळे आर.जी.	खुला	०१-०७-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९९	औरंगाबाद	
२११८	२०६४	फुके एस.व्ही.	खुला	२८-०४-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
२११९	२०६५	तायडे एस.जी.	इ.मा.व.	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	
२१२०	२०६६	पानसरे एम.एम.	खुला	२६-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९८	औरंगाबाद	
२१२१	२०६७	बुध्देंवार जी.जी.	अ.जाती	०१-०८-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९९	औरंगाबाद	
२१२२	२०६८	घोनशेटवाड एच.बी.	अ.जाती	०७-०३-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१९	१२/१९९१	औरंगाबाद	निधन झाल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२१२३	२०६९	भडंगे एम.बी.	भ.ज.(ड)	०९-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	१२/१९९२	अमरावती	
२१२४	२०७०	सराफ डी.डी.	खुला	०१-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९०	अमरावती	
२१२५	२०७१	सुर्यवंशी पी.टी.	खुला	०४-०३-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९३	औरंगाबाद	
२१२६	२०७२	डांगे आर.बी.	अ.जाती	१७-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१२७	२०७३	भवरे एस.व्ही.	अ.जाती	०१-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२१२८	२०७४	लोहकरे बी.व्ही.	खुला	३०-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	

२१२९	२०७५	शिंदे एस.जी.	खुला	१५-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९१	औरंगाबाद	
२१३०	२०७६	ठोंबरे पी.बी.	अ.जमाती	१३-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९९	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
२१३१	२०७७	अकोले आर.ए.	अ.जमाती	३०-०३-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१३२	२०७८	पवार एम.जी.	अ.जाती	१५-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२१३३	२०७९	निर्मल व्ही.पी.	अ.जाती	१०-०७-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१३४	२०८०	शिंदे एन.डब्ल्यू.	अ.जाती	०१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९१	औरंगाबाद	
२१३५	२०८१	पांडे व्ही.एच.	खुला	३०-११-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१२	१२/१९९६	औरंगाबाद	
२१३६	२०८२	क्षिरसागर डी.एस.	खुला	०५-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१३७	२०८३	लंकेवाड ए.एल.	अ.जमाती	०३-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१३८	२०८४	गिरी ए.ए.	भ.ज.(ब) २३.०७.२००८	०५-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९३	औरंगाबाद	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२१३९	२०८५	सोनटक्के डी.एन.	अ.जाती	०१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९९	औरंगाबाद	
२१४०	२०८६	बगाटे डी.एम.	अ.जाती	११-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९७	औरंगाबाद	
२१४१	२०८७	शेळके डी.ए.	अ.जमाती	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९९	औरंगाबाद	क.अ. पदावर पदोन्नत
२१४२	२०८८	कांबळे बी.एच.	अ.जाती	१५-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	०६/१९९५	औरंगाबाद	

२१४३	२०८९	गाकयवाड पी.ई.	अ.जाती	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१४४	२०९०	दाभाडे आर.डी.	अ.जाती	०२-१०-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१४५	२०९१	भवने जी.आर.	अ.जाती	०१-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१४६	२०९२	मंचेवार डी.एच.	वि.मा.प्र.	१५-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	१२/१९९७	औरंगाबाद	सेवानिवृत्त
२१४७	२०९३	जडे द.वि.	खुला	११-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२१४८	२०९४	होरणे पा.सो.	इ.मा.व.	१२-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२१४९	२०९५	शिंदे श.अ.	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	पुणे	
२१५०	२०९६	ढाणे ह.कृ.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/२०००	पुणे	
२१५१	२०९७	घाटराव अ.दा.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	नोंद वगळली. नवीन नोंद २४२३ येथे घेतली.शा.प. दि. १७.६.२००७
२१५२	२०९८	मोरे दि.ल.	खुला	०२-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	०६/१९९१	पुणे	
२१५३	२०९९	चवडे वि.रा.	भ.ज.(क) २-०१-२००९	०५-०१-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२३	१२/१९९२	पुणे	नावांत सुधारणा , जात प्रवर्गाची नोंद घेतली व प्रमाणपत्र वेध असल्याची नोंद घेतली शा.प. दि. ०२-०१-०९
२१५४	२१००	बनसोडे ल.ग.	इ.मा.व.	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९९	पुणे	
२१५५	२१०१	कदम सु.मु.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	पुणे	

२१५६	२१०२	नगरे न.सु.	भ.ज.(ब)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२१५७	२१०३	भोपळे स.द.	इ.मा.व.	०२-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९७	पुणे	
२१५८	२१०४	काळे श्री.अ.		०१-१२-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
२१५९	२१०५	गायकवाड अ.धो.	इ.मा.व.	०१-१०-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९२	पुणे	
२१६०	२१०६	मिसाळ बि.ज.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/२०००	पुणे	
२१६१	२१०७	नरुटे म.सो.		२४-०२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२१६२	२१०८	अटोळे म.द.		०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२१६३	२१०९	आहेरकर द.बा.	खुला	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९३	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२१६४	२११०	पालेकर बा.ल.	अ.जाती	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/२००१	पुणे	
२१६५	२१११	ननवरे ह.श्री.	इ.मा.व.	०१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	अनुत्तीर्ण	पुणे	
२१६६	२११२	यलपले मो.मा.	अ.जाती ०९-०६-१०	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९३	पुणे	नावांत व जात प्रवर्गात सुधारणा शा.प. दि. ०९-६-२०१०
२१६७	२११३	ढोकळे जगन्नाथ दामोदर	अ.जाती	१८-०३-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२१६८	२११४	ढोकळे आ.को.	अ.जाती	०१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	अनुत्तीर्ण	पुणे	
२१६९	२११५	मदने दि.आ.		११-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२१७०	२११६	मुलाणी शं.बा.	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	

२१७१	२११७	पवार सं.भि.	इ.मा.व.	२६-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२१७२	२११८	जाधव प्र.भा.	अ.जाती	२०-१०-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२१७३	२११९	ढवळे प्र.व.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९९	पुणे	
२१७४	२१२०	गोरे व्ही.एल.	इ.मा.व.	२५-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०६-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
२१७५	२१२१	शेख आर.ए.	खुला	०५-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०६-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१७६	२१२२	वंडवते ज.य.	खुला	१३-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०६-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/२०००	पुणे	
२१७७	२१२३	दातीर चं.पा.	खुला	३१-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०६-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२१७८	२१२४	मुळे उ.गो.	खुला	०७-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०६-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१७	१२/१९९९	पुणे	
२१७९	२१२५	पोदकुळे वा.दा.		०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०६-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९९	पुणे	
२१८०	२१२६	पुजारी भा.सो.	इ.मा.व.	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२१८१	२१२७	हराळे पी.एम.	भ.ज.(क)	०१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	०६/१९९५	पुणे	
२१८२	२१२८	वाघ सतिश गोपाळ	इ.मा.व.	०१-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९४	नाशिक	
२१८३	२१२९	शिरसाठ एस.एस.	इ.मा.व.	१६-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१८४	२१३०	कानडे बी.के.	इ.मा.व.	०५-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	१२/१९९३	औरंगाबाद	नोंद वगळली. नवीन नोंद १७००- अ येथे घेतली.
२१८५	२१३१	बोधणे बी.व्ही.	खुला	०३-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१८६	२१३२	जोशी एस.पी.	खुला	३०-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९९	औरंगाबाद	

२१८७	२१३३	तायडे पी.बी.	इ.मा.व.	०६-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	१२/१९९०	अमरावती	
२१८८	२१३४	पोवळे एल.एन.	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९०	नागपूर	
२१८९	२१३५	दुरबुळे ज.गो.	इ.मा.व.	१०-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९०	नागपूर	
२१९०	२१३६	चव्हाण एन.जी.	भ.ज.(ब)	३०-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२१९१	२१३७	ठाकरे एच.ए.			समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२४	अनुत्तीर्ण	नागपूर	
२१९२	२१३८	पाटील आर.डी.	खुला	१२-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	अनुत्तीर्ण	अमरावती	
२१९३	२१३९	जमधाडे एस.आर.	इ.मा.व.	०२-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	१२/१९९२	अमरावती	
२१९४	२१४०	चाफले सी.टी.	इ.मा.व.	२५-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२०	१२/१९९२	नागपूर	
२१९५	२१४१	जुनारकर पं.शं.	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९६	नागपूर	
२१९६	२१४२	दांडेकर पु.डो.	इ.मा.व.	०५-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	१२/१९९९	नागपूर	
२१९७	२१४३	मस्के दु.ज.	इ.मा.व.	१२-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	अनुत्तीर्ण	नागपूर	
२१९८	२१४४	गडदासु बी.ए.	खुला	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	नागपूर	
२१९९	२१४५	पावडे प्र.बा.	इ.मा.व.	०१-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९८	नागपूर	
२२००	२१४६	बोवाटे डी.एस.	इ.मा.व.	१५-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९०	नागपूर	
२२०१	२१४७	वाढई एम.एम.	इ.मा.व.	०२-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९०	नागपूर	
२२०२	२१४८	मडावी एल.एस.	अ.जमाती	१३-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	अनुत्तीर्ण	नागपूर	
२२०३	२१४९	कन्नमवार डी.पी.	इ.मा.व.	१७-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	अमरावती	

२२०४	२१५०	गाकयवाड डी.एस.	इ.मा.व.	२९-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९०	अमरावती	
२२०५	२१५१	हिवंज डी.जी.	इ.मा.व.	०१-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२०	१२/१९९०	नागपूर	
२२०६	२१५२	मो.आरिफ अ.रसिद	खुला	०९-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/२०००	अमरावती	
२२०७	२१५३	सै.रहिम सै.जाफर	खुला	०२-११-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९३	अमरावती	
२२०८	२१५४	वायाळ डी.एस.	खुला	२९-०४-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०४-२०१७	१२/२००१	अमरावती	
२२०९	२१५५	दळवी अनिल भिका	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	नाशिक	
२२१०	२१५६	दळवी संभाजी नथू	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	नाशिक	
२२११	२१५७	राजपुत आर.आर.	वि.जा.(अ)	२१-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	अनुत्तीर्ण	अमरावती	
२२१२	२१५८	अदालिंगे सा.नौ.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९९	पुणे	
२२१३	२१५९	राजुरकर डी.डब्ल्यू.	इ.मा.व.	२१-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९२	नागपूर	
२२१४	२१६०	नागपूर अशोक रघुनाथ	अ.जमाती	२३-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१०-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/१९९६	नाशिक	निकालास आक्षेप. जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
२२१५	२१६१	सावंत अबधुत कृष्णा	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	२२-१०-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/२००१	कोल्हापूर	
२२१६	२१६२	पटाण कबीर अ.मुनीर अ.	खुला	२६-०१-१९६६	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	३०-१०-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२४	१२/१९९६	औरंगाबाद	
२२१७	२१६३	धनगर सुरेश तनकु	भ.ज.(क)	१५-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-११-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१७	१२/१९९०	नाशिक	
२२१८	२१६४	वरवाडे एच.एम.	इ.मा.व.	२४-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-११-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२०	१२/१९९९	नागपूर	

२२१९	२१६५	काळबांडे व्ही.पी.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-११-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	नागपूर	
२२२०	२१६६	दमाहे पी.बी.	इ.मा.व.	१५-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-११-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९९	नागपूर	
२२२१	२१६७	डहाट डी.एन.	अ.जाती	२५-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-११-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२०	१२/१९९७	अमरावती	
२२२२	२१६८	आगलावे र.गो.	इ.मा.व.	१०-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-११-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९५	नागपूर	
२२२३	२१६९	जाधव भरत रामचंद्र	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	२९-११-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/२०००	कोल्हापूर	
२२२४	२१७०	अहिरे विलास लक्ष्मण	खुला	०१-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-११-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१७	१२/१९९२	नाशिक	
२२२५	२१७१	पाटील प्रकाश संतोष	खुला	०५-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९४	नाशिक	
२२२६	२१७२	माने जयंत नारायण	खुला	०९-१०-१९६५	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	१४-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२३	१२/१९९९	कोल्हापूर	
२२२७	२१७३	जाधव विनायक गणपती	खुला	२९-०३-१९६५	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	१८-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९८	कोल्हापूर	
२२२८	२१७४	राऊत चंद्रकांत मारुती	इ.मा.व.	०५-०६-१९५९	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	१९-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१७	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२२२९	२१७५	पाटील अशोक फुलाजी	इ.मा.व.	१५-०८-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
२२३०	२१७६	कामाळे आत्माराम देवराम	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९७	नाशिक	
२२३१	२१७७	माळकर सुनिल महादेव	खुला	१६-०५-१९६४	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	३०-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९३	ठाणे	
२२३२	२१७८	माने अशोक बाळा	अ.जाती	०१-०६-१९६५	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	३०-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	ठाणे	
२२३३	२१७९	सो.केळसकर वर्षा वसंत	इ.मा.व.	०५-०५-१९६१	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	१२/२००२	ठाणे	
२२३४	२१८०	घाणेकर शांताराम रामजी	इ.मा.व.	०१-०६-१९६६	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	३१-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९९	ठाणे	
२२३५	२१८१	देशमुख सी.एल.	खुला	१९-०९-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२३	१२/१९९७	औरंगाबाद	
२२३६	२१८२	चांदगुडे द.वि.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	पुणे	

२२३७	२१८३	रोमन सो.श.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१३	१२/१९९०	ठाणे	
२२३८	२१८४	घोलप सुधाकर लक्ष्मण	इ.मा.व.	०६-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२९-०२-२०२०	१२/१९९०	ठाणे	
२२३९	२१८५	लिहे देविदास हरी	इ.मा.व.	१५-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	ठाणे	
२२४०	२१८६	पाटील सुहास अमृत	इ.मा.व.	०४-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१७	१२/१९९०	ठाणे	
२२४१	२१८७	शेख मनुद्दिन शर्फद्दिन	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	ठाणे	
२२४२	२१८८	शिके व.गो.	इ.मा.व.	१२-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९०	ठाणे	
२२४३	२१८९	ठोंबरे एन.एस.	वि.मा.प्र.	१२-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १६७९-अ . जात प्रमाणपत्र वैध. शा.प. दि. ०२-०१-०९.
२२४४	२१९०	ढाकणे के.ग.	भ.ज.(क)	०६-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
२२४५	२१९१	जाशी अ.वा.	खुला	०४-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९०	ठाणे	
२२४६	२१९२	उभारे रा.स.	इ.मा.व.	१०-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०१-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९०	ठाणे	
२२४७	२१९३	नरसाळे ता.के.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२२४८	२१९४	बोबाळे तु.ह.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/२००१	पुणे	
२२४९	२१९५	कांबळे एस.आर.	अ.जाती	०२-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
२२५०	२१९६	भाग ह.वि.	इ.मा.व.	०७-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२२५१	२१९७	मोहित गो.ना.	खुला	०३-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	

२२५२	२१९८	चौधरी रविंद्र पांडुरंग	इ.मा.व.	२०-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	१२/१९९०	नाशिक	
२२५३	२१९९	बडगुजर रमेश जगन्नाथ		०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	नाशिक	
२२५४	२२००	काळे यशवंत गगाधर		१२-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	अनुत्तीर्ण	नाशिक	
२२५५	२२०१	आढे नितिनकुमार तुकाराम	वि.मा.प्र.	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०३-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९०	नाशिक	
२२५६	२२०२	कोरडे के.बी.	इ.मा.व.	१०-११-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
२२५७	२२०३	बारके जनार्दन तुकाराम	खुला	१०-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९०	नाशिक	
२२५८	२२०४	पांडे एल.एस.	खुला	२८-१०-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०११	१२/१९९१	औरंगाबाद	सेवानिवृत्त
२२५९	२२०५	रहाटळ शिवाजी तुकाराम	भ.ज.(क)	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	नाशिक	
२२६०	२२०६	निकुंभ राजीव रामचंद्र	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	नाशिक	
२२६१	२२०७	चव्हाण हिरामण हरी	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९०	नाशिक	
२२६२	२२०८	भटकर जी.एच.	खुला	२०-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९१	औरंगाबाद	नोंद वगळली. .जेष्ठता क्र. २०५१ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
२२६३	२२०९	फळदेसाई अ.म.	खुला	०९-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२०	१२/१९९०	ठाणे	
२२६४	२२१०	कार्लेकर पी.पी.	इ.मा.व.	१३-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	१२/१९९०	ठाणे	
२२६५	२२११	वाघ जयंत नारायण	खुला	३०-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९०	नाशिक	

२२६६	२२१२	वीरकर सु.द.	इ.मा.व.	०२-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०४-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	१२/१९९०	ठाणे	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद घेतली शा.प. दि. १८-१०-११
२२६७	२२१३	चौधरी वामन धर्मा	इ.मा.व.	१०-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	अनुत्तीर्ण	नाशिक	
२२६८	२२१४	पाटील पी.डी.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९०	ठाणे	
२२६९	२२१५	आखाडे माधव दुला	अ.जाती	०१-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९२	नाशिक	
२२७०	२२१६	आहेर अशोक पंडित	अ.जाती	१४-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९२	नाशिक	
२२७१	२२१७	गायकवाड सुनिल मनोहर	अ.जाती	२१-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०५-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९६	नाशिक	
२२७२	२२१८	सावंत शा.जा.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०६-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१५	१२/१९९१	पुणे	
२२७३	२२१९	पाटील त्र्यंबक रामकृष्ण	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०६-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९०	नाशिक	
२२७४	२२२०	पाटील प्रल्हाद दत्तात्रय	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०६-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९२	नाशिक	
२२७५	२२२१	पाटील रामराव दोधु	खुला	०१-०२-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०७-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१०	१२/१९९५	नाशिक	सेवानिवृत्त
२२७६	२२२२	खाडे एन.पी.	अ.जाती	०७-०९-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२००९	१२/१९९८	अमरावती	सेवानिवृत्त
२२७७	२२२३	धांडे अ.ना.	इ.मा.व.	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९२	नागपूर	
२२७८	२२२४	दिवेकर एस.व्ही.	खुला	०७-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	१२/१९९१	अमरावती	
२२७९	२२२५	अंतापुरकर के.आर.	इ.मा.व.	२६-०९-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१८	१२/१९९३	अमरावती	
२२८०	२२२६	जाधव पी.डी.	खुला	०१-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९१	अमरावती	
२२८१	२२२७	पांडे एन.सी.	खुला	१८-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	१२/१९९०	अमरावती	

२२८२	२२२८	तारगे जवाहरलाल मुरलीधर	भ.ज.(ड)	३०-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०८-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
२२८३	२२२९	काजळे डब्ल्यू.के.	भ.ज.(क)	०५-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९६	अमरावती	
२२८४	२२३०	मेशेवार आर.बी.	भ.ज.(ड)	११-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२२	अनुत्तीर्ण	अमरावती	
२२८५	२२३१	दुषेंड्रीवार एस.व्ही.	इ.मा.व.	१८-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९८	अमरावती	
२२८६	२२३२	कल्लरवार एम.के.	अ.जाती	२४-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	अनुत्तीर्ण	अमरावती	
२२८७	२२३३	दिघाडे एन.टी.	अ.जाती	११-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
२२८८	२२३४	खान आय.के.	खुला	२५-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	अनुत्तीर्ण	अमरावती	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १७५२ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
२२८९	२२३५	किटके आर.के.	अ.जाती	२१-१०-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२०	१२/१९९६	अमरावती	
२२९०	२२३६	चव्हाण रा.भि.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९९१	पुणे	
२२९१	२२३७	मच्छेवार एस.एम.	वि.मा.प्र.	२३-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०९-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९३	अमरावती	मयत.
२२९२	२२३८	नाळे व.सा.	इ.मा.व.	०१-०६-१९६५	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२२-११-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९९	पुणे	विनंतोनुसार परिमंडळ बदल नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४५०-अ शा.प. दि. १७.६.२००७
२२९३	२२३९	कर्वे विनोद भालचंद्र	खुला	१२-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/१९९२	ठाणे	
२२९४	२२४०	साळवी श्रीकांत महादेव	खुला	०९-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९०	ठाणे	

२२९५	२२४१	जोशी संजय गणेश	खुला	२१-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	०६/१९९५	ठाणे	
२२९६	२२४२	राव दि.व्यं.	खुला	०२-०५-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९०	ठाणे	
२२९७	२२४३	रेमणे मि.ग.	खुला	०४-०९-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२४	अनुत्तीर्ण	पुणे	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २४१७ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
२२९८	२२४४	नाळे दत्तात्रय सावळाराम	इ.मा.व.	०१-०६-१९६५	समावेशन	मिस्त्रि	का.आ.	११-१२-१९८५	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	विनंतीनुसार परिमंडळ बदल नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४५०-अ. शा.प. दि. १७.६.२००७
२२९९	२२४५	घुगे एम.जी.	भ.ज.(ड)	०१-०६-१९६३	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	०३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
२३००	२२४६	पॅरीस टोनी पीटर	खुला	२९-०४-१९६६	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	०३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२४	०६/१९९४	ठाणे	
२३०१	२२४७	साळुंखे नरेंद्र काशिनाथ	खुला	०७-०४-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२५	१२/२००१	ठाणे	
२३०२	२२४८	कोरडे नारायण कृष्णा	अ.जमाती	०७-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	ठाणे	
२३०३	२२४९	वाघमारे दिलीप सिताराम	अ.जाती	१८-०४-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२५	०६/१९९५	ठाणे	
२३०४	२२५०	सो.रुके लता चंद्रमणी	अ.जाती	२३-०६-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२५	१२/१९९१	ठाणे	
२३०५	२२५१	भंडारे एन.एस.	अ.जाती	०१-०७-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२५	१२/१९९१	ठाणे	
२३०६	२२५२	पिंपळे र.पु.	अ.जाती	०५-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९२	ठाणे	
२३०७	२२५३	खल्लिपे महादेव शंकर	इ.मा.व.	०१-०६-१९६१	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	२१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	

२३०८	२२५४	सोनवणे प्रकाश हनुमंत	इ.मा.व.	०५-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	अनुत्तीर्ण	नाशिक	
२३०९	२२५५	भामरे भास्कर बाबुलाल	खुला	०१-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२१	१२/१९९३	नाशिक	
२३१०	२२५६	जाधव मधुकर रामचंद्र	खुला	०१-०६-१९६६	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	२१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९८	कोल्हापूर	
२३११	२२५७	गमरे उदय तुकाराम	अ.जाती	२६-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९१	ठाणे	
२३१२	२२५८	मोहिते संदिप बबन	अ.जाती	०६-०८-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२३	अनुत्तीर्ण	ठाणे	
२३१३	२२५९	सोनवणे भरत नामदेव	खुला	२६-०५-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	नाशिक	
२३१४	२२६०	आकरे आर.आर.	इ.मा.व.	०१-०८-१९६५	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	२४-०२-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२३	१२/१९९७	नागपूर	
२३१५	२२६१	मोरे हिरामण धोंडू	अ.जाती	०५-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२०	१२/१९९०	नाशिक	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता. तथापि प्रकरण न्यायप्रविष्ट
२३१६	२२६२	देशमुख व्ही.पी.	खुला	१०-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९१	औरंगाबाद	
२३१७	२२६३	इंगोले ज्ञा.दे.	इ.मा.व.	०७-१०-१९५८	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	२१-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९९	नागपूर	
२३१८	२२६४	तिडके आर.एस.	इ.मा.व.	०९-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	१२/१९९३	नागपूर	
२३१९	२२६५	सोमकुंवर वि.श.	अ.जाती	२५-०५-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१४	१२/१९९२	नागपूर	
२३२०	२२६६	भगत आर.एन.	अ.जाती	२०-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१५	१२/१९९१	अमरावती	
२३२१	२२६७	राखडे आर.के.	इ.मा.व.	२०-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१९	१२/१९९७	नागपूर	
२३२२	२२६८	साखरकर वा.ना.	इ.मा.व.	०८-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२१	१२/१९९२	नागपूर	
२३२३	२२६९	व-हाडे पी.ए.	इ.मा.व.	०२-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९१	अमरावती	

२३२४	२२७०	उपासने डी.एस.	खुला	०८-०५-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९१	अमरावती	
२३२५	२२७१	कांबळे अ.स.	अ.जाती	१३-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९२	नागपूर	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२३२६	२२७२	राजुरकर जे.आर.	इ.मा.व.	१०-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	१२/१९९२	नागपूर	
२३२७	२२७३	आदे जी.एस.	इ.मा.व.	१२-०२-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९८	नागपूर	
२३२८	२२७४	साबापुरे व्ही.एम.	इ.मा.व.	२०-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९९	अमरावती	
२३२९	२२७५	पाठक ए.आर.	खुला	२१-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२२	१२/१९९८	अमरावती	
२३३०	२२७६	बाराहाते एन.एस.	खुला	०३-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	१२/१९९७	अमरावती	
२३३१	२२७७	निशाने एस.बी.	इ.मा.व.	०७-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	१२/१९९५	नागपूर	
२३३२	२२७८	बाभरे उ.शा.	इ.मा.व.	०५-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१९	१२/१९९१	नागपूर	
२३३३	२२७९	धोंडगे एम.यु.	अ.जाती	२२-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९१	अमरावती	
२३३४	२२८०	मिरासे प्र.सा.	इ.मा.व.	०७-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९६	नागपूर	
२३३५	२२८१	देशमुख आर.आर.	खुला	२५-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९२	औरंगाबाद	
२३३६	२२८२	शिनकर अविनाश विष्णू	खुला	२३-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९०	नाशिक	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता. तथापि प्रकरण न्यायप्रविष्ट
२३३७	२२८३	खेरनार राजेंद्र अजुन	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९०	नाशिक	
२३३८	२२८४	सोळुंखे बाबुराव बंडू	अ.जमाती	०६-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१९	अनुत्तीर्ण	ठाणे	

२३३९	२२८५	अढावू एस.एन.	इ.मा.व.	३०-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९५	अमरावती	
२३४०	२२८६	राणे प्रकाश जगन्नाथ	खुला	१६-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	ठाणे	
२३४१	२२८७	लवदे पंढरीनाथ दत्तात्रय	भ.ज.()	०१-०९-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२४	अनुत्तीर्ण	ठाणे	
२३४२	२२८८	घेंडे न.र.	अ.जाती	२६-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९३	पुणे	
२३४३	२२८९	गोरेगांवकर दि.म.	अ.जाती	०५-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२२-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	अनुत्तीर्ण	ठाणे	
२३४४	२२९०	चिल्केवार एस.टी.	वि.मा.प्र.	२५-०८-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	०६/१९९५	ओरंगाबाद	निधन २५/४/११
२३४५	२२९१	शेख आय.एम.	खुला	१३-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
२३४६	२२९२	पतंगे बी.आर.	खुला	२५-१०-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२९-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२३	१२/१९९२	ओरंगाबाद	
२३४७	२२९३	मोरे राजीव सुरेश	खुला	२२-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९८	ठाणे	
२३४८	२२९४	तायशेटे प्रमोद आत्मराम	इ.मा.व.	२२-११-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२४	१२/१९९७	ठाणे	
२३४९	२२९५	जाधव भगवान सोमा	अ.जाती	१२-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	१२/१९९९	नाशिक	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २४३१ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
२३५०	२२९६	जाधव जी.पी.	खुला	१३-०४-१९६२	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	१३-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
२३५१	२२९७	मुसळे डी.टी.	इ.मा.व.	३१-१२-१९६३	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	१३-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	१२/२००१	अमरावती	
२३५२	२२९८	महाजन गणेश दौलत	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९३	नाशिक	
२३५३	२२९९	धाडसे व्ही.आर.	अ.जाती	१६-०९-१९६४	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	१७-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	०६/१९९५	अमरावती	
२३५४	२३००	एकांतखाने सु.कि.	इ.मा.व.	०१-०९-१९६१	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	१८-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१९	१२/२०००	नागपूर	

२३५५	२३०१	पाटील चुनीलाल विठ्ठल	खुला	२९-०४-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०१९	१२/१९९९	नाशिक	
२३५६	२३०२	अंबाडकर वाय.यु.	इ.मा.व.	०१-०७-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९५	अमरावती	
२३५७	२३०३	वानखेडे के.एम.	अ.जाती	०५-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९२	औरंगाबाद	
२३५८	२३०४	कडू व्ही.पी.	इ.मा.व.	१९-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९३	नागपूर	
२३५९	२३०५	गुल्हाने पी.पी.	इ.मा.व.	१५-०८-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२३	१२/१९९३	नागपूर	
२३६०	२३०६	कामडी ए.एस.	इ.मा.व.	२४-०८-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२३	१२/१९९१	अमरावती	
२३६१	२३०७	साने जी.व्ही.	खुला	०२-०५-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२४	१२/१९९५	अमरावती	
२३६२	२३०८	शेट्टे बी.डी.	इ.मा.व.	३०-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९२	नागपूर	
२३६३	२३०९	आंबेकर एस.डब्ल्यू.	इ.मा.व.	२०-०७-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२३	१२/१९९१	अमरावती	
२३६४	२३१०	कडू आर.पी.	इ.मा.व.	२७-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९१	अमरावती	
२३६५	२३११	सुर्यवंशी पी.के.	खुला १८-२०११	११-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९८	अमरावती	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत. जात प्रवर्गात सुधारणा शा.प. दि. १८-१०-२०११
२३६६	२३१२	मोरे यशवंत भिकनराव	अ.जाती	०९-०८-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२३	१२/१९९२	ठाणे	
२३६७	२३१३	लाडे एस.बी.	इ.मा.व.	२९-०२-१९६४	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	०९-१०-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२२	१२/१९९३	अमरावती	
२३६८	२३१४	भामरे दिलीप सदाशिव	इ.मा.व.	२५-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	

२३६९	२३१५	राजपुत बिजलाल काशिनाथ	खुला	१२-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९४	नाशिक	
२३७०	२३१६	पाटील विकास नामदेव	खुला	०४-११-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०१८	अनुत्तीर्ण	नाशिक	
२३७१	२३१७	पाटील देविदास राजधर	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९८	नाशिक	
२३७२	२३१८	पाटील रविंद्र रतन	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	
२३७३	२३१९	पगारे अशोक विश्वनाथ	अ.जाती	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	नाशिक	
२३७४	२३२०	गाडे चांगदेव रामभाऊ	खुला	०२-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९३	नाशिक	
२३७५	२३२१	हिवराळे बी.के.	अ.जाती	०९-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०४-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१७	१२/१९९८	अमरावती	
२३७६	२३२२	नाईक व्ही.अं.	खुला	०६-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००९	१२/१९९१	औरंगाबाद	सेवानिवृत्त
२३७७	२३२३	अहमद शेख निस्सार	खुला	२०-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
२३७८	२३२४	दळवी भरत लक्ष्मण	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	
२३७९	२३२५	तांबे एस.एस.	अ.जाती	०६-०३-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२५	अनुत्तीर्ण	ठाणे	
२३८०	२३२६	शिंकारे तु.सा.	खुला	०४-०९-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	
२३८१	२३२७	नलावडे सी.एस.	खुला	१३-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०१६	१२/१९९९	औरंगाबाद	
२३८२	२३२८	चक्रे आर.ई.	अ.जाती	०५-०१-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	
२३८३	२३२९	पवार पी.डी.	खुला	१६-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
२३८४	२३३०	मणियार एल.एस.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९१	औरंगाबाद	
२३८५	२३३१	पाथरीकर व्ही.डी.	खुला	०५-१०-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२३	१२/१९९३	औरंगाबाद	

२३८६	२३३२	गजमल डी.एस.	खुला	०५-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/२०००	औरंगाबाद	
२३८७	२३३३	नळेगांवकर आर.एम.		१५-०४-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२४	१२/१९९९	औरंगाबाद	
२३८८	२३३४	पठाण जे.आर.	खुला	०५-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२३८९	२३३५	मानवतकर एन.एच.	खुला	०६-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९२	औरंगाबाद	
२३९०	२३३६	सबनीस के.एच.	खुला	१३-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	१२/१९९७	औरंगाबाद	
२३९१	२३३७	वानकर बी.डी.	इ.मा.व.	०४-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०५-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२३	१२/१९९९	औरंगाबाद	
२३९२	२३३८	देमगुंडे एम.बी.	भ.ज.(क)	१२-०८-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२३९३	२३३९	पोतदार एस.व्ही.	इ.मा.व.	३०-११-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२३९४	२३४०	सबनीस एल.व्ही.	खुला	१५-११-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२३	१२/२००१	औरंगाबाद	
२३९५	२३४१	चौधरी पी.एल.	खुला	१०-०१-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२३९६	२३४२	तायशेटे चं.रं.	इ.मा.व.	०५-०६-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२५	०६/१९९५	ठाणे	
२३९७	२३४३	सोनवणे योगराज शंकरराव	इ.मा.व.	०९-०३-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०१५	१२/१९९२	नाशिक	
२३९८	२३४४	देवराज अशोक साहेबराव	अ.जमाती	१३-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९५	नाशिक	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत
२३९९	२३४५	अमृतकर शरद नरहर	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९१	नाशिक	
२४००	२३४६	पाटील दिलीप हरी	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९३	नाशिक	
२४०१	२३४७	पाटील विलास रंगराव	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९१	नाशिक	

२४०२	२३४८	कलाल मुरलीधर शंकर		०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२१	१२/१९९३	नाशिक	
२४०३	२३४९	साळुंखे नाना भूदा	खुला	०५-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०१७	१२/१९९२	नाशिक	
२४०४	२३५०	पाटील श्रावण श्यामा	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१८	१२/१९९२	नाशिक	
२४०५	२३५१	सय्यद र.अ.	खुला	०१-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०६-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०१०	१२/१९९३	पुणे	सेवानिवृत्त
२४०६	२३५२	अवचट अ.क.	इ.मा.व.	०२-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१७	अनुत्तीर्ण	नागपूर	
२४०७	२३५३	चाफले डी.एन.	इ.मा.व.	२७-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२१	१२/१९९१	नागपूर	
२४०८	२३५४	चोपडे आर.के.	खुला	२७-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१७	अनुत्तीर्ण	अमरावती	
२४०९	२३५५	देवासे मा.या.	इ.मा.व.	०१-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२१	अनुत्तीर्ण	नागपूर	
२४१०	२३५६	मानमोडे पी.एम.	इ.मा.व.	०४-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२२	१२/१९९५	नागपूर	
२४११	२३५७	वेद्य सी.डी.	इ.मा.व.	१६-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२३	१२/१९९१	नागपूर	
२४१२	२३५८	कामडी के.जी.	इ.मा.व.	१९-०८-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०२३	१२/१९९२	नागपूर	
२४१३	२३५९	कामडी डी.एन.	इ.मा.व.	१४-१२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२३	१२/१९९१	नागपूर	
२४१४	२३६०	काळे जे.जी.	खुला	२३-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०२२	१२/१९९३	अमरावती	
२४१५	२३६१	धाडसे ए.जे.	वि.मा.प्र.	०५-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१५	१२/१९९२	नागपूर	
२४१६	२३६२	मेश्राम रा.सो.	अ.जाती	१०-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९१	नागपूर	
२४१७	२३६३	धोटे कु.भा.	इ.मा.व.	०१-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१८	१२/१९९७	नागपूर	
२४१८	२३६४	शेंडे दि.मा.	इ.मा.व.	१४-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९९	नागपूर	

२४१९	२३६५	भेलावे ए.आर.	इ.मा.व.	२७-०४-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२४	१२/१९९२	नागपूर	
२४२०	२३६६	ढोबळे व्ही.एस.	खुला	०१-०७-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	अनुत्तीर्ण	अमरावती	
२४२१	२३६७	कोंडेकर एस.आर.	इ.मा.व.	२२-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९७	अमरावती	
२४२२	२३६८	वाघ एम.डब्ल्यू.	इ.मा.व.	०२-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९३	अमरावती	
२४२३	२३६९	जन्नम एस.आर.	खुला	२५-०२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०७-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२१	१२/१९९५	नागपूर	
२४२४	२३७०	देशमुख बा.नि.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०८-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२०	१२/२०००	पुणे	
२४२५	२३७१	कामळे के.एन.	अ.जाती	१५-१०-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०८-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	
२४२६	२३७२	शिंदे व्ही.जी.	खुला	०५-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-१०-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
२४२७	२३७३	देसाई उमाजी वामन	खुला	०८-०१-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-१२-१९८६	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२३	१२/२०००	ठाणे	
२४२८	२३७४	घोडवडे एस.एस.	खुला	०५-०७-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०१-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	१२/१९९३	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २४५६-अे शा.प. दि. १६-६-२००८
२४२९	२३७५	कुडके व्ही.टी.	इ.मा.व.	१७-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०१-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१९	१२/१९९२	अमरावती	
२४३०	२३७६	चोपडे व्ही.बी.	इ.मा.व.	२३-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०१-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	अनुत्तीर्ण	अमरावती	
२४३१	२३७७	कुं भरे एम.ए.	अ.जाती	०४-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	१२/१९९६	अमरावती	
२४३२	२३७८	निर्वाण व्ही.झेड.	इ.मा.व.	१९-०२-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२४	०६/१९९५	नागपूर	
२४३३	२३७९	सुगंधी डी.एस.	खुला	१९-०२-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०३-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२४	१२/१९९१	अमरावती	
२४३४	२३८०	धपाडे सु.ह.	इ.मा.व.	१४-१२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०६-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१४	१२/१९९०	नागपूर	

२४३५	२३८१	जोशी प्रसाद हणमंत	खुला	१३-१२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१६-०३-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४३६	२३८२	कुं भार प्रकाश रामचंद्र	इ.मा.व.	०२-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०७-०७-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	०६/१९९१	कोल्हापूर	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. ०२-०७-२००९. नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. ९९७-अ. शा.प. दि. ०९-०६-१०
२४३७	२३८३	नाईक सिद्धाप्पा गिराप्पा	खुला	१६-११-१९६४	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२१-११-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-११-२०२२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४३८	२३८४	मिरखो हकीमखो खान	खुला	०६-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०२-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
२४३९	२३८५	पाटील गजेंद्र देवराम	खुला	०२-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०२-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९२	नाशिक	
२४४०	२३८६	पाटील एस.यु.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०२-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९३	औरंगाबाद	
२४४१	२३८७	शिंदे ल.कृ.	खुला	०२-०६-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०४-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२००८	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
२४४२	२३८८	गावडे केशव शेनफडू	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०५-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०१९	न्यायालयीन प्रकरण	नाशिक	बनावट परीक्षा प्रमाणपत्र
२४४३	२३८९	डाके बी.टी.	इ.मा.व.	०७-०४-१९६३	समावेशन	मिसत्री	का.आ.	३१-०८-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	नावात सुधारणा शा.प. दि. ३०-१०-१०
२४४४	२३९०	लोणकर रा.भा.	इ.मा.व.	२५-०९-१९६३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२४-१२-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२४४५	२३९१	रेवलकर स.प्र.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-१२-१९८७	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२३	१२/१९९९	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२४४६	२३९२	शेख अ.अ.	खुला	०१-०६-१९६९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०३-१९८८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२७	१२/१९९७	पुणे	

२४४७	२३९३	सरदे ए.व्ही.	वि.मा.प्र.	०१-०८-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०८-१९८८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२४४८	२३९४	जाधव कृष्णा शंकर	अ.जाती	०१-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	११-०३-१९८८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०३-२०२२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४४९	२३९५	पुरोहित गणेश काशिनाथ	खुला	१६-०९-१९६५	समावेशन	अभिलेखापाल	रु.अ.आ.	१६-०९-१९८८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४५०	२३९६	मरळे हैबती आबा	भ.ज.(क)	०२-०६-१९५६	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२४-११-१९८८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४५१	२३९७	अडागळे पा.मा.	अ.जाती	२६-०६-१९६७	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०१-१९८८	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२५	अनुत्तीर्ण	पुणे	
२४५२	२३९८	राठोड एन.एस.	वि.जा.(अ)	२२-०८-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०८-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
२४५३	२३९९	पाटील डी.एन.	खुला	०५-०७-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०७-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२४५४	२४००	पवार एम.एम.	खुला	१६-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	
२४५५	२४०१	मोगल के.जी.	खुला	०५-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०४-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	
२४५६	२४०२	इंचकर बी.जी.	खुला	१४-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२४५७	२४०३	शेख एस.आय	खुला	१९-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	२८-०२-२०२३	१२/१९९९	औरंगाबाद	
२४५८	२४०४	झिळे सी.एस.		१५-०२-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०१-२०२४	०६/१९९५	औरंगाबाद	
२४५९	२४०५	उगिले व्ही.बी.		०१-०६-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२४६०	२४०६	कुलकर्णी यु.डी.	खुला	१५-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०८-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०९-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२४६१	२४०७	पाटील व्ही.जी.	खुला	०१-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२४६२	२४०८	हिवाळे एल.बी.	इ.मा.व.	०९-०६-१९६४	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

२४६३	२४०९	कुरुडे एच.बी.	अ.जमाती	२०-१०-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१०-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
२४६४	२४१०	शेटे एस.डी.	खुला	२१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०७-१९९०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२४	१२/१९९९	औरंगाबाद	
२४६५	२४११	मेड पी.डी.	इ.मा.व.	२५-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०७-१९९०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२३	१२/१९९८	औरंगाबाद	
२४६६	२४१२	ब्राम्हणकर डी.के.	इ.मा.व.	०२-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०७-१९९०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-१२-२०२२	१२/२००१	औरंगाबाद	
२४६७	२४१३	मो.नसिर अब्दूल	खुला	०६-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-१०-१९९०	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२४६८	२४१४	परतवार एस.एस.	खुला	०९-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०१-१९९१	०१-०१-१९८९	०१-०१-१९८९	३०-०६-२०२२	१२/१९९९	औरंगाबाद	
२४६९	२४१५	पाटील जयसिंग महादेव	खुला	०१-०४-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०२-१९८९	०८-०२-१९८९	०८-०२-१९८९	३१-०३-२०२२	१२/१९९९	कोल्हापूर	
२४७०	२४१६	कदम रामचंद्र बापू	खुला	०१-१२-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०२-१९८९	०२-०५-१९८९	०२-०५-१९८९	३०-११-२०२१	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४७१	२४१७	रमणे मिलाद गजानन	खुला	०९-०४-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-१२-१९८५	०८-०८-१९८९	०८-०८-१९८९	३०-०४-२०२४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २२४३. शा.प. दि. १७.६.२००७
२४७२	२४१८	मणो ए.जी.	इ.मा.व.	१०-१२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०६-१९८४	०१-०९-१९८९	०१-०९-१९८९	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२४७३	२४१९	सोनकांबळे व्ही.एम.	अ.जाती	१५-०४-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०४-१९८३	१०-०९-१९८९	१०-०९-१९८९	३०-०४-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १४१५. शा.प. दि. १७.६.२००७
२४७४	२४२०	कळसकर व्ही.व्ही.	इ.मा.व.	०६-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८५	१०-०९-१९८९	१०-०९-१९८९	३१-१२-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २०००. शा.प. दि. १७.६.२००७

२४७५	२४२१	बनसोडे अ.अ.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-०५-१९८५	०१-१०-१९८९	०१-१०-१९८९	३१-०५-२०२०	०८/२००२	पुणे	
२४७६	२४२२	कुंभार पंडित भिम	इ.मा.व.	०१-०९-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९८३	०३-१०-१९८९	०३-१०-१९८९	३१-०८-२०१३	१२/१९९०	कोल्हापूर	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १०९१-अे शा.प. दि. २३-७-२००८
२४७७	२४२३	घाटेराव अर्जुन दामू	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०५-१९८५	०७-१०-१९८९	०७-१०-१९८९	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४७८	२४२३-अे-१	सदानंद दिगंबर खोले	खुला	०५-१२-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०१-१९८३	२७-१०-१९८९	२७-१०-१९८९	३१-१२-२०२२	अनुत्तीर्ण	ठाणे	नविन नोंद.
२४७९	२४२३-अे	पवार दिनकर नामदेव	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२३/१२/१९७७	०३-११-१९८९	०३-११-१९८९	३१-०५-२०१३	१२/१९९१	कोल्हापूर	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ४०९ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १६-६-२००८
२४८०	२४२४	फेरवानी रमेश ईश्वरदास	खुला	०३-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०५-१९८२	०७-११-१९८९	०७-११-१९८९	३१-०५-२०१९	१२/१९९२	ठाणे	नोंद वगळली. जेष्ठता क्र. ९९४ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
२४८१	२४२५	भोसले अेस.अे.	खुला	०१-०६-१९५२	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०६-०६-१९७७	०१-१२-१९८९	०१-१२-१९८९	३१-०५-२०१०	०२.२००४	ठाणे	सेवानिवृत्त
२४८२	२४२६	पाटील मारुती भिवा	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०४-१९८३	०१-१२-१९८९	०१-१२-१९८९	३१-०५-२०२०	१२/१९८९	कोल्हापूर	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १३४६-अे
२४८३	२४२७	पिटर पॅरीस टोनी	खुला	२९-०४-१९६६	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	०३-०१-१९८६	०४-१२-१९८९	०४-१२-१९८९	३०-०४-२०२४	०६.१९९५	ठाणे	
२४८४	२४२८	कोकणे एच.बी.	अ.जाती	०७-०४-१९६६	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	३०-१२-१९८९	३०-१२-१९८९	३०-१२-१९८९	३०-०४-२०२४	१२/२००१	अमरावती	
२४८५	२४२९	बाचणकर रंगराव ज्योती	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	३१-०१-१९७८	०२-०१-१९९०	०२-०१-१९९०	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४८६	२४३०	पानपाटील प्रल्हाद मुंडलीक	अ.जाती	०५-०४-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०५-१९८६	०५-०१-१९९०	०५-०१-१९९०	३०-०४-२०२३	न्यायालयीन प्रकरण	नाशिक	

२४८७	२४३१	जाधव बी.एस.	अ.जाती	१२-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०२-१९८३	२५-०१-१९९०	२५-०१-१९९०	३१-०७-२०१७	१९९९	नाशिक	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २२९५. शा.प. दि. १७.६.२००७
२४८८	२४३२	गोडसे रामचंद्र सिताराम	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०५-१९८२	०१-०२-१९९०	०१-०२-१९९०	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४८९	२४३३	पाटील र.वा.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	उप अवेक्षक	नि.अ.आ.	२१-११-१९८४	३०-०३-१९९०	३०-०३-१९९०	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	नाशिक	
२४९०	२४३४	लोणारे भारत गंगाधर	इ.मा.व.	०९-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०५-१९८६	०१-०५-१९९०	०१-०५-१९९०	३०-०९-२०२१	१९९६	नाशिक	
२४९१	२४३५	वाघमारे एन.एस.	अ.जाती	१९-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०४-१९८३	२९-१०-१९९०	२९-१०-१९९०	३१-०३-२०१३	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
२४९२	२४३६	खान डब्ल्यु.झेंड.	खुला	०३-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०८-१९८२	२९-१०-१९९०	२९-१०-१९९०	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	नोंद वगळली. जेष्ठता क्र. ७९४ कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७
२४९३	२४३७	उत्तरवार एस.एस.	खुला	१०-०२-१९५५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	३०-१०-१९७६	०१-१२-१९९०	०१-१२-१९९०	२८-०२-२०१३	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
२४९४	२४३७- अ	देशमुख केदारी तुकाराम	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०५-१९८२	०१-०१-१९९१	०१-०१-१९९१	३१-०५-२०१४	१२/१९९२	कोल्हापूर	
२४९५	२४३८	घुगे बी.एस.	इ.मा.व.	०३-०५-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०२-०१-१९९१	०२-०१-१९९१	०२-०१-१९९१	३१-०५-२०२५	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
२४९६	२४३९	गायकवाड एम.एम.	खुला	०८-०२-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०३-०५-१९८१	०९-०१-१९९१	०९-०१-१९९१	२८-०२-२०१४	०९/१९८५	ओरंगाबाद	
२४९७	२४४०	शिंदे व्ही.जी.	खुला	०२-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०१-१९८५	२८-०२-१९९१	२८-०२-१९९१	३१-०३-२०११	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	सेवानिवृत्त
२४९८	२४४१	क्षिरसागर चंद्रकांत भिमराव	इ.मा.व.	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०२-१९८९	०५-०४-१९९१	०५-०४-१९९१	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२४९९	२४४२	पाटील उत्तम शामराव	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०२-१९८९	०५-०४-१९९१	०५-०४-१९९१	३१-०५-२०२३	१२/१९९३	कोल्हापूर	
२५००	२४४३	पाटील सर्जेराव केशव	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०२-१९८९	०६-०४-१९९१	०६-०४-१९९१	३१-०५-२०२३	१२/१९९९	कोल्हापूर	

२५०१	२४४४	पाटील सदाशिव पांडुरंग	खुला	०७-१०-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०२-१९८९	०२-०५-१९९१	०२-०५-१९९१	३१-१०-२०१४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२५०२	२४४५	जोधळे रामचंद्र पांडुरंग	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०२-१९८९	०२-०५-१९९१	०२-०५-१९९१	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२५०३	२४४६	पाटील बाजीराव कृष्णा	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०२-१९८९	०२-०५-१९९१	०२-०५-१९९१	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२५०४	२४४७	आहेर साहेबराव विश्वनाथ	खुला	०१-०६-१९६३	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	२९-०५-१९९१	२९-०५-१९९१	२९-०५-१९९१	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	
२५०५	२४४८	सनेर शामराव बापुराव	इ.मा.व.	०१-०६-१९६३	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	३०-०५-१९९१	३०-०५-१९९१	३०-०५-१९९१	३१-०५-२०२१	१९९५	नाशिक	
२५०६	२४४९	देशपांडे मुकुंद दत्तात्रय	खुला	१८-०२-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-१०-१९८०	२०-०६-१९९१	२०-०६-१९९१	३१-०१-२०१०	१२-१९९३	नाशिक	सेवानिवृत्त
२५०७	२४५०	चौधरी वसंत भिवसन	इ.मा.व.	१०-०५-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०३-१९८२	०१-०८-१९९१	०१-०८-१९९१	३१-०५-२०१८	१९९५	नाशिक	
२५०८	२४५०-अ	नाळे दत्तात्रय सावळाराम	इ.मा.व.	०१-०६-१९६५	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२२-११-१९८५	२३-१२-१९९१	२३-१२-१९९१	३१-०५-२०२३	१२/१९९९	कोल्हापूर	नविन नोंद . विनंतीनुसार परिमंडळ बदल अ.क्र. २२३८ व २२४४ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
२५०९	२४५१	बोरुडे टी.ए.	खुला	२२-०४-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०३-१९८३	०१-०९-१९९२	०१-०९-१९९२	३०-०४-२०१३	०६/१९९५	औरंगाबाद	
२५१०	२४५२	देशपांडे के.अ.	खुला	०५-०९-१९६१	समावेशन	सर्वेक्षक	नि.अ.आ.	०७-०३-१९८४	२०-१०-१९९२	२०-१०-१९९२	३०-०९-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२५११	२४५३	निखाडे एम.के.	अ.जाती	०८-०५-१९६४	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	२०-०७-१९९३	२०-०७-१९९३	२०-०७-१९९३	३१-०५-२०२२	१२/१९९९	अमरावती	
२५१२	२४५४	सरोदे पी.पी.	इ.मा.व.	२५-११-१९६५	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	२०-०७-१९९३	२०-०७-१९९३	२०-०७-१९९३	३०-११-२०२३	०१/२००५	अमरावती	
२५१३	२४५५	पाटील आर.एम.	इ.मा.व.	०१-०६-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०४-१९८६	०६-१२-१९९३	०६-१२-१९९३	३१-०५-२०२३	१२/१९९०	अमरावती	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. ०२-०१-०९

२५१४	२४५५- अे	पवार डी.व्ही.	खुला	११-०१-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०३-१९८१	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०१-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.५४८ येथील नोंद वगळली. दि. १६- ६-२००८ सेवानिवृत्त
२५१५	२४५५- बी	पवार व्ही.एम.	खुला	०७-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०१-१९७८	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३०-०६-२०११	१२/१९९१	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.४१२ येथील नोंद वगळली. दि. १६- ६-२००८ सेवानिवृत्त
२५१६	२४५६	राऊत एस.के.	खुला	०२-०४-१९५४	समावेशन	हजरी सहाय्यक	नि.अ.आ.	०६-१०-१९८०	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३०-०४-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२५१७	२४५६- अे	घोडवडे एस.एस.	खुला	०५-०७-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०१-१९८१	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०७-२०१३	१२/१९९३	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.२३७४ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
२५१८	२४५६- बी	शेवतकर बी.एच.	खुला	२२-१०-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१८-०५-१९८३	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-१०-२०१४	१२/१९९३	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.१२१८ येथील नोंद वगळली.शा.प. दि. १६-६-२००८
२५१९	२४५६- सी	जोशी एस.के.	खुला	२०-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०७-१९७८	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०७-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.४१८ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८

२५२०	२४५६-डी	टिंगसे एस.डी.	खुला	०८-०१-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०४-१९८५	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०१-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. २०३८ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
२५२१	२४५६-इ	गवळी आर.एम.	इ.मा.व.	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१६-०४-१९८१	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.५५५ येथील नोंद वगळली.शा.प. दि. १६-६-२००८
२५२२	२४५६-एफ	आचारे जे.यु.	खुला	०१-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०९-१९८०	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०५-२००९	१२/१९९३	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ५०३ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८ सेवानिवृत्त
२५२३	२४५७	कुलकर्णी बी.एन.	खुला	२२-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०४-१९७७	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३०-०६-२००९	१२/१९९७	औरंगाबाद	सेवानिवृत्त
२५२४	२४५७-अे	उदावत के.के.	इ.मा.व.	१६-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३०-०६-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. १३९२ येथील नोंद वगळली . शा.प. दि. १६-६-२००८ सेवानिवृत्त
२५२५	२४५७-बी	बिराजदार ए.एच.	खुला	०५-०५-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०३-१९८३	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०५-२०११	१२/१९९८	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. १०८५ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८ सेवानिवृत्त

२५२६	२४५८	राटोड पी.डी.	भ.ज.(ब)	०१-०६-१९५४	समावेशन	मस्टर कारकून	का.आ.	१४-०३-१९७८	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०५-२०१२	१२/१९९२	औरंगाबाद	
२५२७	२४५८- अ	खुरपे एस.एस.	खुला	१९-०७-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८१	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०७-२०१२	१२/१९९७	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ५६२ येथील नोंद वगळली . शा.प. दि. १६-६-२००८
२५२८	२४५९	कुलकर्णी एम.बी.	खुला	०५-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०३-१९७८	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०१-२०१३	१२/१९९८	औरंगाबाद	
२५२९	२४६०	मोहोड डी.के.	इ.मा.व.	१४-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०९-१९८०	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०१-२०१३	१२/१९९२	औरंगाबाद	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७- २००८
२५३०	२४६१	वीर बी.के.		०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३०-०४-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२५३१	२४६१- अ	हंडीबाग एस.आर.	खुला	०५-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०३-१९७८	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. १००३ येथील नोंद वगळली शा.प. दि. १६-६-२००८
२५३२	२४६१- बी	वरकड व्ही.आर.	खुला	१०-१०-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०१-१९८१	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-१०-२०१३	१२/१९९१	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ५६५ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
२५३३	२४६१- सी	दुधगांवकर ए.आर.	खुला	०१-०४-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०३-१९८४	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०३-२०१४	१२/१९९७	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. १७९७ येथील नोंद वगळली शा.प. दि. १६-६-२००८

२५३४	२४६१-डी	जाधव व्ही.के.	खुला	०७-०१-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०९-१९८०	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०१-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ५०८ येथील नोंद वगळली शा.प. दि. १६-६-२००८
२५३५	२४६१-इ	पुरी लहराव रामभाऊ	भ.ज.(ब)	१२-०३-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०४-१९८१	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०३-२०१५	१२/१९९८	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ५९५ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८. नावात बदल व जात प्रमाणपत्र वैध शा.प. दि. ०९-०६-२०१०
२५३६	२४६१-एफ	शिंदे एस.एस.	खुला	०१-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८१	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०३-२०१५	१२/१९९३	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ५६३ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
२५३७	२४६१-जी	जोशी बी.व्ही.	खुला	२०-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०४-१९८०	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०७-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ४६४ येथील नोंद वगळली . शा.प. दि. १६-६-२००८
२५३८	२४६१-एफ(१)	कुलकर्णी व्ही. पी	खुला	१७-०९-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८१	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३०-०९-२०१५	१२/१९९२	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ५६४ येथील नोंद वगळली शा.प. दि. १६-९-२००८

२५३९	२४६१- एच.	देशपांडे जी.पी.	खुला	०२-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९८०	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०१-२०१६	१२/१९९९	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ४५७ येथील नोंद वगळली . शा.प. दि. १६-६-२००८
२५४०	२४६१- आय	नरके डी.आर.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०५-२०१७	०७/२००२	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. १३९६ येथील नोंद वगळली . शा.प. दि. १६-६-२००८
२५४१	२४६१- जे	भोजणे एस.के.	भ.ज.(क)	०१-०२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०४-१९८३	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०१-२०१८	१२/१९९३	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. १४१० येथील नोंद वगळली शा.प. दि. १६-६-२००८
२५४२	२४६२	थोरात बी.आर.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०५-१९८३	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०५-२०१८	१२/१९९८	औरंगाबाद	
२५४३	२४६३	तांबोळी एस.सी.	खुला	०९-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०१-१९८१	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३०-०६-२०१८	१२/१९९३	औरंगाबाद	
२५४४	२४६३- अे	खडके एस.डी.	खुला	१०-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०३-१९८०	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०७-२०१९	१२/१९९३	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र. ४६१ येथील नोंद वगळली शा.प. दि. १६-६-२००८
२५४५	२४६४	गजभिव एम.डी.	खुला	२०-०३-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०५-१९८३	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०३-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	
२५४६	२४६५	कुलकर्णी एम.जी.	खुला	२८-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०४-१९८३	२३-०३-१९९४	२३-०३-१९९४	३१-०७-२०२०	१२/१९९२	औरंगाबाद	

२५४७	२४६५- अे	टिपुगडे अनिल दत्तात्रय	इ.मा.व.	१८-०२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०४-१९७९	१२-०४-१९९४	१२-०४-१९९४	२८-०१-२०१८	१२/१९९३	कोल्हापूर	नवीन नोंद घेतली. जुना जेष्ठता क्र. २९४८ शा.प. दि. २३-७-२००८
२५४८	२४६६	नेरकर अ.र.	खुला	०१-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०१-१९८३	१९-०४-१९९४	१९-०४-१९९४	३१-०८-२०१७	अनुत्तीर्ण	ठाणे	
२५४९	२४६७	शिंदे गो.मा.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०३-१९७९	३०-०४-१९९४	३०-०४-१९९४	३१-०५-२०१३	१२/१९९०	ठाणे	
२५५०	२४६८	पलंगे प्रभाकर वसंतराव	भ.ज.(क)	०९-०८-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९७९	३०-०४-१९९४	३०-०४-१९९४	३१-०८-२०१३	१२/१९९२	कोल्हापूर	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७- २००८
२५५१	२४६९	पवार कि.बा.	खुला	०१-०८-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०७-१९८०	०३-०५-१९९४	०३-०५-१९९४	३१-०७-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	
२५५२	२४७०	बो-हुडे स.रा.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१२-०८-१९८२	०३-०५-१९९४	०३-०५-१९९४	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२५५३	२४७१	जगदाळे ना.बा.	खुला	२२-१०-१९६२	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१२-०८-१९८२	०३-०५-१९९४	०३-०५-१९९४	३१-१०-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२५५४	२४७२	आढाव दि.ना.	खुला	०१-०७-१९६३	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१७-०८-१९८२	११-०५-१९९४	११-०५-१९९४	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२५५५	२४७२- अे	काकडे जी. ए.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०६-१९७७	१६-०५-१९९४	१६-०५-१९९४	३१-०५-२०१५	१२/१९९२	पुणे	नवीन नोंद घेतली. शा.प. दि. २३-७- २००८
२५५६	२४७३	पाटील श्रीराम माधव	खुला	०२-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०२-१९८२	२१-०५-१९९४	२१-०५-१९९४	३१-०१-२०१६	१९९४	नाशिक	
२५५७	२४७४	इनामदार अशोक शंकर	खुला	०१-०९-१९४७	समावेशन	प्रयोग.सहा.	का.आ.	०४-०१-१९८६	२४-०५-१९९४	२४-०५-१९९४	३१-०८-२००५	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त.
२५५८	२४७४- अे	देशमुख एस.जे.	खुला	२१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०३-१९८१	२६-०५-१९९४	२६-०५-१९९४	३०-०६-२०१२	१२/१९९८	औरंगाबाद	नवीन नोंद घेतली. जुना जेष्ठता क्र. ५८३. शा.प. दि. १६-६-२००८
२५५९	२४७५	पतंगे नि.बा.	इ.मा.व.	२२-०४-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०५-१९८१	३१-०५-१९९४	३१-०५-१९९४	३०-०४-२०२०	१२/१९९८	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२५६०	२४७६	सोमवंशी अ.ल.	खुला	२८-०१-१९५९	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१७-०८-१९८७	०६-०६-१९९४	०६-०६-१९९४	३१-०१-२०१७	१२/२०००	पुणे	

२५६१	२४७७	द्वोरमले च.सि.	खुला	०१-०१-१९६१	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१७-०८-१९८२	०६-०६-१९९४	०६-०६-१९९४	३१-१२-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
२५६२	२४७८	धैसास पुष्कर अनंत	खुला	१२-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०६-१९८०	०७-०६-१९९४	०७-०६-१९९४	३१-०७-२०१९	१२/१९९९	कोल्हापूर	
२५६३	२४७९	चितळकर भ.बा.	खुला	०५-०५-१९४८	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२१-०४-१९८६	०८-०६-१९९४	०८-०६-१९९४	३१-०५-२००६	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
२५६४	२४८०	पवार प्रमोद अमृतराव	खुला	११-०५-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८१	१७-०६-१९९४	१७-०६-१९९४	३१-०५-२०१८	१९९३	नाशिक	निधन १९.१०.२००५
२५६५	२४८१	परखड सुपडु काशिनाथ	भ.ज.(ड) २३.०७.२००८	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०७-१९८०	१८-०६-१९९४	१८-०६-१९९४	३१-०५-२०१०	१९९३	नाशिक	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ सेवानिवृत्त
२५६६	२४८२	राक्षे अर्जुन यादव	खुला	०२-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८१	२०-०६-१९९४	२०-०६-१९९४	३१-०१-२०१६	१९९३	नाशिक	
२५६७	२४८३	पाटील सुरेश बाबुलाल	खुला	०१-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८१	२०-०६-१९९४	२०-०६-१९९४	३१-१२-२०१७	१९९३	नाशिक	
२५६८	२४८४	पाटील चिंतामण निंबा	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०३-१९८१	२०-०६-१९९४	२०-०६-१९९४	३१-०५-२०१८	१९९३	नाशिक	
२५६९	२४८५	झकिर हुसेन साबीर अली सय्यद	खुला	१२-०२-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०३-१९८१	२०-०६-१९९४	२०-०६-१९९४	२८-०२-२०१९	१९९३	नाशिक	
२५७०	२४८६	चव्हाण चिंतामण पोपट	इ.मा.व.	१५-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०३-१९८१	२०-०६-१९९४	२०-०६-१९९४	३१-०५-२०२०	१९९३	नाशिक	
२५७१	२४८७	घुमरे पोपट एकनाथ	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८१	२०-०६-१९९४	२०-०६-१९९४	३१-०५-२०२०	१९९३	नाशिक	
२५७२	२४८८	गोरे बी.पी.	इ.मा.व.	१३-०५-१९६२	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	०३-०६-१९८३	२२-०६-१९९४	२२-०६-१९९४	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
२५७३	२४८९	सेदाणे बाबुराव आंकार		१५-०५-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०३-१९८१	२८-०६-१९९४	२८-०६-१९९४	३१-०५-२०११	१९९२	नाशिक	सेवानिवृत्त
२५७४	२४९०	शिंपी दिलीप दामू	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०९-१९८०	२८-०६-१९९४	२८-०६-१९९४	३१-०५-२०१४	१९९१	नाशिक	
२५७५	२४९१	बावीस्कर मु.रा.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०७-१९८१	२८-०६-१९९४	२८-०६-१९९४	३१-०५-२०१५	१९९२	नाशिक	
२५७६	२४९२	चौधरी रमन नामदेव	इ.मा.व.	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-१२-१९७७	३०-०६-१९९४	३०-०६-१९९४	३१-०५-२०१०	१९९४	नाशिक	सेवानिवृत्त

२५७७	२४९३	चोपडे पं.चु.	इ.मा.व.	०२-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-१०-१९८६	३०-०६-१९९४	३०-०६-१९९४	३०-०४-२०११	१९९४	नाशिक	सेवानिवृत्त
२५७८	२४९४	पाटील भगवान सखाराम	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-१०-१९८०	३०-०६-१९९४	३०-०६-१९९४	३१-०५-२०१२	१२-१९९३	नाशिक	
२५७९	२४९५	शिंपी प्रकाश नथु	इ.मा.व.	०१-०५-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-१०-१९८०	३०-०६-१९९४	३०-०६-१९९४	३०-०४-२०११	१९९३	नाशिक	सेवानिवृत्त
२५८०	२४९६	बच्छाव शिवदास रंगा	इ.मा.व.	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-१२-१९७७	३०-०६-१९९४	३०-०६-१९९४	३१-०५-२०१२	१९९४	नाशिक	
२५८१	२४९७	भदाणे रविद्रकुमार विनायक	इ.मा.व.	०२-०३-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०१-१९८२	३०-०६-१९९४	३०-०६-१९९४	३१-०३-२०२०	१९९४	नाशिक	
२५८२	२४९८	जगदाळे द.ए.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०६-१९८३	०१-०७-१९९४	०१-०७-१९९४	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२५८३	२४९९	भामरे पांडुरंग जनार्दन	इ.मा.व.	०४-०३-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०४-१९८१	०१-०७-१९९४	०१-०७-१९९४	३१-०३-२०१८	१९९१	नाशिक	
२५८४	२५००	मोरे अ.ह.	खुला	३०-०८-१९६१	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	११-०१-१९९१	२९-०८-१९९४	२९-०८-१९९४	३१-०८-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२५८५	२५०१	नेहरकर वि.भि.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१२-०८-१९८७	२९-०८-१९९४	२९-०८-१९९४	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२५८६	२५०२	वाघमारे व.द.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१२-०८-१९८२	२९-०८-१९९४	२९-०८-१९९४	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
२५८७	२५०३	ननावरे म.गो.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२३-०९-१९८७	२९-०८-१९९४	२९-०८-१९९४	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२५८८	२५०४	बोरडे रो.बा.	खुला	०२-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	२९-०८-१९९४	२९-०८-१९९४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२५८९	२५०५	पिळोदकर प्र.का.	खुला	१८-११-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०९-१९८२	२९-०८-१९९४	२९-०८-१९९४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	विनंतुनुसार परिमंडळ बदल नोंद वगळली.नविन जेष्ठता क्र. २९४६. शा.प. दि. १७.६.२००७
२५९०	२५०६	घावटे गणपत ल.	खुला	०१-०३-१९६४	समावेशन	अनुरेखक	का.आ.	०१-०१-१९८८	२९-०८-१९९४	२९-०८-१९९४	२८-०२-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२५९१	२५०७	आफळे विनायक लक्ष्मण	खुला	१२-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०५-१९८०	०८-०९-१९९४	०८-०९-१९९४	३१-०५-२०१७	०६/१९९५	कोल्हापूर	
२५९२	२५०८	देशपांडे रविद्र विजय	खुला	२२-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०१-१९८६	२०-०९-१९९४	२०-०९-१९९४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२५९३	२५०९	पाटील एकनाथ आनंदा	इ.मा.व.	१३-१२-१९५९	समावेशन	लॉग बुक किपर	रु.अ.आ.	०१-०४-१९८३	२३-०९-१९९४	२३-०९-१९९४	३१-१२-२०१७	अनुत्तीर्ण	नाशिक	
२५९४	२५१०	झाडे व्हि.बो.	इ.मा.व.	०८-०८-१९५१	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०८-११-१९७७	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३१-०८-२००९	१२/१९९५	नागपूर	सेवानिवृत्त

२५९५	२५११	फुलबांधे आर.आर.	इ.मा.व.	१२-०३-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१६-०८-१९७९	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३१-०३-२०११	१२/१९९३	नागपूर	सेवानिवृत्त
२५९६	२५१२	उदापूरकर आर.एस.	खुला	०९-०३-१९५९	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	१८-१२-१९८१	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३१-०३-२०१७	१२/१९९२	नागपूर	
२५९७	२५१३	बोरकर डि.एच.	अ.जाती	१०-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०४-१९७९	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३०-०४-२०११	१२/१९८२	नागपूर	सेवानिवृत्त
२५९८	२५१४	कोचे अ.ना.	अ.जाती	१३-१०-१९६२	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२४-०९-१९९३	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३१-१०-२०२०	१२/१९९६	नागपूर	
२५९९	२५१५	कापसे त्रि.बु.	इ.मा.व.	०८-०४-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	१५-०९-१९९३	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३०-०४-२०२४	१२/१९९२	नागपूर	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२६००	२५१६	गजभिये एम.बी.	अ.जाती	०१-०७-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०९-१९७९	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३०-०६-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
२६०१	२५१७	वेरागडे एम.जे.	इ.मा.व.	०१-१०-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-१२-१९८१	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३०-०९-२०१०	१२/२००१	नागपूर	सेवानिवृत्त
२६०२	२५१८	बडगे जी.पी.	इ.मा.व.	१८-०९-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-१२-१९८१	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३०-०९-२०११	१२/१९९३	नागपूर	सेवानिवृत्त
२६०३	२५१९	कटौरा एन.टी.	खुला	२३-०९-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०९-१९७९	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३०-०९-२०१४	१२/१९९३	नागपूर	
२६०४	२५२०	वांडेकर जी.आर.	इ.मा.व.	११-११-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०७-१९८०	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३०-११-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२६०५	२५२१	चारभे पी.पी.	अ.जाती	१०-०३-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०५-१९८१	२७-०९-१९९४	२७-०९-१९९४	३१-०३-२०१७	अनुत्तीर्ण	नागपूर	
२६०६	२५२२	डफळ दि.बा.	खुला	०७-०६-१९६३	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२०-०९-१९८२	२८-०९-१९९४	०१-१०-१९९४	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२६०७	२५२३	पोखरणा दि.अ.	खुला	०४-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८४	०१-१०-१९९४	०१-१०-१९९४	३१-०८-२०२२	१२/१९९९	अमरावती	
२६०८	२५२४	खरे नारायण रामकृष्ण	खुला	३०-०४-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०२-१९८७	२१-१०-१९९४	२१-१०-१९९४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२६०९	२५२५	अब्दुल रहमान अब्दुल गफार	खुला	०१-०४-१९५५	समावेशन	पाटकारी	नि.अ.आ.		२८-१०-१९९४	२८-१०-१९९४	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२६१०	२५२६	थोटे पी.एम.	खुला	०५-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०६-१९८०	२८-१०-१९९४	२८-१०-१९९४	३१-०१-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२६११	२५२७	भुकेले एम.डी.	खुला	१४-०६-१९६३	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०१-१२-१९८२	२८-१०-१९९४	२८-१०-१९९४	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

२६१२	२५२८	जोशी पी.बी.	खुला	०२-१०-१९६४	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	०१-१०-१९९०	२८-१०-१९९४	२८-१०-१९९४	३१-१०-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२६१३	२५२९	जगताप जी.एम.	खुला	२५-०१-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०३-१९९१	२८-१०-१९९४	२८-१०-१९९४	३१-०१-२००९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. ५७०. शा.प. दि. १७.६.२००७ सेवानिवृत्त
२६१४	२५३०	भंगाले ए.एल.	खुला	२४-०२-१९६८	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०३-०२-१९९६	२८-१०-१९९४	२८-१०-१९९४	२८-०२-२०२६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२६१५	२५३१	तांडेल दि.वि.	इ.मा.व.	०३-०७-१९६४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२०-१२-१९९४	२०-१२-१९९४	२०-१२-१९९४	३१-०७-२०२२	अनुत्तीर्ण	ठाणे	
२६१६	२५३२	सुर्यवंशी व्ही.आर.	खुला	०४-०३-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-१०-१९८३	१०-०१-१९९५	१०-०१-१९९५	३१-०३-२०१५	१२/१९९८	औरंगाबाद	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. १२४९.शा.प. दि. १७.६.२००७
२६१७	२५३२- अ	माळी ए.एस.	इ.मा.व.	०२-०७-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०३-१९७८	१९-०१-१९९५	१९-०१-१९९५	३१-०७-२०१०	१२/१९९८	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.४१३ येथील नोंद वगळली.शा.प. दि. १६-६-२००८ . सेवानिवृत्त
२६१८	२५३३	उगले डी.एम.	इ.मा.व.	०१-०७-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०७-१९६६	०१-०३-१९९५	०१-०३-१९९५	३०-०६-२०२३	अनुत्तीर्ण	अमरावती	
२६१९	२५३४	कु-हे सी.व्ही.	खुला	०१-१२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-०७-१९६६	०१-०३-१९९५	०१-०३-१९९५	३०-११-२०१८	१२/१९९३	अमरावती	
२६२०	२५३५	ढेंमरे मधुकर विश्वनाथ	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०१-०३-१९८२	१६-०३-१९९५	१६-०३-१९९५	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
२६२१	२५३६	खोत मारुतराव अनंत	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०४-११-१९८३	२०-०३-१९९५	२०-०३-१९९५	३१-०५-२०१४	१२/१९९२	कोल्हापूर	
२६२२	२५३७	सुतार विवेक पांडुरंग	इ.मा.व.	२८-०२-१९६६	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२८-०२-१९८९	२०-०३-१९९५	२०-०३-१९९५	२९-०२-२०२४	१२/१९९९	कोल्हापूर	
२६२३	२५३८	पाटील महिपती कुंडलिक	खुला	२१-०४-१९६५	समावेशन	मुकादम	रोज. आस्था	२८-११-१९८३	२०-०३-१९९५	२०-०३-१९९५	३०-०४-२०२३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२६२४	२५३९	पाठक ल.भा.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	अनुरखक	नि.अ.आ.	२७-१२-१९८२	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	

२६२५	२५४०	म्हस्के आ.बा.	खुला	३०-०५-१९६३	समावेशन	दफ्तर कारकून	नि.अ.आ.	११-०३-१९८६	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०५-२०२१	१२/२००१	पुणे	
२६२६	२५४१	सासवडे ना.ल.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०९-०१-१९८४	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२६२७	२५४२	परळीकर न.गो.	खुला	०४-०९-१९५६	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२३-०७-१९८७	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३०-०९-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
२६२८	२५४३	हुलगे द.ता.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०७-०३-१९८८	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२६२९	२५४४	लोकरे तु.ज.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०१-०५-१९८७	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३०	२५४५	सावंत द.तु.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०७-०३-१९८८	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३१	२५४६	भोर्डे मु.ना.	खुला	३१-०३-१९६१	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	२६-०६-१९८५	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०३-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३२	२५४७	शिंदे शि.न.	खुला	०२-०६-१९६१	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०३-०४-१९८६	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३३	२५४८	निंबाळकर बा.ना.	खुला	११-०५-१९६३	समावेशन	अनुरेखक	रु.अ.आ.	०७-०७-१९९१	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३४	२५४९	फलके म.का.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०१-०५-१९८७	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३५	२५५०	कदम अ.कि.	खुला	०१-०३-१९६४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१०-०२-१९८८	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	२८-०२-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३६	२५५१	मेरगळ मो.सि.	भ.ज.(क)	०१-०६-१९६४	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	०१-०२-१९८९	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३७	२५५२	घाडगे रा.बा.	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	चौकीदार	रु.अ.आ.	२९-०६-१९८८	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३८	२५५३	घोरपडे ब.वा.	खुला	०५-१०-१९६७	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	०२-०६-१९८५	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-१०-२०२५	अनुत्तीर्ण	पुणे	
२६३९	२५५४	वाघे पा.मा.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२१-०७-१९८२	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२६४०	२५५५	माने रा.द.	खुला	०२-०६-१९६३	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२९-०१-१९८५	२३-०३-१९९५	२३-०३-१९९५	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२६४१	२५५६	बोरुडे पा.सं.	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२७-१२-१९९०	२४-०३-१९९५	२४-०३-१९९५	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२६४२	२५५७	प्रभुणे नि.द.	खुला	०४-०८-१९६४	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२१-१२-१९९०	२४-०३-१९९५	२४-०३-१९९५	३१-०८-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२६४३	२५५८	ढिपे रा.धो.	खुला	३०-०१-१९६५	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२१-०४-१९९१	२४-०३-१९९५	२४-०३-१९९५	३१-०१-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	
२६४४	२५५९	लोखंडे प्र.भा.	इ.मा.व.	२५-०५-१९६५	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२८-१०-१९९०	२४-०३-१९९५	२४-०३-१९९५	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	
२६४५	२५६०	मोरे द.टा.	खुला	०१-०६-१९६७	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२१-०५-१९९१	२४-०३-१९९५	२४-०३-१९९५	३१-०५-२०२५	अनुत्तीर्ण	पुणे	
२६४६	२५६१	पगारे युवराज पुंजु	खुला	२८-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०९-१२-१९७७	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३०-०४-२०११	१९९४	नाशिक	सेवानिवृत्त
२६४७	२५६२	काळे गोविंद रा.	खुला	०४-०६-१९५१	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.		३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३०-०६-२००९	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
२६४८	२५६३	तरडे प्रकाश धरमु	खुला	०१-०३-१९६०	समावेशन	पंपचालक	रु.अ.आ.	०१-०९-१९८८	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	२८-०१-२०१८	१२/१९९९	कोल्हापूर	
२६४९	२५६४	महाडिक अरुण शंकर	इ.मा.व.	२४-०८-१९६०	समावेशन	अभिलेखापाल	रु.अ.आ.	२१-१२-१९८७	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०८-२०१८	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२६५०	२५६५	खटके अ.वि.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०२-०७-१९८८	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	

२६५१	२५६६	नावलौकर श्रीकांत मधुकर	खुला	१३-०५-१९६३	समावेशन	भांडार परिचर	रु.अ.आ.	२१-०७-१९८७	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०५-२०२१	१२/२००१	कोल्हापूर	
२६५२	२५६७	धोंडे बाळकृष्ण ज्ञानू	खुला	०६-०८-१९६३	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	०१-०८-१९९२	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०८-२०२१	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२६५३	२५६८	भुजबळ ललितकुमार शंकरराव	इ.मा.व.	०१-०४-१९६४	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०३-२०२२	०२/२००४	कोल्हापूर	
२६५४	२५६९	चव्हाण दि.मा.	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	२१-०८-१९८८	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२६५५	२५७०	पाटील अशोक गणपती	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२९-०९-१९८८	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२६५६	२५७१	शौंद आनंदा शंकर	भ.ज.(क)	०१-०६-१९६४	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२१-०४-१९८८	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०५-२०२२	१२/२०००	कोल्हापूर	
२६५७	२५७२	पाटील संभाजी पांडुरंग	खुला	०१-०६-१९६५	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२१-०६-१९९२	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२६५८	२५७३	वाघमोडे वै.वा.	खुला	०१-०६-१९६६	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०१-०६-१९८९	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०५-२०२४	अनुत्तीर्ण	पुणे	
२६५९	२५७४	पाटील गोरख मारुती	खुला	२७-०६-१९६७	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२१-०६-१९९२	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३०-०६-२०२५	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२६६०	२५७५	चौधरी जि.शा.	खुला	०१-०३-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-१२-१९७७	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	२८-०१-२०१८	१९९९	नाशिक	
२६६१	२५७६	गोवर्धने सतीश शिवराम	खुला	२६-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०९-१९८१	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३०-०६-२०२१	१९९१	नाशिक	
२६६२	२५७७	कदम जर्नादन शंकर	खुला	०८-०३-१९६५	समावेशन	कारकून	रोज. आस्था	२२-०८-१९८६	३१-०३-१९९५	३१-०३-१९९५	३१-०३-२०२३	१२/२००१	कोल्हापूर	
२६६३	२५७८	राजमाने का.सो.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०१-०१-१९८३	०१-०४-१९९५	०१-०४-१९९५	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
२६६४	२५७९	परबत म.ल.	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०१-०३-१९८८	०१-०४-१९९५	०१-०४-१९९५	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२६६५	२५८०	गायकवाड ह.सो.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०१-०३-१९८८	०१-०४-१९९५	०१-०४-१९९५	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२६६६	२५८१	निलाखे संजय सदाशिव	खुला	२७-१२-१९६५	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२७-१२-१९८८	०१-०४-१९९५	०१-०४-१९९५	३१-१२-२०२३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२६६७	२५८२	रुपनवार आ.शा.	खुला	०१-०६-१९६७	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	११-०९-१९९०	०१-०४-१९९५	०१-०४-१९९५	३१-०५-२०२५	अनुत्तीर्ण	पुणे	
२६६८	२५८३	गालफाडे अशोक हरिबा	अ.जाती	२२-०७-१९६४	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२२-०७-१९८७	०७-०४-१९९५	०७-०४-१९९५	३१-०७-२०२२	अनुत्तीर्ण	नाशिक	
२६६९	२५८४	पवार वि.ना.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०७-१०-१९८७	०८-०४-१९९५	०८-०४-१९९५	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
२६७०	२५८५	शिरोळे भा.रा.	खुला	०१-०३-१९५७	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१४-०४-१९८३	०८-०४-१९९५	०८-०४-१९९५	२८-०२-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२६७१	२५८६	सागडे अ.भा.	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१२-०८-१९८७	०८-०४-१९९५	०८-०४-१९९५	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	

२६७२	२५८७	तारडे ह.पि.	अ.जमाती २३.०७.२००८	२७-०२-१९६१	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	२०-०९-१९८७	०८-०४-१९९५	०८-०४-१९९५	२८-०२-२०१९	१२/१९९८	पुणे	जात प्रवर्गात सुधारणा तसेच जात प्रमाणपत्र वेध असल्याची नोंद तसेच व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
२६७३	२५८८	कदम अ.द.	अ.जाती	३०-०५-१९६२	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	२१-०९-१९८७	०८-०४-१९९५	०८-०४-१९९५	३१-०५-२०२०	१२/१९९८	पुणे	
२६७४	२५८९	हाडे वा.अ.	खुला	०२-०६-१९६२	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१२-०८-१९८७	०८-०४-१९९५	०८-०४-१९९५	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२६७५	२५९०	मांडे ज.ग.	खुला	०६-०४-१९६३	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१२-०८-१९८७	०८-०४-१९९५	०८-०४-१९९५	३०-०४-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२६७६	२५९१	टेंभेकर ल.शं.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	११-०८-१९८७	०८-०४-१९९५	०८-०४-१९९५	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२६७७	२५९२	दांगट रो.दे.	खुला	०२-०६-१९६४	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१२-०८-१९८७	०८-०४-१९९५	०८-०४-१९९५	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२६७८	२५९३	पवार ना.न.	खुला	१०-०६-१९६६	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१०-०६-१९८९	१२-०४-१९९५	१२-०४-१९९५	३०-०६-२०२४	अनुत्तीर्ण	पुणे	
२६७९	२५९४	कुंभार सजराब रामचंद्र	इ.मा.व.	०१-०३-१९६१	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२१-०४-१९८७	१७-०४-१९९५	१७-०४-१९९५	२८-०२-२०१९	१२/२००१	कोल्हापूर	
२६८०	२५९५	पवार सुनिल बाबुराव	खुला	१७-०७-१९६३	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	०१-११-१९८९	२५-०४-१९९५	२५-०४-१९९५	३१-०७-२०२१	१२/१९९९	कोल्हापूर	
२६८१	२५९६	बन्हाटे दिगंबर भास्कर	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२५-०१-१९८२	२६-०४-१९९५	२६-०४-१९९५	३१-०५-२०१४	आक्षेप	नाशिक	परिमंडळ बदल
२६८२	२५९७	शिंदे हिरामण पोपट	खुला	१५-०३-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	२६-०४-१९९५	२६-०४-१९९५	३१-०१-२०१६	न्यायालयीन प्रकरण	नाशिक	
२६८३	२५९८	शेख फ.ह.अ.जा.ह.	खुला	१५-१२-१९६१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०३-०५-१९९५	०३-०५-१९९५	३१-१२-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२६८४	२५९९	पाचपोर बी.एम.	खुला	०२-०५-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३१-०५-२०१४	१२/१९९३	अमरावती	
२६८५	२६००	सगणे सी.ए.	इ.मा.व.	०१-०३-१९५९	समावेशन	कनिष्ठ लिपिक	नि.अ.आ.	३०-१२-१९८५	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	२८-०२-२०१७	१२/१९९९	अमरावती	
२६८६	२६०१	खिराडे ए.के.	अ.जाती	१५-०५-१९५९	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	१६-०६-१९८६	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३१-०५-२०१७	१२/१९९९	अमरावती	
२६८७	२६०२	जाधव आर.एस.	अ.जाती	१६-०७-१९६०	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	१६-०६-१९८६	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३१-०७-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	

२६८८	२६०३	वानखडे ए.पी.	इ.मा.व.	२५-०८-१९६०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०२-११-१९८३	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३१-०८-२०१८	१२/१९९९	अमरावती	
२६८९	२६०४	झोपाटे एस.टी.	इ.मा.व.	०४-०६-१९६१	समावेशन	टंकलिपिक	नि.अ.आ.	०२-०८-१९८४	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०६-२०१९	१२/१९९९	अमरावती	
२६९०	२६०५	बेंद्रे डी.एन.	इ.मा.व.	०१-०७-१९६१	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	१२-०६-१९८६	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	अमरावती	
२६९१	२६०६	मो.फारुख मो.जाफर	खुला	०१-०७-१९६१	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	२०-०६-१९८६	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	अमरावती	
२६९२	२६०७	राठोड व्ही.ए.	वि.जा.(अ)	१०-०५-१९६४	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	२०-०६-१९८६	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	अमरावती	
२६९३	२६०८	कांबळे एच.पी.	अ.जाती	१३-०३-१९६५	समावेशन	मोजणीदार	नि.अ.आ.	१६-०४-१९७४	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३१-०३-२०२३	अनुत्तीर्ण	अमरावती	
२६९४	२६०९	लवंगकर एस.जे.	इ.मा.व.	१५-०४-१९६१	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१४-०४-१९८३	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०४-२०१९	०२/२००४	अमरावती	
२६९५	२६१०	काळे एम.एम.	खुला	२६-०६-१९६२	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	०१-१२-१९९०	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
२६९६	२६११	खोडणकर एल.एस.	इ.मा.व.	०८-०९-१९६३	समावेशन	मजुर	रु.अ.आ.	१५-०१-१९८९	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०९-२०२१	१२/१९९९	अमरावती	
२६९७	२६१२	कळंबे आर.एस.	इ.मा.व.	०१-०७-१९६४	समावेशन	मजुर	रु.अ.आ.	०१-०५-१९९०	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०६-२०२२	१२/१९९९	अमरावती	
२६९८	२६१३	आसटकर एन.एस.	इ.मा.व.	१३-०९-१९६४	समावेशन	मजुर	रु.अ.आ.	०२-०१-१९८९	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०९-२०२२	अनुत्तीर्ण	अमरावती	
२६९९	२६१४	जामदे एस.आर.	इ.मा.व.	०१-०५-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०६-१९८१	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०४-२०१४	१२/१९९८	अमरावती	
२७००	२६१५	गायकवाड व्ही.आर.	खुला	१५-०९-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०९-१९८०	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०९-२०१७	१२/१९९०	अमरावती	
२७०१	२६१६	चोधरी ए.एन.	इ.मा.व.	२०-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-१०-१९८०	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३१-०८-२०१९	०६/१९९५	अमरावती	
२७०२	२६१७	शिंदे एस.ए.	खुला	०३-०९-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०३-१९८३	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-०९-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
२७०३	२६१८	रामोधामी आर.एच.	खुला	०४-११-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-१०-१९८६	०४-०५-१९९५	०४-०५-१९९५	३०-११-२०२४	१२/२०००	अमरावती	
२७०४	२६१९	खंडागळे एच.बी.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०५-१९९५	०५-०५-१९९५	०५-०५-१९९५	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७०५	२६२०	बिन्नर रा.ल.	खुला	०३-०६-१९६२	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	१८-१०-१९८९	०५-०५-१९९५	०५-०५-१९९५	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	

२७०६	२६२१	भाटले दुयौधन धोंडीबा	खुला	१३-१०-१९६३	समावेशन	बिनतारीसंदेश यंत्रचालक	का.आ.	०१-११-१९९३	१०-०५-१९९५	१०-०५-१९९५	३१-१०-२०२१	१२/२०००	कोल्हापूर	
२७०७	२६२२	बेग जावेद	खुला	१५-०६-१९६४	समावेशन	कनिष्ठ लिपिक	नि.अ.आ.	१९-०७-१९८४	१२-०५-१९९५	१२-०५-१९९५	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७०८	२६२३	महाजन एस.बी.	खुला	१४-०३-१९५८	समावेशन	मजूर	नि.अ.आ.	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३१-०१-२०१६	११/२००२	अमरावती	
२७०९	२६२४	वानखडे एन.बी.	इ.मा.व.	०३-०७-१९५८	समावेशन	मजूर	नि.अ.आ.	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३१-०१-२०१६	१२/२००१	अमरावती	
२७१०	२६२५	पाटील दत्तात्रय मुरलीधर	खुला	०२-०६-१९५९	समावेशन	मोजणीदार	नि.अ.आ.	२८-०८-१९८४	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३०-०६-२०१७	१९९९	नाशिक	
२७११	२६२६	इधोळे यु.एन.	खुला	१३-११-१९६१	समावेशन	मजूर	नि.अ.आ.	१२-०५-१९९५	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३०-११-२०१९	१२/२०००	अमरावती	
२७१२	२६२७	चव्हाण जी.आर.	इ.मा.व.	०१-०७-१९६३	समावेशन	मजूर	नि.अ.आ.	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३०-०६-२०२१	१२/१९९९	अमरावती	
२७१३	२६२८	खेडकर ता.रा.	खुला	२४-०२-१९५४	समावेशन	गज खलाशी	रु.अ.आ.	१५-०६-१९८३	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	२९-०२-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	
२७१४	२६२९	हििंगणे बी.जे.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	२६-०३-१९८७	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३१-०५-२०१४	१२/२०००	अमरावती	
२७१५	२६३०	बोराडे बी.एच.	इ.मा.व.	०५-१२-१९५६	समावेशन	कारकुन	रु.अ.आ.	२१-०३-१९९२	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३१-१२-२०१४	अनुत्तीर्ण	अमरावती	
२७१६	२६३१	कोटुरवार के.पी.	खुला	१५-०७-१९६०	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	२६-०९-१९९३	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३१-०७-२०१८	अनुत्तीर्ण	अमरावती	
२७१७	२६३२	राऊत बी.एन.	इ.मा.व.	०८-०८-१९६४	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	३०-०८-१९९१	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३१-०८-२०२२	अनुत्तीर्ण	अमरावती	
२७१८	२६३३	सरोदे एस.डी.	इ.मा.व.	०१-०७-१९६७	समावेशन	कारकुन	रु.अ.आ.	०१-०३-१९९२	१९-०५-१९९५	१९-०५-१९९५	३०-०६-२०२५	१२/१९९७	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२७१९	२६३४	चौधरी प्रकाश रघुनाथ	इ.मा.व.	०१-०७-१९५९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०४-१०-१९७१	२१-०५-१९९५	२१-०५-१९९५	३०-०६-२००८	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
२७२०	२६३५	शेख दगडु भिकन	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०१-०४-१९८१	२५-०५-१९९५	२५-०५-१९९५	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७२१	२६३६	महाजन माधव श्रावण	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०१-०६-१९८७	२५-०५-१९९५	२५-०५-१९९५	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७२२	२६३७	वाघ रविंद्र रघुनाथ	इ.मा.व.	२५-१२-१९६६	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०१-०१-१९८८	२५-०५-१९९५	२५-०५-१९९५	३१-१२-२०२४	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७२३	२६३८	वाघ भास्कर संतोष	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०६-१९९५	०१-०६-१९९५	३१-०५-२०२२	१२.१९९२	नाशिक	परिमंडळ बदल

२७२४	२६३९	कुलकर्णी डी.बी.	खुला	०८-०८-१९६४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२१-०२-१९९१	०१-०६-१९९५	०१-०६-१९९५	३१-०८-२०२२	१२/१९९८	औरंगाबाद	
२७२५	२६४०	मेटांगे एस.एस.	इ.मा.व.	१०-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०१-१९८७	०१-०६-१९९५	०१-०६-१९९५	३०-११-२०२०	१२/१९९९	अमरावती	
२७२६	२६४१	नागपुरे विठ्ठल नारायण	अ.जमाती	०२-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०४-१९८२	०७-०६-१९९५	०७-०६-१९९५	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	परिमंडळ बदल
२७२७	२६४२	आत्तार ईस्माईल इब्राहिम	इ.मा.व.	१५-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०९-१९८०	१७-०६-१९९५	१७-०६-१९९५	३०-०६-२०१७	१२/१९९०	कोल्हापूर	परिमंडळ बदलामुळे सुधरित जेष्ठता . तथापि प्रकरण न्यायप्रविष्ट
२७२८	२६४३	मोहमद इसाक मोहमद जिया	खुला	३१-१२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२३-०६-१९९५	२३-०६-१९९५	२३-०६-१९९५	३१-१२-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७२९	२६४४	मोरे जी.टी.	खुला	१२-०१-१९५६	समावेशन	मुकादम	का.आ.	२२-११-१९८२	२४-०६-१९९५	२४-०६-१९९५	३१-०१-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७३०	२६४५	लचके सुरेश रामचंद्र	इ.मा.व.	०५-०९-१९६०	समावेशन	मजूर	का.आ.	२१-०५-१९७९	०१-०७-१९९५	०१-०७-१९९५	३०-०९-२०१८	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७३१	२६४६	जोशी यु.के.	खुला	२९-०९-१९६५	समावेशन	अनुरेखक	रु.अ.आ.	०१-१०-१९८८	०७-०७-१९९५	०७-०७-१९९५	३०-०९-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७३२	२६४७	गायकवाड झंड.बी.	अ.जाती	०४-०२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८४	२९-०७-१९९५	२९-०७-१९९५	२८-०२-२०२३	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७३३	२६४८	भगत वसंत विष्णू	खुला	०१-०६-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०१-१९८०	३०-०७-१९९५	३०-०७-१९९५	३१-०५-२००८	१२/१९९०	कोल्हापूर	सेवानिवृत्त
२७३४	२६४९	सुभाष भाईदास हिरे	इ.मा.व.	१०-०१-१९६५	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	०१-०६-१९८९	०४-०८-१९९५	०४-०८-१९९५	३१-०१-२०२३	२००१	नाशिक	
२७३५	२६४९-अ	नरवणे पी.के.	खुला	१३-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०१-१९८१	०७-०८-१९९५	०७-०८-१९९५	३०-०६-२०१२	०६/१९९५	औरंगाबाद	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.५६१ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
२७३६	२६५०	सोनकुसरे प.बा.	वि.मा.प्र.	१०-०१-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०५-१९८८	२२-०८-१९९५	२२-०८-१९९५	३१-०१-२०२५	१९९३	नाशिक	परिमंडळ बदल
२७३७	२६५१	पवार वसंत शामराव	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२४-०१-१९८३	०१-०९-१९९५	०१-०९-१९९५	३१-०१-२०१६	१९९२	नाशिक	

२७३८	२६५२	शिरसाठ दिलीप दगा	अ.जमाती	१३-०५-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०५-०२-१९८३	०१-०९-१९९५	०१-०९-१९९५	३१-०५-२०२१	१९९२	नाशिक	जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८ क.अ. पदावर पदोन्नत
२७३९	२६५३	बावीस्कर सुनील रघुनाथ	अ.जाती	०१-०९-१९६४	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	०१-०९-१९९५	०१-०९-१९९५	०१-०९-१९९५	३१-०८-२०२२	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७४०	२६५४	कोल्हे एस.जी.	अ.जाती	०५-०६-१९६५	समावेशन	मजूर		०१-०१-१९८९	०४-०९-१९९५	०४-०९-१९९५	३०-०६-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७४१	२६५५	मुंड तुकाराम दत्तात्रय	इ.मा.व.	०१-०३-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०१-१९९५	०६-०९-१९९५	०६-०९-१९९५	२८-०२-२०१०	१९९५	नाशिक	सेवानिवृत्त
२७४२	२६५६	सतारे आशिष भास्कर	खुला	०४-१२-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१९-०७-१९८५	०७-०९-१९९५	०७-०९-१९९५	३१-१२-२०२१	अनुत्तीर्ण	ठाणे	
२७४३	२६५७	माळी धनराज आत्मराम	इ.मा.व.	२०-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०३-१९८१	२१-०९-१९९५	२१-०९-१९९५	३१-०५-२०१९	न्यायालयीन प्रकरण	नाशिक	
२७४४	२६५८	सोनावणे रमेश यादव	इ.मा.व.	०२-०५-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०३-१९८१	२९-०९-१९९५	२९-०९-१९९५	३१-०५-२०१९	१९९२	नाशिक	
२७४५	२६५९	चौरे प्रतापसिंह तुकाराम	अ.जमाती	१०-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०३-१९८४	१०-१०-१९९५	१०-१०-१९९५	३१-०३-२०२३	२००१	नाशिक	परिमंडळ बदल नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २६७५-अ. शा.प. दि. २-१-२००९
२७४६	२६६०	टेंभूरकर डी.के.	अ.जाती	०८-०४-१९४८	समावेशन	अमीन	नि.अ.आ.	१९-०९-१९७६	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३०-०४-२००६	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
२७४७	२६६१	भास्कर आय.टी.	अ.जाती	३१-०१-१९४९	समावेशन	अमीन	नि.अ.आ.	०५-०२-१९७४	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३१-०१-२००७	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
२७४८	२६६२	भूरे आर.टी.	इ.मा.व.	०५-०३-१९५१	समावेशन	शाखा कारकून	नि.अ.आ.	३१-०७-१९७६	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३१-०३-२००९	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
२७४९	२६६३	डागोळे वि.सि.	इ.मा.व.	११-११-१९५२	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	०८-११-१९९५	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३०-११-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
२७५०	२६६४	बिसन जी.टी.	इ.मा.व.	१६-०७-१९५३	समावेशन	शाखा कारकून	नि.अ.आ.	०५-०३-१९७९	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
२७५१	२६६५	पटले डी.ए.	इ.मा.व.	०१-०१-१९५५	समावेशन	कालवा निरिक्षक	नि.अ.आ.	२०-१०-१९७८	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३१-१२-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७५२	२६६६	तायडे रा.ना.	इ.मा.व.	२५-०८-१९५५	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३१-०८-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७५३	२६६७	गर्जाभयें डी.आर.	अ.जाती	०७-०५-१९५६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१४-०८-१९७८	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	

२७५४	२६६८	कावळे सी.टी.	इ.मा.व.	०५-११-१९५७	समावेशन	कालवा निरिक्षक	नि.अ.आ.	२०-१०-१९७८	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३०-११-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७५५	२६६९	डाकरे व्ही.एम.	इ.मा.व.	१५-०४-१९५८	समावेशन	अर्मान	नि.अ.आ.	२९-०९-१९७६	१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७५६	२६७०	चाचेकर एल.डी.	भ.ज.	१२-०२-१९४९	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.		१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	२८-०२-२००७	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
२७५७	२६७१	धोटे व्ही.एम.	इ.मा.व.	०४-०५-१९५४	समावेशन	मजूर	रु.अ.आ.		१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७५८	२६७२	रामटेके उ.सो.	अ.जाती	०७-१२-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.		१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३१-१२-२०२३	०२/२००४	नागपूर	
२७५९	२६७३	वारसागडे कं.पो.	अ.जाती	१२-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.		१२-१०-१९९५	१२-१०-१९९५	३०-०६-२०२४	१२/२००१	नागपूर	
२७६०	२६७४	पवार वासुदेव फकीरा	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०२-१९८३	२७-१०-१९९५	२७-१०-१९९५	३१-०५-२०२२	१९९३	नाशिक	नियुक्ती दिनांकात बदल
२७६१	२६७५	सावले चंद्रशेखर गजानन	खुला	०८-०३-१९६५	समावेशन	ऑगर कारकून	नि.अ.आ.	०२-०१-१९८६	१०-११-१९९५	१०-११-१९९५	३१-०३-२०२३	१२/१९९८	ठाणे	
२७६२	२६७५- अ	चौर प्रतापसिंह तुकाराम	अ.जमाती	१०-०३-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०३-१९८४	३०-११-१९९५	३०-११-१९९५	३१-०३-२०२३	२००१	नाशिक	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.२६५९ येथील नोंद वगळली. शा.प. दि. २-१-२००९ क.अ. पदावर पदोन्नत.
२७६३	२६७६	शिंदे डी.आर.	खुला	१८-०७-१९६५	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	२५-०९-१९९१	११-१२-१९९५	११-१२-१९९५	३१-०७-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७६४	२६७७	सावंत क.म.	खुला	२३-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१५-०८-१९८९	०१-०१-१९९६	०१-०१-१९९६	३१-०७-२०१४	१२/१९९८	पुणे	
२७६५	२६७८	काकुळते बापू लक्ष्मण	खुला	०२-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२५-०१-१९८३	०१-०१-१९९६	०१-०१-१९९६	३०-०६-२०१८	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७६६	२६७९	अहिर प्रल्हाद काशिनाथ	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०३-१९८२	०१-०१-१९९६	०१-०१-१९९६	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७६७	२६८०	कातुरे एन.एल.	इ.मा.व.	२४-०५-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०८-११-१९७७	०८-०२-१९९६	०८-०२-१९९६	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७६८	२६८१	बदमारे अनिल बाबुराव	वि.मा.प्र.	०२-०१-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-१२-१९७७	३०-०४-१९९६	३०-०४-१९९६	३१-०१-२०१७	न्यायालयीन प्रकरण	नाशिक	
२७६९	२६८२	विसपुते लक्ष्मण गोपीनाथ	इ.मा.व.	०१-०६-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२६-१०-१९७७	२४-०५-१९९६	२४-०५-१९९६	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७७०	२६८३	येवले नकुल शंकर	खुला	०१-०५-१९५३	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	१५-१०-१९७७	२७-०५-१९९६	२७-०५-१९९६	३०-०४-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त

२७७१	२६८४	अहिरराव सजौराव शिवाजी	इ.मा.व.	२१-०४-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०६-१९९६	०१-०६-१९९६	३०-०४-२०१५	१२-१९९२	नाशिक	परिमंडळ बदल
२७७२	२६८५	ईंदाईत वाल्मिक महादू	अ.जाती	२९-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०६-१९९६	०१-०६-१९९६	३१-०८-२०१९	१९९२	नाशिक	
२७७३	२६८६	पाटील जीजाबराव लक्ष्मण	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०३-१९८१	१८-०६-१९९६	१८-०६-१९९६	३१-०५-२०२०	१९९६	नाशिक	
२७७४	२६८७	निझरे एस.डी	इ.मा.व.	२८-०२-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	१८-०७-१९९६	१८-०७-१९९६	२९-०२-२०२०	अनुत्तीर्ण	नाशिक	
२७७५	२६८८	नागपूर टि.चै.	अ.जमाती	११-०६-१९६३	समावेशन	मजूर	नि.अ.आ.	०३-१२-१९८२	२३-०७-१९९६	२३-०७-१९९६	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७७६	२६८९	मेश्राम डी.के.	अ.जाती	०३-१०-१९५६	समावेशन	मजूर	रु.अ.आ.		२३-०७-१९९६	२३-०७-१९९६	३१-१०-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७७७	२६९०	भोयर पी.सी.	भ.ज.(क)	०७-०७-१९६१	समावेशन	कारकून	रु.अ.आ.		२३-०७-१९९६	२३-०७-१९९६	३१-०७-२०१९	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७७८	२६९१	सारंगपूर सु.प.	इ.मा.व.	१५-१०-१९६२	समावेशन	मजूर	रु.अ.आ.		२३-०७-१९९६	२३-०७-१९९६	३१-१०-२०२०	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७७९	२६९२	वेरागडे पी.डी.	इ.मा.व.	१५-०७-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रोज. आस्था	०८-११-१९८५	२३-०७-१९९६	२३-०७-१९९६	३१-०७-२०२४	अनुत्तीर्ण	नागपूर	
२७८०	२६९२-१-अ	खेरेडे डी.एस.	खुला	१३-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०२-१९८१	१४-१०-१९९६	१४-१०-१९९६	३१-०७-२०१४	१२/१९९६	ओरंगाबाद	नवीन नोंद घेतली. जुना क्र.५६७ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
२७८१	२६९२-अ	वाघमारे इ.व्ही.	अ.जाती	०४-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०५-१९८१	१४-१०-१९९६	१४-१०-१९९६	३१-१२-२०१५	१२/१९९७	ओरंगाबाद	नवीन नोंद . जुना जेष्ठता क्र.५९९ येथील नोंद वगळली.
२७८२	२६९३	कल्याणकर आर.आर.	खुला	२०-१०-१९५७	समावेशन	कालवा निरीक्षक	नि.अ.आ.	१६-०८-१९८३	१८-११-१९९६	१८-११-१९९६	३१-१०-२०१५	१२/१९९८	ओरंगाबाद	
२७८३	२६९४	बागूल सु.भा.	अ.जाती	०१-०४-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०८-१९८४	२०-११-१९९६	२०-११-१९९६	३१-०३-२०१३	१९९०	नाशिक	
२७८४	२६९५	महाले के.बी	इ.मा.व.	०२-०५-१९६५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०८-१९८४	२०-११-१९९६	२०-११-१९९६	३१-०५-२०२३	१९९३	नाशिक	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १८८१ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७

२७८५	२६९५- अे	पाडवी बु.शि.	अ.जमाती	०१-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०३-१९८४	११-१२-१९९६	११-१२-१९९६	२८-०२-२०१३	०५/१९९४	पुणे	नविन नोंद . जुना जेष्ठता क्र.१७६८ येथील नोंद वगळली. शा.प. दि. २-१-२००९. क.अ. पदावर पदोन्नत.
२७८६	२६९६	साखरे एम.एम.	खुला	१५-०३-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०७-०७-१९७८	१२-१२-१९९६	१२-१२-१९९६	३१-०३-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नोंद वगळली. जेष्ठता क्र. ८३६. येथिल जेष्ठता कायम केली. शा.प. दि. १७.६.२००७सेवानि वृत्त
२७८७	२६९७	केदारो व्ही.बी.	अ.जाती २३- ०७-०८	०२-०५-१९६५	समावेशन	हजेरो सहाय्यक	नि.अ.आ.	११-०९-१९८४	०१-०१-१९९७	०१-०१-१९९७	३१-०५-२०२३	उत्तीर्ण	औरंगाबाद	जात प्रवर्गाची नोंद घेतली व प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद घेतली शा.प. दि. ०२-०१-०९ व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण अशी नोंद शा.प. दि. ३०-१०- १०
२७८८	२६९८	सय्यद इस्माईल पापा शहा	खुला	०३-०५-१९६०	समावेशन	हजेरो सहाय्यक	का.आ.	०१-०९-१९८४	०१-०१-१९९७	०१-०१-१९९७	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७८९	२६९९	जाधव एस.एस.	खुला	०१-०३-१९६१	समावेशन	हजेरो सहाय्यक	का.आ.		०१-०१-१९९७	०१-०१-१९९७	२८-०२-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७९०	२७००	सावजी सी.पी.	खुला	०१-१२-१९६२	समावेशन	हजेरो सहाय्यक	का.आ.		०१-०१-१९९७	०१-०१-१९९७	३०-११-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७९१	२७०१	जगताप सुधाकर लोटण	इ.मा.व.	०१-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०१-१९८५	०४-०१-१९९७	०४-०१-१९९७	३१-०५-२०११	खातनिहाय चौकशी	नाशिक	सेवानिवृत्त

२७९२	२७०२	शेळके इ.बी.	खुला	०१-०६-१९६६	समावेशन	हजेरी सहाय्यक	नि.अ.आ.	०६-०५-१९८३	२८-०१-१९९७	२८-०१-१९९७	३१-०५-२०२४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७९३	२७०३	गायकवाड आर.एन.	खुला	०१-०१-१९६६	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	०९-०९-१९८४	२८-०१-१९९७	२८-०१-१९९७	३१-१२-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७९४	२७०४	गायकवाड यु.के.	खुला	०८-१०-१९६६	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	२४-०१-१९८५	२८-०१-१९९७	२८-०१-१९९७	३१-१०-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७९५	२७०५	बोचरे पी.जी.	खुला	०१-०७-१९६६	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	२८-०२-१९८५	३०-०१-१९९७	३०-०१-१९९७	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७९६	२७०६	कुटे के.के.	खुला	०९-०६-१९५५	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	२१-१०-१९८०	०१-०२-१९९७	०१-०२-१९९७	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७९७	२७०७	गोरे एम.डी.	भ.ज.(क)	०६-०४-१९६०	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	०५-०९-१९८६	०१-०२-१९९७	०१-०२-१९९७	३०-०४-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२७९८	२७०८	सोनावणे आर.बी.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	१५-०३-१९९७	१५-०३-१९९७	३१-०१-२०१६	१९९९	नाशिक	
२७९९	२७०९	महाजन सु.तु	खुला	०१-०६-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०३-१९८३	१५-०३-१९९७	१५-०३-१९९७	३१-०५-२०२०	१९९९	नाशिक	येथील जेष्ठता कायम केली. अ.क्र. १२९१ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
२८००	२७१०	गवारे एस.बी.	अ.जाती	०८-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२०-०४-१९८५	१९-०३-१९९७	१९-०३-१९९७	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	अमरावती	
२८०१	२७११	पासकर द.वि.	इ.मा.व.	०६-०९-१९६४	समावेशन	अभिलेखापाल	रु.अ.आ.	०९-०९-१९९२	०१-०४-१९९७	०१-०४-१९९७	३०-०९-२०२२	१२.२००१	ठाणे	
२८०२	२७१२	राणे जे.आर.	इ.मा.व.	१७-०१-१९६९	समावेशन	मजूर	नि.अ.आ.	२१-०९-१९९३	०४-०४-१९९७	०४-०४-१९९७	३१-०१-२०२७	अनुत्तीर्ण	ठाणे	
२८०३	२७१३	इंगळे भ.व.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	मजूर	रु.अ.आ.	१२-०२-१९७८	११-०७-१९९७	११-०७-१९९७	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
२८०४	२७१३-अ	हत्तरणे प्र.च.	खुला	०१-०६-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-११-१९८०	१५-०७-१९९७	१५-०७-१९९७	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	नवीन नोंद घेतली. जुना क्र.५३३ व ५३४ येथील नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७

२८०५	२७१४	केकाण ना.ये.	भ.ज.(ड) ०९-०६-१०	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०८-१९८२	२८-०९-१९९७	१५/०७/१९९७	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	नावांत व जात प्रवर्गात सुधारणा शा.प. दि. ०९-०६- २०१०
२८०६	२७१५	शिरसे एस.जे.	अ.जाती	१७-०९-१९५५	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	२०.०६.१९८३	१७-१०-१९९७	२८-०९-१९९७	३०-०९-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
२८०७	२७१५- अे	कदम बी.के.	खुला	०१-०१-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०८-१९८२	१७-१०-१९९७	१७-१०-१९९७	३१-१२-२०१३	१२/१९९८	औरंगाबाद	नवीन नोंद घेतली. जुना क्र.७९८ येथील नोंद वगळली. शा.प. दि. ०४-१२-०९
२८०८	२७१५- अे-१	भागवत आर.ए.	इ.मा.व.	०९-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-१०-१९७७	१७-१०-१९९७	१७-१०-१९९७	३१-०१-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	नवीन नोंद घेतली. जुना क्र.४०७ येथील नोंद वगळली.
२८०९	२७१५- बी	कुलकर्णी बी.जी.	खुला	२०-०३-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०१-१९८१	१७-१०-१९९७	१७-१०-१९९७	३१-०३-२०१४	१२/१९९८	औरंगाबाद	नवीन नोंद घेतली. जुना क्र.५६६ येथील नोंद वगळली.शा.प. दि. १६-६-२००८
२८१०	२७१६	टंभुर्णे वा.मा.	अ.जाती	२८-१०-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८०	२३-१२-१९९७	१७-१०-१९९७	३१-१०-२००८	१२/१९९८	औरंगाबाद	सेवानिवृत्त
२८११	२७१७	लाडे सी.जी.	अ.जाती	१२-११-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८०	२३-१२-१९९७	२३-१२-१९९७	३०-११-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
२८१२	२७१८	गोडाम डी.एस.	अ.जाती	२०-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८०	२३-१२-१९९७	२३-१२-१९९७	३१-०३-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
२८१३	२७१९	इंगोले प.क.	इ.मा.व.	१२-११-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८०	२३-१२-१९९७	२३-१२-१९९७	३०-११-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
२८१४	२७२०	चांदेकर डी.बी.	अ.जाती	०१-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०३-१९८०	२३-१२-१९९७	२३-१२-१९९७	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
२८१५	२७२१	गुंडपवार एस.डी.	खुला	०२-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८०	२३-१२-१९९७	२३-१२-१९९७	३१-०१-२०१६	१२/१९९६	नागपूर	
२८१६	२७२२	तरारे आर.आर.	इ.मा.व.	२५-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८०	२३-१२-१९९७	२३-१२-१९९७	३१-०७-२०१७	अनुत्तीर्ण	नागपूर	

२८१७	२७२३	विश्वे बाळकृष्ण हरि	खुला	१४-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९८५	०७-०४-१९९८	२३-१२-१९९७	३१-०५-२०२२	१२/१९९८	नागपूर	परिमंडळ बदल
२८१८	२७२४	चित्ते एस.बी.	अ.जाती	२५-०३-१९६४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२१-०५-१९९०	०५-०५-१९९८	०७-०४-१९९८	३१-०३-२०२२	१९९०	नाशिक	
२८१९	२७२५	देशपांडे वि.ना.	खुला	२२-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-१०-१९७९	०१-०६-१९९८	०५-०५-१९९८	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	अमरावती	परिमंडळ बदल
२८२०	२७२६	भोर उ.वि.	खुला	२३-११-१९६०	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	२४-०९-१९८२	१८-०८-१९९८	०१-०६-१९९८	३०-११-२०१८	१९८९	नाशिक	
२८२१	२७२७	बेनके शं.म.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	मिस्त्री	का.आ.	०२-१०-१९८२	१८-०८-१९९८	१८-०८-१९९८	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२८२२	२७२८	गुंजाळ सु.आ.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	मिस्त्री	का.आ.	०५-१०-१९८२	१८-०८-१९९८	१८-०८-१९९८	३१-०५-२०१९	१२/२००१	पुणे	व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. ०२-०७-२००९
२८२३	२७२८- अ	सेलूकर व्ही.एल.	इ.मा.व.	०७-०९-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३१-०८-१९८२	१९-०९-१९९८	१९-०९-१९९८	३०-०९-२०१५	१२/१९९८	औरंगाबाद	नवीन नोंद घेतली. जुना क्र.७९९ येथील नोंद वगळली. शा.प. दि. ०४-१२-०९
२८२४	२७२८- अ	कुलकर्णी बी.एस.	खुला	०५-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०९-१९८०	१८-०८-१९९८	१८-०८-१९९८	३१-०१-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	नवीन नोंद घेतली. जुना क्र.५१० येथील नोंद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
२८२५	२७२८- बी	यंबल व्ही.एम.	खुला	१३-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०८-१९८२	१९-०९-१९९८	१९-०९-१९९८	३१-०१-२०२०	१२/१९९८	औरंगाबाद	नवीन नोंद घेतली. जुना क्र.७९७ येथील नोंद वगळली. शा.प. दि. ०४-१२-०९
२८२६	२७२९	गावडे का.ना.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	२४-०९-१९८२	२५-०९-१९९८	११-०९-१९९८	३१-०५-२०२१	१२/१९९८	औरंगाबाद	व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. ०२-०७-२००९

२८२७	२७३०	शेटे म.धो.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	मिस्त्री	का.आ.	०१-०८-१९८२	२५-०९-१९९८	२५-०९-१९९८	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
२८२८	२७३१	गरड शा.वि.	खुला	१३-०९-१९५८	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१७-०८-१९८२	२५-०९-१९९८	२५-०९-१९९८	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२८२९	२७३२	सावंत दिलीप जयसिंग	खुला	१२-०७-१९५३	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	२६-०९-१९८४	३०-०९-१९९८	२५-०९-१९९८	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
२८३०	२७३२- अे	गायकवाड तुकाराम केशव	अ.जमाती	०१-०६-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२९-०३-१९८०	०१-१०-१९९८	३०-०९-१९९८	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	नवीन नोंद घेतली. जुना क्र. ४५४ येथील नोंद वगळली.शा.प. दि. १६-६-२००८
२८३१	२७३३	दुरागुडे रा.को.	खुला	०२-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	०७-१०-१९९८	०१-१०-१९९८	३०-०६-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	
२८३२	२७३४	जाधव ए.इ.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०७-१९८०	०७-१०-१९९८	०७-१०-१९९८	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२८३३	२७३५	धुमाळ डी.जी.	खुला	०५-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०४-१९८४	०७-१०-१९९८	०७-१०-१९९८	३१-०१-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
२८३४	२७३६	येवले एस.बी.	खुला	०२-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०३-१९८४	०७-१०-१९९८	०७-१०-१९९८	३०-०६-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
२८३५	२७३७	गोडे बी.डी.	खुला	१४-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०३-१९८४	०७-१०-१९९८	०७-१०-१९९८	३०-११-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२८३६	२७३८	सोमवंशी सी.डी.	खुला	१०-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०३-१९८४	०७-१०-१९९८	०७-१०-१९९८	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२८३७	२७३९	बिस्मील्लाखान स.अब्दुल शफयी	खुला	०१-०१-१९५८	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०३-०१-१९८८	०७-११-१९९८	०७-१०-१९९८	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२८३८	२७४०	गावडे ई.एम.	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२८-०३-१९८४	१६-११-१९९८	०७-११-१९९८	३१-०५-२०२१	१२/२०००	औरंगाबाद	
२८३९	२७४१	भोर बी.एन.	खुला	०१-०८-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०७-१९८०	१९-११-१९९८	१६-११-१९९८	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२८४०	२७४२	ढोबळे सु.भ.	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१५-१०-१९८२	२३-११-१९९८	१९-११-१९९८	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२८४१	२७४३	पटाण के.के.	खुला	१४-०३-१९६६	समावेशन	मिस्त्री	का.आ.	०१-०४-१९८५	०६-०३-१९९६	२३-११-१९९८	३१-०३-२०२४	अनुत्तीर्ण	पुणे	
२८४२	२७४३- अे	बाबूराव बंडू सोळुंखे	अ.जाती	०१-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१३-०५-१९८६	२४-०१-१९९६	२४-०१-१९९६	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	ठाणे	

२८४३	२७४४	लांडगे व्ही.ओ.	इ.मा.व.	०५-०६-१९५९	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०९-०१-१९८४	३१-०३-१९९९	०६-०३-१९९९	३०-०६-२०१७	०५/२००६	पुणे	व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. २-०७-२००९
२८४४	२७४५	बजायित एन.एल.	इ.मा.व.	१८-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२६-०६-१९७८	३१-०३-१९९९	३१-०३-१९९९	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
२८४५	२७४६	साळवी अरुण काशिनाथ	इ.मा.व.	१५-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०८-०४-१९८७	१३-०५-१९९९	३१-०३-१९९९	३१-०७-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
२८४६	२७४७	मालुसरे चिं.बा.	खुला	१५-०२-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०२-१९७८	१३-०५-१९९९	१३-०५-१९९९	२८-०२-२०१३	१२.१९९८	ठाणे	
२८४७	२७४८	गाढे एकनाथ तुळशीराम	खुला	०१-०३-१९५८	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०६-१९९९	१३-०५-१९९९	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	ठाणे	परिमंडळ बदल
२८४८	२७४९	धडके सुरेश पिराजी	अ.जाती	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-१०-१९८०	१०-०६-१९९९	०१-०६-१९९९	३१-०५-२०१७	१९८९	नाशिक	
२८४९	२७४९-अ	मोकल घ.बा.		०१-०६-१९५६	समावेशन	मुकादम	का.आ.	०१-०३-१९७८	०१-०७-१९९९	०१-०७-१९९९	३१-०५-२०१४	१२.१९९७	ठाणे	
२८५०	२७४९-बी	नजीर रहिमतुल्ला सय्यद	खुला	३०-११-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०२-१९७९	०१-०७-१९९९	०१-०७-१९९९	३०-११-२०१४	अनुत्तीर्ण	ठाणे	
२८५१	२७५०	राऊत य.मा.	इ.मा.व.	०१-०८-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०३-१९८२	२३-०७-१९९९	२३-०७-१९९९	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
२८५२	२७५१	कदग सु.बा.	खुला	०१-०१-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०८-१९८०	२३-०७-१९९९	२३-०७-१९९९	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
२८५३	२७५२	बेंद्रे सु.श्री.	खुला	०६-१०-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-१०-१९८१	२३-०७-१९९९	२३-०७-१९९९	३१-१०-२०१८	अनुत्तीर्ण	ठाणे	
२८५४	२७५३	राजगुरु आर.पी. परांजपे	अ.जाती	०१-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८३	२३-०७-१९९९	२३-०७-१९९९	३०-०६-२०२२	१२/१९९३	अमरावती	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १२८८ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७ जात प्रमाणपत्र वैध असल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८

२८५५	२७५३- अे	जैन आ.भि.	खुला	२२-१०-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०२-०२-१९८०	२२-१०-१९९९	२२-१०-१९९९	३१-१०-२०१७	अनुत्तीर्ण	ठाणे	नवीन नॉद घेतली. जुना क्र.४५५ येथील नॉद वगळली. शा.प. दि. १६-६-२००८
२८५६	२७५३- बी	कोती र.म.	अ.जमाती	०१-०६-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०७-०३-१९९०	२२-१०-१९९९	०१-११-१९९९	३१-०५-२०२६	अनुत्तीर्ण	ठाणे	
२८५७	२७५४	सोळंकी जी.टी.	वि.जा.(अ)	१६-०८-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०३-१९८८	०९-०६-२०००	०९-०६-२०००	३१-०८-२०१४	१२/१९९६	अमरावती	परिमंडळ बदल् प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
२८५८	२७५५	मोहित बंडु बापू	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	०४-१०-१९७८	०५-०९-२०००	०५-०९-२०००	३१-०५-२०१२	१२/१९९७	कोल्हापूर	
२८५९	२७५५- अे	बंडगर महादेव नामदेव	भ.ज.(क)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२७-०१-१९८३	२०-१२-२०००	२०-१२-२०००	३१-०५-२०२१	१२/१९९८	कोल्हापूर	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १०४६ व १०४७ येथिल नॉद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
२८६०	२७५६	लोखंडे के.आर.	इ.मा.व.	०१-०१-१९५८	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	०१-१०-१९९३	१४-०३-२००१	१४-०३-२००१	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८६१	२७५७	कुलकर्णी डी.आर.	खुला	२७-०६-१९६३	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	२५.०२.१९८७	३१-०३-२००१	३१-०३-२००१	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८६२	२७५८	नेवासकर पी.एस.	भ.ज.(ब)	२२-०६-१९६१	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	१४-०६-१९८४	०१-०४-२००१	०१-०४-२००१	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८६३	२७५९	थारवाल एस.के.	भ.ज.(ब)	३०-०६-१९६१	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	२६-१२-१९८३	०१-०४-२००१	०१-०४-२००१	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८६४	२७६०	शितोळे बी.आर.	खुला	१८-०९-१९६१	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	१३-०२-१९८५	०१-०४-२००१	०१-०४-२००१	३०-०९-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८६५	२७६१	अब्दुला महमद	खुला	०३-०३-१९६२	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	११-०८-१९८६	०१-०४-२००१	०१-०४-२००१	३१-०३-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८६६	२७६२	पल्हाटे एम.एस.	भ.ज.(ब)	१२-०४-१९६२	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९८१	०१-०४-२००१	०१-०४-२००१	३०-०४-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

२८६७	२७६३	कांबळे एम.एस.	अ.जाती	२८-०४-१९६२	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	०१-०२-१९८४	०१-०४-२००१	०१-०४-२००१	३०-०४-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८६८	२७६४	सहाने ए.के.	खुला	०७-१२-१९६२	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	२६-०८-१९८२	०१-०४-२००१	०१-०४-२००१	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८६९	२७६५	शेख पाशु शेख कदीर	खुला	१५-०६-१९६६	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	३१-०७-१९८४	०१-०४-२००१	०१-०४-२००१	३०-०६-२०२४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८७०	२७६६	देशमुख एन.डी.	खुला	०१-०६-१९६७	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	१४-०६-१९८४	०१-०४-२००१	०१-०४-२००१	३१-०५-२०२५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२८७१	२७६७	वाघ एस.बी.	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०८-१२-१९८२	१०-०४-२००१	१०-०४-२००१	३१-०५-२०१४	१२/१९९०	अमरावती	परिमंडळ बदल
२८७२	२७६८	पाटील निंबा नामदेव	खुला	०८-०२-१९५५	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	१६-०४-१९८२	१८-०६-२००१	१८-०६-२००१	२८-०२-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
२८७३	२७६९	देसले आर.एस.	खुला	१४-०७-१९६२	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-१०-१९८८	१८-०६-२००१	१८-०६-२००१	३१-०७-२०२०	अनुत्तीर्ण	नाशिक	
२८७४	२७७०	चितोडकर श्रीकृष्ण भिलाजी	खुला	०९-०३-१९६४	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०५-०४-१९८३	१८-०६-२००१	१८-०६-२००१	३१-०३-२०२२	अनुत्तीर्ण	नाशिक	
२८७५	२७७१	पवार कैलास सखाराम		०१-०३-१९६६	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	०१-१०-१९८८	१८-०६-२००१	१८-०६-२००१	२९-०२-२०२४	अनुत्तीर्ण	नाशिक	
२८७६	२७७२	घारे संजय श्रीरंग	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०२-१९८३	२३-०७-२००१	२३-०७-२००१	३१-०५-२०२२	१२/१९९०	कोल्हापूर	
२८७७	२७७३	निकम एम.ए.	खुला	१२-०५-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०७-१९८२	०३-०८-२००१	०३-०८-२००१	३१-०१-२०१६	१२/१९९०	अमरावती	परिमंडळ बदल
२८७८	२७७४	गायकवाड ज.बा.	अ.जाती	०१-०६-१९६७	समावेशन	प्रयोग.सहा.	रु.अ.आ.	०३-०६-१९८८	०३-१०-२००१	०३-१०-२००१	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
२८७९	२७७५	गुणवरे ज्ञानदेव तात्याबा	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०५-१९८६	१९-११-२००१	१९-११-२००१	३०-०४-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
२८८०	२७७६	तानवडे पांडुरंग भिकाजी	खुला	०१-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०७-१९८०	१९-११-२००१	१९-११-२००१	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
२८८१	२७७७	कांडले पोपट निवृत्ती	खुला	१०-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१७-०७-१९८०	१९-११-२००१	१९-११-२००१	३०-०६-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२८८२	२७७८	गायकवाड भगवान किसनराव	खुला	०१-०५-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१६-०७-१९८०	१९-११-२००१	१९-११-२००१	२८-०४-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
२८८३	२७७९	गायकवाड अर्जुन राजाराम	अ.जाती	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८५	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०५-२०१७	११/२००१	पुणे	
२८८४	२७८०	पवार सुभाष हरीभाऊ	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२१-०३-१९८४	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	

२८८५	२७८१	गायकवाड कृष्णा तुकाराम	खुला	१२-०७-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२६-०३-१९८४	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०७-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
२८८६	२७८२	शेख मुसा मेहबूब	खुला	०९-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१२-०८-१९८२	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०५-२०२०	११/२००१	पुणे	व्यावसायिक परीक्षा ११-२००१ मध्ये उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. ०९-०६-२०१०
२८८७	२७८३	जाधव सतीश मारुतीराव	खुला	१८-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८५	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०७-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२८८८	२७८४	देशपांडे अजितकुमार केशवराव	खुला	१५-०९-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८५	१९-११-२००१	१९-११-२००१	३०-०९-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२८८९	२७८५	लगड बाळासाहेब रामभाऊ	खुला	१५-०८-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८४	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०८-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२८९०	२७८६	पाटील शिवाजी दगडू	खुला	०१-०६-१९४९	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०२-०१-१९७७	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०५-२००७	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
२८९१	२७८७	जाधव अशोक नारायण	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	२७-११-१९८३	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
२८९२	२७८८	पुजारी मल्लप्पा सुंकप्पा	भ.ज.()	१४-०५-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०३-०३-१९८१	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	नवीन नोंद घेतली.
२८९३	२७८९	जाधव दत्तात्रय मारुती	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	२८-१२-१९८६	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
२८९४	२७९०	क्षीरसागर भास्कर श्रीधर	खुला	०६-०२-१९५६	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०५-११-१९८१	१९-११-२००१	१९-११-२००१	२८-०२-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
२८९५	२७९१	शिंदे सुहास सखाराम	खुला	१५-०२-१९५९	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२३-१२-१९८२	१९-११-२००१	१९-११-२००१	२८-०२-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
२८९६	२७९२	भोसले विठ्ठल दिगंबर	खुला	२२-१२-१९६०	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२१-१२-१९८१	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-१२-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
२८९७	२७९३	दुरगुडे गोवर्धन दत्तात्रय	भ.ज. ()	२३-०८-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०३-११-१९८०	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०८-२०१९	०२/२००४	पुणे	
२८९८	२७९४	बांगर शंकर नाथा	खुला	०३-०६-१९६२	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०३-०६-१९८५	१९-११-२००१	१९-११-२००१	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२८९९	२७९५	देशपांडे हेमंत मनोहर	खुला	०६-०६-१९६२	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०५-०३-१९८६	१९-११-२००१	१९-११-२००१	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२९००	२७९६	भंडारे सदाशिव गोविंद	खुला	०५-०१-१९६५	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०१-०५-१९८८	१९-११-२००१	१९-११-२००१	३१-०१-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	
२९०१	२७९७	ईश्वरे दत्त रंभाजी	इ.मा.व.	११-१२-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	११-०६-१९८६	१४-१२-२००१	१४-१२-२००१	३१-१२-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	

२९०२	२७९८	चौबे शि.रा.	खुला	०५-०१-१९४८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०४-१९८०	२१-१२-२००१	२१-१२-२००१	३१-०१-२००६	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
२९०३	२७९९	टंभुर्णे मो.ना.	अ.जाती	१७-०१-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९७९	२१-१२-२००१	२१-१२-२००१	३१-०१-२०१५	१२/२००१	नागपूर	
२९०४	२८००	घुड डी.ई.	इ.मा.व.	०२-११-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-१२-१९८१	२१-१२-२००१	२१-१२-२००१	३०-११-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	
२९०५	२८०१	सुर्यबंधी र.रा.	इ.मा.व.	१६-०२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-११-१९८१	२९-१२-२००१	२९-१२-२००१	३१-०१-२०१६	१२/१९९९	नागपूर	
२९०६	२८०२	जिचकार पी.डी.	इ.मा.व.	२७-०७-१९६३	समावेशन	कारकून	रोज. आस्था	१०-०२-१९८३	२९-१२-२००१	२९-१२-२००१	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	नागपूर	
२९०७	२८०३	कळंगूटकर राजाराम दत्ताराम	इ.मा.व.	०१-०८-१९५३	समावेशन	मिस्त्री	का.आ.	०९-११-१९८२	१०-०१-२००२	१०-०१-२००२	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
२९०८	२८०४	अहिरराव भटू काळू	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	हजरी सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०३-१९८६	१८-०१-२००२	१८-०१-२००२	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
२९०९	२८०५	खातु विद्याधर रघुनाथ	इ.मा.व.	०७-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०५-१९७८	२२-०१-२००२	२२-०१-२००२	३१-०३-२०१३	११.२००२	ठाणे	
२९१०	२८०६	संखे रविंद्र पद्मण	भ.ज.(ड)	०७-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०२-०४-१९८५	०१-०२-२००२	०१-०२-२००२	३१-०१-२०१९	१२.२०००	ठाणे	
२९११	२८०७	महाबळे सुरेश बाबाजी	खुला	०४-०३-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०२-१९७९	०१-०२-२००२	०१-०२-२००२	३१-०३-२०११	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
२९१२	२८०८	पाटील रा.ता.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-११-१९८१	०१-०२-२००२	०१-०२-२००२	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	ठाणे	
२९१३	२८०९	पडवळ शंकर यशवंत	खुला	०३-१२-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०४-१९८९	०१-०२-२००२	०१-०२-२००२	३१-१२-२०१२	अनुत्तीर्ण	ठाणे	
२९१४	२८१०	राणेंबनूर मो.र.	खुला	२२-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-११-१९८१	०१-०२-२००२	०१-०२-२००२	३१-०७-२०१७	१२.२००३	ठाणे	
२९१५	२८११	बिरमोळे चं.भ.	खुला	२२-०७-१९६३	समावेशन	मुकादम	रु.अ.आ.	१८-०२-१९९८	०५-०२-२००२	०५-०२-२००२	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	ठाणे	
२९१६	२८१२	जोशी रमेश सुर्यकांत	खुला	१८-०६-१९६७	समावेशन	अभिलेखापाल	रु.अ.आ.	२५-०१-१९९४	०५-०२-२००२	०५-०२-२००२	३०-०६-२०२५	अनुत्तीर्ण	ठाणे	
२९१७	२८१३	परब वि.म.	खुला	१४-०४-१९६७	समावेशन	मदतनीस	रु.अ.आ.	२१-०६-१९९५	०६-०२-२००२	०६-०२-२००२	३०-०४-२०२५	अनुत्तीर्ण	ठाणे	
२९१८	२८१४	गावडे के.के.	इ.मा.व.	०६-०३-१९५९	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	०१-०३-२००२	०१-०३-२००२	०१-०३-२००२	३१-०३-२०१७	अनुत्तीर्ण	अमरावती	

२९१९	२८१५	मुन्गी महमद फारुक महमद युसुफ	खुला	१७-०८-१९५२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१९-०१-१९७९	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०८-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत सेवानिवृत्त
२९२०	२८१६	भोईटे दिलीप रंगनाथ	खुला	१४-०२-१९५५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०४-०५-१९८२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	२८-०२-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
२९२१	२८१७	देशपांडे दिपक वासुदेव	खुला	०९-०४-१९५६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२५-०९-१९७९	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३०-०४-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
२९२२	२८१८	तावरे वसंत यशवंत	खुला	२५-०४-१९५७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१८-०५-१९८४	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३०-०४-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२९२३	२८१९	देवदरे बाळू श्रीपती	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	३१-१०-१९९७	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२९२४	२८२०	गुंड पांडुरंग बाबूराव	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०५-०५-१९८२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२९२५	२८२१	कुरुंद शिवाजी गोपीनाथ	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०३-०४-१९८०	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२९२६	२८२२	नलवडे मारुती धर्माजी	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	०५-०४-१९७७	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२९२७	२८२३	वडते रतन नामदेव	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१६-०५-१९८०	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
२९२८	२८२४	सोनावणे बापूसाहेब महादेव	खुला	३१-०१-१९५८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०२-०१-१९८०	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२९२९	२८२५	दारुटे हरीशचंद्र भानुदास	खुला	०१-०१-१९५९	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०२-०१-१९८४	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
२९३०	२८२६	घुले रमेश लिंगाजी	खुला	१९-०७-१९६०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०४-०५-१९८२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०७-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
२९३१	२८२७	बडे विष्णू तुकाराम	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०६-०५-१९८२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२९३२	२८२८	झावरे गोवर्धन शंकरराव	खुला	०१-०६-१९६१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१०-०७-१९८४	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
२९३३	२८२९	व्यवहारे भास्कर रामभाऊ	इ.मा.व.	०१-०३-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०६-०५-१९८२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	२९-०२-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९३४	२८३०	सौंदणकर सुनिल प्रभाकर	खुला	१०-०६-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०२-०१-१९८२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२९३५	२८३१	कल्याणकर विजय दिगंबर	खुला	२७-०६-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०६-०१-१९८४	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत

२९३६	२८३२	देशपांडे शाम वासुदेवराव	खुला	२४-०८-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०२-०१-१९८२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०८-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२९३७	२८३३	शिरसाट दत्तात्रय नाथा	खुला	०८-१२-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१७-०२-१९८४	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
२९३८	२८३४	शहाणे विजयकुमार दशरथ	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०४-०५-१९८२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२९३९	२८३५	शेख शफी अहमद इमामसाहेब मुजावर	खुला	०१-०६-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	११-०१-१९८२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
२९४०	२८३६	दरेकर संपत विष्णू	खुला	२३-०१-१९६४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१८-०७-१९८८	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०१-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२९४१	२८३७	गायकवाड सुभाष रामभाऊ	वि.जा.(अ)	०८-०३-१९६४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	११-०५-१९८४	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०३-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	क.अ. पदावर पदोन्नत . मात्र व्यावसायिक परीक्षा अनुत्तीर्ण असल्याचे निर्देशनास आल्याने पदोन्नती रद्द
२९४२	२८३८	गायकवाड अनिल भगवान	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१२-०८-१९९३	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२९४३	२८३९	पांडे केरु दगडू	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०२-०१-१९८४	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
२९४४	२८४०	अडाकूल संतोष सावण्णा	खुला	०१-०६-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२३-११-१९८९	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०२४	अनुत्तीर्ण	पुणे	
२९४५	२८४१	गायकवाड अशोक बाबजी	खुला	१२-१०-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.		१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-१०-२०२६	अनुत्तीर्ण	पुणे	
२९४६	२८४२	चोरे राम जेजोराम	खुला	०१-०६-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२९-०३-१९९०	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०२८	अनुत्तीर्ण	पुणे	विनंतौनुसार परिमंडळ बदल नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २८८१ शा.प. दि. १७.६.२००७
२९४७	२८४३	कदम पोपट एकनाथ	खुला	२१-०८-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०१-०४-१९९१	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०८-२०२८	अनुत्तीर्ण	पुणे	
२९४८	२८४४	ताबोळी अन्वर इमामभाई	खुला	२५-०९-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०८-०५-१९९२	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३०-०९-२०२८	अनुत्तीर्ण	पुणे	

२९४९	२८४५	तानवडे आदिनाथ अर्जुन	खुला		समावेशन	शिपाई	नि.अ.आ.	०१-१०-१९९७	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०१-२०२४	अनुत्तीर्ण	पुणे	
२९५०	२८४६	देशपांडे दिपक धुंडोराम	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	अनुरेखक	रु.अ.आ.	०२-०७-१९८४	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
२९५१	२८४७	सिनारे संजय कारभारी	खुला	०१-०६-१९६६	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०१-०८-१९९६	१४-०३-२००२	१४-०३-२००२	३१-०५-२०२४	अनुत्तीर्ण	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९५२	२८४८	सपकाळे रमेश सांडु	अ.जाती	०१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१४-१०-१९८०	०१-०४-२००२	०१-०४-२००२	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	नाशिक	
२९५३	२८४९	खुडसुगे एम.एस.	इ.मा.व.	०२-११-१९६३	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०१-०७-१९९०	१२-०४-२००२	१२-०४-२००२	३०-११-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९५४	२८५०	मो.हनिफ शेख करीम	खुला	१०-०७-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०६-०६-१९७८	१२-०४-२००२	१२-०४-२००२	३१-०७-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९५५	२८५१	तायडे एम.एल.	अ.जाती	०१-०७-१९५५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१०-१२-१९८०	१७-०४-२००२	१७-०४-२००२	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९५६	२८५२	जाधव मोहन गजानन	खुला	०१-०६-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२०-०८-१९९३	२६-०४-२००२	२६-०४-२००२	३१-०५-२०२८	०५/२०१०	कोल्हापूर	अपंग (अस्थिव्यंग)
२९५७	२८५३	संकपाळ लक्ष्मीकांत विठ्ठल	खुला	०१-०७-१९६५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२०-०२-१९९०	०७-०५-२००२	०७-०५-२००२	३०-०६-२०२३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९५८	२८५४	इंगळे परेश सुधाकर	इ.मा.व.	१४-१२-१९७८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१६-१२-१९९८	०८-०५-२००२	०८-०५-२००२	३१-१२-२०३६	अनुत्तीर्ण	नाशिक	परिमंडळ बदल
२९५९	२८५४-अ	आचट बाजीराव कचरू	भ.ज.(क)	०२-०६-१९७१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	११-१२-१९९६	०९-०५-२००२	०९-०५-२००२	३०-०६-२०२९	०५/२००९	ठाणे	
२९६०	२८५५	माने सतिश आण्णा	वि.जा.(अ)	०१-०६-१९६१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	३१-०३-१९९३	१५-०५-२००२	१५-०५-२००२	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२९६१	२८५६	चव्हाण सु.च.	अ.जाती	१३-०८-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२४-०५-१९९४	१५-०५-२००२	१५-०५-२००२	३१-०८-२०२६	अनुत्तीर्ण	ठाणे	
२९६२	२८५७	माकोडे एस.टी.	इ.मा.व.	०७-११-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१६-१०-१९९३	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३०-११-२०२१	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९६३	२८५८	अडसोड आर.डी.	इ.मा.व.	२०-१२-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२२-१०-१९९०	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-१२-२०२१	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९६४	२८५९	तिडके आर.के.	इ.मा.व.	०७-०२-१९६५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२८-१०-१९९८	१६-०५-२००२	१६-०५-२००२	२८-०२-२०२३	अनुत्तीर्ण	अमरावती	

२९६५	२८६०	दाळू सी.जे.	इ.मा.व.	०१-०६-१९६५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२१-१०-१९९३	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९६६	२८६१	शेळके एस.जी.	अ.जमाती	१०-०४-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२६-१०-१९९३	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३०-०४-२०२४	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९६७	२८६२	ढगे एन.डी.	खुला	०१-०७-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१९-०२-१९९२	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३०-०६-२०२४	अनुत्तीर्ण	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९६८	२८६३	इंगळे के.ए.	अ.जमाती	०५-०७-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१३-०३-१९९०	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-०७-२०२४	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९६९	२८६४	महाकाळ बी.एस.	इ.मा.व.	२४-१२-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२२-१०-१९९०	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-१२-२०२४	अनुत्तीर्ण	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९७०	२८६५	चव्हाण जी.एस.	वि.जा.(अ)	०४-०४-१९६७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२६-१२-१९८९	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३०-०४-२०२५	अनुत्तीर्ण	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९७१	२८६६	डगवार ए.बी.	खुला	०१-०६-१९६७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	११-०६-१९९३	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-०५-२०२५	अनुत्तीर्ण	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९७२	२८६७	खंदारे व्ही.एल.	अ.जाती	०७-०५-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०५-११-१९९०	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-०५-२०२६	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९७३	२८६८	देशमुख सी.एस.	खुला	०७-०७-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२१-१०-१९९३	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-०७-२०२६	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९७४	२८६९	कळेबे पी.पी.	अ.जाती	०५-०२-१९६९	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१६-१०-१९९३	१६-०५-२००२	१६-०५-२००२	२८-०२-२०२७	अनुत्तीर्ण	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९७५	२८७०	कवडे एस.एल.	अ.जमाती	१०-०७-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१३-१२-१९८९	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-०७-२०२८	अनुत्तीर्ण	अमरावती	

२९७६	२८७१	बांगर जी.जे.	अ.जाती	१३-०८-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	११-०६-१९९३	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-०८-२०२८	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९७७	२८७२	खोराटे पांडुरंग नारायण	खुला	२८-१०-१९७१	समावेशन	अनुरेखक	रु.अ.आ.	०१-११-१९९६	१६-०५-२००२	१६-०५-२००२	३१-१०-२०२९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२९७८	२८७३	गावित लक्ष्मण ग.	अ.जमाती	०२-०६-१९६७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०७-०५-१९९३	२०-०५-२००२	२०-०५-२००२	३०-०६-२०२५	अनुत्तीर्ण	नाशिक	परिमंडळ बदल
२९७९	२८७४	मोरे दिपक वसंत	इ.मा.व.	२९-०८-१९६०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२४-०४-१९८६	२७-०५-२००२	२७-०५-२००२	३१-०८-२०१८	अनुत्तीर्ण	ठाणे	
२९८०	२८७५	तुपे श्रीकांत सुधाकर	वि.जा.(अ)	२२-०३-१९६७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०४-०४-१९९७	२७-०५-२००२	२७-०५-२००२	३१-०३-२०२५	अनुत्तीर्ण	नाशिक	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९८१	२८७६	तांबोळी झाकौर हुसेन नुरमंहमद	खुला	०३-०५-१९७३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२५-०६-१९९३	२८-०५-२००२	२८-०५-२००२	३१-०५-२०३१	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२९८२	२८७७	घाडगे राजेश शामराव	खुला	०२-११-१९७२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१४-०७-१९९५	२९-०५-२००२	२९-०५-२००२	३०-११-२०३०	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२९८३	२८७८	शिरगावे किरण जयपाल	खुला	१०-१०-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१३-०८-१९९१	१२-०६-२००२	१२-०६-२००२	३१-१०-२०२८	अनुत्तीर्ण	नाशिक	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्र. २८८१-अ
२९८४	२८७९	म्हात्रे गजानन विठ्ठल	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०४-०८-१९८१	०१-०६-२००२	०१-०६-२००२	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२९८५	२८८०	सोनवणे रघुनाथ धनाजी	अ.जाती	०१-०६-१९६५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२३-०३-१९९३	०४-०६-२००२	०४-०६-२००२	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	ठाणे	
२९८६	२८८१	चोरे राम जेजौराम	अ.जमाती	०१-०६-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२९-०३-१९९०	०५-०६-२००२	०५-०६-२००२	३१-०५-२०२८	अनुत्तीर्ण	नाशिक	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २८४२ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
२९८७	२८८१-अ	शिरगावे किरण जयपाल अ	खुला	१०-१०-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१३-०८-१९९१	१२-०६-२००२	१२-०६-२००२	३१-१०-२०२८	अनुत्तीर्ण	नाशिक	नविन नोंद , जुना क्र.२८७८ येथील नोंद वगळली.
२९८८	२८८२	वारंगड संजय भानुदास	खुला	२४-०६-१९७६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१६-१०-१९९८	१४-०६-२००२	१४-०६-२००२	३०-०६-२०३४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
२९८९	२८८३	खाडेकर संजय बबनराव	इ.मा.व.	१४-११-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१७-०८-१९९१	१५-०६-२००२	१५-०६-२००२	३०-११-२०२४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	

२९९०	२८८४	डंगोले डी.एस.	इ.मा.व.	२७-०५-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१७-१०-१९९२	२६-०६-२००२	२६-०६-२००२	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
२९९१	२८८५	शेळके आर.बी.	अ.जाती	२१-०५-१९७३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०३-०२-१९९७	२६-०६-२००२	२६-०६-२००२	३१-०५-२०३०	अनुत्तीर्ण	अमरावती	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
२९९२	२८८६	माळी प्रकाश नामदेव	इ.मा.व.	०१-०५-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०६-०३-१९८५	२९-०६-२००२	२९-०६-२००२	३०-०४-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	
२९९३	२८८७	बैरागी प.रा.	भ.ज.(ब)	२३-०९-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२३-०३-१९९३	०१-०७-२००२	०१-०७-२००२	३०-०९-२०२४	अनुत्तीर्ण	नाशिक	
२९९४	२८८८	सोनटक्के बी.एस.	खुला	०८-०१-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२०-१०-१९८४	१४-०७-२००२	१४-०७-२००२	३१-०१-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२९९५	२८८९	हावळे एस.आर.	खुला	२८-०६-१९६३	समावेशन	हजरी सहाय्यक	का.आ.	०८-०४-१९८७	२४-०७-२००२	२४-०७-२००२	३०-०६-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२९९६	२८९०	शेख असद शेख समत	खुला	२४-१२-१९५४	समावेशन	हजरी सहाय्यक	का.आ.	१०-०२-१९८४	२५-०७-२००२	२५-०७-२००२	३१-१२-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२९९७	२८९१	बोरसे अशांक मुकुंदा	इ.मा.व.	२७-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८३	२६-०७-२००२	२६-०७-२००२	३१-०५-२०२२	१९९४	नाशिक	परिमंडळ बदलामुळे येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १०६० येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
२९९८	२८९२	खरात एस.एम.	भ.ज.(क)	०५-०४-१९७४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२६-०५-१९९८	२७-०७-२००२	२७-०७-२००२	३०-०४-२०३२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
२९९९	२८९३	शेख रज्जाक शेख मुनाफ	खुला	१७-०७-१९६३	समावेशन	हजरी सहाय्यक		०१-१०-१९९३	२७-०७-२००२	२७-०७-२००२	३१-०७-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०००	२८९४	सातपुते बी.के.		०७-०५-१९७०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०५-१९९०	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०५-२०२८	अनुत्तीर्ण	नाशिक	
३००१	२८९५	गुजगोंड च.म.	खुला	०५-०३-१९५२	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०१-०९-१९८३	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०३-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३००२	२८९६	भोसले अ.बा.	खुला	२६-०७-१९५२	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	११-०२-१९७७	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३००३	२८९७	पंढरपूरकर का.म.	इ.मा.व.	११-१०-१९५२	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१९-१२-१९८१	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-१०-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त

३००४	२८९८	निकुंभे भट्ट किसन	अ.जमाती	०१-०६-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०३-१९८४	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०५-२०१८	१९९२	औरंगाबाद	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १७७२ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७. प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले
३००५	२८९९	वाहुळ गुलाब नामदेव	अ.जाती	१७-०५-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८२	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०५-२०२०	१९९२	ठाणे	परिमंडळ बदलामुळे येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. ७२१ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७. तथापि सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट
३००६	२९००	बोरस्ते प्रकाश दशरथ	खुला	३०-११-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	२८-०१-१९८३	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३०-११-२०२०	१९९३	ठाणे	परिमंडळ बदलामुळे येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १०५३ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७.
३००७	२९०१	गुरव राजेंद्र ऑंकार	इ.मा.व.	०३-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०१-०२-१९८३	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०७-२०२२	१९९४	ठाणे	परिमंडळ बदलामुळे येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १०६१ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७.

३००८	२९०२	जाधव अविनाश विठ्ठल	अ.जमाती	०४-०६-१९७४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०१-०१-१९९७	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३०-०६-२०३२	अनुत्तीर्ण	नाशिक	
३००९	२९०३	कुलकर्णी आर.ए.	खुला	१५-०७-१९५१	समावेशन	मस्टर कारकून	का.आ.	०१-०७-१९७७	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०७-२००९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
३०१०	२९०४	वाघ के. एस.	भ.ज.(ड)	२७-०३-१९५७	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	१४-११-१९८३	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०३-२०१५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३०११	२९०५	पठाण युसुनखान गुलजारखान	खुला	०१-०२-१९५८	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	०८-०७-१९८६	०१-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३०१२	२९०६	गायके डी.पी.	इ.मा.व.	०१-०६-१९६४	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	२४-०९-१९८४	०१-०८-२००२	१३-०८-२००२	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०१३	२९०७	कादरी अकबरशाहा बुदनशाहा	वि.जा.(अ)	२२-०८-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	१३-०८-२००२	०१-०८-२००२	३१-०८-२०१३	१९८९	नाशिक	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. ८१ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७. जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत.
३०१४	२९०७-अ	कलकर्णी ना.त्रि.	खुला	२४-०१-१९६०	समावेशन	उपअवेक्षक	का.आ.	३०-०८-१९८५	१४-०८-२००२	१४-०८-२००२	३१-०१-२०१८	११/१९८५	पुणे	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता. अ.क्र. ३४४ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
३०१५	२९०८	गावित दिलीप सोमनाथ	अ.जमाती	०१-०६-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१६-०८-१९९१	२८-०८-२००२	२८-०८-२००२	३१-०५-२०२८	अनुत्तीर्ण	नाशिक	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता.
३०१६	२९०९	जगताप प्रकाश नथु	अ.जाती	०१-०९-१९९४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१२-१२-१९८५	०१-०९-२००२	०१-०९-२००२	३१-०१-२०२४	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०१७	२९१०	मोरे विश्वास काशिनाथ	इ.मा.व.	१५-०८-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	१६-११-१९८३	२०-०९-२००२	२०-०९-२००२	३१-०८-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	

३०१८	२९११	बोरुडे नंदकुमार साहेबराव	अ.जाती	१९-१२-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	३०-०६-१९९३	२७-०९-२००२	२७-०९-२००२	३१-१२-२०२६	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३०१९	२९१२	ढेकणे मा.श.	इ.मा.व.	२८-१२-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	३१-०१-१९८६	०१-१०-२००२	०१-१०-२००२	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	ठाणे	
३०२०	२९१३	ठाकुर रा.गो.	इ.मा.व.	०४-०७-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०४-१९७९	१५-१०-२००२	१५-१०-२००२	३१-०७-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता.
३०२१	२९१४	कंगाले एस.एम.	अ.जमाती	०१-०५-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०१-१२-१९८९	१६-१२-२००२	१६-१२-२००२	३०-०४-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
३०२२	२९१५	तिडके भा.ज.	इ.मा.व.	१८-१२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०४-१९७९	२१-१२-२००२	२१-१२-२००२	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०२३	२९१६	खर्चे राजेंद्र मधुकर	इ.मा.व.	०४-०६-१९६४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१८-०४-१९८४	३०-१२-२००२	३०-१२-२००२	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०२४	२९१७	पुणेकर दा.रा.	खुला	१७-०६-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-१०-१९७९	०७-०१-२००३	०७-०१-२००३	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३०२५	२९१८	शेवाळे स.बु.	इ.मा.व.	०१-०१-१९५०	समावेशन	मुकादम	का.आ.	२५-०५-१९७३	०८-०१-२००३	०८-०१-२००३	३१-१२-२००७	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३०२६	२९१९	सावंत ल.द.	खुला	०३-०२-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०९-१९७९	०८-०१-२००३	०८-०१-२००३	२८-०२-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३०२७	२९२०	गाडे सोन्याबापू रंगनाथ	खुला	०१-०६-१९६०	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०३-०७-१९८६	२२-०१-२००३	२२-०१-२००३	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	पुणे	
३०२८	२९२१	सोनावणे संभाजी शंकरराव	खुला	२५/०६/१९६४	समावेशन	कारकून	नि.अ.आ.	०४-०१-१९९७	०१-०२-२००३	०१-०२-२००३	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०२९	२९२२	केनवडकर आर.आर.	खुला	०९-०५-१९६५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२१-०६-१९९३	०७-०२-२००३	०७-०२-२००३	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	अमरावती	
३०३०	२९२३	पवार एन.एस.	भ.ज.(क)	११-१२-१९६७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२१-१२-१९८९	०७-०२-२००३	०७-०२-२००३	३१-१२-२०२५	अनुत्तीर्ण	अमरावती	
३०३१	२९२४	येवतीकर ए.बी.	खुला	०८-०९-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२५-०१-१९९५	०७-०२-२००३	०७-०२-२००३	३०-०९-२०२६	अनुत्तीर्ण	अमरावती	
३०३२	२९२५	चव्हाण महादेव राऊ	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०५-०१-१९८१	१४-०२-२००३	१४-०२-२००३	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३०३३	२९२६	गायकवाड रविंद्र यशवंतराव	खुला	१३-१२-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१२-०२-१९८६	३१-०३-२००३	३१-०३-२००३	३१-१२-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०३४	२९२७	कोकाटे दत्तात्रय लक्ष्मण	खुला	०२-०६-१९५५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२९-१२-१९७८	१६-०४-२००३	१६-०४-२००३	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
३०३५	२९२८	पाटील तुकाराम देवप्पा	खुला	२९-०७-१९६१	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०८-०८-१९७९	१३-०५-२००३	१३-०५-२००३	३१-०७-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	

३०३६	२९२९	होबाळ पोपट तुकाराम	अ.जाती	२०-०६-१९६०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१९-१०-१९९२	१५-०५-२००३	१५-०५-२००३	३०-०६-२०१८	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३०३७	२९३०	मुंडे आर.डी.	इ.मा.व.	२५-१०-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	२७-०५-२००३	२७-०५-२००३	३१-१०-२०१४	१२/१९९८	अमरावती	
३०३८	२९३१	कमाके एस.जे.	अ.जमाती	१४-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०३-१९८३	२७-०५-२००३	२७-०५-२००३	३१-०१-२०१८	१२/१९९८	अमरावती	क.अ. पदावर पदोन्नत
३०३९	२९३२	पाखरे सुनिल नामदेव	खुला	०६-०६-१९६१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०८-१२-१९८१	०३-०६-२००३	०३-०६-२००३	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	पुणे	
३०४०	२९३३	जगताप तोलाराम विठोबा	खुला	२२-०५-१९६५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२२-०८-१९८४	०३-०६-२००३	०३-०६-२००३	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	
३०४१	२९३४	बिराजदार रमेश व्यंकटराव	खुला	०६-०७-१९६७	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	०३-०६-२००३	०३-०६-२००३	०३-०६-२००३	३१-०७-२०२५	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०४२	२९३५	चव्हाण राजू बाबुराव	खुला	०७-१०-१९६७	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	०३-०६-२००३	०३-०६-२००३	०३-०६-२००३	३१-१०-२०२५	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०४३	२९३६	श्रीमती देशमुख उज्वला दत्तात्रय	इ.मा.व.	२३-१०-१९६८	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	०३-०६-२००३	०३-०६-२००३	०३-०६-२००३	३१-१०-२०२६	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०४४	२९३७	भोसले शामराव फक्कड	खुला	०१-०६-१९७१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२३-०३-१९९०	०३-०६-२००३	०३-०६-२००३	३०-०६-२०२९	अनुत्तीर्ण	पुणे	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
३०४५	२९३८	मिटकरी शिवशंकर विलास	खुला	०५-११-१९७४	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	०३-०६-२००३	०३-०६-२००३	०३-०६-२००३	३०-११-२०३२	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०४६	२९३९	वीर बाबासाहेब महादेव	खुला	२०-०६-१९७६	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	०३-०६-२००३	०३-०६-२००३	०३-०६-२००३	३०-०६-२०३४	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०४७	२९४०	भुजबळ विठ्ठल हनुमंतराव	इ.मा.व.	०१-०६-१९५९	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०१-०७-१९८६	१८-०६-२००३	१८-०६-२००३	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
३०४८	२९४१	सातपुते अर्जुन शंकरराव	खुला	०३-०६-१९५९	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०१-०९-१९८३	१८-०६-२००३	१८-०६-२००३	३०-०६-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
३०४९	२९४२	भोसले संजय आत्माराम	खुला	१२-११-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२०-०९-१९८४	१८-०६-२००३	१८-०६-२००३	३०-११-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
३०५०	२९४३	संगितराव धर्मराज दत्तात्रय	वि.मा.प्र.	२२-०७-१९७१	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	२६-०६-२००३	२६-०६-२००३	२४-०६-२००३	३१-०७-२०२९	१२/१९९१	कोल्हापूर	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १३६८ येथिल नोंद बगळली. शा.प. दि. १७.६.२००७

३०५१	२९४४	पाडेकर शिवाजी खंडू	खुला	०५-०८-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९८३	२४-०६-२००३	२६-०६-२००३	३१-०८-२०२१	अनुत्तीर्ण	नाशिक	
३०५२	२९४५	बोरसे अशोक बाबुराव	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०९-१९८४	२७-०६-२००३	२७-०६-२००३	३१-०५-२०२१	१९९६	नाशिक	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १८८९ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
३०५३	२९४६	पिळोदेकर पी.के	खुला	१८-१०-१९५८	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२१-०९-१९८२	०१-०७-२००३	०१-०७-२००३	३१-०१-२०१६	१९९६	नाशिक	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. २५०५ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
३०५४	२९४७	सुर्यवंशी अशोक पोलाद	इ.मा.व.	१२-०५-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०४-०२-१९८३	०१-०७-२००३	०१-०७-२००३	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	नाशिक	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता.
३०५५	२९४८	टिपुगडे अनिल दत्तात्रय	इ.मा.व.	१८-०२-१९६०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-०४-१९७९	०१-०७-२००३	०१-०७-२००३	२८-०१-२०१८	१२/१९९३	कोल्हापूर	नोंद वगळली. नविन जेष्ठता क्रमांक २४६५-अ शा.प. दि. २३-७-२००८
३०५६	२९४९	दराडे वसंत मुरलीधर	भ.ज.(ड)	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	१६-०७-२००३	१६-०७-२००३	३१-०५-२०१३	१९८९	नाशिक	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता.
३०५७	२९५०	साखरे सोमनाथ महालिंग	खुला	२०-०५-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०३-१९८२	१७-०७-२००३	१७-०७-२००३	३१-०५-२०१५	१९९९	नाशिक	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता.
३०५८	२९५१	जोधेकर मनोहर दादू	खुला	१७-०७-१९६१	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०९-०६-१९८३	०१-०८-२००३	०१-०८-२००३	३१-०७-२०१९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३०५९	२९५२	शिकलगार दिलावर आब्बास	भ.ज.(ब)	०१-१२-१९५७	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	०६-०९-१९८३	०१-०८-२००३	०१-०८-२००३	३०-११-२०१५	१२/१९९०	कोल्हापूर	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता. तथापि प्रकरण न्यायप्रविष्ट

३०६०	२९५३	मालवळ प्रभाकर भिकाजी	भ.ज.(ब)	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१९-०१-१९८३	०१-०८-२००३	०१-०८-२००३	३१-०५-२०२१	१९९७	नाशिक	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १०३० येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
३०६१	२९५४	कदम जयसिंग यशवंत	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२५-१०-१९८२	०१-०८-२००३	०१-०८-२००३	३१-०१-२०१६	१२/१९९९	कोल्हापूर	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. ८१६ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
३०६२	२९५४-अ	पाटील म्हात्रु भिकू	खुला	०१-१०-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२१-०६-१९७७	०२-०८-२००३	०२-०८-२००३	३०-०९-२०१०	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३०६३	२९५५	हांडे बळीराम सबाजी	खुला	०१-०६-१९५२	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.		२०-०८-२००३	२०-०८-२००३	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
३०६४	२९५६	माने उत्तम भानुदास	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०७-०१-१९८५	२०-०८-२००३	२०-०८-२००३	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
३०६५	२९५७	डुबे बाळासाहेब लक्ष्मण	खुला	०२-०६-१९५७	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०१-१०-१९८२	२२-०८-२००३	२२-०८-२००३	३०-०६-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
३०६६	२९५८	धेंडे गोतम बाबूराव	खुला	१२-१२-१९५७	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.		२२-०८-२००३	२२-०८-२००३	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
३०६७	२९५८-अ	करवाडे प्र.श.	अ.जाती	१५-०२-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१८-१२-१९९६	०३-०९-२००३	०३-०९-२००३	२९-०२-२०२४	०५/२००८	ठाणे	
३०६८	२९५९	भार दत्तात्रय गेनभाऊ	खुला	०१-०५-१९५८	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	०९-०३-१९८४	१०-०९-२००३	१०-०९-२००३	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	
३०६९	२९६०	मसले चंद्रकांत नामदेव	खुला	२२-०१-१९६४	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	१४-०९-१९८४	१०-०९-२००३	१०-०९-२००३	३१-०१-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
३०७०	२९६१	टोणपे मच्छिंद्र रोहिदास	अ.जाती	०१-०६-१९६८	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	१२-०९-२००३	१२-०९-२००३	१२-०९-२००३	३१-०५-२०२६	अनुत्तीर्ण	ठाणे	
३०७१	२९६२	मदने विश्वनाथ दिनकर	इ.मा.व.	२०-०३-१९७१	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	१२-०९-२००३	१२-०९-२००३	१२-०९-२००३	३१-०३-२०२९	अनुत्तीर्ण	ठाणे	
३०७२	२९६३	व्यंकटराव बलेंवाड रामदत्त	भ.ज.	१७-०३-१९७४	सरळसेवा	स्था.अ.स.	नि.अ.आ.	१५-०९-२००३	१५-०९-२००३	१५-०९-२००३	३१-०३-२०३२	अनुत्तीर्ण	ठाणे	
३०७३	२९६४	तुरकर आर.एस.	इ.मा.व.	१२-११-१९६०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१६-१२-१९८३	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३०-११-२०१८	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०७४	२९६५	नागपूर आर.सी.	इ.मा.व.	०८-०३-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२१-०७-१९९२	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०३-२०२४	अनुत्तीर्ण	नागपूर	

३०७५	२९६६	नेरल वि.आ.	भ.ज.(ब)	३१-०१-१९६७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२९-११-१९८९	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०१-२०२५	०५/२००८	नागपूर	जात प्रमाणपत्र वैध अ व्यावसायिक परीक्षा ५/२००८ मध्ये उत्तीर्ण असल्याची नोंद शा.प. दि. ०९-०६- १०. ५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
३०७६	२९६७	पाटील अ.श्री.	इ.मा.व.	०१-०४-१९६७	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०३-११-१९९२	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०३-२०२५	अनुत्तीर्ण	नागपूर	चिचोडीकर
३०७७	२९६८	पोटे सी.पी.	इ.मा.व.	०७-०५-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०१-०७-१९९८	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०५-२०२६	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०७८	२९६९	जाधव प्र.व.	खुला	१२-०६-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०५-०९-१९९७	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३०-०६-२०२६	अनुत्तीर्ण	नागपूर	५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
३०७९	२९७०	वसु रा.ल.	इ.मा.व.	०२-०७-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२४-०६-१९९८	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०७-२०२६	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०८०	२९७१	गोरकार आर.डी.	इ.मा.व.	२०-०५-१९६९	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२६-०६-१९९८	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०५-२०२७	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०८१	२९७२	आसुटकर जी.झेड.	इ.मा.व.	२५-०६-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१०-०१-१९००	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३०-०६-२०२८	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०८२	२९७३	गावडे प्र.जा.	इ.मा.व.	२८-०१-१९७४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०५-०९-१९९७	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०१-२०३२	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०८३	२९७४	नारेकर श्री.नि.	इ.मा.व.	१७-०४-१९७४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०५-०९-१९९७	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३०-०४-२०३२	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०८४	२९७५	गोतम आर.एन.	इ.मा.व.	०९-०९-१९७५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१७-०९-१९९६	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३०-०९-२०३३	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०८५	२९७६	वाडीभस्मे आर.एम.	इ.मा.व.	०१-०३-१९६७	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२६-१०-१९९३	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०३-२०२५	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०८६	२९७७	तारसेकर आर.पी.	खुला	०९-१०-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२७-०९-१९७९	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-१०-२०११	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३०८७	२९७८	शालीग्राम सं.ल.	खुला	२३-०५-१९५५	समावेशन	अनुरेखक	का.आ.	१७-१२-१९८१	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०८८	२९७९	जोशी अ.व.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-०१-१९८२	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३०-०४-२०१३	१२/२०००	नागपूर	
३०८९	२९८०	गुरुमुखी चि.ह.	अ.जमाती	०३-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०१-१९८२	१८-०९-२००३	१८-०९-२००३	३१-०७-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०९०	२९८१	कारंजेकर रा.खु.	इ.मा.व.	२८-०९-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-१०-१९७८	१४-१०-२००३	१४-१०-२००३	३०-०९-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	

३०९१	२९८२	खेडीकर आर.जी.	इ.मा.व.	२३-११-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-११-१९८१	१४-१०-२००३	१४-१०-२००३	३०-११-२०१७	अनुत्तीर्ण	नागपूर	
३०९२	२९८२-अ	शेळके संजय भागवत	खुला	२१-०४-१९६९	सरळसेवा	---	नि.अ.आ.	-----	१७-१०-२००३	१७-१०-२००३	३०-०४-२०२७	अनुत्तीर्ण	पूणे	
३०९३	२९८३	दरेकर शंकर तुकाराम	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	उपअवेक्षक	नि.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-११-२००३	०१-११-२००३	३१-०५-२०१३	१९९०	नाशिक	परिमंडळ बदलामुळे सुधारित जेष्ठता. तथापि प्रकरण न्यायप्रविष्ट
३०९४	२९८४	पाटील द.अ.	इ.मा.व.	०१-०६-१९६१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०२-१२-१९८२	०१-११-२००३	०१-११-२००३	३१-०५-२०१९	अनुत्तीर्ण	ठाणे	
३०९५	२९८५	भैरे य.रा.	इ.मा.व.	०१-०५-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१५-०४-१९८३	०१-११-२००३	०१-११-२००३	३०-०४-२०२१	अनुत्तीर्ण	ठाणे	
३०९६	२९८६	महाजन आर.एम.	अ.जाती	०६-०७-१९६३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०८-०४-१९८३	०१-११-२००३	०१-११-२००३	३१-०७-२०२१	१२/१९९८	अमरावती	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १९९० येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
३०९७	२९८७	कुलकर्णी संजय शांताराम	खुला	२७-११-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९७९	०१-११-२००३	०१-११-२००३	३०-११-२०१५	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३०९८	२९८७-अ	सावंत पराग कमलाकर	खुला	३०-१०-१९६७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९७९	०१-११-२००३	०१-११-२००३	३०-११-२०१५	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३०९९	२९८८	देसाई पंडीत बचराम	खुला	०८-१०-१९५८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०४-०३-१९९३	०६-११-२००३	०६-११-२००३	३१-१०-२०१६	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१००	२९८९	पोवार बाबूराव गणपती	खुला	२४-११-१९६१	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१२-०४-१९७९	०७-११-२००३	०७-११-२००३	३०-११-२०१९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१०१	२९९०	सावेकर गजानन शंकर	खुला	०१-०९-१९६४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-१२-१९८४	११-११-२००३	११-११-२००३	३१-०८-२०२२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१०२	२९९१	कांबळे बळवंत आकाराम	अ.जाती	०१-०६-१९५८	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०६-१९८३	१४-११-२००३	१४-११-२००३	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१०३	२९९२	छबारे मोहम्मद श.इ.	खुला	१६-११-१९६४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२९-०१-१९९५	१८-११-२००३	१८-११-२००३	३०-११-२०२२	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१०४	२९९३	उपलंचीवार पी.आर.	खुला	१४-०१-१९६९	समावेशन		रोज. आस्था	१७-०१-१९८९	१८-११-२००३	१८-११-२००३	३१-०१-२०२७	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१०५	२९९४	गिते भाऊराव बारकू	भ.ज.(ड)	०१-११-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२४-१०-१९८२	२०-११-२००३	२०-११-२००३	३१-१०-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१०६	२९९५	गरुड माधव गोपीचंद	खुला	०१-०२-१९५९	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०२-०५-१९८२	२०-११-२००३	२०-११-२००३	३१-०१-२००९	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त

३१०७	२९९६	बैरागी गुलाब बाळकदास	भ.ज.(ब)	०७-१०-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२५-१०-१९८२	२०-११-२००३	२०-११-२००३	३१-१०-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१०८	२९९७	चव्हाण काशिनाथ रामा	अ.जमाती	०१-०६-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२२-१०-१९८२	२०-११-२००३	२०-११-२००३	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३१०९	२९९८	कोल्हे उध्व शंकर		०१-०६-१९५०	समावेशन	कारकून	का.आ.	०५-०३-१९७६	२०-११-२००३	२०-११-२००३	३१-०५-२००८	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३११०	२९९९	पाटील भगवान गंभीर	भ.ज.(ब)	०१-०६-१९५१	समावेशन	कारकून	का.आ.	०४-०४-१९७६	२०-११-२००३	२०-११-२००३	३१-०५-२००९	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१११	३०००	बागुल काळूराम धुळ्या	अ.जमाती	०१-०६-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१९-१०-१९९४	२८-११-२००३	२८-११-२००३	३१-०५-२०२८	अनुत्तीर्ण	नाशिक	
३११२	३००१	कुलकर्णी अनिल मल्हारराव	खुला	१७-०७-१९५२	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२१-०३-१९८१	०४-१२-२००३	०४-१२-२००३	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३११३	३००१-अ १	मुजावर रशिद गणौ	खुला	२३-०७-१९५३	समावेशन	मिस्त्रि	रु.अ.आ.	१०-०४-१९८३	०४-१२-२००३	०४-१२-२००३	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३११४	३००१-अ २	शेख सिकंदर मुस्तफा	खुला	२७-०५-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	३१-०५-१९८०	०४-१२-२००३	०४-१२-२००३	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	अनुत्तीर्ण	सेवानिवृत्त
३११५	३००१-अ	कामोजी पंचाक्षरी वीरप्पा	खुला	२६-०९-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-११-१९८१	१२-१२-२००३	१२-१२-२००३	३०-०९-२०१२	अनुत्तीर्ण	ठाणे	नविन नोंद. जुना जेष्ठता क्र. ६११ येथील नोंदी वगळल्या. शा.प. दि. १६-६-२००८
३११६	३००१-बी	साठे आनंदा जोतिबा	खुला	०१-०६-१९५७	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-०५-१९८४	१७-१२-२००३	१७-१२-२००३	३०-०५-२०१४	अनुत्तीर्ण	ठाणे	
३११७	३००२	पाटील देवनाथ रामदास	इ.मा.व.	०१-०८-१९५४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२९-११-१९८४	१८-१२-२००३	१८-१२-२००३	३१-०७-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	
३११८	३००३	चव्हाण अशोक किसन	अ.जाती	०५-०४-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०१-१०-१९८७	२०-१२-२००३	२०-१२-२००३	३०-०४-२०१४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३११९	३००४	नागे दरिआण्णा मारुती	अ.जाती	१४-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०९-१९८०	२४-१२-२००३	२४-१२-२००३	३०-०६-२०१२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१२०	३००४-अ	थंपी मोहनकुमार सुंदरन	खुला	१८-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	०३-११-१९८०	२५-१२-२००३	२५-१२-२००३	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१२१	३००४-बी	बोपडीकर र.चं.अ.	खुला	२७-०३-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०९-१९८०	२६-१२-२००३	२६-१२-२००३	३०-०३-२०१०			सेवानिवृत्त.
३१२२	३००५	बेलदार पुरुषोत्तम ओंकार	भ.ज.(ब)	०१-०६-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१८-०४-१९८४	२६-१२-२००३	२६-१२-२००३	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	

३१२३	३००६	बांदे पुंडलिक रामचंद्र	खुला	०७-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-११-१९८०	२६-१२-२००३	२६-१२-२००३	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१२४	३००७	वाघाडे आर.ए.	वि.मा.प्र.	०८-०२-१९४७	समावेशन	हजेरी लिपीक	नि.अ.आ.	०२-१२-१९७२	३१-१२-२००३	३१-१२-२००३	२८-०२-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त.
३१२५	३००८	सांडेल एस.एस.	इ.मा.व.	१६-०२-१९५५	समावेशन	गेज कारकून	नि.अ.आ.	०१-०७-१९७६	३१-१२-२००३	३१-१२-२००३	२८-०२-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१२६	३००९	चौधरी डी.बी.	इ.मा.व.	२२-११-१९५५	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	२०-०५-१९८२	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-११-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१२७	३०१०	सहारे अ.टी.	अ.जाती	१९-१०-१९५७	समावेशन	हजेरी लिपीक	नि.अ.आ.	३०-०४-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-१०-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१२८	३०११	गिरी पी.बी.	--	०४-०७-१९५८	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	२८-०५-१९८६	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१२९	३०१२	मेश्राम डी.जी.	अ.जाती	२७-०७-१९५२	समावेशन	हजेरी लिपीक	रु.अ.आ.		३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१३०	३०१३	सोमभद्रे एम.बी.	इ.मा.व.	०८-०२-१९४७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०२-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	२८-०२-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त.
३१३१	३०१४	चौर एस.बी.	अ.जाती	२४-०३-१९४७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२३-०७-१९८०	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-३-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त.
३१३२	३०१५	चौधरी य.ना.	खुला	२५-०४-१९४७	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	२८-०२-१९७४	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-४-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त.
३१३३	३०१६	राडे व्ही.बी.	इ.मा.व.	०१-०७-१९४७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०२-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०६-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त.
३१३४	३०१७	मेहर एस.एल.	इ.मा.व.	२१-११-१९४७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०१-१९८०	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-११-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१३५	३०१८	कुभारे वा.उ.	इ.मा.व.	०७-१२-१९४७	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	१२-०४-१९७७	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-१२-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१३६	३०१९	गर्जाभये व्ही.आर.	अ.जाती	१६-०४-१९४८	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	०१-०३-१९७४	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०४-२००६	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१३७	३०२०	नंदागवळी जी.जे.	अ.जाती	२४-०७-१९४८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०७-२००६	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१३८	३०२१	नागदेवे ना.एम.	अ.जाती	०४-०८-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०५-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०८-२००६	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१३९	३०२२	भैसा सा.चै.	भ.ज.(क)	१६-०७-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०७-२००७	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१४०	३०२३	मूरस्कर शा.ल.	इ.मा.व.	०६-०८-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०४-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०८-२००७	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१४१	३०२४	रहांगडाले पी.के.	इ.मा.व.	२६-०९-१९४९	समावेशन	प्रयोग.सहा.	का.आ.	०७-११-१९७३	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०९-२००७	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त

३१४२	३०२५	लोहकरे भा.गु.	इ.मा.व.	०१-०१-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-०६-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-१२-२००७	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१४३	३०२६	कारेकर ए.पी.	इ.मा.व.	१७-०६-१९५०	समावेशन	मिस्त्रि	का.आ.	२७-११-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०६-२००८	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१४४	३०२७	कोनकेलवार सां.श्रा.	भ.ज.	०२-०२-१९५१	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	२६-०२-१९७४	३१-१२-२००३	३१-१२-२००३	२८-०२-२००९	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१४५	३०२८	नदाफ शेरसो सुलतानसो	खुला	०२-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-११-१९८०	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०६-२००९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३१४६	३०२९	कोठे एन.जी.	इ.मा.व.	११-०४-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-१२-१९८१	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०४-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१४७	३०३०	साव भ.बा.	भ.ज.(क)	०६-०७-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०४-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१४८	३०३१	शेंडे पी.के.	इ.मा.व.	०१-०९-१९५२	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	२२-०२-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०८-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१४९	३०३२	गुर्जर पी.पी.	इ.मा.व.	०२-०९-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०८-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०९-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१५०	३०३३	मजिबे रमेश वा.	इ.मा.व.	१७-०९-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०२-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०९-२०१०	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१५१	३०३४	झाडे न.म.	इ.मा.व.	२०-०४-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०८-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०४-२०११	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१५२	३०३५	पावडे आर.एस.	इ.मा.व.	०३-०५-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०७-०८-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३१५३	३०३६	बुलबुले मां.मां.	खुला	०३-०३-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०१-१९८२	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०३-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१५४	३०३७	हेडाऊ द.ग.	अ.जमाती	०६-०३-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०४-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०३-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१५५	३०३८	भिमनवार डी.एस.	इ.मा.व.	०६-०५-१९५४	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	१८-११-१९७७	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१५६	३०३९	पराते एम.एम.	अ.जमाती	१३-०२-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०५-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	२८-०२-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१५७	३०४०	मिठे वं.क.	अ.जाती	२४-०४-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०५-१९७९	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०४-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१५८	३०४१	सदाफळ जी.एस.	खुला	२९-११-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०६-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-११-२०१३	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१५९	३०४२	अडयाळकर अ.के.	अ.जमाती	०५-०४-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०४-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३०-०४-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	

३१६०	३०४३	जनबंधु बी.एल.	अ.जाती	१६-१०-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-११-१९८१	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-१०-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१६१	३०४४	शेख बा.अ.	खुला	०७-०५-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०४-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१६२	३०४५	नेरकर एन.के.	इ.मा.व.	१७-०९-१९५८	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	०४-१२-१९७८	३१-१२-२००३	३१-१२-२००३	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नागपूर	
३१६३	३०४५-अ	माने प्रदिप पतंगराव	खुला	२४-१२-१९५३	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	१८-०६-१९७९	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३१-१२-२०११	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३१६४	३०४५-बी	बेजामिन म.म.	खुला	०४-०४-१९४८	समावेशन	हजेरी लिपीक	रु.अ.आ.	०३-११-१९७७	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३१-०४-२००६	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३१६५	३०४५-सी	पटेल बा.इ.	खुला	३१-१२-१९५१	समावेशन	हजेरी लिपीक	रु.अ.आ.	२१-१२-१९८०	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३१-१२-२००९	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३१६६	३०४६	विसपुते सुधाकर लुकाराम	इ.मा.व.	०१-०६-१९५३	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१७-०१-१९७९	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१६७	३०४७	जाधव शंकर बाजीराव	खुला	०२-०६-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०५-०५-१९८०	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	नाशिक	
३१६८	३०४७-अ	पाटील पां.द.	खुला	१८-०४-१९५८	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	१३-०१-१९८३	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३०-०४-२०१६	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१६९	३०४७-बी	भंडारे बा.ल.	अ.जाती	०१-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०१-१९७८	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३०-०५-२००९			सेवानिवृत्त
३१७०	३०४८	पाटील ताराचंद डोंगर	इ.मा.व.	०१-०८-१९५२	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-०७-१९७७	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१७१	३०४९	तुपे सुदाम वाळकेश्वर	वि.जा.(अ)	११-०९-१९५२	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०४-०३-१९७९	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३०-०९-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१७२	३०४९-अ	मोरे धों.स.	खुला	०१-०५-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०७-१९७८	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३०-०४-२०११	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३१७३	३०५०	आव्हाड अर्जुन नथू	भ.ज.(ड)	१४-०३-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२६-०३-१९७९	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३१-०३-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३१७४	३०५१	पाडे वसंत विठ्ठल	इ.मा.व.	०१-०४-१९५७	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	११-०२-१९८५	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३१-०३-२०१५	अनुत्तीर्ण	नाशिक	
३१७५	३०५२	दिघे लक्ष्मण दौलत	खुला	०२-०४-१९५७	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-०७-१९८०	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३०-०४-२०१५	अनुत्तीर्ण	नाशिक	
३१७६	३०५२-अ	मोहित सि.भि.	अ.जाती	०१-१२-१९५७	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	३०-०१-१९७८	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३०-०९-२०१५	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	

३१७७	३०५३	देशमुख मधुकर बाळासाहेब	खुला	१०-०१-१९५८	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०४-०३-१९८०	०१-०१-२००४	०१-०१-२००४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नाशिक	
३१७८	३०५३- अ	तांबोळी र.अ.	इ.मा.व.	१२-०२-१९५०	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	१८-०६-१९७९	०५-०१-२००४	०५-०१-२००४	२९-०२-२००८	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३१७९	३०५३- बी	शेख ई.श.	खुला	२१-११-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०५-१९७९	०५-०१-२००४	०५-०१-२००४	३०-११-२०१४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१८०	३०५४	सोनार भास्कर बाबुराव	इ.मा.व.	०१-०५-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२२-०८-१९७३	०६-०१-२००४	०६-०१-२००४	३०-०४-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१८१	३०५५	पाटील गजानन राजाराम	भ.ज.(ब)	०१-०६-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०९-१९७३	०६-०१-२००४	०६-०१-२००४	३१-०५-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१८२	३०५५- अ	चव्हाण कु.य.	खुला	०९-०१-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१३-०३-१९७९	०६-०१-२००४	०६-०१-२००४	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१८३	३०५६	पवळे के.जी.	खुला	०४-०३-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	१०-०६-१९८०	०७-०१-२००४	०७-०१-२००४	३१-०३-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	
३१८४	३०५६- अ	कांबळे सिताराम दत्तात्रय	खुला	१०-०४-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०७-०१-१९७८	०७-०१-२००४	०७-०१-२००४	३०-०४-२०१२	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१८५	३०५७	वर्षे उत्तम मुरलीधर	खुला	१२-०७-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२३-०३-१९७३	०७-०१-२००४	०७-०१-२००४	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
३१८६	३०५७- अ	पाटील प्र.ज.	खुला	२०-११-१९५५	समावेशन	कारकून	का.आ.	२३-०१-१९७८	०७-०१-२००४	०७-०१-२००४	३०-११-२०१३	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१८७	३०५७- बी	काटे एम.ए.	खुला	०६-०४-१९५५	समावेशन	मिस्त्रि	रु.अ.आ.	२८-०८-१९८३	०८-०१-२००४	०८-०१-२००४	३०-०४-२०१३			
३१८८	३०५७- सी	पाटील प्र.श.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	३०-११-१९८२	०९-०१-२००४	०९-०१-२००४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३१८९	३०५७- डी	भागवत नामदेव तिकाडे	खुला	०६-०१-१९५७	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१३-०५-१९८५	०९-०१-२००४	०९-०१-२००४	३१-०१-२०१५			
३१९०	३०५८	धुमाळ आनंदराव कृष्णाजी	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२९-१०-१९८१	०९-०१-२००४	०९-०१-२००४	३१-०१-२०१६	०२-२००४	ठाणे	
३१९१	३०५८- अ	गोरड ना.नि.	इ.मा.व.	०२-०६-१९५०	समावेशन	मिस्त्रि	नि.अ.आ.	१८-०६-१९७९	१२-०१-२००४	१२-०१-२००४	३०-०६-२००८	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३१९२	३०५९	नाईक पाईक बाबी	खुला	०१-०४-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२१-०३-१९८२	१२-०१-२००४	१२-०१-२००४	३१-०३-२०१३	०२-२००४	ठाणे	
३१९३	३०६०	जाधव मशिंद्र माधव	इ.मा.व.	०८-०५-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१०-१२-१९७९	१५-०१-२००४	१५-०१-२००४	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	

३१९४	३०६१	धुमाळे ता.पु.	वि.मा.प्र.	०३-०७-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-१२-१९७९	१९-०१-२००४	१९-०१-२००४	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३१९५	३०६२	पाटील बी.एस.	खुला	०३-०४-१९५१	समावेशन	कारकून	का.आ.	२८-०७-१९७६	२०-०१-२००४	२०-०१-२००४	३०-०४-२००९	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१९६	३०६३	राणे पी.टी.	खुला	०१-०५-१९४८	समावेशन	कारकून	का.आ.	१३-०४-१९७८	२१-०१-२००४	२१-०१-२००४	३०-०४-२००६	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१९७	३०६४	कोळी कैलास खंडू	वि.मा.प्र.	०१-०६-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१८-०१-१९७७	२१-०१-२००४	२१-०१-२००४	३१-०५-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३१९८	३०६५	कदम रत्नाकर नारायण	खुला	१७-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०४-१९७९	२१-०१-२००४	२१-०१-२००४	३१-०१-२०१२	०२-२००४	ठाणे	
३१९९	३०६६	सफकाळे नारायण गंभीर	वि.मा.प्र.	२१-०१-१९४९	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१८-०१-१९७५	२२-०१-२००४	२२-०१-२००४	३१-०१-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३२००	३०६७	जोशी वि.रा.	खुला	२५-१२-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१९-०३-१९८१	२२-०१-२००४	२२-०१-२००४	३१-१२-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२०१	३०६८	मुननकर राजन झिलू	इ.मा.व.	२३-०२-१९५७	समावेशन	प्रयोग.सहा.	रु.अ.आ.	०३-०३-१९८४	२३-०१-२००४	२३-०१-२००४	२८-०२-२०१५	०२-२००४	ठाणे	
३२०२	३०६९	गावंडे एन.जी.	इ.मा.व.	०५-०१-१९५७	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-०८-१९८२	२७-०१-२००४	२७-०१-२००४	३१-०१-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२०३	३०७०	अब्दुलकादर के.टी.	खुला	१५-०६-१९४९	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	२७-१०-१९७५	२८-०१-२००४	२८-०१-२००४	३०-०६-२००७	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२०४	३०७१	सापळे वि.गो.	इ.मा.व.	०२-०६-१९५१	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०१-०८-१९७४	२९-०१-२००४	२९-०१-२००४	३०-०६-२००९	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२०५	३०७१-अ	मुल्ला स.अ.	खुला		समावेशन	प्रयोग.सहा.		०२-०१-१९७८	२९-०१-२००४	२९-०१-२००४				
३२०६	३०७२	पवार शं.रा.	खुला	२५-०१-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	०८-१०-१९७६	३०-०१-२००४	३०-०१-२००४	३१-०१-२०१२	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२०७	३०७२-अ	पवार सु.दो.	खुला	२९-०९-१९५६	समावेशन	प्रयोग.सहा.	रु.अ.आ.	१४-०६-१९८५	३०-०१-२००४	३०-०१-२००४	३१-०७-२०१४	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२०८	३०७२-बी	सोनार मो.पं.	इ.मा.व.	०१-०१-१९५७	समावेशन	प्रयोग.सहा.	रु.अ.आ.	१९-११-१९८४	३०-०१-२००४	३०-०१-२००४	३१-१२-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२०९	३०७२-सी	पाटील मा.के.	खुला	०२-०६-१९५३	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	१३-१०-१९८८	३१-०१-२००४	३१-०१-२००४	३०-६-२०११	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३२१०	३०७३	बने अशोककुमार सदाशिव	खुला	१३-०७-१९५०	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१४-०५-१९७६	३१-०१-२००४	३१-०१-२००४	३१-०७-२००८	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२११	३०७३-अ	सातेरी मणू कांबळे	अ.जाती	०१-०६-१९५१	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	१४-१२-१९७७	३१-०१-२००४	३१-०१-२००४	३१-०५-२००९	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२१२	३०७४	जाधव मधुकर डिगंबर	इ.मा.व.	१०-०४-१९५२	समावेशन	कारकून	का.आ.	२५-११-१९७६	३१-०१-२००४	३१-०१-२००४	३०-०४-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त

३२१३	३०७५	पाटील ग.वे.	इ.मा.व.	०१-०८-१९५०	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०४-१९८०	३१-०१-२००४	३१-०१-२००४	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२१४	३०७६	थोरात बाळासाहेब ना.	खुला	२६-०५-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	११-०७-१९८५	०१-०२-२००४	०१-०२-२००४	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३२१५	३०७७	बुरकूल सुदाम एकनाथ	भ.ज.(ड)	०२-०६-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	११-०२-१९८१	०१-०२-२००४	०१-०२-२००४	३०-०६-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३२१६	३०७७-अ	कोकरे अशोक धोंडिराम	भ.ज.(क)	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०३-०८-१९८१	०१-०२-२००४	०१-०२-२००४	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३२१७	३०७८	पाटील शिवाजी नथु	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०७-१९७८	०३-०२-२००४	०३-०२-२००४	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३२१८	३०७९	कुंभार भि.शा.	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	मापी लिपिक	का.आ.	०७-०७-१९७८	०४-०२-२००४	०४-०२-२००४	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२१९	३०८०	ठाकुर सु.दि.	इ.मा.व.	१४-११-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०२-१०-१९७९	०५-०२-२००४	०५-०२-२००४	३०-११-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२२०	३०८०-अ	खरात ब.पा.	अ.जाती	११-०५-१९५२	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	०२-०८-१९८३	०७-०२-२००४	०७-०२-२००४	३१-५-२०१०	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३२२१	३०८१	मुद्राळे सु.ग.	इ.मा.व.	१४-०१-१९५०	समावेशन	मापी लिपिक	का.आ.	१३-०४-१९७१	०७-०२-२००४	०७-०२-२००४	३१-०१-२००८	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२२२	३०८२	पिंगुळकर भा.पं.	खुला	३०-११-१९५५	समावेशन	मापी लिपिक	का.आ.	२२-०९-१९७८	०८-०२-२००४	०८-०२-२००४	३०-११-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२२३	३०८३	बागवे प्र.धों.	खुला	०६-११-१९५७	समावेशन	मापी लिपिक	का.आ.	१७-०६-१९७७	०८-०२-२००४	०८-०२-२००४	३०-११-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२२४	३०८४	तेंदुलकर विजय गोविंद	खुला	०८-०५-१९४७	समावेशन	मापी लिपिक	का.आ.	१३-०१-१९७१	१०-०२-२००४	१०-०२-२००४	३१-५-२००५	०२-२००४	ठाणे	सेवानिवृत्त.
३२२५	३०८५	खटावकर शंकर अनंत	इ.मा.व.	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-१२-१९७९	१०-०२-२००४	१०-०२-२००४	३०-०४-२०१३	०२-२००४	ठाणे	
३२२६	३०८६	पाटील पांडुरंग संतोष	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-०५-१९८१	१०-०२-२००४	१०-०२-२००४	३१-०५-२०१४		नाशिक	
३२२७	३०८६-अ	धुमाळ पो.ना.			समावेशन	प्रयोग.सहा.		०९-०५-१९८६	११-०२-२००४	११-०२-२००४		अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३२२८	३०८७	महता मंगेश काशिराम	खुला	२३-१०-१९४८	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०१-०४-१९८४	१३-०२-२००४	१३-०२-२००४	३१-१०-२००६	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२२९	३०८८	हुलजी क.सा.	खुला	०३-०३-१९५२	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-०५-१९७८	१६-०२-२००४	१६-०२-२००४	३१-०३-२०१०	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२३०	३०८९	जाधव जोद्धरसिंग मांगो	भ.ज.(ड)	०१-०६-१९५२	समावेशन	कारकून	का.आ.	०६-१०-१९७४	२१-०२-२००४	२१-०२-२००४	३१-०५-२०१०		नाशिक	सेवानिवृत्त
३२३१	३०९०	पाटील शि.शा.	खुला	०७-०७-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०९-१९७९	२३-०२-२००४	२३-०२-२००४	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त

३२३२	३०९०- अे	जाधव नारायण भानुदास	खुला	१७-०६-१९५७	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०१-०५-१९८७	२६-०२-२००४	२६-०२-२००४	३०-०६-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
३२३३	३०९०- बी	माळी विजयकुमार धो.	इ.मा.व.	०१-०६-१९६५	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१५-०६-१९९१	२६-०२-२००४	२६-०२-२००४	३१-०५-२०२३	अनुत्तीर्ण	पुणे	
३२३४	३०९१	वानखडे पी.बी.	खुला	११-०८-१९४७	समावेशन	मापे लिपिक	नि.अ.आ.	१४-०१-१९७२	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०८-२००५	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त.
३२३५	३०९२	दिंडाळकर जी.आर.	इ.मा.व.	१७-०६-१९५१	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	२९-१०-१९८३	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०६-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२३६	३०९३	मेहरे एस.एन.	इ.मा.व.	०१-११-१९५३	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	२८-१२-१९८२	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-१०-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२३७	३०९४	इंगोले व्ही.के.	इ.मा.व.	०१-०७-१९४७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२५-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०६-२००५	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त.
३२३८	३०९५	उके पी.आर.	इ.मा.व.	१३-१०-१९४७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०८-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-१०-२००५	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त.
३२३९	३०९६	कहारे ए.के.	इ.मा.व.	०१-०८-१९४८	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२०-११-१९७३	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०७-२००६	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२४०	३०९७	सदावर्त ए.जी.	खुला	१७-०८-१९४८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०६-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०८-२००६	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२४१	३०९८	टिचकुले वाय.जी.	इ.मा.व.	२१-०२-१९४९	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१९-११-१९७३	२७-०२-२००४	२७-०२-२००४	२८-०२-२००७	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२४२	३०९९	पल्हाडे डब्ल्यू.जे.	इ.मा.व.	२४-०६-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०६-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०६-२००७	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२४३	३१००	जोगे एस.एन.	अ.जाती	०१-०७-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-१२-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०६-२००७	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२४४	३१०१	जाधव व्ही.एस.	इ.मा.व.	२१-०७-१९४९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०१-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०७-२००७	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२४५	३१०२	महाजन एस.डी.	खुला	०७-०३-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२२-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०३-२००८	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२४६	३१०३	गडाम जी.डी.	अ.जाती	१३-०५-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-११-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०५-२००८	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२४७	३१०४	निचळ डी.व्ही.	इ.मा.व.	१७-११-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२४-०४-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-११-२००८	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२४८	३१०५	दारुडे बी.एन.	खुला	१२-०१-१९५१	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१६-११-१९७३	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०१-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त

३२४९	३१०६	भोपळे ओ.आर.	इ.मा.व.	२४-०२-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०७-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	२८-०२-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२५०	३१०७	शेख जी.डी.	खुला	२४-०३-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०९-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०३-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२५१	३१०८	भोपळे एम.आर.	वि.मा.प्र.	०४-०९-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०१-०४-१९८१	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०९-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२५२	३१०९	शिंदे व्ही.जी.	खुला	०१-०७-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१९-०७-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०६-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	निधन झाल्याची नोंद शा.प. दि. २३-७-२००८
३२५३	३११०	गोसावी डी.डी.	भ.ज.(क)	०९-०७-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०७-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२५४	३१११	घुगे आर.यु.	भ.ज.(ड)	१५-०७-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०७-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२५५	३११२	जिंदेवार एस.टी.	खुला	३०-०८-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०३-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०८-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२५६	३११३	घाटे आर.एस.	इ.मा.व.	१६-१०-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-१०-२००९	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२५७	३११४	राऊत एम.व्ही.	इ.मा.व.	२८-०२-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-११-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	२८-०२-२०१०	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२५८	३११५	दंडाळे एम.जी.	इ.मा.व.	०७-०७-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०२-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२५९	३११६	मेहत्रे डी.के.	इ.मा.व.	०७-१०-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०८-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-१०-२०१०	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२६०	३११७	बिजवे एम.बी.	इ.मा.व.	१७-१२-१९५२	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२३-०३-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-१२-२०१०	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२६१	३११८	शिरभेंडे जी.आर.	खुला	३१-१२-१९५२	समावेशन	मिस्त्री	का.आ.	०९-०२-१९७४	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-१२-२०१०	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२६२	३११९	राऊत व्ही.पी.	इ.मा.व.	०५-०२-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-०४-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	२८-०२-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२६३	३१२०	काळणे एम.डी.	इ.मा.व.	११-०२-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०२-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	२८-०२-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२६४	३१२१	चिडुवार ए.आर.	इ.मा.व.	०५-०७-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-१०-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२६५	३१२२	कुसूम पी.बी.	खुला	०२-०८-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-१०-१९७८	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०८-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त

३२६६	३१२३	बौन्द्रे एस.एस.	इ.मा.व.	१६-०८-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०४-०२-१९८६	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०८-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२६७	३१२४	राऊत डी.एस.	इ.मा.व.	२४-०९-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-१०-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०९-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२६८	३१२५	पाटील एन.ए.	खुला	२७-०९-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०९-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	सेवानिवृत्त
३२६९	३१२६	देशपांडे एस.टी.	खुला	०१-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०२-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-१२-२०११	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७०	३१२७	मुठाळ आर.आर.	इ.मा.व.	३०-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०१-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७१	३१२८	खान एस.ए.	खुला	०२-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०६-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७२	३१२९	मोहाडे एस.पी.	अ.जाती	०८-०७-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०५-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०७-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७३	३१३०	राऊत एम.एस.	इ.मा.व.	२१-०८-१९५४	समावेशन	मिस्त्री	का.आ.	०७-१२-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०८-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७४	३१३१	देशपांडे एस.पी.	खुला	२५-०४-१९५४	समावेशन	मिस्त्री	का.आ.	०२-०६-१९७७	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०८-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७५	३१३२	अढावू जी.यु.	इ.मा.व.	३०-१०-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०१-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-१०-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७६	३१३३	देशमुख ए.पी.	खुला	०१-११-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१५-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-१०-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७७	३१३४	वसु डी.एन.	खुला	०२-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-०२-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७८	३१३५	खान जे.के.	खुला	२९-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३१-०१-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२७९	३१३६	वानखडे आर.डब्ल्यू.	इ.मा.व.	१३-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१६-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०३-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२८०	३१३७	रत्नपारखी एस.जे.	खुला	२०-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१८-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०३-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२८१	३१३८	खरे बी.झेड.	अ.जाती	२३-०३-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-१२-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०३-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
३२८२	३१३९	मोरे आर.एस.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	३०-०८-१९७९	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३१-०५-२०१३		नाशिक	

३२८३	३१४०	पाटील भरतसिंग वामन	खुला	०१-०५-१९५८	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२५-०१-१९८३	२९-०२-२००४	२९-०२-२००४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	ठाणे	
३२८४	३१४०- अ	कलिकते के.ह.	खुला	२५-०३-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२९-१२-१९७६	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-०३-२००७	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३२८५	३१४०- बो	पाटील मा.जा.	खुला	०८-१२-१९५०	समावेशन	मिस्त्रि	रु.अ.आ.	३१-१२-१९८३	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-१२-२००८	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३२८६	३१४१	शिकलंगार नजीर अब्बास	इ.मा.व.	१७-०१-१९५१	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२६-०२-१९७९	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-०१-२००९	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२८७	३१४१- अ	जगताप र.ग.	इ.मा.व.	२८-०३-१९५६	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१२-१२-१९८१	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-०३-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
३२८८	३१४२	डिंगोरे का.क.	इ.मा.व.	०२-०३-१९४७	समावेशन	कारकून	का.आ.	०९-११-१९६७	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-३-२००५	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त.
३२८९	३१४३	पाटील ए.जे.	खुला	०१-०६-१९५०	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-०८-१९८५	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-०५-२००८	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३२९०	३१४४	देशमुख रविंद्र शांतराम	खुला	१६-०३-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०७-०१-१९७७	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-०३-२०११	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३२९१	३१४५	मणियार हा.हु.	खुला	०१-१०-१९५३	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०१-१२-१९७९	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३०-०९-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३२९२	३१४५- अ	माळी सु.आ.	इ.मा.व.	०५-०५-१९५४	समावेशन	मुकादम	का.आ.	१७-०२-१९७९	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-०५-२०१२		ठाणे	
३२९३	३१४६	देशमुख आण्णासाहेब बाळासाहेब	खुला	०७-०७-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०३-११-१९७७	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-०७-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३२९४	३१४६- अ	शेळके ज्ञा.ल.	खुला	०६-०१-१९५७	समावेशन	मिस्त्री	का.आ.	१७-०८-१९८२	०१-०३-२००४	०१-०३-२००४	३१-०१-२०१५	अनुत्तीर्ण	पुणे	
३२९५	३१४७	जाधव अनंत नामदेव	इ.मा.व.	१५-०६-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	१५-१२-१९७८	०४-०३-२००४	०४-०३-२००४	३०-०६-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३२९६	३१४८	बावीस्कर भागवत शंकर	इ.मा.व.	०१-०४-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२४-०३-१९७३	०४-०३-२००४	०४-०३-२००४	३१-०३-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३२९७	३१४९	अन्नदात रत्नाकर रामदास	खुला	०१-१०-१९५०	समावेशन	कारकून	का.आ.	१८-०६-१९७३	०४-०३-२००४	०४-०३-२००४	३०-०९-२००८	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३२९८	३१५०	पाटील भास्कर जीवराम	इ.मा.व.	१०-०५-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२८-०२-१९७७	०४-०३-२००४	०४-०३-२००४	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३२९९	३१५१	पवार वसंत नारायण	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०७-०८-१९७४	०४-०३-२००४	०४-०३-२००४	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३००	३१५२	पाटील भागवत चावदास	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-११-१९८१	०४-०३-२००४	०४-०३-२००४	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	

३३०१	३१५३	म्हेत्रे बाळासाहेब विठ्ठल	इ.मा.व.	०२-०८-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०२-१९७९	०४-०३-२००४	०४-०३-२००४	३१-०८-२०१४	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३०२	३१५४	देशमुख बाबु व्यंकटराव	खुला	२२-०६-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१०-१२-१९७७	०५-०३-२००४	०५-०३-२००४	३०-०६-२००९	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३०३	३१५५	भंडारी सुशाष अच्युतराव	खुला	२८-०२-१९५१	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०९-१०-१९८४	०८-०३-२००४	०८-०३-२००४	२८-०२-२००९	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३०४	३१५६	देशमुख विनायक परबत	खुला	२६-०५-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-०५-१९८०	०८-०३-२००४	०८-०३-२००४	३०-०४-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३०५	३१५७	बर्वे भास्कर भिकाजी	अ.जाती	०१-०६-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२४-१०-१९७७	०८-०३-२००४	०८-०३-२००४	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३०६	३१५७-अ	पठाण गु.म.	खुला	१५-०१-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	१३-०४-१९७८	११-०३-२००४	११-०३-२००४	३१-०१-२०१४	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	
३३०७	३१५८	जाधव किसन कारभारी	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२५-१०-१९७७	११-०३-२००४	११-०३-२००४	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३०८	३१५९	पवार राजेंद्र गंगाधर	खुला	२४-१०-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१९-०७-१९८४	११-०३-२००४	११-०३-२००४	३१-१०-२०१४	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३०९	३१६०	पाटील एकनाथ दादू	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२९-०१-१९८३	१२-०३-२००४	१२-०३-२००४	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३१०	३१६१	बेलदार युवराज शंकर	भ.ज.(ब)	०१-०६-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२३-१२-१९८३	१५-०३-२००४	१५-०३-२००४	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३११	३१६२	रजपूत रघुनाथ विश्राम	खुला	२०-०२-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२९-०६-१९७३	१८-०३-२००४	१८-०३-२००४	२८-०२-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३१२	३१६३	पाटील विजय केशव	इ.मा.व.	२९-१०-१९५२	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२४-०५-१९७५	१८-०३-२००४	१८-०३-२००४	३१-१०-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३१३	३१६४	हादगे पोपट महादेव	अ.जाती	१०-११-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०५-१०-१९७३	२०-०३-२००४	२०-०३-२००४	३०-११-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३१४	३१६५	भट गजानन सिताराम	खुला	१३-०७-१९५१	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०८-०९-१९८०	२३-०३-२००४	२३-०३-२००४	३१-०७-२००९	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३३१५	३१६५-अ	बेनके भि.भो.	इ.मा.व.	०२-०६-१९५५	समावेशन	प्रयोग.सहा.	रु.अ.आ.	०१-०१-१९८६	३१-०३-२००४	३१-०३-२००४	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
३३१६	३१६६	वाढवळ शि.द.	इ.मा.व.	०१-०६-१९५२	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०५-११-१९७७	०१-०४-२००४	०१-०४-२००४	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३१७	३१६७	वाघ पांडुरंग मंगा	अ.जाती	०६-०६-१९४८	समावेशन	कारकून	का.आ.	२९-०८-१९७३	०१-०४-२००४	०१-०४-२००४	३०-०६-२००६	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३१८	३१६८	बडगुजर साहेबराव लकडू	खुला	०१-०९-१९४८	समावेशन	कारकून	का.आ.	०९-०८-१९७३	०१-०४-२००४	०१-०४-२००४	३१-०८-२००६	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त

३३१९	३१६९	गायकवाड मन्सराम काळु	अ.जमाती	०२-०६-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०३-०५-१९७८	०१-०४-२००४	०१-०४-२००४	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३२०	३१७०	तांडेल दत्तात्रय नारायण	अ.जमाती	०१-०६-१९५२	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०३-०५-१९७६	०५-०४-२००४	०५-०४-२००४	३१-०५-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३२१	३१७१	काथरवाणी विकास विश्वनाथ	इ.मा.व.	०१-०६-१९४७	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	३१-०८-१९७१	०७-०४-२००४	०७-०४-२००४	३१-५-२००५	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त.
३३२२	३१७२	पाटील रा.झी.	अ.जाती	१०-०३-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०८-०८-१९७९	०७-०४-२००४	०७-०४-२००४	३१-०३-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३२३	३१७३	माळी सिताराम गणपत	इ.मा.व.	०१-०६-१९५०	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१२-०३-१९७५	२५-०४-२००४	२५-०४-२००४	३१-०५-२००८	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३२४	३१७४	भुजबळ के.जी.	अ.जाती	११-११-१९५०	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२९-०६-१९७२	०१-०५-२००४	०१-०५-२००४	३०-११-२००८	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३३२५	३१७४-अ	घावट एच. अ.	खुला	०६-०१-१९५१	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१७-०८-१९८७	०७-०५-२००४	०७-०५-२००४	३१-०१-२००९	अनुत्तीर्ण	पुणे	सेवानिवृत्त
३३२६	३१७४-बी	विश्वास वासुदेव परांजप	खुला	३१-१२-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१३-११-१९८०	१४-०५-२००४	१४-०५-२००४	३१-०३-२०१०		ठाणे	सेवानिवृत्त
३३२७	३१७५	पवार बबन गोविंद	खुला	१५-०३-१९५०	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-१२-१९७९	१५-०५-२००४	१५-०५-२००४	३१-०३-२००८	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३३२८	३१७६	सरदेसाई संजय वसंत	खुला	०८-०१-१९५५	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०२-०४-१९७९	१५-०५-२००४	१५-०५-२००४	३१-०१-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३२९	३१७७	वारकर चंद्रकांत दत्ताराम	इ.मा.व.	२०-०२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-०४-१९७९	१५-०५-२००४	१५-०५-२००४	२८-०२-२०१५	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३३०	३१७८	पाटील पोपट गिरधर	खुला	०१-०७-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२३-०५-१९७३	२७-०५-२००४	२७-०५-२००४	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३३१	३१७९	वाघ हरी भिकाजी	अ.जाती	०१-०८-१९५२	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२४-११-१९७०	०७-०६-२००४	०७-०६-२००४	३१-०७-२०१०	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३३३२	३१७९-अ	लांडगे मधुकर मारुती	खुला	०१-०६-१९६४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२९-०६-१९८४	०८-०६-२००४	०८-०६-२००४	३१-०५-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
३३३३	३१८०	मसणे दे.म.	इ.मा.व.	०१-०६-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०२-०८-१९८२	०८-०६-२००४	०८-०६-२००४	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३३४	३१८१	म्हात्रे महादेव चांगू	इ.मा.व.	०१-०६-१९५४	समावेशन	मापी लिपिक	का.आ.	०९-०६-१९८०	१०-०६-२००४	१०-०६-२००४	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३३५	३१८२	आरेकर मंगेश नरहर	इ.मा.व.	०६-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-१२-१९७९	३०-०६-२००४	३०-०६-२००४	३०-०६-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३३६	३१८३	कांबळे धो.रा.	अ.जाती	१५-११-१९४८	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	१३-१०-१९७५	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३०-११-२००६	२०००	नाशिक	सेवानिवृत्त

३३३७	३१८४	सोनावणे विक्रम खंडु	इ.मा.व.	०४-०६-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	३०-०४-१९८४	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	नाशिक	परिमंडळ बदल
३३३८	३१८४-अ	चंद्रकांत कोंडाजी बांडे	अ.जमाती	०१-०६-१९५५	समावेशन	मापी लिपीक	रु.अ.आ.	३०-०४-१९८३	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३१-०५-२०१३		ठाणे	
३३३९	३१८५	म्हसदे सुपडू पुंजाराम	अ.जाती	१६-०१-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२१-११-१९८०	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३१-०१-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३४०	३१८६	भगत निवृत्ती तुकाराम	इ.मा.व.	२४-०४-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२७-१०-१९७०	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३०-०४-२००७	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३४१	३१८७	काळे उल्हास नारायण	खुला	१७-०५-१९५०	समावेशन	कारकून	का.आ.	१९-०७-१९७३	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३१-०५-२००८	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३४२	३१८७-अ	चौधरी भि. मा.	इ.मा.व.	०१-०७-१९५१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१४-१२-१९७९	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३०-०६-२००९	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३३४३	३१८८	पाटील नथुसिंग लालसिंग	खुला	०१-०४-१९५२	समावेशन	कारकून	का.आ.	०१-०५-१९७६	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३१-०३-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३४४	३१८९	पाटील भिमराव बाजीराव	खुला	१०-०४-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१३-०२-१९७६	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३०-०४-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३४५	३१९०	देशमुख शि.बा.	खुला	०१-०१-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०५-१२-१९८३	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३१-१२-२०१३	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३४६	३१९१	शेळके घेवर दौलत	खुला	०१-०५-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२२-०१-१९८०	०१-०७-२००४	०१-०७-२००४	३०-०४-२०१४	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३४७	३१९१-अ	म्हेंत्रे बाळासाहेब विठठल	इ.मा.व.	०२-०८-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२०-०२-१९८४	०६-०७-२००४	०६-०७-२००४	३१-०८-२०१४	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३४८	३१९२	मोरे बाळासाहेब काशिनाथ	खुला	१६-०८-१९५९	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	१६-०१-१९८०	०६-०७-२००४	०६-०७-२००४	३१-०८-२०१७	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३४९	३१९३	कोलगे विनायक अनंत	इ.मा.व.	१५-०३-१९४८	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२४-०७-१९७२	०७-०७-२००४	०७-०७-२००४	३१-०३-२००६	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३३५०	३१९४	बेनसेकर अब्बास ईस्माईल	खुला	१२-१२-१९५०	समावेशन	गंज कारकून	का.आ.	१८-०६-१९७४	०८-०७-२००४	०८-०७-२००४	३१-१२-२००८	१२/१९९६	अमरावती	सेवानिवृत्त
३३५१	३१९४-अ	बुणगे वि.गे.	इ.मा.व.	०५-०६-१९५८	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	२२-०७-१९८७	१२-०७-२००४	१२-०७-२००४	३०-६-२०१६	अनुत्तीर्ण	पुणे	

३३५२	३१९५	रत्ने यु.एस.	वि.जा.(अ)	०१-०७-१९५२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	नि.अ.आ.	०२-०४-१९८३	१३-०७-२००४	१३-०७-२००४	३०-०६-२०१०	अनुत्तीर्ण	नाशिक	जात वैधता प्रमाणपत्राअभाव पदोन्नती आदेश निर्गमित केले नाहीत. सेवानिवृत्त
३३५३	३१९५-अ	भोपते दा. रा.	इ.मा.व.	०७-०१-१९५४	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१२-१२-१९७९	१५-०७-२००४	१५-०७-२००४	३१-०१-२०१२	अनुत्तीर्ण	नागपूर	
३३५४	३१९६	सालकर अरविंद विनायक	इ.मा.व.	२१-०६-१९५६	समावेशन	मिस्त्री	का.आ.	२४-०५-१९८३	१५-०७-२००४	१५-०७-२००४	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	अमरावती	
३३५५	३१९७	मोरे ए.एस.	अ.जाती	०५-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०४-०३-१९८३	२२-०७-२००४	२२-०७-२००४	३०-०६-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	येथिल जेष्ठता कायम केली. अ.क्र. १२८४ येथिल नोंद वगळली. शा.प. दि. १७.६.२००७
३३५६	३१९८	कदम दा.का.	खुला	१७-१२-१९४९	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	०१-११-१९७९	२३-०७-२००४	२३-०७-२००४	३१-१२-२००७	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३३५७	३१९९	जोगी अ.म.	खुला	०२-०५-१९७४	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१८-१२-१९९६	२३-०७-२००४	२३-०७-२००४	३१-०५-२०३२	१२.१९९०	नागपूर	
३३५८	३२००	गडेकर रा.पु.	इ.मा.व.	०८-११-१९६१	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	११-०५-१९८२	२७-०७-२००४	२७-०७-२००४	३०-११-२०१९	अनुत्तीर्ण	नाशिक	परिमंडळ बदल
३३५९	३२००-अ	घोलप शां.आ.	खुला	०१-०६-१९६७	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	०६-०९-१९९५	३१-०७-२००४	३१-०७-२००४	३०-०५-२०२५	अनुत्तीर्ण	पुणे	
३३६०	३२०१	पाटील रघुनाथ मोतीराम	खुला	१४-०८-१९४८	समावेशन	प्रयोग.सहा.	का.आ.	१२-०१-१९७६	३१-०७-२००४	३१-०७-२००४	३१-०८-२००६	१२.१९९२	नागपूर	सेवानिवृत्त
३३६१	३२०२	दातारकर रा.दे.	इ.मा.व.	०७-०१-१९५९	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	२०-०६-१९८४	३१-०७-२००४	३१-०७-२००४	३१-०१-२०१७	अनुत्तीर्ण	ठाणे	परिमंडळ बदल
३३६२	३२०२-अ	भोगावडे सुरेश एकनाथ	खुला	०१-०१-१९६३	समावेशन	कनिष्ठ लिपिक	नि.अ.आ.	१७-११-१९८६	०१-०८-२००४	०१-०८-२००४	३१-१२-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
३३६३	३२०२-बी	पाटील आ. बा.	खुला	०१-०४-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	११-०५-१९८१	०१-०८-२००४	०१-०८-२००४	३१-०३-२०११	अनुत्तीर्ण	कोल्हापूर	सेवानिवृत्त
३३६४	३२०३	शाबादे म.मु.	इ.मा.व.	०७-०५-१९५४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२१-११-१९८४	०१-०८-२००४	०१-०८-२००४	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३६५	३२०३-अ	भागवत धों. मा.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०१-१०-१९८७	०१-०८-२००४	०१-०८-२००४	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	

३३६६	३२०३-बी	गडदरे ह.धों.	भ.ज.(क)	०१-०६-१९६२	समावेशन	रोजवहीपाल	रु.अ.आ.	०१-०१-१९८८	०१-०८-२००४	०१-०८-२००४	३१-०५-२०२०			
३३६७	३२०४	रेहरे बाळु लक्ष्मण	अ.जमाती	०२-०६-१९७६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०९-१०-१९७८	०१-०८-२००४	०१-०८-२००४	३०-०६-२०३४	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३६८	३२०५	शेलार बाळकृष्ण दगडू	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	मुकादम	का.आ.	२९-१०-१९७९	०५-०८-२००४	०५-०८-२००४	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३६९	३२०६	दिलपाक चं.वा.	अ.जाती	२०-०५-१९६०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१८-०१-१९८२	०६-०८-२००४	०६-०८-२००४	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३७०	३२०६-अ	वानखडे अ.पुं.	अ.जमाती	०२-११-१९७१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०६-०१-१९८७	०७-०८-२००४	०७-०८-२००४	३०-११-२०२९			
३३७१	३२०७	गांगुडे एकनाथ नामदेव	इ.मा.व.	१५-०८-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	३१-०५-१९८०	०७-०८-२००४	०७-०८-२००४	३१-०८-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३७२	३२०८	सोळेके चरणसिंग रणसिंग	खुला	०१-०७-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	११-०६-१९८०	०९-०८-२००४	०९-०८-२००४	३०-०६-२०१२	१२/१९९६	अमरावती	
३३७३	३२०९	शेंडे आर.सी.	अ.जाती	०१-०७-१९६२	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०६-०५-१९८२	१८-०८-२००४	१८-०८-२००४	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३७४	३२०९-अ	पगारे बा.वि.	अ.जाती	०६-०१-१९५९	समावेशन	लॉग बुक कीपर	रु.अ.आ.	२१-०३-१९९०	२१-०८-२००४	२१-०८-२००४	३१-०१-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
३३७५	३२१०	नांदवडेकर बाबाजी मारुती	खुला	०१-११-१९५५	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१७-०३-१९८६	३१-०८-२००४	३१-०८-२००४	३१-१०-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३७६	३२११	पाटील र.वि.	खुला	०१-०२-१९५४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२७-१०-१९८२	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३१-०१-२०१२	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३७७	३२१२	पाटील क.सु.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१४-०५-१९८६	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३७८	३२१३	फर्डे वि.ज.	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२१-०५-१९८१	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३७९	३२१३-अ	ओहळ श्री. वि.	अ.जाती	०१-०६-१९५७	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	१३-०३-१९८६	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३१-०५-२०१५			
३३८०	३२१४	कदम शा.प.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	रोजवहीपाल	रु.अ.आ.	२१-०७-१९८३	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३८१	३२१४-अ	ढोकरे श्री.ग.	खुला	०२-०६-१९६७	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	२१-११-१९९५	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३०-०६-२०२५			
३३८२	३२१४-बी	कदम द.वि.	इ.मा.व.	०२-०६-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२९-०७-१९८७	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	पुणे	
३३८३	३२१५	भानुशाली न.से.	खुला	१५-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	१७-१२-१९७९	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३१-०७-२०१४	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३८४	३२१६	भोडे वामन किसन	अ.जमाती	२५-०५-१९५७	समावेशन	कारकून	का.आ.	२९-०७-१९८२	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	नाशिक	
३३८५	३२१७	चव्हाण शांताराम नामदेव	खुला	२३-१२-१९५८	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२०-०३-१९८१	०१-०९-२००४	०१-०९-२००४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	नाशिक	

३३८६	३२१७-अ	शिंदे म.दि.	इ.मा.व.	१८-०२-१९५४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१०-११-१९८६	०६-०९-२००४	०६-०९-२००४	२९-०२-२०१२		ठाणे	
३३८७	३२१७-बी	लौढे ग.शं.	खुला	३०-०६-१९५४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०५-०१-१९८४	०६-०९-२००४	०६-०९-२००४	३०-०६-२०१२		ठाणे	
३३८८	३२१७-सी	गणपत कोंडू भोइर	इ.मा.व.	०१-०६-१९५३	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०६-०६-१९८४	०७-०९-२००४	०७-०९-२००४	३१-०५-२०११		ठाणे	सेवानिवृत्त
३३८९	३२१७-डी	भास्कर गोविंद दुधाळे	इ.मा.व.	०१-०८-१९५३	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२२-१२-१९८१	०७-०९-२००४	०७-०९-२००४	३१-०७-२०११		ठाणे	सेवानिवृत्त
३३९०	३२१७-इ	फडें वा.द.	इ.मा.व.	०१-०६-१९६२	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२१-०३-१९८३	०७-०९-२००४	०७-०९-२००४	३१-०५-२०२०		ठाणे	
३३९१	३२१७-ई	पोवार विलास गजानन	इ.मा.व.	१३-०८-१९५८	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०३-०४-१९७९	१०-०९-२००४	१०-०९-२००४	३१-०८-२०१६		ठाणे	
३३९२	३२१८	पाटील नारायण रतन	खुला	०५-०१-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	०१-०६-१९८८	२४-०९-२००४	२४-०९-२००४	३१-०१-२०१७	अनुत्तीर्ण	नागपूर	
३३९३	३२१८-अ	चिंचोडीकर दि.म.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	०९-०९-१९८२	०१-१०-२००४	०१-१०-२००४	३१-०५-२०१७			५ टक्के कोटयातून क.अ. पदावर पदोन्नत
३३९४	३२१८-बी	डाके रा.सं.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	का.आ.	०९-१२-१९८०	०१-१०-२००४	०१-१०-२००४	३१-०५-२०१४			
३३९५	३२१९	फाये स.ग.	इ.मा.व.	१४-११-१९७१	समावेशन	अनुरखक	नि.अ.आ.	०२-०९-१९९७	०४-१०-२००४	०४-१०-२००४	३०-११-२०२९	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३९६	३२१९-अ	जाधव तु.ए.	इ.मा.व.	०१-०६-१९५४	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	३०-११-१९९७	०५-१०-२००४	०५-१०-२००४	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	
३३९७	३२२०	कांबळे शिवराम गंगाराम		०१-०६-१९५१	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१५-०२-१९७९	०७-१०-२००४	०७-१०-२००४	३१-०५-२००९	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३३९८	३२२१	साळुंके आत्माराम दशरथ	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	हजेरी लिपिक	का.आ.	२२-०१-१९८०	१९-१०-२००४	१९-१०-२००४	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	ठाणे	
३३९९	३२२१-अ	पधरकर बी.डी.	खुला	०६-०१-१९६४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१५-०३-१९८४	०६-११-२००४	०६-११-२००४	३१-०१-२०२२	अनुत्तीर्ण	पुणे	
३४००	३२२१-बी	गोवे पां. ल.	खुला	०१-०६-१९५४	समावेशन	कॉंप्रिस हेल्पर	रु.अ.आ.	१०-०२-१९८२	०१-१२-२००४	०१-१२-२००४	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	पुणे	
३४०१	३२२२	मदरकल सु.गु.	खुला	०१-०६-१९५६	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०९-११-१९८३	०१-१२-२००४	०१-१२-२००४	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण		
३४०२	३२२२-अ	फुलझोले बुधा महादेव	अ.जाती	१६-०९-१९६६	समावेशन	तांत्रिक सहाय्यक	रु.अ.आ.	२८-१०-१९९३	०१-१२-२००४	०१-१२-२००४	३०-०९-२०२४	अनुत्तीर्ण	नागपूर	

३४०३	३२२२-बी	श्री. एस.एम. तडस	इ.मा.व.	२०-०१-१९५३	समावेशन	ऑपरेटर	का.आ.	१३-०६-१९७५	०१-१२-२००४	०१-१२-२००४	३१-०१-२०११	अनुत्तीर्ण	नागपूर	सेवानिवृत्त
३४०४	३२२२-सी	डाडर अनिल सु.	अ.जाती	१४-०६-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१८-०५-१९८४	०७-१२-२००४	०७-१२-२००४	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
३४०५	३२२२-डी	गुंजाळ वि. बा.	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	लॉग बुक कीपर	रु.अ.आ.	२१-१२-१९८९	०९-१२-२००४	०९-१२-२००४	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
३४०६	३२२२-इ	संजीव रामचंद्र लाखे	भ.ज.(ब)	०६-०८-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१३-०८-१९८५	३१-१२-२००४	३१-१२-२००४	३१-०८-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	
३४०७	३२२२-ई	शेख सैदीक शमसुखीन	अ.जाती	०१-०६-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०२-०१-१९८४	०१-०१-२००५	०१-०१-२००५	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	पुणे	
३४०८	३२२३	कुथे कृ.डी.	इ.मा.व.	१५-०७-१९५६	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	३१-१२-१९८८	०१-०१-२००५	०१-०१-२००५	३१-०७-२०१४	अनुत्तीर्ण	नागपूर	
३४०९	३२२४	रा.बा.चौधरी	इ.मा.व.	०१-०५-१९५५	समावेशन	हजेरी लिपिक	नि.अ.आ.	०१-०७-१९७६	०४-०१-२००५	०४-०१-२००५	३०-०४-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३४१०	३२२५	लांडगे नवनाथ श्रीपती	अ.जाती	०१-०२-१९५३	समावेशन	हजेरी लिपिक	रु.अ.आ.	नाही	०७-०१-२००५	०७-०१-२००५	३१-०१-२०११	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३४११	३२२६	शंकर विठ्ठल निकम	खुला	०९-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	१०-१२-१९७९	०७-०१-२००५	०७-०१-२००५	३१-०७-२०१७	अनुत्तीर्ण	ठाणे	
३४१२	३२२७	गजानन तुकाराम लोग्खंडे	इ.मा.व.	०६-०२-१९५५	समावेशन	मेस्त्री	नि.अ.आ.	०१-१०-१९७९	१०-०१-२००५	१०-०१-२००५	२८-०२-२०१३	अनुत्तीर्ण	ठाणे	
३४१३	३२२८	पाठक रविंद्र पोंडुरंग	खुला	२०-०४-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२७-०६-१९८३	१०-०१-२००५	१०-०१-२००५	३०-०४-२०२०	अनुत्तीर्ण	नाशिक	
३४१४	३२२९	विठोबा खेळू गोरिवले	इ.मा.व.	२०-११-१९५१	समावेशन	कारकून	का.आ.	०१-०५-१९७७	१०-०१-२००५	१०-०१-२००५	३०-११-२००९	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३४१५	३२३०	सदाशिव विठोबा पवार	इ.मा.व.	२०-११-१९५१	समावेशन	कारकून	का.आ.	०५-०७-१९९४	१२-०१-२००५	१२-०१-२००५	३०-११-२००९	अनुत्तीर्ण	ठाणे	सेवानिवृत्त
३४१६	३२३१	रघुनाथ विश्वनाथ खरात	भ.ज.(क)	१५-१२-१९५१	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०२-०१-१९७९	२४-०१-२००५	२४-०१-२००५	३१-०५-२००७	४/२००३	पुणे	सेवानिवृत्त
३४१७	३२३२	खोचे ए.जी.	खुला	०५-१०-१९६१	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	२३-०३-१९८१	३१-०१-२००५	३१-०१-२००५	३१-१०-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४१८	३२३३	लोखंडे बी.आर.	खुला	२३-०५-१९६२	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१३-०८-१९८७	३१-०१-२००५	३१-०१-२००५	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४१९	३२३४	सांगळे बी.एल.	भ.ज.(ड)	०८-०२-१९५१	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	१२-०६-१९८५	३१-०१-२००५	३१-०१-२००५	२८-०२-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
३४२०	३२३५	रशीद शे.नूर पटेल	खुला	१०-०२-१९५५	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	२६-१२-१९८३	३१-०१-२००५	३१-०१-२००५	२८-०२-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

३४२१	३२३६	पाटील यु.एच.	खुला	१९-०८-१९६२	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	२२-०४-१९८३	३१-०१-२००५	३१-०१-२००५	३१-०८-२०२०	१२/२००१	औरंगाबाद	अ.क्र. १२०७ येथील नोंद वगळली.
३४२२	३२३७	व्ही.डी.खर्चे	इ.मा.व.	०३-०८-१९५६	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	०१-१०-१९८३	१०-०२-२००५	१०-०२-२००५	३१-०८-२०१४		अमरावती	
३४२३	३२३८	शेटे एस.व्ही.	खुला	०८-०८-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०६-०९-१९८०	१०-०२-२००५	१०-०२-२००५	३१-०८-२०१५		अमरावती	
३४२४	३२३९	पी.डी. कुलकर्णी	खुला	३१-१०-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	१५-०३-१९७८	१०-०२-२००५	१०-०२-२००५	३१-१०-२०१७	०५/२००६	अमरावती	
३४२५	३२४०	ह.शि. माळी	खुला	०७-१२-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	१७-०९-१९८०	१०-०२-२००५	१०-०२-२००५	३१-१२-२०१७		अमरावती	
३४२६	३२४१	पवार वंसंत नारायण	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	हजेरी लिपीक	रु.अ.आ.	०७-०८-१९७९	२५-०२-२००५	२५-०२-२००५	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३४२७	३२४२	मुंगसे ह.दा.	खुला	०१-०६-१९५३	समावेशन	हजेरी लिपीक	रु.अ.आ.	२१-१०-१९८०	०१-०३-२००५	०१-०३-२००५	३१-०५-२०११	अनुत्तीर्ण	नाशिक	सेवानिवृत्त
३४२८	३२४३	कचरे एन.जे.	अ.जाती	०४-०३-१९६०	समावेशन	हजेरी लिपीक	रु.अ.आ.	०१-११-१९८८	११-०३-२००५	११-०३-२००५	३१-०३-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४२९	३२४४	मोरे एस.बी.	खुला	१५-०७-१९६२	समावेशन	कारकून	रोज. आस्था	०१-०९-१९८२	१५-०३-२००५	१५-०३-२००५	३१-०३-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४३०	३२४५	पांचाळ डी.सी.	इ.मा.व.	०१-०१-१९५९	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१६-११-१९८०	१६-०३-२००५	१६-०३-२००५	३१-०३-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४३१	३२४६	वीर डी.ए.	भ.ज.(क)	०१-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	२४-०६-१९८८	१६-०३-२००५	१६-०३-२००५	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४३२	३२४७	जाजू एच.बी.	खुला	१५-०६-१९५९	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	२९-०१-१९८१	१६-०३-२००५	१६-०३-२००५	३०-०६-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४३३	३२४८	शेजूळ ए.एल.	भ.ज.(क)	०१-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०९-०५-१९८३	१६-०३-२००५	१६-०३-२००५	३१-१२-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४३४	३२४९	गायकवाड आर.जे.	इ.मा.व.	०१-०६-१९६३	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	२९-०६-१९८८	१६-०३-२००५	१६-०३-२००५	३१-०५-२०२१	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४३५	३२५०	शंके के.डी.	अ.जाती	१२-०५-१९५५	समावेशन	मुकादम/ हजेरी लिपीक	नि.अ.आ.	३०-१०-१९८१	१७-०३-२००५	१७-०३-२००५	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४३६	३२५१	सोनटक्के एस.के.	अ.जाती	१०-०८-१९६८	समावेशन	मिस्त्री	नि.अ.आ.	१५-०५-१९९०	१७-०३-२००५	१७-०३-२००५	३१-०८-२०२६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

३४३७	३२५२	सुयनारायण एम.एस.	अ.जाती	०५-०५-१९५८	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०१-०६-१९८३	१७-०३-२००५	१७-०३-२००५	३१-०५-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४३८	३२५३	जाधववर एल.एम.	भ.ज.(ड)	०३-०१-१९६१	समावेशन	तां. मिस्त्री	रु.अ.आ.	१०-०१-१९८५	१७-०३-२००५	१७-०३-२००५	३१-०१-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४३९	३२५४	जोशी बी.आर.	खुला	०५-०३-१९५६		--	--	०८-०१-१९८१	१९-०३-२००५	१९-०३-२००५	३१-०३-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४४०	३२५५	शेळके ए.जी.	खुला	०५-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	२८-०८-१९८६	२४-०३-२००५	२४-०३-२००५	३१-०७-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४४१	३२५६	पाटील बी.डी.	खुला	२२-०४-१९५४	समावेशन	हजेरी लिपीक	नि.अ.आ.	२३-०६-१९७७	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३०-०४-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४४२	३२५७	रमेश सिताराम शिंदे	अ.जमाती	१९-०४-१९५५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१४-०९-१९८२	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०३-२०१३	अनुत्तीर्ण	पुणे	
३४४३	३२५८	अरुण सिताराम सोनवणे	खुला	०१-१२-१९५६	समावेशन	दप्तर कारकून	नि.अ.आ.	३१-१०-१९८०	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३०-११-२०१४	अनुत्तीर्ण	नाशिक	
३४४४	३२५९	शिंदे बी.के.	इ.मा.व.	०५-०१-१९५८	समावेशन	तांत्रिक सहायक	नि.अ.आ.	३०-०८-१९८२	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०१-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४४५	३२६०	नवघरे के.पी.	खुला	०१-०१-१९६०	समावेशन	तांत्रिक सहायक	नि.अ.आ.	२८-०१-१९८१	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-१२-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४४६	३२६१	उबाळे के.टी.	खुला	१०-०६-१९६०	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	२४-११-१९८३	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३०-०६-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४४७	३२६२	आरू व्ही.डी.	अ.जाती	०१-०६-१९६३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१७-०८-१९८४	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०१-२०२१	अनुत्तीर्ण	पुणे	प्रमाणपत्र प्राप्त नाही.
३४४८	३२६३	वक्केवार एम.एम.	अ.जमाती	२४-०३-१९६४	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	१३-०६-१९८३	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०३-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४४९	३२६४	वा.रा.पाचघरे	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२४-०१-१९८१	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
३४५०	३२६५	ए.एल.गोडडे	इ.मा.व.	०१-०६-१९५७	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२१-०५-१९८१	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०५-२०१५	अनुत्तीर्ण	ठाणे	
३४५१	३२६६	ल.गो. व-हाटे	इ.मा.व.	२०-०३-१९५८	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२१-०३-१९८३	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०३-२०१६	अनुत्तीर्ण	ठाणे	
३४५२	३२६७	जाधव बी.आर.	अ.जाती	२४-०१-१९५४	समावेशन	प्रभारी मिस्त्री	रु.अ.आ.	२१-०५-१९८६	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०१-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४५३	३२६८	थोरत सी.एस.	अ.जाती	०१-०७-१९५३	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०२-०३-१९८१	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
३४५४	३२६९	शिंदे आर.एम.	खुला	०९-०८-१९६०	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	३०-०३-१९८१	०१-०४-२००५	०१-०४-२००५	३१-०८-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४५५	३२७०	डोके डी.आर.	खुला	२५-०५-१९६६	समावेशन	हजेरी लिपीक	नि.अ.आ.	०१-०६-१९९५	०७-०४-२००५	०७-०४-२००५	३१-०५-२०२४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

३४५६	३२७१	कोरपकवाड एस.जे.	भ.ज.(ब)	१२-०२-१९६६	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०२-०५-१९९२	१२-०४-२००५	१२-०४-२००५	२८-०२-२०२४	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४५७	३२७२	शेख अफजल खान शेख सातर	खुला	०२-०६-१९५४	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	१७-०९-१९८०	२७-०२-२००४	२७-०२-२००४	३०-०६-२०१२	अनुत्तीर्ण	अमरावती	
३४६०	३२७३	पोन्नम ए.एन.	अ.जमाती	१५-०८-१९६८	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०१-०६-१९९०	१३-०४-२००५	१३-०४-२००५	३१-०८-२०२६	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४६१	३२७४	देशपांडे अनिल डी.	खुला	२०-०५-१९५६	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०९-०३-१९८६	१५-०४-२००५	१५-०४-२००५	३१-०५-२०१४	४.१०.२००४	ओरंगाबाद	
३४६२	३२७५	उगले जी.के.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	०१-०९-१९९०	१६-०४-२००५	१६-०४-२००५	३१-०५-२०१६	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४६३	३२७६	घुगे सी.डी.	खुला	१३-०४-१९५७	समावेशन	हजरी सहाय्यक	नि.अ.आ.	०७-०४-१९८१	२०-०४-२००५	२०-०४-२००५	३०-०४-२०१५	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४६४	३२७७	कल्याणकर एस.टी.		२५-०३-१९५८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०५-०७-१९८२	२०-०४-२००५	२०-०४-२००५	३१-०३-२०१६	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४६५	३२७८	कानडे एम.डी.	खुला	१५-०९-१९५३	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	१०-०३-१९८१	२०-०४-२००५	२०-०४-२००५	३०-०९-२०११	२/२००४	ओरंगाबाद	सेवानिवृत्त
३४६६	३२७९	कदडी एस.ए.	खुला	१६-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०६-०३-१९८१	२०-०४-२००५	२०-०४-२००५	३०-०९-२०१६	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४६७	३२८०	सोळुके आर.के.	खुला	०१-०२-१९६५	समावेशन	हजरी सहाय्यक	का.आ.	२०-०७-१९८६	२०-०४-२००५	२०-०४-२००५	३१-०१-२०२३	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४६८	३२८१	शिंदे वाय.आर.	इ.मा.व.	०६-०४-१९६१	समावेशन	मिस्त्री	रु.अ.आ.	१०-०२-१९८८	३०-०४-२००५	३०-०४-२००५	३०-०४-२०१९	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४६९	३२८२	करेवार व्ही.बी.	खुला	०३-०९-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	२९-०१-१९८१	३०-०४-२००५	३०-०४-२००५	३०-०९-२०१५	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४७०	३२८३	कुलकर्णी पी.डी.	खुला	३१-०७-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०७-१०-१९८३	०५-०५-२००५	०५-०५-२००५	३१-०७-२०२०	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४७१	३२८४	निंबाळकर एस.एच.	खुला	०१-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	१९-०३-१९८१	०५-०५-२००५	०५-०५-२००५	३१-०५-२०१३	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४७२	३२८५	शिंदे एल.वाय.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	मिस्त्री	का.आ.	११-०४-१९८०	०९-०५-२००५	०९-०५-२००५	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४७३	३२८६	नजन डी.आर.	भ.ज.(क)	०१-०६-१९५६	समावेशन	तांत्रिक सहायक	नि.अ.आ.	१६-०५-१९८३	११-०५-२००५	११-०५-२००५	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	
३४७४	३२८७	घाडगे आर.एम.	खुला	०३-०३-१९५८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१०-०४-१९८०	११-०५-२००५	११-०५-२००५	३१-०३-२०१६	अनुत्तीर्ण	ओरंगाबाद	

३४७५	३२८८	दानेकर (कुलकर्णी) डी.व्ही.	खुला	३१-०५-१९५४	समावेशन	प्र. मिस्त्री	रु.अ.आ.	२०-०६-१९८०	१३-०५-२००५	१३-०५-२००५	३१-०५-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४७६	३२८९	मेहता शिरीष गणपत	खुला	१७-०१-१९५८	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	१०-१२-१९७९	१७-०५-२००५	१७-०५-२००५	३१-०१-२०१६	०५/२००६	ठाणे	
३४७७	३२९०	फरकाडे ए.पी.	खुला	१६-०५-१९५६		--	नि.अ.आ.	३१-०१-१९८१	१८-०५-२००५	१८-०५-२००५	३१-०५-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४७८	३२९१	राटोड (चव्हाण) पी.एच.	वि.जा.(अ)	०५-०७-१९५३	समावेशन	प्र. मिस्त्री	रु.अ.आ.	०१-०३-१९८१	१८-०५-२००५	१८-०५-२००५	३१-०७-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
३४७९	३२९२	मो.फारूख मो. जाफर	खुला	०१-०७-१९६१	समावेशन	तांत्रिक सहायक	नि.अ.आ.	२०-०६-१९८६	२३-०५-२००५	२३-०५-२००५	३०-०६-२०१९	अनुत्तीर्ण	अमरावती	
३४८०	३२९३	कळसे जी.सी.	भ.ज.(ब)	०२-०१-१९७१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१४-०५-१९९०	२५-०५-२००५	२५-०५-२००५	३१-०१-२०२९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४८१	३२९४	सावरे व्ही.व्ही.	खुला	०५-०७-१९६१	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०३-०५-१९८५	३१-०५-२००५	३१-०५-२००५	३१-०७-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४८२	३२९५	नामदेव वामन महाळुंगे		२५-०८-१९७३	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१७-०९-१९८४	३०-०५-२००५	३०-०५-२००५	३१-०८-२०३१	अनुत्तीर्ण	ठाणे	
३४८३	३२९६	टोंबरे बी.एच.	खुला	०१-०१-१९५४	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	२२-१०-१९८२	०१-०६-२००५	०१-०६-२००५	३१-१२-२०११	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४८४	३२९७	मोरे वाय.जी.	खुला	२१-०४-१९५४	समावेशन	हजेरी लिपीक	रु.अ.आ.	१०-०४-१९८०	०१-०६-२००५	०१-०६-२००५	३०-०४-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४८५	३२९८	कुलकर्णी ए.जी.	खुला	१९-०९-१९५६	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	११-०३-१९८६	०१-०६-२००५	०१-०६-२००५	३०-०९-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४८६	३२९९	शेख बी.डी.	खुला	१०-०७-१९५९	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	२६-०३-१९८६	०१-०६-२००५	०१-०६-२००५	३१-०७-२०१७	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४८७	३३००	धुमाळे ए.वाय.	खुला	१६-०६-१९६६	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०२-०१-१९९७	०१-०६-२००५	०१-०६-२००५	३०-०६-२०२४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४८८	३३०१	गंगावणे बी.व्ही.	भ.ज.	०६-०१-१९५६	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०१-०६-१९८१	०१-०६-२००५	०१-०६-२००५	३१-०१-२०१४			
३४८९	३३०२	गायकवाड एम.पी.	खुला	०५-०९-१९५८	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	२६-०६-१९८१	०१-०६-२००५	०१-०६-२००५	३०-०९-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४९०	३३०३	मुनाफ फकिरा	खुला	१६-१०-१९५८	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	२३-०८-१९८४	०१-०६-२००५	०१-०६-२००५	३१-१०-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४९१	३३०४	घावटे बी.पी.	खुला	१०-०७-१९६२	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	०३-०३-१९८७	०१-०६-२००५	०१-०६-२००५	३१-०७-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	

३४९२	३३०५	डब्बे एस.बी.	अ.जमाती	०१-०१-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१७-०३-१९९०	०१-०६-२००५	०३-०६-२००५	३१-१२-२०२५	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४९३	३३०६	शहाणे एम.एस.	इ.मा.व.	२५-११-१९५८	समावेशन	कारकून	का.आ.	०१-०८-१९७७	१०-०६-२००५	१०-०६-२००५	३०-११-२०१६	१२/१९९९	औरंगाबाद	
३४९४	३३०७	शेख ए.जे.	खुला	०१-०६-१९६२	समावेशन	गेज कारकून	का.आ.	१५-१०-१९८१	१६-०६-२००५	१६-०६-२००५	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४९५	३३०८	भारती एल.एम.	भ.ज.(ब)	२५-०८-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१६-०७-१९९०	१६-०६-२००५	१६-०६-२००५	३१-०८-२०२६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४९६	३३०९	मठपती एस.एस.	खुला	२८-०४-१९५६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२१-०२-१९७७	२०-०६-२००५	२०-०६-२००५	३०-०४-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४९७	३३१०	चिखलीकर डी.एल.	अ.जाती	०१-०७-१९५६	समावेशन	सहा. अनुरेखक	नि.अ.आ.	१०-१२-१९८२	२०-०६-२००५	२०-०६-२००५	३०-०६-२०१४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४९८	३३११	पठाण एन.जी.	खुला	०५-०८-१९६६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१९-०७-१९८५	२१-०६-२००५	२१-०६-२००५	३१-०८-२०२४	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३४९९	३३१२	हिरप एम.बी.	खुला	१३-०३-१९५४	समावेशन	पाटकरी	नि.अ.आ.	११-०५-१९७८	२२-०६-२००५	२२-०६-२००५	३१-०३-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५००	३३१३	पोतदार व्ही.आर.	इ.मा.व.	१८-०७-१९६४	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	०१-०१-१९९४	२४-०६-२००५	२४-०६-२००५	३१-०७-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५०१	३३१४	सूर्यवंशी डी.पी.	इ.मा.व.	२२-०६-१९६४	समावेशन	तां. मिस्त्री	रोजं. आस्था	१०-०५-१९८३	२७-०६-२००५	२७-०६-२००५	३०-०६-२०२२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५०२	३३१५	चोधरी बी.एस.	खुला	०१-०१-१९५६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	११-०४-१९८०	०१-०७-२००५	०१-०७-२००५	३१-१२-२०१३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५०३	३३१६	राऊत एस.बी.	खुला	०१-०६-१९५८	समावेशन	तांत्रिक सहायक	नि.अ.आ.	२२-०४-१९८३	०१-०७-२००५	०१-०७-२००५	३१-०५-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५०४	३३१७	सिददीकी एस.बी.	इ.मा.व.	१८-०६-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२५-०२-१९८२	०१-०७-२००५	०१-०७-२००५	३०-०६-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५०५	३३१८	सूर्यवंशी पी.एम.	इ.मा.व.	१५-०१-१९६५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०५-१२-१९८३	०१-०७-२००५	०१-०७-२००५	३१-०१-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५०६	३३१९	अ.खय्युम अ. हाई	खुला	१६-०३-१९५२	समावेशन	मस्टर कारकून	रु.अ.आ.	०५-११-१९७६	०१-०७-२००५	०१-०७-२००५	३१-०३-२०१०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
३५०७	३३२०	पाठक व्ही. व्ही.	खुला	०६-०५-१९५९	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	२१-०८-१९८४	०१-०७-२००५	०१-०७-२००५	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	नागपूर	
३५०८	३३२१	कावलकर आर.बी.	वि.मा.प्र.	०७-१०-१९७०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०९-०४-१९९७	१४-०७-२००५	१४-०७-२००५	३१-१०-२०२८	अनुत्तीर्ण	नागपूर	
३५०९	३३२२	बागुल हंसराज प्रभाकर	अ.जाती	१८-११-१९७६	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२६-०७-२००५	२६-०७-२००५	२६-०७-२००५	३०-११-२०३४	अनुत्तीर्ण	ठाणे	

३५१०	३३२३	जोशी पी.आर.	खुला	०७-०८-१९५४	समावेशन	तांत्रिक सहायक	नि.अ.आ.	३०-०१-१९८१	०१-०८-२००५	०१-०८-२००५	३१-०८-२०१२	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५११	३३२४	घुगे जी.एन.	भ.ज.(ड)	१५-१२-१९५८	समावेशन	तांत्रिक सहायक	नि.अ.आ.	३०-०८-१९८२	०१-०८-२००५	०१-०८-२००५	३१-१२-२०१६	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५१२	३३२५	एस.एम.कंगाळे	अ.जमाती	०१-०५-१९६८	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०१-०८-२००५	०१-०८-२००५	०१-०८-२००५	३०-०४-२०२६	अनुत्तीर्ण	अमरावती	
३५१३	३३२६	प्रमोद हिरामण कुंढारे	भ.ज.(ब)	२७-०१-१९७५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	१०-१२-१९९८	०१-०८-२००५	०१-०८-२००५	३१-०१-२०३३		ठाणे	
३५१४	३३२७	सौ.चौसाळकर आर.एम.	खुला	१०-१०-१९६०	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०३-०५-१९८२	०३-०८-२००५	०३-०८-२००५	३१-१०-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५१५	३३२८	पाटील तुकाराम प्रितम	खुला	०१-०६-१९५९	समावेशन	प्रयोग.सहा.	नि.अ.आ.	१९-०६-१९८१	०४-०८-२००५	०४-०८-२००५	३१-०५-२०१७	अनुत्तीर्ण	नाशिक	
३५१६	३३२९	तेलंग पी.पी.	खुला	०१-१२-१९६१	समावेशन	अनुरेखक	रु.अ.आ.	०१-०४-१९८६	०४-०८-२००५	०४-०८-२००५	३०-११-२०१९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५१७	३३३०	आसकर विकास केशवराव	इ.मा.व.	०२-०४-१९६८	समावेशन	कारकुन	रु.अ.आ.	०१-०८-१९९५	०८-०८-२००५	०८-०८-२००५	३०-०४-२०२६	अनुत्तीर्ण		
३५१८	३३३१	खाकरे डी.एस.	खुला	०२-०८-१९५१	समावेशन	हजेरी सहाय्यक	का.आ.	०१-१०-१९८८	११-०८-२००५	११-०८-२००५	३१-०८-२००९	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	सेवानिवृत्त
३५१९	३३३२	काळे सुभाष एकनाथ	इ.मा.व.	०१-०६-१९६०	समावेशन	हजेरी लिपीक	रु.अ.आ.	०१-०१-१९८९	१७-०८-२००५	१७-०८-२००५	३१-०५-२०१८	अनुत्तीर्ण	नाशिक	
३५२०	३३३३	सोनकांबळे ए.पी.	अ.जाती	३०-०७-१९६५	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२४-१०-१९८८	१८-०८-२००५	१८-०८-२००५	३१-०७-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५२१	३३३४	वात्रे	खुला	१०-०७-१९६५	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०१-०८-१९८८	०१-०९-२००५	०१-०९-२००५	३१-०७-२०२३	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५२२	३३३५	जोशी अरूण दिगंबर	खुला	२७-१०-१९५९	समावेशन	अनुरेखक	का.आ.	०२-१०-१९७९	०१-०९-२००५	०१-०९-२००५	३१-०१-२०१७	अनुत्तीर्ण	पुणे	
३५२३	३३३६	वि.रा.देशमुख	अ.जमाती	०१-०६-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	०१-०९-१९८३	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३१-०५-२०२०	अनुत्तीर्ण	अमरावती	
३५२४	३३३७	अ.रा.ठाकरे	खुला	१२-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	१०-१०-१९८५	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३१-०७-२०१५	अनुत्तीर्ण	अमरावती	अनुकंपा /सरळसेवा
३५२५	३३३८	द.दे.हाले	भ.ज.(क)	२३-०९-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	०१-०२-१९८२	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३०-०९-२०१५	अनुत्तीर्ण	अमरावती	अनुकंपा /सरळसेवा
३५२६	३३३९	गो.श्री.मुके	खुला	०२-११-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	१६-११-१९८४	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३०-११-२०१५	अनुत्तीर्ण	अमरावती	
३५२७	३३४०	वि.ह.टिकार	इ.मा.व.	२६-०६-१९५५	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०२-०२-१९७९	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३०-०६-२०१३		अमरावती	

३५२८	३३४१	ज्ञा.गो.पालकर	इ.मा.व.	२१-१०-१९५५	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	१९-०९-१९८०	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३१-१०-२०१३	०५/२००६	अमरावती	
३५२९	३३४२	ल.त्र्य.धोरण	खुला	१६-०७-१९५६	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	३०-०६-१९७८	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३१-०७-२०१४		अमरावती	
३५३०	३३४३	पाटील सु.म.	खुला	२१-०६-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	१६-०९-१९८०	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३०-०६-२०१५		अमरावती	
३५३१	३३४४	के.जी.जहागिरदार	खुला	१२-०७-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	१७-०९-१९८०	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३१-०७-२०१५	अनुत्तीर्ण	अमरावती	
३५३२	३३४५	भा.नि.दिंडाळे	इ.मा.व.	०९-०९-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०१-१२-१९८०	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३०-०९-२०१५		अमरावती	
३५३३	३३४६	एम.एस.झटाले	खुला	२०-१०-१९५७	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	१६-०९-१९८०	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३१-१०-२०१५		अमरावती	
३५३४	३३४७	एस.ए.सावरगांवकर	खुला	०९-१२-१९५७	समावेशन	हजेरी लिपीक	का.आ.	२४-०८-१९८७	०२-०९-२००५	०२-०९-२००५	३१-१२-२०१५		अमरावती	
३५३५	३३४८	माद्रप एस.एन.	खुला	०१-०१-१९६१	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	२८-०१-१९८१	१५-०९-२००५	१५-०९-२००५	३१-१२-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५३६	३३४९	श्री. ध.म. गजभिये	अ.जाती	७.१२.१९५९	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०१-०१-१९८६	०१-१०-२००५	०१-१०-२००५	३१-१२-२०१७	अनुत्तीर्ण	नागपूर	
३५३७	३३५०	पाटील दिनकर काशिनाथ	खुला	०८-११-१९५९	समावेशन	हजेरी लिपीक	रु.अ.आ.	२१-१२-१९८८	०३-१०-२००५	०३-१०-२००५	३०-११-२०१७	अनुत्तीर्ण	नाशिक	
३५३८	३३५१	ढवळे ए.आर.	इ.मा.व.	२९-०८-१९६२	समावेशन	अनुरेखक	नि.अ.आ.	२०-०३-१९८१	११-१०-२००५	११-१०-२००५	३१-०८-२०२०	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	
३५३९	३३५२	आर.एस.पाटील	खुला	०१-१०-१९५८	समावेशन	हजेरी लिपीक	नि.अ.आ.	०७-०९-१९८२	२६-१०-२००५	२६-१०-२००५	३०-०९-२०१६	अनुत्तीर्ण	नाशिक	
३५४०	३३५३	श्री. साजिद लतीफ कुरेशी	खुला	०१-०१-१९६३	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	०४-०७-१९८८	०१-११-२००५	०१-११-२००५	३१-१२-२०२१	अनुत्तीर्ण	नागपूर	
३५४१	३३५४	श्री. एन.एच. कायरकर	इ.मा.व.	१६-११-१९५१	समावेशन	हजेरी लिपीक	नि.अ.आ.	२८-०६-१९७६	२२-११-२००५	२२-११-२००५	३०-११-२००९		सेवानिवृत्त	
३५४२	३३५५	एम.एच. भुराने	इ.मा.व.	०१-०७-१९५५	समावेशन	तांत्रिक सहायक	का.आ.	०१-१२-१९८१	०३-१२-२००५	०३-१२-२००५	३०-०६-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
३५४३	३३५६	श्रीकृष्ण रामचंद्र देसाई	खुला	१९-१०-१९५७	समावेशन	कारकून	नि.अ.आ.	०१-०६-१९८०	०८-१२-२००५	०८-१२-२००५	३१-१०-२०१५	अनुत्तीर्ण	नाशिक	
३५४४	३३५७	व्ही.श्री.वानखेडे	इ.मा.व.	०७-०९-१९५५	समावेशन	तांत्रिक सहायक	रु.अ.आ.	१३-१०-१९८०	०८-१२-२००५	०८-१२-२००५	३०-०९-२०१३	अनुत्तीर्ण	अमरावती	
३५४५	३३५८	टिकले टी.आर.	इ.मा.व.	१२-०४-१९६०	समावेशन	कारकून	रु.अ.आ.	१०-०१-१९८७	२९-१२-२००५	२९-१२-२००५	३०-०४-२०१८	अनुत्तीर्ण	औरंगाबाद	